

2289



REFBK-0018708

**REFBK-0018708**

~~संदेश~~  
~~निष्ठा~~ २२२

CO ४६३  
भ ८१७३

ग्रन्थ संग्रहालय, दाणे. स्वराज

म..... CO ४६३ दि: ..... निष्ठा  
२२२ दोस दि: ८१७३

# आकलन व आस्वाद

प्रा. भगवंत प्रलहाद मोहरी र  
एम. ए

मराठीचे अधिव्याख्याते.  
विदर्भ महाविद्यालय,  
अमरावती



नागपूर प्रकाशन, नागपूर - १२

प्रकाशक : दि. मा. घुमाल, नागपूर प्रकाशन, सिताबडी नागपूर. ।  
मुद्रक : दि. गो. लंवाटे, मैंजेस्टिक प्रिंटिंग प्रेस, टिळक पुतळा, महाल  
नागपूर १२३ । प्रथमावृत्ति मार्च १९७३ । © नागपूर प्रकाशन ।  
नागपूर प्रकाशन क्र. १२३ किमत साडे आठ रुपये

प्र वे श द्वा रा पा शी

१८५०८

रोका १८५०८ प्रति

वराडी प्रयं संग्रहालय, डाणे. स्वतंत्र

नमुक्त... ४०४६३ निः ... निर्बोध  
२२११ नोः निः ना १७३

उमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातील मराठी भाषा व वाड्मयाचे प्राध्यापक माझे मित्र भगवंत प्रलहाद मोहरील यांच्या 'आकलन व आस्वाद' या साहित्यवास्तूच्या उद्घाटन प्रसंगी, त्यांनी माझ्यासंबंधीच्या आपुळकीमुळे, वास्तुदर्शनार्थ येणाऱ्या रसज्ज वाचकवगच्या आगतास्वागतासाठी, त्याच्या प्रवेशद्वारारापाशी माझी योजना केली आहे. या मानाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

मोहरील यांना जात्याच वाड्मयाविषयी आवड आहे पुन्हा त्यांचा व्यवसाय प्राध्यापकाचा असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवितांना निरनिराळचा टीकाग्रंथांशी व साहित्यकृतींशी त्यांचा नित्य संबंध येत असतो. कथा, कविता, कादंबरी, नाटक व समीक्षा या ललित वाड्मय प्रकारांशी त्यांचे अतूट नाते असल्यानें त्यांविषयी चर्चा करण्याचे प्रसंग त्यांच्यावर वारंवार येतात. या यांच्या विशिष्ट जीवनातूनच साहित्यविषयक प्रस्तुत वास्तुची उभारणी झाली आहे. या वास्तुत निरनिराळचा रंगांची आणि वेगवेगळचा ढंगांची काही लहान, काही मोठी दालने आहेत. तीं पाहतांना माझ्या मनात जे विचार आले, ते मी येथे निवेदन करीत आहे.

मोहरीलांच्या या समीक्षात्मक लेखसंग्रहात चार समीक्षेसंबंधी, चार कवितेसंबंधी, चार कादंबरीसंबंधी, दोन नाटकासंबंधी व तीन व्यक्ति-

गौरवपर लेख आहेत. क्वचित् काही लेखांत निरनिराळचा वाडमयप्रकारा-  
संबंधीच्या विचारांचा संकर झाला आहे. वाडमयविषयक चर्चा करतांना  
मोहरीलांची वृत्ती आक्रमकाची नाही. ते दुसऱ्यांच्या मतांचे नीट निरीक्षण  
व प्रांजल परीक्षण करतात. परंतु त्यावर ते स्वतःचे निर्भीड मत मांडत  
नाहीत. ते स्वभावतःच सहदय आहेत. त्यामुळे त्यांच्या मनाचा कल  
मिळते जुळते घेण्याकडे विशेष झुकतो. त्यांनी हे 'साहित्यकर्म' 'सर्वेषाम-  
विरोधेन' केले आहे.

पहिल्या लेखात ते "वाडमयातील शब्दांचे स्वरूप व कार्य, त्यांची  
व्याप्ती व आकार यासंबंधीचे मर्ढेकरांचे विचार शास्त्रीय व तर्कसंगत  
आहेत" असे सांगतात. परंतु शब्दांना 'अर्थ' चिकटलेला असतो व तो  
संदर्भानुसारे लक्षात घ्यावा लागतो याकडे न कळत ते दुर्लक्ष करतात.  
'शब्द बापुडे केवळ वारा। अर्थ वागतो मनात सारा। नीटनेटका शब्द-  
पसारा। अर्थाविण पंगू॥' या बाचनात कै. वा. व. पटवर्धनांनी वाडम-  
यातील शब्दार्थांची महति थोडक्यात परिणामकारकतेने सांगितली आहे.  
याच लेखाचा उल्लेख केला आहे. वस्तुतः 'परंपरा' ही सदैव 'नवनवोन्मेष-  
शालिनी' असते. आपण 'परंपरा' आणि 'रुढी' हे दोन भिन्न शब्द  
एकाच अर्थात दोतक समजून चूक करीत असतो. 'परंपरां' ही प्राचीन  
असली, तरी मूळात शुद्ध असते. 'रुढी' ही वांडगुळाप्रमाणे मागाहून  
चिकटलेली असते. 'महाराष्ट्रकविपरंपरा। खंड न पडला तिला जरा'  
किवा 'या बड्या बंडवाल्यांत, ज्ञानेश्वर नामे पहिला.' या कविश्रेष्ठ  
बींच्या उद्गारात त्या दोन शब्दांच्या अर्थातील भेद अधिक स्पष्ट झाला  
आहे.

'नवी कविता दुर्बोध की अबोध?' हा दुसऱ्या लेखाचा मथळाच  
निरर्थक वाटतो. 'बोध' हा शब्द 'उपदेश' या अर्थाते रुढ आहे. श्री  
समर्थाच्या 'मनाच्या इलोकां'ना 'मनोबोध' असे दुसरे नाव आहे.  
वाडमयापासून काहीतरी हितबोध मिळावा अशी आपल्याकडील अपेक्षा  
आहे. 'मनोरंजन' हे दुय्यम आहे. पण नव्या कवितेत या दोन्हीही गोष्टी  
नाहीत. ती अर्थहीन आहे व क्वचित् तिच्यात अर्थ असला, तरी तो हीन

आहे असा तिच्यावर टीकाकारांचा कटाक्ष आहे. या महत्त्वाच्या आरोपाला मोहरीलांच्या मतांचा केवळ ओळखता स्पर्श झाला आहे.

'नाटकातील विनोद' विषयी लिहितांना मोहरीलांनी पु. ल. देशपांड्यांच्या नावाचा निर्देश केला आहे. परंतु वसंत कानेटकर त्यांच्या नजरेतून सुटले आहेत. स्वातंत्र्योतर काळात रोज कितीतरी नाटके जन्माला येत आहेत आणि विस्मृतीच्या खोल खडुचात गडप होत आहेत. पण देशपांडे यांचे 'तुझे आहे तुजपाशी' व कानेटकरांचे 'प्रेमा ! तुझा रंग कसा ?' ही नवीन नाटके आपल्या नाट्यगुणांनी चिरंजीव झाली आहेत. कोल्हटकर, गडकरी व अत्रे यांच्या नाटकातला विनोद पुष्कळ-अंशी कोट्यांवर, अतिशयोक्तीवर व कल्पकतेवर आधारलेला आहे. परंतु देशपांड्यांची काकाजी, आचार्य व गीता आणि कानेटकरांची प्रोफेसर, बब्बड व वखारवाले ही पात्रे जिवंत हाडामांसाची आहेत. त्यांचा विनोद बौद्धिक नाही, स्वभावनिष्ठ आहे.

मोहरीलांनी एका लेखात 'मराठीतील जुन्या नव्या आख्यानक कविते'चा प्रपंच केला आहे. जुनी आख्यानक कविता ही वस्तुनिष्ठ आहे. जुना कवि रामायण, भारत किंवा भागवत यांतील ऐताया कथेची निवड करी व मग तिला आपल्या प्रतिभेचा उजाळा देऊन ती चारचौधात लोकप्रिय करी. आधुनिक कथाकविता बहुधा व्यक्तिनिष्ठ असते. 'विरह-तरंग' हे खरोखर सलग असे कथाकाव्य नाही. त्यात निरनिराळे स्वतंत्र प्रसंग एका मालेत गुफले आहेत; आणि त्यांतील काही प्रसंग तर कवीच्या व्यक्तिगत अनुभवांनी दरवळले आहेत. ते काव्य व्यक्तिनिष्ठ आहे म्हणूनच लोकप्रियता पावले आहे.

मोहरीलांचे काही लेख प्रचलित साहित्यातील नवतेसंबंधी आहेत. उदाहरणार्थ, एकां लेखात ते 'जुना' व 'नवा' श्रृंगार असा भेद करतात. वस्तुतः 'रति' हा श्रृंगाराचा 'स्थायीमाव' आहे. तो सतत तसाच राहणार आहे. आज देखील पूर्वीची स्त्री व पूर्वीचाच पुरुष आहे. मात्र युगधर्मानुसार-विशेषत: सामाजिक जीवनातील व समजुतीतील फेरफारा-प्रमाणे त्यांचे काही संकेत व ते व्यक्त करण्याचे प्रकार नवे व निराळे आहेत. या दृष्टीने 'दंवांत आलिस मस्या पहाटे' ही मर्ढेकरांची कविता

उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे.

मोहरीलांच्या काही लेखात ‘कादंबरी’ या वाड्मय प्रकारासंबंधी विवेचन आहे. अलिकडे मराठीत ‘स्वामी’ सारख्या ऐतिहासिक कादंबन्या व ‘दुर्दम्य’ आणि ‘आनंदी गोपाळ’ सारख्या अगदी अलिकडे होऊन गेलेल्या अलौकिक व्यक्तींच्या जीवनाबरील कादंबन्या निर्माण होत आहेत. एकाला यश मिळाले म्हणजे दुसरे त्याची वाट चोखाळतात हा जगाचा जुना अनुभव आहे. त्यांमागे मनुष्याचा अनुकरण करण्याचा सनातन स्वभाव आहे. कवितेच्या आणि कादंबरीच्या क्षेत्रात तर आजकाल ‘प्रयोगां’नां भलताच भाव चढला आहे. या प्रयोगांतूनच ‘ग्रामीण कादंबरी’, ‘प्रादेशिक कादंबरी’, ‘दहा जोर्डीची कविता’, ‘निवळ भाव-वृत्तीचे चित्रांकन करणारी कविता’ इत्यादि प्रकार उदयाला आले आहेत. पण ही एक लाट आहे. ती जशी उसळते तशी ओसरते. तिचे अस्तित्व सागराच्या पृष्ठावर आहे. अथांग खोल तळाचा ठाव घेणारा एखादाच ! अलौकिक व्यक्तींच्या जीवनचित्रिवारील कादंबन्याना व्यक्तीच्या जीवन-चित्रिमुळे आणि अगदी अलिकडील काळामुळे मर्यादा पडतात. ‘प्रादेशिक कादंबरी’ तला प्रदेश निराळा असला, तरी माणसे निराळी नसतात; आणि ‘ग्रामीण कादंबरी’ त तेच न्हावी, तेच धोवी, तेच लोहार व तेच सुतार असतात. त्यांना तोच तोपणा टाळता येत नाही. त्यांच्या बाबतीत ‘शितावरून भाताची परीक्षा’ ही म्हण सार्थ ठरते.

या संग्रहातील मोहरीलांचा एक लेख कवितेच्या परिष्करणास व संस्करणास वाहिलेला आहे. त्यात ते एका ठिकाणी म्हणतात,—“विरह-तरंगाच्या निमित्ताने माधवराव पटवर्धनांची परिष्करण करणारे कवि म्हणून प्रसिद्धी झाली. लहानमोठ्या स्फुट काव्यांतून ते परिष्करणाकडे वळले नाहीत, हे एकापरीने बरेच झाले.” परंतु मोहरीलांचा हा समज बरोबर नाही. पटवर्धनांनी आपल्या लहानसान स्फुट काव्यांतूनही परिष्करणे केली आहेत. मग त्याची कारणे काहीही असोत.

‘आकलन आणि आस्वाद’मध्ये वा. म. जोशी, श्री. कृ. कोलहटकर व न. चि. केळकर या दिवंगतांच्या संबंधी तीन गौरवपर लेख आहेत; आणि कु. दुर्गा भागवत यांच्या ‘पैस’ या लेखसंग्रहाविषयी एक प्रशंसापर

लेख आहे. वामनराव जोशी हे मूळात तत्त्वचितक होते. त्यांचा पिढ कादंबरीकाराचा नव्हता हे त्यांनी मोजक्या पांच कादंबन्या रचून प्रत्येकीला लेखनाचे नवे तंत्र योजले आहे त्यावरून सहज लक्षात येईल. कोल्हटकरानी वाडमयाचे सर्व प्रकार हाताळले असले, तरी आज त्यांची कीर्ति मार्मिक टीकाकार व विनोदपीठाचे कुलपति म्हणून स्थिरावली आहे. केळकर सव्यसाची साहित्यिक होते. पण आज त्यांची रुयाति अष्टपैलू निबंधकार म्हणून कायम झाली आहे. कोल्हटकर व केळकर हे दोघेही श्रेष्ठ प्रतीचे टीकारार होते. परंतु त्या दोघांच्याही टीकांत संस्कृत साहित्यशास्त्रांतील काही तत्त्वांचा आणि इंग्रजी समीक्षेतील काही तत्त्वांचा संकर झाला आहे. त्यामुळे ती नवी व निराळी वाटते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

कु. दुर्गा मागवतांनी 'पैस' मध्ये एका ठिकाणी 'यमुने'साठी 'कालिदी' हे नाव योजले आहे. त्यामुळे 'यमुने'चा व तिच्या 'काळधा रंगा'चा एकदम बोध होऊन आनंद होतो असे मोहरीलांचे म्हणणे आहे. वास्तविक 'यमुने'चा उगम 'कलिद' नावाच्या पर्वतातून झाला आहे म्हणून तिला 'कालिदी' हे नाव आहे. 'पैस' म्हणजे 'अवकाश' हा शब्द आजदेखील 'ऐसपैस' या सामासिक शब्दात विद्यमान आहे. 'आसपास' मध्येही त्याचा अर्थ अंतर्हित आहे. 'पसा' शब्दही त्याचा संबंधी असावा. कदाचित् त्याचे मूळ 'परिसरा'त असावे 'परसा'त शेवटच्या 'र'चा व 'पैस'मध्ये दोन्ही 'र'चा लोप होऊन 'इ'ची 'ऐ' झाली असावी.

प्रा. मोहरील यांच्या सर्वच लेखांतील एकूण विवेचन मुदेसूद व तर्कसंगत आहे. त्यांची माषा विषयांना साजेशी सुसंबद्ध व प्रवाही आहे. त्यांनी विवेचनाच्या ओघात जी चर्चा केली आहे, ती सर्व वावतीत सर्वांना पटेलच असे नाही. तिच्या संबंधी वादविवाद व मतभेद होणे शक्य आहे. याला कारण 'व्यक्ति तितक्या प्रकृति' हा सार्वजनीन अनुमत आहे.

'आकलन व आस्वादा'त प्रा. मोहरील यांनी ललित वाडमयाच्या निरनिराळधा प्रकारांची सविस्तर चर्चा करून मराठी ग्रंथसंग्रहात एका मोलाच्या व महत्त्वाच्या ग्रंथाची भर घातली आहे. याबद्दल त्यांचे अभि-

नंदन आवश्यक आहे. “साहित्य समीक्षेत सौदर्यकल्पना व कलामूल्ये या वाबतीत मतभेद होणे शक्य आहे” असे ते एका ठिकाणी आवर्जून सांगतात. त्याचाच आधार घेऊन मी हा प्रपंच केला आहे. तो त्यांना व रसिकांना इच्छा अशी अपेक्षा आहे.

श्रद्धानंद पेठ

नागपूर-१०

दिनांक २५।३।७३

भवानी शंकर श्रीष्टर पंडीत

## नि वे द न

‘आकलन व आस्वाद’ हा टीका लेखसंग्रह मराठी वाचकांच्या हाती सुपूर्त करण्यात समाधान वाटत आहे. ‘वरेंरकरांच्या कादंबन्या’ परिचय व परामर्श व ‘अनुभूती व अभिव्यक्ती’ (टीका लेख संग्रह) या दोन पुस्तकांच्या प्रकाशनानंतर वराच कालावधी लोटल्यावर प्रस्तुत लेख-संग्रह प्रसिद्धीच्या प्रकाशात येत आहे. वरील दोन्ही पुस्तकांना मराठी वाचकाकडून सहित्य-संस्थांकडून. वृत्तपत्राकडून यथायोग्य प्रतिसाद मिळाला. ‘केसरी’, ‘युगवाणी’, ‘तरुण भारत’, ‘चित्रमय जगत’ इत्यदि महाराष्ट्रातील अग्रेसर वृत्तपत्राकडून व नियतकालिकाकडून अनु-कूल अभिप्राय प्रसिद्ध झाले. इंदूर येथील मध्यप्रदेश साहित्यपरिषदेने ‘अनुभूती व अभिव्यक्ती’ या ग्रंथाला इ. स. १९५७-५८ मधील सर्वोत्कृष्ट पुस्तकामध्ये समावेश करून पारितीषिक दिले. या नियतकालिकांचा व साहित्यसंस्थांचा प्रस्तुत लेखक ऋणी आहे.

या लेखसंग्रहाच्या प्रकाशनाच्या बाबतीत नागपूर प्रकाशन नागपूर या संघेचे मालक व चालक श्री. दि. मा धुमाळ यांचे आत्यंतिक साह्य झाले. त्यांच्या बहुमोल साह्यावहूल मी त्यांचा उपकृत आहे.

या लेखसंग्रहाला महाराष्ट्राचे व मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक, टीकाकार व कवी श्री. भवानीशंकर पंडित यांनी प्रस्तावना लिहून दिली व

तौल नवीनतेवर, घाटावर, सौंदर्यशास्त्र व सौंदर्यविचारांवर, कलेच्या फलश्रुतीवर मर्ढेकरांनी अत्यंत स्वतंत्र व मौलिक टीका-लेखन केले आहे. वाडमयीन महात्मतेवरील मर्ढेकरांचा प्रवंध त्यांच्या अभिनव विचार-पद्धतीमुळे अतिशय गाजला. सौंदर्यशास्त्रावरील त्यांचे सिद्धांत ऐतिहासिक महत्त्व पावले. आगामी वाडमय-समीक्षेच्या निर्मितीला हे सिद्धांत मार्ग-दर्शक व उपयुक्त ठरतील यांत शंका नाही. वाडमयाच्या अनुरोधाने मर्ढेकरांनी सौंदर्यशास्त्राचे स्वरूप ठरविलेले नसून सौंदर्यशास्त्राच्या अनुरोधाने वाडमयाची समीक्षातत्वे निश्चित केलेली आहेत. वाडमयाला प्राधान्य दिलेल्या सौंदर्यशास्त्राला वाडमयाची सौंदर्यदृष्टच्या समीक्षा करणे सोपे जाते. शब्दाचे वाडमयातील महत्त्व मर्ढेकर मान्य करतात. त्यांना ते परमाणू किंवा Atoms म्हणून उल्लेखतात. जडसृष्टीची उभारणी जशी परमाणूंवर झालेली आहे तशी वाडमयसृष्टीची शब्दघटकावर झालेली आहे.

मर्ढेकरांनी शब्दांच्या दोन जाती मानल्या. Tree-ज्ञाड-सारखे वस्तुदर्शक शब्द-Object Words, भयंकर Exquisite सारखे प्रसरण-शील शब्द. या प्रसरणशील शब्दांच्या बाबतीत जो अनुभव कोरलेला असतो त्याच्या कडा किंवा रेषा नाजूक आणि अलवारपणे प्रसरणशील असतात. या कडा इतक्या तरलपणे प्रसरणशील असतात की प्रतिभाशाली कलावंताच्या इवल्याशा स्पर्शाने त्या स्पंदन पावतात, नि त्यांची किनार बदलते. इग्रजीतील 'Alone' व मराठीतील 'लाडका' या शब्दांचा आकार देखील प्रसरणशील आहे. वाडमयातील शब्दांचे स्वरूप व कार्य, त्यांची व्याप्ती व आकार या संबंधीचे मर्ढेकरांचे विचार शास्त्रीय व तर्कसंगत आहेत. बालकवी हे त्यांच्या मते खरे नवकवी केशवसुत हे आधुनिक कवी ठरतात. आधुनिकता म्हणजे नावीन्यवाद किंवा नवता नव्हे. वाडमयातील सौंदर्यशास्त्राचा आविष्कार बालकवीच्या एका कवितेतून—'खेड्यातील रात्र' मधून—कसा होतो हे प्रतिपादन मर्ढेकरांच्या मूलगामी विवेचन पद्धतीची साक्ष देणारे आहे. शब्दांचे ध्वनिसूचक आकार, दृक्संवेदना व श्रुतिसंवेदनामार्फत घडणारे अर्थाचे आवाहन, या

आवाहनांचा समन्वय व या समन्वयातून अर्थसंबंधांनी विणलेला पद्धतेवे. कडव्यातील विरोधलयबद्ध गट, व समतोल—ल्यी गट यांची योजना काव्यसौंदर्य समीक्षण—कार्य साधत असते. ‘वाक्य म्हणजे अनुभवांची, अर्थांची एक आकृती—एक प्रकारची रचना. या आकृतीत काही शब्दांचा, काही अनुभवांच्या आकारांचा एक विशिष्ट स्वरूपाचा पद्धतं तयार केलेला असतो. आणि वाड्मय—कृतीतून अनुभवाच्या आकाराचा विशाल पद्धतं मांडलेला असतो.’ मर्ढेकरांना एखादी कविता किंवा एखादी कादंबरी ललित आहे, सुंदर आहे असे जेव्हा म्हणावयाचे असते, त्यावेळी त्या वाड्मयकृतीतून ज्या अनुभवाच्या आकाराचा विशाल पद्धतं मांडलेला असतो, ते आकार एकमेकांशी ललित वाड्मयाच्या तत्त्वानुसार निगडित झालेले असतात. सौंदर्यकृती म्हणजे सुसंगत आकाराचा बनलेला ललित आकृतिवंध होय.

## सौंदर्यनिर्मितीचे अपूर्व वरदान

काव्य व कला म्हणजे लयबद्ध अनुभव. काल आणि ताल यावर आघारलेली लयाची कल्पना. अनुभवाच्या पहिल्या प्रतीतीपासून शेवटच्या प्रतीतीपर्यंत एक लय असते. अनुभवाच्या ल्यीचा संवाद, विरोध आणि समतोल अशा स्वरूपात आविष्कार होतो. मानवी अनुभवाच्या मुळाशी इंद्रिय संवेदना आहेत. मानवी मनाची घडपड सतत या संवेदनांची संगती लावण्याकडे असते. मानवी मनाची ओढ एक सत्याकडे तरी असते किंवा सौंदर्यकिंडे तरी असते. सौंदर्य—निर्मिती करता येणे ह्यापरती मानवाला श्रेष्ठ देणगी नाही असे मर्ढेकर म्हणतात. निरनिराळ्या प्रकारच्या इंद्रिय संवेदनांच्या लयबद्ध समन्वयातून एक ‘आकृती’ निर्माण करण्याचे सौंदर्यमूलक कार्य चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला या कलातून प्रतीतींला येते. सौंदर्यच्या निगूढ, दिव्य व अपार्थिव निर्मितीचे वरदान किती अलौकिक असते हे मर्ढेकरांनीच ठसवावे. मत्याची कक्षा, क्षणभर का होईना, या श्रेष्ठ वरदानाने अमत्याच्या कक्षेला चाळून जाते. चित्रांणे म्हणजे चित्र नाही, तसे कलाकृतीत इंद्रिय संवेदनांनी काही घाट आलेला आहे की नुसती खिचडीच आहे हे ठरविणे महत्वाचे. इंद्रिय-

संवेदनांची मांडणी, संवाद, विरोध आणि समतोलपणा या लयतत्त्वानुसारै ज्ञाली आहे किंवा नाही व तिला कलाकृतीचा 'घाट' आलेला आहे किंवा नाही, हे पाहिले पाहिजे. मर्ढेकरांचे या बाबतीत आवर्जून असे मत आहे की, ज्या प्रमाणात हा 'घाट' अधिक सुबक, अधिक परिणामकारक म्हणजेच अधिक गुंतागुंतीचा त्या प्रमाणात एखादी कलाकृती अधिक सुंदर ठरेल. वाडमयाची हीच सौंदर्यसमीक्षा आहे. एखादे लिखाण कलाकृती आहे की नाही याचा निकष 'घाट'—Form होय. कलाकृतीत हा घाट, ही सुंदरीता, हा Form कितपत आहे हेच बघणे महत्त्वाचे आहे. ही संघटना—हा घाट शोधावयाचा तो लिखाणात वापरलेल्या अभिव्यक्ती पद्धतीतूनच होय. तो फक्त व्यक्त अशा आशयात, मावनानुभूतीतच शोधायला हवा. कलाकृतीच्या सौंदर्यसमीक्षेचे मर्ढेकरप्रणीत तत्त्व म्हणजेच लयतत्त्व. हेच Formचे चैतन्यतत्त्व होय. सुंदरीतील घटकांच्या लयबद्ध रचनेवरूनच ठरविता येऊ शकेल. मर्ढेकरांनी कलामूल्यांचा व सौंदर्यमूल्यांचा मेळ घडविला. कलेचे सौंदर्य-शास्त्राप्रमाणे मूल्यमापन केले. कलेचे व सौंदर्यचि समीकरण एका आगळ्या व मौलिक उपपत्तीच्या साह्याने प्रस्थापित केले. सौंदर्यनिर्मितीचे वरदान किती देवी आहे त्याचे सामर्थ्यंच त्यांनी खालील वावयातून प्रगट केले आहे. "विश्वातील सारी वंचना आणि विवंचना, सारी क्षुद्रता आणि भंगुरता, सारे वैकल्य आणि व्याकरण, सारा मोह आणि महत्ता मातीमोल व्हावी असे हे सौंदर्यचि तेजस्वी वरवाक्य. हिंमत मात्र हवी ते झेलावयाची आणि पेलावयाची ! "

### परंपरेतून घडलेले नवतेचे दर्शन

मर्ढेकरांच्या सौंदर्यसमीक्षेची प्रतिक्रिया अनेक विवेचकांच्या लेखातून ज्ञाली. प्रमाकर पाध्ये, लवंदे, मे. पु. रेगे, वा. ल. कुलकर्णी, बालिंगे यांनी सौंदर्यमीमांसेचे स्वतंत्र विवरण केले आहे. मर्ढेकरांच्याही अगोदर प्रा. रा. श्री. जोगांचा 'सौंदर्यशोध व आनंदबोध' हा या विषयावरील ग्रंथ प्रामाण्य पावला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने अलिकडे पारितोषिक देऊन गौरविलेला प्रा. गो. वि. करंदीकर यांचा टीका—लेखसंग्रह

साहित्य—विचारांचा परामर्श घेणारा आहे. मढँकरी समीक्षेवर व कवितेवर प्रा. करंदीकरांचे लेख मूलग्राही व संश्लेषणशील आहेत. विश्लेषणापेक्षा संश्लेषणाकडे त्यांचा ओढा आहे. ‘परंपरा आणि नवता’ या त्यांच्या पहिल्याच लेखात ‘भूतकालीन घटनांनी निर्माण केलेली मूल्यगम्भीर गतिशील चतन्यावस्था म्हणजे परंपरा’ असा अर्थ ते गृहीत धरतात. इतिहास परंपरेपेक्षा भिन्न आहे याचे कारण इतिहासाचे दर्शन घेणे म्हणजे वास्तवाला संक्रमणशील अवस्थेत पाहणे पण परंपरेतून एका मूल्यगम्भीर गतिशील चैतन्यावस्थेचे दर्शन घडते. ‘परंपरा’ वाड्मयक्षेत्रातील इतिहास प्रघात व संप्रदाय या कल्पनांहून वेगळ्या प्रकारचे सामाजिक संचित आहे, असे प्रा. करंदीकरांचे प्रतिपादन आहे. विशिष्ट ऐतिहासिक कार्य संपत असतांनाच परंपरेशी एकरूप होऊन तिला समृद्ध करणारा अनिवार्य उन्मेष म्हणजे ‘नवता’. ‘परंपरा’ व “नवता” यांची सापेक्षता मराठी वाड्मयाच्या विकासशील अवस्थांच्या संदर्भात स्पष्ट झाली असती तर मराठीतील सध्याच्या वादांवर अधिक प्रकाश पडला असता व प्रा. करंदीकरांचे विवेचन अधिक सुलभ व उद्बोधक झाले असते. मढँकरांच्या समीक्षाशास्त्राची प्रशस्ती करतांना करंदीकरांनी म्हटले की, मढँकरांचे विचार समजावून घेणे म्हणजे स्वतःला एक वौद्धिक शिस्त लावून घेण्यासारखे आहे.’ करंदीकर म्हणतात—‘माझ्या समजुटीप्रमाणे मढँकरी काव्याचे मौलिकत्व हे फक्त मराठीपुरते मर्यादित आहे, पण त्यांच्या समीक्षेमध्ये अंतर्भूत असलेल्या मूलतत्त्वांना आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. सौंदर्यशास्त्रातील त्यांचे संशोधन ही जागतिक कलामीमांसेतील एक क्रांतिकारक घटना आहे. हा आमचा माणूस एका मोक्याच्या ठिकाणी उमा आहे. त्याला वगल देऊन कोणत्याही विचारवंताला त्या शास्त्रामध्ये पुढे जाता येणार नाही.’ नव्या भावनानिष्ठ समतानतेचा प्रत्यय काव्यामध्ये मुख्यतः नव्या प्रतिमातून येत असतो. यात फसवणूक व्हायला पुष्कळ जागा आहे. प्रतिमाचे आद्य कार्य आशयाला जिवंतपणा, इंद्रियागोचरत्व व विवक्षितता देणे हेच असते. जोपर्यंत काव्य म्हणजे या गोष्टी असे समीकरण मढँकरांनी बसवलेले नाही तोपर्यंत मढँकरांच्या दृष्टीने प्रतिमा हे काव्याचे मुख्य लक्षण मानता येत नाही, हे करंदीकरांचे विधान भावनानिष्ठ सम-

तानतेचा व प्रतिमांच्या व्यवच्छेदकत्वाचा उलगडा करणारे आहे. 'ललित वाडमयाची सांस्कृतिक फलश्रुती' या लेखात ललित वाडमयाचे हेतुगर्भ, जीवनदर्शी व विशुद्ध ललित वाडमय हे वर्गीकरण संदिग्ध वाटते. जीवनदर्शी ललित वाडमय याचा अर्थ कल्पनाप्राप्त जीवनप्रक्रियेची वंदीश साधणे या एकमेव हेतूने निबद्ध झालेले ललित वाडमय ही व्याख्याही पुरेशी स्पष्ट नाही. या गटात करंदीकरांनी बेडेकरांची 'रणांगण' व श्री. ना. पेंडसे यांची 'रथचक्र' या दोन कादंब-यांचा उल्लेख केला आहे !

"गतिरूप सौंदर्यप्रत्यय स्थितिरूप सौंदर्यप्रत्ययात परिणत झाल्या-शिवाय वाचकाला संपूर्ण काव्यानंद मिळाल्यासारखे वाटत नाही" कविता भागायची नसते, भोगायची असते, हा नव्या कवितेचा इत्यर्थ. 'काव्यानंद रसप्रसंग मग तो निसंग संभोगणे'—बीचा भावार्थही यापेक्षा काय वेगळा आहे ? कवितेच्या आकलनाची अडगळ व अडथळा वाजूला सारण्याची ही युक्ती आहे. करंदीकरांनी यशस्वी बालगीतकार म्हणून लौकिक मिळविला आहे. बालकवितेचे स्वरूप त्यांनी स्पष्ट करून दाखविले. 'अर्वाचीन मराठी बालकवितेची परंपरा रे. टिळकांइतकी जुनी आहे. रे टिळक हे आजच्या बालकवितेचे आजोबा आणि मायदेव वडील' असे ते म्हणतात. रे. टिळकांचा लौकिक फुलामुलांचे कवी म्हणून आहे-शिशुगीतकार म्हणून नाही. हा मान दत्त कवींना दिला असता तर तो अधिक उचित ठरला असता ! लोकगीताच्या परंपरांशी बालकवितेचे नाते जोडण्याचेही घाडस करंदीकर दाखवितात. पण या दोहोंच्या प्रवृत्ती मिन्नमिन्न आहेत. मराठी, बालकवितेतील चांदोबा अजून मागलेला नाही, "असा बालकवींना प्रोत्साहनपर संदेशाच त्यांनी दिला आहे !

### काव्यात्मक दुर्बोधतेची मीमांसा

काव्यातील दुर्बोधतेविषयी, सगळचाच अर्थाचे अधिकाधिक एकात्मीकरण साधण्याच्या प्रयत्नातून काव्य दुर्बोध होते ही उपपत्ती त्यांनी मांडली. तसेच मूलतः अनिश्चयात्मक असलेली भाषा अधिकाधिक बहुमुखी होत चालली की काव्यात्म दुर्बोधता रसिकांच्या प्रत्ययाला येऊ लागते ही त्यांची दुर्बोधतेची मीमांसा सयुक्तिक वाटते. दुर्बोधतेचा

विचार करतांना, नवकाव्यपूर्व दुर्बोधता, नवकाव्यातील दुर्बोधता, आणि नवकाव्योत्तर दुर्बोधता असे वर्गीकरण त्यांनी केले आहे. गेल्या दशकामध्ये निर्माण झालेल्या दुर्बोधतेपेक्षा नवकाव्यपूर्व दुर्बोधतेचे स्वरूप अगदीच मिन्ह आहे. आध्यात्मिक प्रतीतीचे, छायावादी गुढगुंजनपर Mystic चित्रण म्हणजे गूढगुंजनवादी काव्य होय. या काव्याची आजच्या दुर्बोध नवकवितेशी सांगड घालण्याचे कारण नाही. प्रतिमांच्या आत्यंतिक आत्मनिष्ठेमुळे नवकाव्यात दुर्बोधता आलेली आहे. कवीच्या काव्यनिर्मितीची प्रक्रिया कशी असते व कवीच्या कवितेची वाटचाल कशा पद्धतीने होते याचे दिग्दर्शन प्रा. करंदीकरांच्या काही लेखांवरून होते. करंदीकरांच्या विशेष गाजलेल्या ताल-चित्रांची, मुक्त सुनितांची कुळकथा त्यांच्याच शब्दांत वाचण्यासारखी आहे. “काव्यातील प्रतिमासृष्टी” वरील मंगेश पाडगावकर आणि करंदीकर यांची काव्यचर्चा नवकाव्याच्या विद्यमान प्रवृत्तीचे समीक्षण समर्थवणे घडविते. प्रतिमासृष्टी हा कवितेचा एक घटक आहे एकमेव घटक नव्हे. जाणिवेने मारलेली एखादी प्रतिमा मनांत गूढपणे तरळत राहते आणि एखाद्या विशिष्ट क्षणी त्या प्रतिमेतूनच कविता उमलू लागते. काव्य हा सृजनशक्तीचा आविष्कार असतो. या सृजनशक्तीचा प्रत्यय प्रतिमेमधून येत असतो. चांगल्या प्रतिमांच्या प्रकटनात अपरिहार्यता आणि अकस्मातपणा या दोन्ही गोष्टी एकदमच अनुभवाला येतात. आदर्श प्रतिमेला एक प्रकारचे इंद्रियगोचरत्व प्राप्त झाले पाहिजे. आदर्श प्रतिमा जाणिवेने मारलेली असली पाहिजे. काव्यप्रतिमांच्या संदर्भात प्रतिमासृष्टीविषयीचे हे विचार निश्चितच उपयुक्त ठरण्यासारखे आहेत. आजची काव्यसृष्टी प्रतिमांच्या माध्यमातून नवे नवे आशय कसे व्यक्त करीत असते हे या विवेचनावरून कळून येण्यासारखे आहे

### नव्या दृष्टिकोनातून जुने कवी

जुन्या कवींची नव्या वाढ्मयीन दृष्टिकोनातून घेतलेली दखल कितपत सर्वस्पर्शी आहे हे वादग्रस्त आहे. कवीच्या काव्यनिर्मितीनंतर काळाची नवी स्थित्यंतरे व भावाहने मूल्यमापनाला मर्यादा घालीत

आहेत. जुन्या कवींच्या समीक्षणाचे जे आखीव व धोपट तंत्र होते, त्याचा कायापालट नव्या समीक्षकांकडून होतो हे दाखवून देता येण्यासारखे आहे. नव्याकडून जुन्याला अन्यायच होतो असे नाही. आकलनाच्या दिशा मात्र धूसर असतात व कधी कधी हेत्वारोपही आढळतो. केशवसुतांच्या कवितेच्या बाबतीत प्रा. करंदीकरांनी घेतलेला पक्ष याच पद्धतीचा आहे. करंदीकरांनी केशवसुतांना निर्भरशील कवितेचा पुरस्कार करणारे म्हणून उल्लेखिले व वर्डस्वर्थच्या निर्भरशील काव्यक्रांतीचा तौलनिक दाखला दिला. पण या क्रांतीची सफलता वर्डस्वर्थच्या काव्यात जशी झाली तशी केशवसुतांच्या नाही असा त्यांनी अभिप्राय व्यक्त केला. केशवसुतांच्या क्रांतिकार्यामागे उद्रेकी बाह्य प्रेरणांचा जोर नव्हता. काव्येतिहासाच्या लयबद्ध विकासक्रमाचा आधारही केशवसुतांना मिळू शकला नाही. निर्भरशील कविता आकारात असतांना आपण काय नाकारत आहो याची स्पष्ट जाणीव वर्डस्वर्थला होऊ शकली, त्याअर्थी केशवसुतांना होणे त्यावेळी अशक्य होते. वर्डस्वर्थला लाभला, तसा कोलरिजसारखा सहकारीही केशवसुतांना लाभलेला दिसत नाही. केशवसुतांच्या कवितेत सामान्यतः प्रगल्भतेचा अभाव तसेच शब्दसमरसतेचा अभाव दिसतो. त्यांची भाषांतरे फसलेली आहेत. प्रतिमासृष्टी वाईट अथवि संकलनशील आहे. केशवसुतांना सहकारी लाभला नाही हा त्यांचा दोष नव्हे. प्रगल्भतेच्या अभावाच्या वावतीत करंदीकरांचा आक्षेप कसा समर्थनीय ठरेल ! गडकरी, तांबे, टिळक या कवींच्या तुलनेने कोण अधिक प्रगल्भ ठरणार ? इंग्रजी काव्यांचा मराठी अनुवाद करणाऱ्या आधुनिक कविमालिकेत केशवसुतांचे स्थान निश्चितच उच्च दर्जा आहे. केशवसुत मोठे आहेत पण ते मराठी काव्याच्या संदर्भात आणि प्रामुख्याने ऐतिहासिक दृष्टच्या. करंदीकरांचा केशवसुतांच्या वावतीतील हा निष्कर्ष ‘शेवटचा शब्द’ म्हणून मान्य होण्यासारखा आहे.

‘माधव ज्यूलियन : एक प्रयोगशील कवी’ या लेखातून करंदीकरांनी माधव ज्यूलियन यांच्या काव्यपैलूवर प्रकाश टाकलेला आहे. केशवसुत आणि मर्ढेकर यांच्यामधील कालखंडात फक्त माधव ज्यूलियनांच्या कवि-

तेतच या प्रकारची सजीव व साक्षेपी प्रयोगशीलता दिसून येते, हे त्यांचे विधान खरे आहे. मध्यमवर्गीय भावजीवन व त्याचा सामाजिक संदर्भ यांच्या स्वरूपाची उपहासपूर्ण व उपरोधगर्भ जाणीव हा नवीन घटक प्रथमतः माधवरावांनी रुढ केला. जीवनाचा उपहासपूर्ण व उपरोध—गर्भ दृष्टिकोनातून येणारा नवा अनुभव प्रथम माधव ज्यूलियनच साकार करू शकले. एका दृष्टीने मठेंकरांना आधुनिक मराठी कवितेतून मिळालेला हा एकमेव वारसा आहे. माधव ज्यूलियन यांनी भाषेच्या क्षेत्रात एक फार घाडसी प्रयोग केला. वोलभाषेशी जवळीक करणारी अशी एक मराठमोळी शैली आणि पांडित्याचे आडवळण साधणारी अशी एक परमाषापुष्ट विक्षिप्त शब्दकळा या संघातातून त्यांनी हा अनुभव साकार करण्याचा प्रयत्न केला, माधवरावांच्या काव्यावरील या विचारसरणीशी कुणीही सहमत होईल. पण भविष्यकाळ माधव ज्यूलियनांना मुख्यतः ‘सुधारक’ लिहिणारे कवी म्हणूनच ओळखील हा त्यांचा अभिप्राय मात्र त्यांच्या प्रतिभा-विलासाचे व कल्पकतेचे अवमूल्यन करणारा आहे. ‘विरह तरंग’ ह्या प्रीतिमधुर खंडकाव्याची कालिदासाच्या ‘मेघदूता’शी तुलना करण्याचा मोह अधिकारी टीकाकारांना होतो याचा अर्थ त्यांच्या काव्यवृत्तीचे साफल्य प्रेम-चित्रणात आहे. मराठी काव्यातील ‘प्रणयपंदरीचे वारकरी’ हा त्यांच्या काव्यावरील उद्गार अधिक्षेपाच्या हेतूने असला तरी तो त्यांचा खराखुरा गौरवच आहे !

‘माधव ज्यूलियन : महाराष्ट्राचे प्रातिनिधिक कवी’ हा ना. ग. जोशी यांचा लेख ( पहा ‘साहित्य विवेचन’—ना. ग. जोशी ) माधवराव पटवर्धनांची काव्यदृष्टी व काव्यवृत्ती स्पष्ट करणारा आहे काव्यात्म, लढाऊ, चिकित्सक, आणि मानवप्रेमी माधवरावांच्या व्यक्तित्वाचे अंतरंग ना. ग. जोशी यांनी आत्मीयतेने आविष्कृत केले आहे. हा ‘प्रणयपंदरीचा वारकरी ‘अटकेवरचा धारकरी’ कसा आहे याचे विश्लेषण त्यांच्या खंडकाव्याच्या आधारे ते करतात. माधवराव पटवर्धनांच्या काव्याचे व व्यक्तित्वाचे दर्शन ना. ग. जोश्यांनी त्यांच्याच कवितांच्या आधारे इतक्या जिब्हाळ्याने घडविले आहे की त्यांची वाड्मयीन मूर्तीच या लेखातून

साकार व्हावी. कवि अनिल-आ. रा. देशपांडे—यांच्या कवितेची योग्यता महाराष्ट्रातील, आंतरप्रांतीय तुलतेत अभिमानाने नाव घेण्यासारखे कवी म्हणून ना. ग. जोशी यांनी आपल्या लेखातून यथार्थपणे दाखवून दिली आहे. प्रा. दि. के. बेडेकर यांनी देखील अंतर्मुख रसिकतेचा कवी म्हणून अनिलांना अग्रपूजेचा मान द्यावा लागेल हे अभिमानाने म्हटले. (साहित्य-विचार-अनिलांची अंतर्मुखता—पृ. २५०) बेडेकरांनी केशवसुतांच्या कवितेत सृष्टीच्या आणि मानवाच्या एका निरागस आनंदस्वर्गाची कल्पना गाभ्यासारखी आहे, हा अभिनव सिद्धांत मांडला. व त्याला स्वर्गसमक्षतेची कल्पना हे नाव दिले.

### सांकेतिकेविरुद्ध बंड करणारी नवी कविता

नव—काव्याच्या प्रवाहाविषयी अनुकूल प्रतिकूल बरेच लिहिले गेले. ज्यांनी या नव्या प्रवृत्तीची बाजू घेऊन समर्थन केले, तेच आज तीतील अपप्रवृत्तीचे खंडन करू लागले. ‘आजच्या कवितेचा एकंदर प्रवाह निर्भेळ, एकरूपी, एकजिनसी नाही’ असे प्रा. रा. श्री. जोग यांनी ‘मराठी कविता १९४५-६५’ या आपल्या प्रवंधात म्हटले. मर्ढेकरांनी दिलेल्या धक्क्याने काव्याच्या साचत जाणाऱ्या पाण्याची कोंडी फुटली व कवीला स्वातं-त्र्याची जाणीव झाली हे खरे आहे आणि त्यांचे हे ऋण मराठी कवितेने मान्य करावयास पाहिजे. त्याचप्रमाणे दुर्बोध, निरर्थक आणि ओंगळ गोष्टीचे आजकाल जे शब्दाशब्दात पेव फुटलेले दिसते आणि त्याची व्युत्पन्न समर्थने केलेली दिसतात. त्यांचीही जवाबदारी मर्ढेकरांवरच येते. त्यांनी एका सांकेतिकतेविरुद्ध बंड केले, पण त्यांचे नाव घेऊन आता दुसरी सांकेतिकना प्रतिष्ठा पावू पाहत आहे.’ या आशयाचे विचार मंगेश पाडगावकरांनी व्यक्त केले. सदानंद रेगे यांच्या ‘गंधर्व’ कवितासंग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेत बेडेकरांनी देखील अघटित, लयहीन आणि त्यामुळे दुर्बोध ठरणारी कविता मराठी काव्यरसिकांच्या अभिरूचीला बोथटपणा तरी आणील किंवा तिला कुठित करून ठेवील, असे विचार मांडले. ‘अंधारयात्रा’ या काव्यसमीक्षणपर ग्रंथात प्रा. अंयंवक विनायक सरदेश-मुख यांनी नवकाव्याच्या आधुनिकतेवर अधूनमधून परखड बोल ऐकविलेले आहेत. ते एके ठिकाणी (अंधारयात्रा—पृ. ११६) लिहितात—‘असल्या

छांदिष्ट पण नवलाईच्या अंतभेदीरचना—स्वरूपामुळे मढेकरांच्या कवितेत नेणिवेचे—अर्धजाणिवेचे अकांड—तांडव कधी स्फुंदत, कधी विकटपणे उपहासत येते. कधी ते खानदानी बुरखा घेऊन वावरते, कधी धादांत उघडे—एखाद्या बुद्धिभ्रष्टाच्या नागडेपणाप्रमाणे.’ मढेकरांच्या कवितेवरील प्रतिकूलतेचे हे घोंघावणारे वादळ हळुहळू शमले. जीवनातील वीभत्सता, लैंगिकता, कंगालपणा, आक्षेपार्ह वाटेनाशी झाली. कवीचे कार्य हेच की त्याने विचार करण्याचे सोडून द्यावे, आपल्या काळातील भावनात्मक प्रक्षोभाचा आविष्कार करावा. आपल्या काळात जे काही घडत असेल त्याचे यथातश्य चित्र रेखाटावे. ‘It is not the poet’s job to think, his job is to express the greatest emotional intensity of his time, based on whatever his time happened to think.’ (T. S. Eliot---Edited by Hugh Kenner)

उपहासाचा व उपरोधाचा नवकवींनी आधार घेऊन आपल्या ढासळ-लेल्या सांस्कृतिक मूल्यांची व समाजव्यवस्थेची त्यांनी विदारक चिकित्सा केली यंत्रयुगात विज्ञाननिष्ठेच्या प्रावल्यामुळे मानव संस्कृतीवर ओढव-लेल्या दुरवस्थेचे भेसूर व हृदयद्रावक चित्र नवकवितेतून रेखाटले गेले. जीवनाच्या ताण्यावाण्यातून नवकाव्याचे पोत विणले गेले आहे. असहाय-तेचे, अगतिकतेचे शल्य मनोमन कुरतडत असतांना वैफल्याने ग्रासलेल्या मानवाला ‘जंतु वेदान्ताचे’ किंवा ‘भाकड कडव्यां’चे तत्त्वज्ञान सांगून नवकवी दिलासा देत आहे. मानवी निष्ठांची जपणूक करणे, त्यांचा जीवननिष्ठांशी मेळ घालणे, जीविताच्या रौद्रभीषण, प्रमाथी व विनाश-कारक घटनांचा अन्वय लावणे, मांगल्य, शुचिता व सौंदर्य यांचे संवर्धन करणे व पुरस्कार करणे आणि मानवाच्या अभ्युदयाचे स्वप्न साकार करणे या ध्येयाच्या दिशेने नवी कविता वाटचाल करीत आहे. नव्या कवितेच्या निर्मिति-प्रक्रियेचे शास्त्र नव्या वाड्मयसमीक्षकांनी विशद करण्याच्या हेतूने आपली पावले वळविली आहेत. कलेच्या साधनेत समीक्षकांचाही वाटा मोठा आहे आणि तो मान्य करणे म्हणजे त्यांच्या अभिज्ञेला व रसज्ञतेला संमती देणेच होय !

## नवी कविता दुर्बोध की अबोध ?

मराठी साहित्यात एका कालखंडात नवतेची लाट उसळली. तिचा परिणाम मराठी कवितेवरही झाला आहे. या नवतेने साहित्यमूल्यात आमूलाग्र क्रांती केली. नव्या निष्ठा व दृष्टी साहित्यकृतीतून उदित झाली. नवतेला पोषक ठरणारे इंग्रजीचे पडसाद मराठी साहित्यवरही उमटले. एका नव्या अस्मितेचे दर्शन मराठी वाचकांच्या अपेक्षा जागृत करणारे ठरले. आधुनिकतेचा आविष्कार मराठी कवितेत केशवसुतांच्या कवितेतून जसा झाला तसा नवतेचा व नाविन्यवादाचा मर्देकरांच्या कवितेतून झाला. नवतेचा स्पष्ट ठसा साहित्यातून उमटू लागून नवीन वैशिष्ट्ये डोकावू लागली. दुर्बोधता हे नवतेचे व्यवच्छेदक लक्षण समजण्यात आले. मराठी-तील ललित साहित्य ज्या तंत्रावर व समीक्षेवर अधिष्ठित होते, त्याचा आधार बदलला. मराठी कवितेने घेतलेले वैगळे वळण कोणत्या स्वरूपाचे आहे हे ठरविण्याचा उपक्रम समीक्षक करू लागले. साहित्यात घडलेल्या क्रांतीचे आवाहन समीक्षाशास्त्राला मिळाले व नव्या प्रयोगाची मीमांसा करण्याची अहमहमिका समीक्षकही दाखवू लागले.

### आधुनिकता व नवता

नवीन भावनानिष्ठ समतानता किंवा New Emotional equiva-

lences काव्यात दिग्दर्शित करणे हे काव्यातील नावीन्य होय असे मर्ढेकर म्हणतात (सौदर्य आणि साहित्य काव्यातील नवीनता, पान १३५) पण आधुनिकता म्हणजे नवीनता नव्हे. मर्ढेकरांच्या मते आधुनिकता ही काल-सापेक्ष आहे तर नविनता ही प्रतिभासापेक्ष किंवा काव्यप्रकृतिसापेक्ष आहे. आधुनिकता ही बव्हंशी अपरिहार्य, असते, उलट नावीन्य नेहमी अनपेक्षित असते. मराठी कवितेतील नवतेचे नाते आधुनिकतेशी नाही, ते नवतेशी आहे. केशवसुत हे आधुनिक कवी व प्रतिभाघमर्नि खरा नवीन कवी फक्त एकच, पहिला आणि शेवटचा, तिशीच्या आत दिवंगत झालेले बालकवी ठोमरे. मर्ढेकरांनी प्रतिभासापेक्षतेचा व प्रतिभाघमर्नि उल्लेख केला खरा पण प्रतिभेचे निश्चित गमक कोणते? हा गुणधर्म ठरविण्याचे साधनही कोणते गृहीत घरावयाचे हाही वाद आहे. तेव्हा मर्ढेकरांनी नवीन माव-नानिष्ठ समतानतेचे समीकरण समीक्षाशास्त्रात रुढ केले आहे. हा सिद्धांत प्रस्थापित करण्याकरिता मर्ढेकरांनी कवीच्या अनुभूतीची दोन पदे पाडली आहेत. पहिले अध्याहृत व दुसरे प्रत्यक्ष. पहिल्या अध्याहृत पदातूनच कवीच्या अनुभूतिसंवेदनांचा बोध होतो आणि त्याच्या संज्ञासंचितातून काव्याचे प्रतिमा-विश्व सिद्ध होते.

मर्ढेकरांनी नावीन्यावर बोट ठेवले पण नावीन्य म्हणजे परंपरेवर विशेष खोलवर संस्कार न करणारे अस्थायी वेगळेपण असे विं. दा. करंदीकर सुचवितात. नवता क्रांतिकारक बदल घडविते व मागील परंपरेशी एकजीव होते. नवतेने मराठी कवितेत दुर्बोधता आणली. दुर्बोधता येण्याचे कारण कवितेतील प्रतिमाचित्रण. कवीचा उद्गार हा प्रतिमारूपाने अभिव्यक्त होतो. कवीचे आत्मलेखन कमालीचे सांकेतिक व गूढ वाटते. कवीचा आशय अत्यंत अमूर्त व तरल असतो. कवीचे मावसंवेदन सूक्ष्म व ओळखरते असते. आपल्या अनुभूतीच्या कडा तो हळूवार रीतीने रंगवितो. नेणीव जाणिवेचे संदिग्ध व धूसर विश्व कवितेतून उमलू लागते.

### काव्यात्मक दुर्बोधतेचे स्वरूप !

मुख्यार्थ आणि गौणार्थ या दोहोची खांदेपालट होते. खरी कविता

समजून येण्यापूर्वीं ती अधिक सूचित करते—Genuine poetry can communicate before it is understood. टी. एस्. इलियटचे नव्या कवितेविषयीचे हे अभिमत दुर्बोधतेवर प्रकाश टाकते. कवितेतील ओळी कधी कधी अर्थशून्य भासतात. दुर्बोधतेमुळे कवी रसिक यामध्ये भंतर निर्माण होते. दुर्बोधतेने काही अडथळे निर्माण होतात. कवी अंतर्मुख व चित्तनशील असतो. तो आपल्या भाववृत्तीशी समरस झालेला असतो. मनोव्यापारात रमून आपल्या आत्मप्रतीतीचे संवेदन तो कवितेतून घडवितो. प्रतिमासृष्टीत पृथगात्मता असते असे नव्हे तर काव्याचा घाट बदलून त्याचे अपरिचितत्व जाणवू लागते. अरूढत्व, अनपेक्षितत्व, असंयोगित्व यातून वैचित्र्य निर्मिती होते. सुबोधतेला व आकलनास सरावलेला कवितेचा वाचक कवितेतील ओळीवर स्थिरावतो. नवकवी हा अदृश्य व प्रच्छन्न कवी. (Invisible poet) आकलनाच्या व अज्ञानाच्या घुक्याबाहेर तो पडलेला नसतो. (He has not freed itself from a cloud of unknowing.) मर्डेकर इंग्रजी काव्यारेचे प्रणेते. संज्ञेचा संदर्भ कवितेतून ते जसा आविष्कृत करतात, त्यात विचारवलये व अर्थ, वलये ध्वनित होतात. अज्ञाताचा फवारा मला कसा बिलगतो आणि ज्ञात हृत्पंखातल्या सशांना—शब्दपिसांना कसे उडविते याचे प्रतिमांकित हृद्य शब्द—चित्र मर्डेकर खालील ओळीतून रेखाटतात—

मात्र जैसे की पाखरा  
 झाडावरून येता वारा  
 मज अज्ञाताचा फवारा, बिलगे तसा  
 मज उडती शब्द—पिसे  
 हृत्पंखातले जे ससे  
 ज्यां ज्ञात गोफणीसरसे  
 खाली आणी—

मर्डेकर संज्ञीप्रवाहाचे आलेखन कवितेतून घडवितांना कवितेला सूचक व व्यंजक आकार देतात. संज्ञेच्या स्वरातून अवतरलेले काव्य अबोल पण किती अर्थवाही होते हे मर्डेकरांच्या कवितेवरूनच प्रतीत होते. अबोधाची

वीण ते विणतात. प्रतिमांचे अभिनव संघान जुळवितात, अर्थप्रक्रियेला वेगळी कलाटणी देतात. अर्थनिष्पत्तीला सहाय्यक व पोषक ठरतील असे संवादी सूर कवितेतून एकण्याची मानसिक सिद्धता ते संभ्रमित करतात. विसंवादाची पाश्वभूमी घेऊन दुर्बोधतेचे बंध अधिक आवळतात. सुबोध ते उथळ, प्रासादिक ते अश्लाध्य हा अपसमज हेतुपूर्वक वाढी लावण्याचा अट्टाहास मढेंकरांसारखे नवे कवी करू लागतात म्हणून अविकारी विद्वानांना 'प्रसादाला आता फार वाईट दिवस' आले असे नकाशूही ढाळावे लागतात. काव्यार्थाच्या आकलनातील अडगळी झुगाऱ्हन देण्याकरिता या प्रचलित समजूतींची सदी संपविणेही भाग आहे. दुर्बोधता अपरिहार्य म्हणून तिचे समर्थन हे वावडूरुपणाचे ठरेल. अत्यंत दुर्बोध काव्यलेखन करणाऱ्या मढेंकरांनी अत्यंत सुबोध व प्रसादरम्य काव्य लिहिले आहे, हे दृष्टीआड करून चालणार नाही. नवकाव्याला लाभलेले दुर्बोधतेचे देणे पुढील पिढीतील कवींनी हळूहळू अमान्य केले आहे. या नवकाव्याच्या 'तिरक्स' अनुभूतीत वक्रोक्तीने आगळे वैलक्षण्य दाखविले आहे. प्रतिमासंयोजनेने, रुढ वाकप्रचार बदलवून भिन्न अर्थानुप्रास साधून नव्या कवींनी कवितेचा चेहरासोहरा पार पालटून टाकला आहे.

### मढेंकरांची प्रतिमासृष्टी

मढेंकरांच्या नव्या कवितेला जुन्यानव्याच्या दोन बाजू आहेत. विज्ञान व यंत्रनिष्ठा यांच्या आहारी गेलेला, वैफल्याने ग्रासलेला, दुबळा व किकर्तव्यमूढ मानव हा मढेंकरांचा काव्यविषय आहे. मढेंकरांची कविता ही मानवाच्या दैन्याची, दैनंदिन कारुण्याची शोकगाथा आहे. व्यथा व वेदना उरीपोटी बाळगून रखड, रखड, रखडणाऱ्या मानवाचे बीमत्स चित्रण मढेंकर रेखाटतात. पण मानवाचा हा करूण भीषण व्यवहार मढेंकर नेमक्या भाषेत टिपतात, तेव्हा त्यांची प्रतिमासृष्टी आगळीच अर्थकळा धारण करते. जेथे सत्तेचा उघडावाघडा दुर्व्यवहार मढेंकर कवितेतून प्रदर्शित करतात, तेथे त्यांच्या अभिव्यक्तीला टोकदारपणा येतो. मढेंकरांची दुर्बोध काव्यकृती आशयनिष्ठेची बाजू सांभाळीत लौकिक स्तर टिकवून धरते. 'वडवीत टिन्या' 'का हो माजविता दुही' 'सकाळी उठोनी'

‘प्रैमाचे लव्हाळे,’ ‘त्रुटित जीवनी’ इ. कवितातून प्रासंगिक व परबर्द्धे बोल मर्ढेकरांचा काव्यबाणा उद्घोषित करतात. मर्ढेकरांच्या दुर्बोधतेची दुसरी बाजू त्यांच्या कवितेवरील आरोपाचे खंडन करण्यास समर्थ आहे.

मर्ढेकरांच्या नव्या कवितेत अबोधाचे भावविश्व व प्रतिमाविश्व तरल संवेदनेने सचेतन झाले आहे. स्पर्श रूप, रस, गंध, या अनुभूतीतील ऐंद्रिय व अतींद्रिय आशयाचे गहिरे सौंदर्य मर्ढेकर खुलवितात, तेव्हा अविदतीयत्व वाचकांचे मन वेधून घेणारे ठरते. ‘न्हालेल्या जणु गर्भवतीच्या’ या कवितेतील विलोभनीय जादुगारी मर्ढेकरांच्या अभिव्यक्ती-क्षमतेचे सामर्थ्य सिद्ध करणारा नजराणा आहे.

न्हालेल्या जणु गर्भवतीच्या

सोज्ज्वल मोहकतेने बंदर

मुंबापुरिचे उजळीत येई

माघामघली प्रभात सुंदर

सचेतनाचा हुरूप शीतल

अचेतनाचा वास कोवळा

हवेत जातो मिसळुनि दोन्ही

पितात सारे गोड हिवाळा !

कुठे धुराचा जळका परिमल,

गरम चहाचा पत्ती गंध

कुठे डांबरी रस्त्यावरच्या

भून्या शांततेचा निशिगंध

हचा सृष्टीच्या निवांत पोटी

परंतु लपली सैरा वैरा

अजस्त्र घांदल, क्षणात देईल

जिवंततेचे अर्ध्य भ्रास्करा

थांब ! जरासा वेळ तोवरी---

अचेतनांचा वास कोवळा

सचेतनांचा हुरूप शीतल

‘पंचरली जरि रात्र’ या कवितेतील ‘राठ मनाच्या कुत्री पापु-द्रचांच्या राशी चाटीत बसतात,’ ‘वन वांवूचे’ या कवितेतील ‘आकाशातील अघोरेखिते गाणारे पिवळधा वांवूचे बन, ‘हया गंगेमधि’ कवितेतील ‘टिटवीच्या सुरात कुणीतरी भरलेली भोळी भगवी मृत्यूजयता, ‘मी एक मुंगी’ मधील आठवणीचे पिकले काठ वाब ? मारणारी जगलो-लुपता, ‘अजून येतो वास’ या कवितेतील ‘अस्मानावरील भगवा रंग आणि समोरचे नागवेपोर उगीचता वेंधळी कोंबते’ मधील ‘परिस्थितीचे अॅसिड पिझन लिवलिवलेली हडकुळी मने व ‘पंचगव्य-शर’ मधील ‘रित्या मनातील भकासतेला वीज दिव्याचे असलेले चिलखत’ ‘त्रुटिजीवनी या कवितेतील ‘अमुची ट्रिगल करणारा यम’ ‘पोपटपंची चतुर्की जान’ मधील ‘बडारणीच्या पाठुंगळीला दिवसा ढवळधा लागलेली मुळे ही मढँकरांच्या काव्यातील संज्ञाचित्रे व प्रतिमाचित्रे अबोध मनाचे आविष्करण करतात. या अबोध संज्ञा-प्रवृत्तीने कवितेत दुर्बोधतेचे विश्लेषण होते.

## अबोधाचा आविष्कार

या दुर्बोध व अर्थसंकुल ओळीचे आकलन वाचक आपल्या मगदुराप्रमाणे करतो. कवीला अभिप्रेत नसलेले अर्थविशेष या दुर्बोध कवितेला प्राप्त होतात वाचकाच्या वर्गसमूहाप्रमाणे काव्योक्तीला भिन्न भिन्न अर्थ-च्छटा चिकटतात. टी. एस. ईलियटच्या कवितेतील दुर्बोधतेची मीमांसा करतांना एका टीकाकाराने म्हटले—Eliot's poems differ from reader to reader to an unusual degree, posed between meaning nothing and meaning everything associating themselves with what the reader thinks of and inclines to wonder what Eliot was thinking of” (ईलियटच्या कवितेतील अर्थ-प्रतीती वाचकपरत्वे भिन्न भिन्न असू शकेल. अथेशून्यतेत अर्थ-प्राप्ती होऊ शकेल व अर्थातही निरर्थकतेचा भाग बराच असू शकेल. ईलियटला अभिप्रेत असलेला. अर्थ वाचकालाही अभिप्रेत असेल असे नाही. संदर्भ, श्रुतयोजने, अवतरणे यांचा वापर कवितेतून होत असल्यामुळे

कवितेतील अभिव्यक्तीत संक्षेप (Compression) येतो. तपशील सारे रूपाने निवेदन करणे, मुळ संदर्भाचा अपलाप करणे, यामुळे कवितेला अनिवाच्य गृह्णता प्राप्त होते. त्याची परिणती दुर्बोधतेत होते. दुर्बोधतेचा उगम कवीच्या अबोध भावोद्रेकात आहे. अबोधाचा आविष्कार प्रतिमारूपाने होतो व कवीच्या आतर्किक संगतीचे प्रतिमायोजन कवितेला आगळी पातळी प्राप्त करून देते. एका इंग्रजी कवीने म्हटल्याप्रमाणे—

“ My words echo,  
thus in your mind ”

## नवकवींच्या चार पिढ्या

ही काव्यात्मक दुर्बोधता टीकाकारांच्या हल्ल्याला व रोषाला पात्र ठरली आहे. सदानंद रेगे यांच्या ‘गंधर्व’ या कविता—संग्रहाच्या प्रस्तावनेतून प्रा. दि. के. वेडेकर यांनी दुर्बोधतेवर ताशेरे झाडले आहेत. ते म्हणतात ‘आजचे कवी दुर्बोध लिहितात असे न म्हणता मी म्हणेन की त्यांनी कलेच्या (या ठिकाणी काव्याच्या) मूलमूत लयतत्वाशी अभावितपणे का होईना प्रतारणा चालविली आहे. (साहित्य विचार-पृष्ठ-२६४) कवितेतील मूलमूत निर्मितीत अर्थ, भावना आणि लय यांचा समतोल साधावा लागतो. समतोल ढळला म्हणजे कवितेला दुर्बोधतेचे रूप येते. कवीच्या आंतरिक सुसंवादाला लय, समतोल व संगती पोषक ठरते. मर्ढेकरांनी रूढ केलेल्या कवितेने दुर्बोधतेचे पीक वाढविले. कवींच्या पिढ्या निर्माण केल्या. मर्ढेकरपूर्व दुर्बोधता ही दुर्बोधता नाही. आध्यात्मिकतेची व चितनाची ती आत्मनिष्ठ फलश्रुती आहे. कवींच्या चार पिढ्या घेतल्या तर चवथी पिढी, अद्यापी विकासाच्या अवस्थेत आहे. मर्ढेकरांची पहिली पिढी, पु. शि. रेगे, वि. दा. करंदीकर, इंदिरा संत, मुक्तिबोध ही दुसरी, तर दिलीप चित्रे, सदानंद रेगे, आरती प्रभु, ग्रेस ही तिसरी पिढी. नव्या कवींची झेप अबोधाच्या दिशेने होत आहे. पु. शि. रेगे यांच्या कवितेवर अभिप्राय देतांना प्रा. वा. ल. कुळकर्णी म्हणतात. ‘रेगे यांच्या बहुसंख्य कवितांतूत एक प्रकारच्या खोलवर दडलेल्या अबोल व थोड्याफार, अबोध दुःखाचा सूरच एकसारखा ऐकू येतो.’ प्रा. रा.

श्री. जोगांनी प्रा. कुळकर्णी यांनी योजिलेल्या ‘अबोल आणि अबोध’ या दोन विशेषणांपैकी पहिले गाळून दुसरेच तेवढे ठेवले आहे. ते अबोध नसते याचे कारण ते कवितेत अवतरलेले असते अबोध असते याचे कारण ते कवींनाही नीटसे आकळलेले नसते. अबोधांच्या हाकेला ओ देऊन नव्या कवींनी लिहिलेल्या आशय आकलनातील असमर्थता व अपात्रता अधिकारी समीक्षकांनी आवजून मान्य केली आहे. दिलीप चित्रे यांच्या कवितील ही वानगी अवकाशाचे क्षितीज कवेत धरू पहात आहे.—

बुडून जा, बुडून जा; जा या धनांध

वेळी आपल्या रक्तातून

अनंग-आषाढ पसरत जातांना, वेदनेला वश झालेली

तुझी आकाशव्यापी क्षुद्रता मला हवी आहे, बुडून जा.

माझ्यात हद्दपार हा ! या मेघपणाच्या अनुपम वस्त्रातून

झुळझुळून

ज्या क्षणाला तू कोसळशील क्षणिक मृत्यूच्या बेफाम

अंधारात

आणि तुझ्या पाकळचाच उस्तील माझ्या बाहूमध्ये

राख हो किंवा वितळून जा माझ्या सूर्यांनि रात्रीत

फळल्या ऋतुच्या अंतिम शय्येवर, ‘ये’ म्हणतो आहे,

‘कवत एकदा आणि कायमची’

(जुलै १९५६—सत्यकथा)

### आजची कविता आजचे कवी

नारायण सुर्वे हे कामगारांचे, मानवतेची वेदना कवितेतून चित्रित करणारे कवी. नव्या कवितेतून दुर्बोधतेचे शिक्के पुसट होत आहेत. कवीची आत्मनिष्ठा अधिक नितळ व संवेद्य होत आहे. हवे तेथे अबोधाचे माध्यम निवडून कवि आपले मनोगत, थेट व थरथरल्या शब्दातून साकार करीत आहे. ‘माझ्या विद्यापीठातील सुर्वे यांचे हृदगत प्रतिमाच्या पाकळचात कसे बद्ध झाले ते बघण्यासारखे आहे. आयुष्याच्या पुस्तकाची पाने

कवितेतील अभिव्यक्तीत संक्षेप (Compression) येतो. तपशील सारे रूपाने निवेदन करणे, मुळ संदर्भाचा अपलाप करणे, यामुळे कवितेला अनिवार्य गृहता प्राप्त होते. त्याची परिणती दुर्बोधतेत होते. दुर्बोधतेचा उगम कवीच्या अबोध भावोद्रेकात आहे. अबोधाचा आविष्कार प्रतिमारूपाने होतो व कवीच्या आतर्किक संगतीचे प्रतिमायोजन कवितेला आगळी पातळी प्राप्त करून देते. एका इंग्रजी कवीने म्हटल्याप्रमाणे—

“ My words echo,  
thus in your mind ”

### नवकवींच्या चार पिढ्या

ही काव्यात्मक दुर्बोधता टीकाकारांच्या हल्ल्याला व रोपाला पात्र ठरली आहे. सदानंद रेगे यांच्या ‘गंधर्व’ या कविता—संग्रहाच्या प्रस्तावनेतून प्रा. दि. के. वेडेकर यांनी दुर्बोधतेवर ताशेरे झाडले आहेत. ते म्हणतात ‘आजचे कवी दुर्बोध लिहितात असे न म्हणता मी म्हणेन की त्यांनी कलेच्या (या ठिकाणी काव्याच्या) मूलभूत लयतत्वाशी अभावितपणे का होईना प्रतारणा चालविली आहे. (साहित्य विचार-पृष्ठ-२६४) कवितेतील मूलभूत निर्मितीत अर्थ, भावना आणि लय यांचा समतोल साधावा लागतो. समतोल ढळला म्हणजे कवितेला दुर्बोधतेचे रूप येते. कवीच्या आंतरिक सुसंवादाला लय, समतोल व संगती पोषक ठरते. मर्ढेकरांनी रुढ केलेल्या कवितेने दुर्बोधतेचे पीक वाढविले. कवींच्या पिढ्या निर्माण केल्या. मर्ढेकरपूर्व दुर्बोधता ही दुर्बोधता नाही. आध्यात्मिकतेची व चितनाची ती आत्मनिष्ठ फलश्रुती आहे. कवींच्या चार पिढ्या घेतल्या तर चवधी पिढी, अद्यापि विकासाच्या अवस्थेत आहे. मर्ढेकरांची पहिली पिढी, पु. शि. रेगे, वि. दा. करंदीकर, इंदिरा संत, मुक्तिबोध ही दुसरी, तर दिलीप चित्रे, सदानंद रेगे, आरती प्रभु, ग्रेस ही तिसरी पिढी. नव्या कवींची झेप अबोधाच्या दिशेने होत आहे. पु. शि. रेगे यांच्या कवितेवर अभिप्राय देतांना प्रा. वा. ल. कुळकर्णी म्हणतात. ‘रेगे यांच्या बहुसंख्य कवितांतूत एक प्रकारच्या खोलवर दडलेल्या अबोल व थोड्याफार, अबोध दुःखाचा सूरच एकसारखा ऐकू येतो.’ प्रा. रा.

श्री. जोगांनी प्रा. कुळकर्णी यांनी योजिलेल्या 'अबोल आणि अबोध' या दोन विशेषणांपैकी पहिले गाळून दुसरेच तेवढे ठेवले आहे. ते अबोध नसते याचे कारण ते कवितेत अवतरलेले असते अबोध असते याचे कारण ते कवींनाही नीटसे आकळलेले नसते. अबोधांच्या हाकेला ओ देऊन नव्या कवींनी लिहिलेल्या आशय आकलनातील असमर्थता व अपात्रता अधिकारी समीक्षकांनी आवर्जून मान्य केली आहे. दिलीप चित्रे यांच्या कवितील ही वानगी अवकाशाचे क्षितीज कवेत धरू पहात आहे.—

बुडून जा, बुडून जा; जा या धनांध

वेळी आपल्या रक्तातून

अनंग-आवाढ पसरत जातांना, वेदनेला वश झालेली

तुझी आकाशव्यापी क्षुद्रता मला हवी आहे, बुडून जा.

माझ्यात हृद्यार हा ! या मेघपणाच्या अनुपम वस्त्रातून

झुळझुळून

ज्या क्षणाला तू कोसळशील क्षणिक मृत्यूच्या बेफाम

अंधारात

आणि तुझ्या पाकळचाच उरतील माझ्या बाहूमध्ये

राख हो किंवा वितळून जा माझ्या सूर्यांद्र रात्रीत

फळल्या त्रहूच्या अंतिम शय्येवर, 'ये' म्हणतो आहे,

'फक्त एकदा आणि कायमची'

(जुलै १९५६—सत्यकथा)

## आजची कविता आजचे कवी

नारायण सुर्वे हे कामगारांचे, मानवतेची वेदना कवितेतून चित्रित करणारे कवी. नव्या कवितेतून दुर्बोधतेचे शिक्के पुस्ट होत आहेत. कवीची आत्मनिष्ठा अधिक नितळ व संवेद्य होत आहे. हवे तेथे अबोधाचे माध्यम निवडून कवि आपले मनोगत, थेट व थरथरल्या शब्दातून साकार करीत आहे. 'माझ्या विद्यापीठातील सुर्वे यांचे हृदगत प्रतिमाच्या पाकळचात कसे बद्ध झाले ते बघण्यासारखे आहे. आयुष्याच्या पुस्तकाची पाने

उलटोत असतांना यांनी माझ्य कैले.—

वाढले म्हणतात पृथ्वीचे वय, संकृतीचेही फक्त  
वयेच वाढत गेली सर्वांची  
छान झाले, आम्हीही वाढतो आहोत नकाशावर गफलत  
खपवीत जुळाण्यांची  
हचा कथा कढ आलेल्या भाताने अलगद झाकण उचलावे  
तशा उचलतात

रात्रभर उबळणाऱ्या अस्थम्यासारख्या अखला जीव हल्लक करून

❀❀

❀❀

❀❀

मेली ती, आता अश्रूचे दगड झालेत, चटके शांतवून  
कोडगे झाले आहे मन  
बसतो त्यांच्या पायरीवर जाऊन, जसे ऊन उठतांना  
उठवत नाही नाती तोडून

(माझे विद्यापीठ पृष्ठ १५)

ग्रेस यांच्या काव्यातील तरलप्रतिमाविश्वाचा हल्लवार स्पर्श मन पुलकित  
करतो. शब्दातील रेषा अन् रेषा रंग भरतात अनोखा भाव फुलवितात.  
एका आगळ्या आशयाचे नाते जोडू पाहतात. कुठल्या तरी अर्तींद्रियाचे  
आवाहन मनाला धुंदफुंद करतात. आणि साधम्याचे व साहचर्याचे अस्फुट स्वर  
अंतःकरणाच्या गाभाण्यात उमलू लागतात. संवेदनेंच्या वीणेवर अनुभूतीचे  
मंद्र निनाद झंकारतात भावना आणि लय यांचा समतोल व सहकंप एका  
अनुभूत प्रतीतीची बांधणी अनुस्यूत करतात. वार्ड नं. ६, आर्थोपिडिक्स  
या कविचेत ग्रेसचे शब्दचित्र पहा—

निव्वळ शारीरिक दुःखाच्या अप्रतिम कळा  
दुष्मनांच्या वाटचाला जाऊ नयेत  
म्हणून आम्ही घेतल्या  
द्यावेसे वाटते या यातनांच्या वैकुंठात  
केरळी माडांना आलिंगन

कळांचा सर्वस्पर्शी आँकेस्ट्रा मेंदूच्या काचेवर  
 इन्निंड बंगमनची आसवात वाहणारी  
 प्रतिमा रचून जातो,  
 उजव्या पायाची दोन हाडे मोडली आणि  
 खोलीच्या दाराशी बावीस सप्टेंम्बरच्या विसराळ  
 संध्येचे बोट धरून केरळी नसं  
 तिच्या स्तनांचे मीनाक्षी मंदिर रक्तातून  
 चकाकणारे. ....

२५५ म २५५ राम-५-५

(संध्याकाळच्या कविता पृ. ७२)

गहिन्या औदासिन्याच्या हृचा छटा मन पर्युत्सुक करतात. गडद निळथा  
 संध्याकाळच्या सावल्यांनी भाववृत्ती भारावते. अबोधाच्या पड्यापल्याड  
 असलेल्या विश्वाशी ती समरस होते. अननुभूत आठवणीचे थर एकवटून  
 आत्मा अज्ञाताशी हितगुज करू लागतो. विषष्णतेची व उन्मस्कतेची वलये  
 मनाला कातर व अधीर करताना उन्मनीच्या समाधीत ते विलीन होते.  
 कल्पनेला पंख फुटू लागतात. आणि अनंत अवकाशात ती संथपणे झेपावू  
 लागते. ठराविकाच्या व चाकोरीच्या वाहेर फुटून नव्या कवींनी अंतर्मनाचे  
 सख्य साधले आहे. सर्जनशील नवनिर्मितीची प्रेरणा घेऊन त्यांनी आगळी  
 वाटचाल आरंभिली आहे. निर्भीड व सडेतोड टीकेला व हल्ल्याला ती  
 पात्र ठरली हेच तिच्या यशाचे मोजमाप आहे.

## नाटकातील विनोद

(५० चूप्पीचा विनोद)

नाट्य हे मानवी मनाच्या व संस्कृतीच्या विकासाचे गमक आहे. नाट्यविषयक अभिरुची ही सुसंस्कृत मनुष्याच्या व्यक्तित्वात खोलवर रुजली आहे. मानवाच्या जीवितातील हृषीमिषविं पडसाद नाट्यकृतीतून उमटलेले आढळतात. शोक, कारुण्य, गांभीर्य या संवेदनांचे हेलकावे अंतः-करणातून उचंबळतात. प्रक्षोभ पावलेल्या विकारांचे उपशमन करण्यात विनोदासारखे दुसरे साधन नाही. तात्कालिकाच्या ससेमिन्यापासून सोडवणूक करणारा विनोद हा विरंगुळा आहे. त्याचे कार्य विनोदनाचे व विरेचनाचे आहे. विनोदप्रियता हे माणसाच्या मनोधिकासाचे व सभ्यतेचे लक्षण ठरले आहे. मराठी नाटकातून हास्य-विनोदाला भरपूर अवसर मिळालेला असून मनोवृत्ती प्रफुल्लित व उत्साही ठेवण्याचे कार्य विनोदाने बजाविले आहे.

मराठी नाटकातील विनोदाचे स्वरूप वाढ्मयीन व प्रायोगिक आहे. तो संवाद व अभिनय या दोहोतून अवतीर्ण झाला आहे. मानवी स्वभाव व जीवित यात जे वैचित्र्य व विसंगती आहे, त्यातून नाट्य व विनोद साकार झाला आहे. नाट्याचे मळच रंजनप्रधान असल्याने विनोदाने मूळ प्रवृत्तीचे पोषण केले आहे. उत्कट, अतिरंजित व भडक विनोदाने सौम्य, संयत व

सूक्ष्म रूप धारण केले आहे. पौराणिक कालखंडापासून आजतागायत्रे आधुनिक नाट्यप्रंपरेपर्यंत मराठी विनोदाची वेगवेगळी वलणे व रूपे प्रगट झाली आहेत. मराठी नाटकातून विनोदाला कसकसे स्थान मिळत गेले त्याचे ऐतिहासिक पद्धतीने विहंगमावलोकन या लेखातून दिग्दर्शित करावयाचे आहे.

## रंगभूमीचा पौराणिक कालखंड

मराठी रंगभूमीचा उगम पौराणिक व आख्यानकथानके यातून झाला आहे. कलसूत्री बाहुल्या, बहुरूपी, दशावतारी सोंगे, गोंधळ, लळित, तमाशा, कनटिकी खेळे इत्यादी प्राथमिक अवस्थेतील नाट्यप्रकारात मराठी रंगभूमी काही काळ वावरली. श्री. विष्णुदास भावे यांच्या 'सीतास्वयंवर' या नाटकाने मराठी रंगभूमीचा इ. स. १८४३ त पाया घातला. मराठी नाट्यावर आरंभी कनटिक दाक्षिणात्यांचा प्रभाव होता व तो नृत्य-संगीताच्या द्वारे व्यक्त झाला. दशावतारी नाटके, भारूडे, पदे, गोंधळ या प्रयोगातून व नाट्यप्रकारातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे नाट्य जन्मले. नृत्यगीतांची या नाटकात गर्दी व रेलचेल असे. नाचगाण्याचा इतका काही वरचष्मा असावयाचा की त्यातील मूळ नाट्यगुण व कला ही गुदमरलेली असावयाची. 'राम-लक्ष्मण असोत, रावण-कुंभकर्ण असोत, सीताबाई असो, मंदोदरी असो अथवा मारुती असो, त्यांचा शंगार, वीर, करुण अथवा आणखी एखादा रस असो, हे सारे रस नाचतानाच बाहेर पडायचे. सीताबाई नाचता नाचताच मुईवर पडली आणि रडत बोलू लागली म्हणजे तो शोकरस.' साहजिकच या नृत्याभिनयाने नाटकातील नियोजित संवादांना वाव व उठाव कमीच मिळे. रासक्रीडेचे नाटक सुरु होई 'काल तयार केलेले रासक्रीडा नाटक सभाजनास दाखवावयाचे आहे. पात्रांची तयारी कर' असे सूत्रधार फर्मान सोडतो पौराणिक नाटके व लळिते यांतूस शारदा, गणपती, ब्रह्मदेव आदि देवदेवतांच्या स्वरूपात पात्रप्रवेश होई. हास्यरसनिष्पत्तीला आंगिक हालचाल व विनोदयुक्त माषणे यांचे साहचर्य लाभत असे. नाटकातील संवाद हे समयस्फूर्त असत्यामुळे आयत्या वेळीच बाहेर पडावयाचे. 'अल्लङ्डुर्र' अशी आरोळी

ठोकीत प्रत्येक पात्र रंगभूमीवर येई. मोराचे सोंग घेणाऱ्या पात्राला इवासोच्छ्वास घेत घेत बोलावे लागे. श्री 'लक्ष्मीनारायणकल्याण नाटक' या नाटकाचा कर्ता कोण हे निश्चित नसले तरी शाहू राजाच्या नावावर ते मोडते. हे बवंदंशी यक्षगान सदृश नाटक आहे. 'अप्सरांचे नृत्य' जेठधांचा तमाशा हा प्रास्ताविक भाग. तो संपल्यावर पात्रप्रवेश होई. ब्रह्मा, विष्णु आणि लक्ष्मी ही महत्वाची पात्रे. कंचुकीराय विनोदी, अनामधेय बाष्कळपंत, म्हातारा ब्राम्हण आणि त्याची सवाणी ही पात्रे विनोदनिमितीकरिता येतात. कंचुकी तर हरकाम्यासारखा रंगमंत्र व्यवस्थाही पाहतो. शारीरिक व्यंगवर्णन, शाब्दिक कोट्या आणि उथळपणा यावरच विनोदाची भिस्त असे. तंजावरी नाटक सामान्यतः अशा पद्धतीचे असते.

बाष्कळपंतांचा परिचय होतो तो "येणे रीती विष्णूच्या विवाहानिमित सकळ सामग्री करायला अनामधेय बाष्कळपंत येतो पहा." असा होतो. "लक्ष्मीनारायणकल्याण" या नाटकात सूत्रधार आणि कंचुकीराय यांचे संभाषण विनोदनिमितीला पोषक असते. त्याचा नमुना पहा—  
सूत्रधार : (नालगु भाष लटिके वानिनि अडिगेदी) तू कोण रे ?  
कंचुकीराय : तू कोण रे ?

सूत्रधार : आम्ही भागवत.

कंचुकीराय : भाग्यवंत जाले तरि मंदिल कोठे ? चादर कोठे ? झगा कोठे ?

सूत्रधार : अरे, भाग्यवंत नव्हे रे, आम्ही दशावतार.

कंचुकीराय : अरे, दश जाले तरी कोठे रे ?

सूत्रधार : हेंगे तरुबुरु नटुमटु हेंगे मृदंग.

कंचुकीराय : तुरुबुरु नटुमटु मिरु देगु,

सूत्रधार : अरे, आम्हासु पुसतोस का ? तू कोण ? तुझे नाव काय ? सांग.

कंचुकीराय : माझे नाव कंचुकीराय विनोदी.

सूत्रधार : कशाला आलास रे ?

कंचुकीराय : मी श्री मन्नारायण जगदाधार समेसी येताती, सभा सिद्ध

कराया कारणे आलो.

सूत्रधार : सभा सिद्धी काय करावी रे ?

कंचुकीराय : पाणी वांधावे ! तोरण सिपावे ! केळीचे खांब घालावे !

सूत्रधार : तसे नव्हे रे कंचुकी. तोरणे वांधावी, पाणी सिपावे केळीचे लावावे.

कंचुकीराय : अरे ! तसेच धगडीच्या तसेच.

सूत्रधार : अरे कंचुकी, तू सागितल्याप्रमाणे सभा सिद्ध केली हे तू जाऊन, विष्णूस सांगून बोलावून आणी.

कंचुकी : अवश्य तसेच करितो.

## फार्स व प्रहसनात्मक नाट्यकृती

इ. स. १८७० ते १८९० हा फार्सच्या लोकप्रियतेचा कालखंड. फार्स हा देखील प्रहसनाचा च प्रकार. दशरूपकापैकीच एक. फार्समधून शान्तिक कोटचा, स्वमावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोद आढळतो. १९ जानेवारी १८५६ रोजी अमरचंद वाडीकर नाटक मंडळीने मराठी रंगभूमीवर पहिला फार्स सादर केला. १२५ फार्स प्रहसनांची नोंद जरी आढळत असली तरी त्यातील २५-३० फार्संच रंगभूमीवर गाजले. 'देरपोटचाचा फजिता' 'दंपतिकलह प्रहसन' अथवा 'बासुंदीचा मनोरंजक फार्स' 'नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूचा फार्स' हे गाजलेले फार्स होत. 'शेंदाड शिपायाचा फार्स' 'रावबहादुर पर्वत्या' 'मोर एल् एल् बी, प्रहसन ही प्रहसने रंगभूमीवर प्रयोगरूपाने आली. 'गुलाब छकडीचा फार्स' हा सुस्त्रीचातुर्यदर्शन प्रहसन म्हणून प्रसिद्ध आहे. या प्रहसनातून केवळ मनोरंजन नाही. सत्यनिष्ठा व सन्निष्ठा यांच्या संस्कारांची शिकवण आहे. 'सुस्त्रीचातुर्यदर्शन' हा फार्स लोककथेच्या आघारे रचला आहे. एका चातुर्यकथेचे हे नाट्यरूपांतर आहे. मराठी नाट्यसृष्टीत अलीकडे 'वग' लोकप्रिय झाले आहेत.

व्यंकटेश माडगूळकर यांचे 'पती गेले ग काढेवाडी' हे नाटक याच गोंडवनी लोककलेवर आधारले आहे. जुन्या फार्सचिच आज नव्याने

पुनरुज्जीवन होत आहे. 'गुलाब छकडी' ही पतिव्रता आहे. ती वृद्ध पती-जवळ स्वैरपणाचे नाटक करते. तिच्याविरुद्ध मारवाडी दागिन्याचा डबा लांबविल्याबद्दल दर ठिकाणी फिर्याद मांडतो. पण त्याला न्याय मिळत नाही. राजे आणि त्याचे अधिकारी स्त्रीलंपट असतात. मारवाडीच करुणार्ह ठरतो. फार्समधील घटना विनोदपूर्ण असते. त्यातून विनोदी व नाट्यपूर्ण घटनांनी फार्स हा प्रकार रंगभूमीवर हास्योत्पत्तीकारक झाल्यास नवल नाही. त्यातून घडणारे प्रसंगही गमतीत व मौजेत भर घालतात. विनोद बहुधा प्रसंगनिष्ठ असतो. 'वासुंदीचा फार्स' मध्ये जावयाने सासन्याला मार बसविलेला असतो. 'मोहिनीचा फार्स' मध्ये प्रेमनिराग व्यक्तिअंगाला राख फासून गोसावी होते. 'ढोंगी बैरागी' या फार्समध्ये सुंदर स्त्रीऐवजी अचानकपणे एक अस्वल उमे राहते. फासतून बाहा घटनांचे, योगायोगांचे, अतिरेकी घटनांचे प्राबल्य आढळते. या फासाचे स्वरूप व कार्य विनोद-निष्पत्तीच होय. ( Highest aim of farce is a laugh.) हास्यकारक प्रसंगांची आणि प्रकारांची रेलचेलच 'फार्स' मधून आढळते. ( Ludicrous incidents and expressions. ) फार्सचा प्रकार इ. स. १९०५ पर्यंतच मराठीत विशेष रुढ होता.

### किलोस्कर देवलांची नाट्यपरंपरा

किलोस्कर-देवलांची नाट्यपरंपरा ही पौराणिक संस्कृत नाट्यकथां-वर उभारलेली असून तिचे तंत्र व स्वरूप संस्कृतप्रणीत वाटते. किलो-स्करांच्या 'शाकुन्तला'चा प्रयोग इ. स. १८८०त झाला. मराठी नाट्य-कृतीचे विस्कलित, शिथिल व धांगडधिग्याचे स्वरूप लोप पावून त्याला सौष्ठव व कलात्मकता आणण्याचे श्रेय किलोस्करांना द्यावे लागेल. त्यांच्या नाटकाची व विनोदाची प्रकृतीच संस्कृतनिष्ठ व पारंपरिक थाटाची. देवलांचा विनोद हा मराठी वळणाचा व परंपरेचा. कौटुंबिक वातावरणात मनमोकळेपणी वावरल्याचे समाधान त्यांच्या नाटकातून जाण-वते. एका छोट्या प्रहसनावरून मर्फीने- All in the wrong ही पाच अंकी कॉमेडी बनविली. 'संशयखट झोर्टिंग' कसा हे देवलांनी 'संशय कल्लो-ळात' दाखविले. तसविरीचा घोटाळा आणि त्यामुळे झालेले गैरसमज

हे या नाटकातले मुख्य विनोदकारण. ‘संशय कल्लोलाख्य सुनाटक हास्य-रसे आश्रयिले’ ही ग्वाही कत्यनि दिली. नाटक सुखान्तक व प्रहसनात्मक झाले ते या गैरसमजावर आधारलेल्या घटनेमुळे होय. फालगुनराव अतिसंशयी माणूस आहे. वायकोचा संशय घेऊन तिच्यावर पाळत ठेवण्याखेरीज त्याला उद्योग नाही. ‘शारदेत’ जरठकुमारी-विवाह ही गंभीर समस्या नाटघ्यकथेकरिता निवडलेली असली तरी तिचा रंगभूमीवरील आविष्कार चटकदार व विनोदी पद्धतीने झाला आहे. आरंभी-सूत्रधार-नटी-प्रवेशात—

साठ अधिक वर्षे भरली। नातवास पोरे झाली।

तरिहि नव्या स्त्रीची मेली। होस कशी असे हो॥

असा नटी प्रश्न विचारते. तसेच भुजंगनाथांचा रंगमंचावर प्रवेश होतो तेव्हाच आपण हास्य व घृणा अनुभवू लागतो. नाटकाच्या सुरवातीला नटी “मोळा मोळा वाईट काळ आला आहे आम्हा बायकांना” असा पुरुषवर्गावर गहजब करू लागते, तेव्हाच प्रेक्षकांतून हास्याचे तुषार बाहेर पडतात. भुजंगनाथ हा अत्यांच्या ‘कवडी चुंबका’च्याच जात-कुळीचा. कंजूषवृत्तीचे विडंबन आहे. पण विनोद बोचरा असला तरी संयम आहे. नाटघ्य-कथा व तंत्र यावावतीत सामाजिकता व स्वाभाविकता टिकवून नाटकात संयम, औचित्य व कलात्मक सौदर्य देवलांनी घडविले. त्यांच्या विनोद-गुणाचे वैशिष्ट्य असामान्य कसे याचे विवेचन करताना प्रा. श्री. ना. बनहट्टी म्हणतात—अतिरंजनामुळे विनोद निर्मिती झाली आहे. ‘पौष्टिक बलवीर्यजनक औषधे’ घेऊन व्यायामाने काया पुष्ट करण्याचा ह्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात झालेला फजितवाडा इत्यादी गोष्टी हास्यकारक आहेत. अतिरंजन करतानाही देवलांनी संयम सोडला नाही. ( नाटघ्याचार्य देवल-पृ. २२५ ) ओवडघोबड व प्रायोगिकबावतीत मागासलेल्या मराठी रंगभूमीला किलर्स्कर—देवलांनी नाटघ्यात्मक सौष्ठव प्राप्त करून दिले व प्रयोग-प्रधान नाटकांचा पाया घातला !

### नाटघ्याचार्य खाडिलकरांची नाटघ्यसूष्टी

मराठी नाटकाला कणखर व ध्येयनिष्ठ बनविण्याचे श्रेय नाटघ्या-

चार्य कृ. प्र. खाडिलकर यांना द्यावे लागेल. ध्येय व नाटथ यांचा समन्वय त्यांनी यशस्वीपणे घडविला. सत्य, साधुत्व व सामर्थ्य यांचे आवाहन त्यांनी नाटकातून केले. उद्बोधनाची वाजू सांभाळीत असताना त्यांनी रंजकतेचें मूल्य दुर्लक्षिले नाही. विनोदाकरिता उपकथानके निवडली. पण खाडिलकरांना हास्यरस तितकासा साधत नाही. हा त्यांच्यावरील टीकाकारांचा आक्षेप मान्य केल्यावाचून गत्यंतर नाही. खाडिलकरांच्या नाटकातून निर्भै विनोद नसतो. शंगार, वीर, करुण रसांच्या निष्पत्ती-करिता त्यांनी हास्यरसाला समुचित व बेतावाताने स्थान दिले आहे. त्यामुळे खाडिलकरांचा विनोद रसभंगकारक व नाटयात्मकतेला हृनिकारक ठरला नाही. 'द्रौपदी' नाटकात अक्षपालाच्या जुगाराचा विनोदी प्रसंग आहे. 'स्वयंवर' नाटकात विनोदाकरिता एका ज्योतिषाचा प्रसंग घातला आहे. 'मानापमान' नाटकात अंगावर दागिने घालणाऱ्या एका लक्ष्मीपुत्राची-लक्ष्मीधराची-टर उडविली आहे. 'माऊंबंदकी' नाटकात विनोदी पात्र-प्रसंगाकरिता नमकशास्त्री चमकशास्त्री आणि त्यांच्या बायका म्हाळसा व दुर्गा यांची पात्रनिर्मिती केली आहे. कोकणस्थ-देशस्थ-वादाची तत्कालीन घूळ खाडिलकरांनी उडविली आहे. उदात्त आणि क्षुद्र यांची सांगड घातली. विनोद रसभंगकारक नाही. रंग भरणारा आहे. 'सवाई माधवरावांचा मृत्यु' या नाटकात सदोबाच्या पात्रनिर्मितीच्या बावतीत प्रयोजन सिद्ध करताना टीकाकारांचीही त्रेधा उडाली आहे. उपकथानकांचा सांधा मुख्य नाटथकथेशी जुळविण्याची समयज्ञता व नाटथकौशल्य खाडिलकरांच्या नाटथप्रतिमेत असल्यामुळे त्यांच्या नाटथयशाचे वैभव वाढले आहे. 'बायकांच्या बंडा' त स्त्रीराज्यांतील अराजकाचे थैमान दाखविताना बायकांचे बंड मोडण्याचा पहिला मान विनोदी पात्रांनाच दिला आहे. 'विद्याहरण' नाटकात त्यांनी विनोदाचा अस्त्र म्हणून स्वीकार केला असून दारूबाजांच्या मद्यासक्तीचा व व्यभिचाराचा निषेध केला आहे. "लग्नसंस्कारासंबंधाने दारूचा मोठा चमत्कार असा आहे की कसलीही पतिव्रता असू द्या, दारूची सवय लागली म्हणजे तिचे पतिप्रेम इतके दृढ होते की तिला पांहिजे त्या पुरुषाचे ठिकाणी पतीची प्रतिमा दिसू लागते." दारूपानाच्या अनैतिकतेचे हे भाष्य

प्रेत वाटत असले तरी अश्लील मात्र नाही. विनोदाचा खाडिलकरांनी केलेला अवलंब हा श्लीलतेची व सभ्यतेची मर्यादा व सीमारेषा मात्र उल्लंघन करीत नाही ! खाडिलकरांची प्रतिमा गंभीर नाटककाराची असल्यामुळे विनोदाचे त्यांचे नाट्यसृष्टीतील कर्तृत्व दुय्यमच मानावे लागेल !

## कोलहटकर-गडकन्यांचा विनोद

‘मूकनायक’ हे श्री. कृ. कोलहटकरांचे विशेष गाजलेले नाटक. ‘सुदाम्याचे पोहे या विनोदी लेखसंग्रहाने गाजलेल्या नाटककाराला विनोदाचे आकर्षण नाटकात असावे हे स्वामाविक आहे. पण कोलहटकर आधुनिक विनोदी वाडमयाचे जनक म्हणून ओढळखले गेले तरी त्यांच्या नाटकातील विनोद मराठी नाट्यवाडमयात त्यांच्या लेखांइतका गाजला नाही. ‘मूकनायका’तील विनोद सोजवळ आहे. विकंठाचे शारीरिक व्यंग विनोदविषय झाले आहे. प्रासंगीक विनोद, शाब्दिक कोटधा यांचा प्रसंगोचित अवलंब आहे. सरोजिनीची मैत्रिण वेत्रिका हिच्या ‘अंगाची लवलव आणि तोंडाची बडवड’ चालूच असते. तिचा पुरुषावर राग असतो व ती पुरुषद्वेष्टी बनते. ‘वीरतनया’तील फत्तेसिंग घनलोभी आहे. पैशाची त्याला आत्यंतिक हाव आहे. ‘पैशाकरिता म्हणून कधीहि कुकर्म करावयाचे नाही हा निश्चय, पाळण्याकरिता पैशाचीच शपथ घेतो. ‘गुप्तमंजूषा’त शृंगी आणि मृंगी ही विनोदी पात्रे होत. शृन्गीचे नाटकाचे तर भूतीचे व्यवहारज्ञानाचे वेड विनोद व हास्य निर्माण करते. स्वयंवर-मंडपातील त्यांचा विनोद प्रेक्षकांची खूप करमणूक करतो.

‘मतिविकारा’तील विनोद मूळ कथानकाशी] एकरूप झालेला आहे. आनंदराव व सरस्वती यांच्या स्वभावधर्मतील नैसर्गिक विरोध हा विनोदनिर्मितीला सहाय्यक झाला आहे. विनोदाची वहार विहार या पात्राच्या निर्मितीतून साधली आहे. नटवर्य बोडसांची विहारची भूमिका प्रशंसेला पात्र ठरली; ‘वधूपरीक्षे’चा विनोदात पहिला क्रमांक लागेल. असा श्री. वार्गट नारायण देशपांडे यांनी अभिप्राय व्यक्त केला. ‘सह-

‘चारिणी’ त रंगरावांच्या दोन सहचारिणींचा धांगडींधिगा पहावयास मिळतो. ‘परिवर्तन’ नाटकात स्त्री-पुरुष समाजाचे हमरीतुमरीवर आलेले वैमनस्य चित्रित केले आहे. एखाची कल्पकता व कोटीबाजपणा यांचा वरदहस्त असलेल्या कोल्हटकरांच्या ‘शिवपावित्र्या’त नुसते माझ्या देहाचे मातेरे होऊनच राहणार नाही. माझ्या देहाचे मातेरे आणि हाताचे पोतेरे अशा सुंदर मातापितरांपासून तुमच्या संसाराचे खातेरे हेच सुंदर अपत्य पैदा होईल.’ अशा प्रकारच्या निकृष्ट कोटीचे उदाहरण दाखविता येईल !

गडकन्यांनी कोल्हटकरांपासून कल्पकता व कोटीबाजपणा हे दोन गुण घेतले. त्यांची प्रतिभा तल्लख व तळपती असल्यामुळे त्यांची नाटके तंत्र व प्रयोग याबाबतीत रंगभूमीवर नवयुग निर्माण करणारी ठरली. स्वयंभू कल्पकतेतून गडकन्यांच्या नाटकातून विनोदनिर्मिती झाली. उत्कटतेच्या हव्यासामुळे गडकन्यांच्या विनोदात अतिरंजन व अतिशयोक्तीचे भडक चित्रण आहे. शाब्दिक कोट्यांची पखरण, अचाट कल्पकतेला गवसलेले वाग्वैभव व असामान्य बुद्धिमत्तेच्या झंझावातात झेपावणारे व्यक्तित्व गडकन्यांच्या नाट्यवाङ्मयातून प्रतीत होते. ‘आत्यंतिकते, तुझे नाव गडकरी’ या उक्तीचे प्रात्यक्षिक म्हणजे गडकन्यांचे नाट्यवाङ्मय ! कारुण्याचा परमोत्कर्ष हा जसा त्यांचा एक नाट्यविशेष तसा हास्य-विनोदाचा खळखळता उद्रेक हा त्यांच्या अवखळ नाट्यप्रतिभेचा गुणधर्म आहे. कारुण्य हा त्यांच्या विनोदवृत्तीचा मुखवटा आहे. ‘प्रेमसंन्यासा’त जयंत-लीलेच्या वियोगाची शोकान्तक नाट्यकथा आहे. गोकुळ विसरभोळेच्या विसराळूपणाचे अतिरंजित विडंबन आहे. ‘एकच प्याल्यात बुडून गेलेल्या सुधाकर तळीरामाचा हृदयद्रावक व निर्दय विनोद आहे. पुण्य-प्रभावातील कंकण-किंकिणी-नूपूर व सुदाम-दामिनीचे विनोदी उपकथानक स्फोटक हास्याचे शस्त्रागार आहे. गडकन्यांचा विनोद शब्दनिष्ठ खरा. तो कधी कधी स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठही होतो. भावबंधनातील ‘धुंडीराज’ हा स्वभावनिष्ठ विनोदाचे अप्रतिम उदाहरण होय. दुर्दैव हे की गडकरी स्वभावनिष्ठ विनोदाएवजी शब्दनिष्ठ विनोदावर भर देतात व हा विनोदहि मुख्य कथानकाच्या रसैक्याला व परिणामैक्याला मारक

ठेरला आहे. इंदूबिंदूच्या व्यक्तिवैरुप्प्याचे दर्शन विनोदाला कितीही प्रेरक ज्ञाले तरी त्याचे गौणत्व दृष्टिआड करून चालणार नाही.

## वरेरकर-अत्यांचे नाट्य-कर्तृत्व

वरेरकरांची नाट्यप्रतिभा प्रयोगक्षम असल्यामुळे आधुनिकता व अद्यतनता यांचा मेळ त्यानी नाटकातून घातला. ‘सत्तेचे गुलाम’, ‘हाच मुलाचा बाप’, ‘उडती पाखरे’ ही वरेरकरांची नाटके रंगभूमीवर विशेष गाजली ती त्यामधील प्रासंगिक विनोदामुळे होय. प्रख्यात व्यक्तींची टबाळी करणारा वैयक्तिक बोचरा, विध्वंसक विनोदही वरेरकरांच्या नाटकात आढळतो. व्यक्तिगत हल्ला व टबाळीचे उदाहरण म्हणून वरेरकरांचे ‘उडती पाखरे’ हे नाटक लक्षात राहण्यासारखे आहे. गडकन्यांच्या नाटकांतील अतिरेक व अतिरंजन यांना वरेरकरांनी काबूत आणले व औचित्य व संयम या गुणांचा अवलंब करून नाट्याला प्रयोगाचे व प्रासंगिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. सामाजिकता व नाट्यानुकूलता याचा मेळ वरेरकरांच्या नाटकातून आढळत असल्यामुळे त्यांच्या नाटकांतील विनोद हृद्य व नाट्योत्कर्षकारक ज्ञाला आहे.

मानवी स्वभावातील विसंगती, सामाजिक चालीरीतीतील अनिष्ट प्रथा व परंपरा यांमधूनही नाट्योद्रेक व नवनिर्मिती ज्ञाली. माधवराव जोशी यांच्या ‘विनोद’, ‘स्थानिक स्वराज्य उर्फ म्युनिसिपालिटी’ या नाटकांनी विनोदी लेखक म्हणून त्यांची मराठी वाचकांना ओळख पटली. श. प. जोशी यांचे ‘खडाष्टक’, ‘विचित्र लीला’, ‘मायेचा पूत’ ही नाटके सुपरिचित आहेत. ‘खडाष्टक’ आजही रंगभूमीवर लोकप्रियता टिकवून आहे. ना. धो. ताम्हनकरांचा ‘उसना नवरा’, अनंत काणेकरांची ‘निशीकांताची नवरी’ या नाटकांनी एकेकाळी विनोदाची धमाल उडविली ! केळकरांचे ‘तोतयांचे बंड’ साहित्यिक गुणांनी वरच्या दर्जाचे असूनही रंगभूमीवर मात्र चमकले नाही !

आचार्य अत्रे आधुनिक नाट्यक्षेत्रातील विनोदकर्ते प्रभावी नाटककार होत. अत्यांची नाटके प्रहसनात्मक. ( Burlesque ) पण विनोदाचा मारा

प्रेक्षकांवर अत्यानींच सातत्याने केला. अत्रे यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असूनही नाटककार म्हणून त्यांचे यश अभूतपूर्व आहे. ‘साष्टांग नमस्कार’ या अत्यांच्या पहिल्या नाटकाने रंगभूमीवरील मराठी नाटकाचा व विनोदाचा कायापालटच केला. ‘हाऊसफुल्ल’ नाटघप्रयोगाचे घवघवीत यश अत्यांच्याच पदरी पडले. अत्यांच्या विनोदात विडंबनही असते. ‘भ्रमाचा मोपळा’ प्रसंगजन्य विनोदामुळे अभिरुचीला उतरले. मानवी स्वभावातील वैगुण्ये दाखविणारी ‘घराबाहेर’, ‘जग काय म्हणेल’, ‘उद्यांचा संसार’ ही अत्यांची तीन गंभीर नाटके. या व्यतिरिक्त त्यांनी लिहिलेल्या सर्वच नाटकांनी विनोदाचा उच्चांक गाठला ! ‘लग्नाची वेढी’ या नाटकाचे अंतरंग व कथानक प्रसंगनिष्ठ विनोदाने वहरलेले असून रसिक मराठी प्रेक्षकांकडून आजही या नाटकाचे वारेमाप कौतुक होत आहे. ‘वंदेमातरम्’, ‘पराचा कावळा’, ‘मी उभा आहे’ ही अत्यांची नाटके-अत्रे म्हणजे विनोद हे समीकरण रूढ करणारी ठरली ! ‘मी मंत्री झालो तर’, ‘बुवा तेथे वाया’ या नाटकांतून उपरोधाचे (Satire) अभिव्यंजन आहे. प्रचलित अनिष्ट प्रवृत्तींवर, दंभावर व दांभिकतेवर, सामाजिक, धार्मिक दुष्ट रूढीवर अत्यांनी सडेतोड व बेदरकारणे हल्ला चढविला. नाठाळांच्या मनोवृत्तीवर तुटून पडण्याचा निर्भय आवेशही अत्यांच्या विनोदी लेखनात आहे. ‘डॉ. लागू’ या नाटकात एका कुलंगडधाची करुण कथा त्यांनी चित्रित केली. ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा प्रयोग मराठी रंगभूमीच्या इतिहासात कांतिकारक व उच्चांक गाठणारा ठरला. वस्तुस्थितीतील एका घटनेवरून लिहिलेल्या या नाटकांत नाटधाचे मिश्रण इतके काही बेमालूम आहे की आगामी काळात कित्येक वर्षेपर्यंत या नाटकाच्या तोडीचे दुसरे नाटक रंगभूमीवर येईल किंवा नाही याची वानवा आहे !

### रांगणेकर व पु. ल. देशपांडे यांचा आधुनिक कालखंड

मो. ग. रांगणेकर यांनी मराठी नाटघक्षेत्रात आधुनिकतेचा पुरस्कार केला. ‘कुलवधू’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर रांगणेकरांचे यश उजवल केले. रांगणेकरांच्या नाट्यसंवादात सहजता, संयम, गतिमानता

याचे सोजवळ दर्शन असते. 'तुझं माझं जमेना' ही रांगणेकरांची हास्य-प्रधान (Hilarious Comedy) एकांकिका. शकुंतला व अनंत या सुशिक्षित दाम्पत्यात नाजुक स्वरूपाचा गृहकलह नाटकातून दाखविला आहे. जागेच्या प्रश्नावर लिहिलेली 'भटाला दिली ओसरी' हे एक खुमासदार विनोदी नाटक आहे. 'माहेर', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी', 'वहिनी', 'कन्यादान' ही रांगणेकरांची नाटके गंभीर असली तरी त्यातून नर्म विनोदाचे सहज दर्शन व चित्रण आलहादकारक वाटते !

पु. ल. देशपांडे हे आजचे आघाडीवरील नाटककार. विनोदी नाटककार म्हणूनच त्यांनी लौकिक संपादन केला आहे. पु. ल. देशपांडे यांचे 'अंमलदार' हे नाटक मराठी रंगभूमीला कलाटणी देणारे ठरले. तसं पाहिलं असतांना पु. ल.चे पहिले नाटक—'तुका म्हणे आता' हे. परंतु श्रद्धेपेक्षा विवेकनिष्ठेने सादर केलेल्या या नाटकात भाविक भक्तांना स्पर्श करणाऱ्या अद्भुत घटनांची योजना फारच थोडी. 'अंमलदार' हे नाटक पहिल्या नाटकांपेक्षा अधिक यशस्वी ठरले यात नवल नाही. गोगोलच्या 'इन्स्प्रेक्टर जनरल'चे हे मराठी रूपांतर होय. मूळ नाटक शासकाच्या आकार्यक्षमतेमुळे शासनपद्धतीत 'वैगुण्ये' उत्पन्न होतात तिच्यावर टीका करण्याच्या उद्देशानं लिहिलं गेलं. विनोदात विद्वेष आणि मत्सर आहे तो पु. ल नी नाटकात दूर ठेवला शिवाय त्याला सुसंस्कृतपणाची जोड दिली. ढेरे, नारमट, हरमट, डाके, पोस्टमास्तर, सर्जेंराव, टुमणे आणि डॉ. होंगे या स्वभावरेखा अविस्मरणीय आहेत प्रत्येकाची बोलण्याची ढब वेगळी. 'तुझं आहे तुजपाशी' हे नाटक पु. ल. देशपांडे यांचे खन्या अर्थात स्वतंत्र नाटक. आचार्यांचा दंभस्फोट हा नाटकाचा मुख्य विषय. म्हणून मिथ्याचारावरील उपरोध (Satire) हे नाटकाचे मुख्य सूत्र होय. 'निसर्गाच्या हाकेला ओ न देता आपल्याच लहरीप्रमाणे वागण्यात मनुष्य स्वाःचा घात करून घेत असतो' हे नाटककारांला सुचवावयाचे आहे. प्रत्येकाने आपली कुवत ओळखूनच ध्येयाचा मार्ग अनुसरावा हे आचार्यांच्या पात्राच्या आघारे लेखकाला विशद करावयाचे आहे. उच्च पातळीवरील विनोद

हेच पु. ल. देशपांडे यांचे वैशिष्ट्य होय. संध्या आचरण हास्यप्रधाने नाटकांची लाट उसळली आहे तिला पु. ल च्या अभिजात नाटकांमुळे आठा वसेल.

‘माग्यवान्’ व ‘अंमलदार’ या नाटकांप्रमाणे ‘सुंदर मी होणार’ या नाटकाची मूळ कल्पना ब्राऊनिंग पतिपत्नीच्या चरित्रावरून व व्हर्जिनिया वुल्फच्या पुस्तकावरून घेतली आहे. पूर्वीच्या नाटकांच्या तुलनेने पु. ल. चे हे नाटक गंभीरच म्हणावे लागेल. पु. ल. परदेशांत जाऊन प्रवास करू लागले. बंगाली भाषेचा अभ्यास करू लागले पण त्यांचा पिंड विनोदी नाटककाराचा आहे. मूळ प्रकृतीशी विसंगत असे. ‘तुझं आहे तुजपाशी’ हें त्यांचे नाटक आहे. त्यांच्या तोलामोलाचे नाटक मराठी रंगभूमीच्या भवितव्याचे स्वप्न साकार करणार यात संदेह नाही. लोकनाट्याकडे ही पु. ल. देशपांडे वळले. शहरातल्या सुशिक्षितांच्या अभिरुचीला मानवणारा उच्च प्रकारचा विनोद ग्रामीण जनतेला पेलणार नाही, म्हणून त्यांच्याकरिता पु. ल. देशपांडे यांनी ‘आजचा वग’, ‘पुढारी पाहिजे’ इ. लोकनाट्ये लिहिली. खुसखुशीत विनोदामुळे या लोकनाट्याची रंगत टिकणारी आहे. ‘वयम् मोठम् खोटम्’, ‘नव गोकुळ’ हे त्यांचे वालवाड्यमय. ‘सदू आण दाढू’ ही त्यांची एकांकिका विनोदामुळे बहारदार ब दर्जेदार झाली आहे.

## तव्या रंगभूमीचे यशापयश

पु. ल, देशपांडे, वसंत सबनीस, पद्माकर डावरे, गंगाधर गाडगीळ यांच्या एकांकिका विनोदी आहेत. विजय तेंडूलकर, रत्नाकर मतकरी, वसुधा पाटील यांच्या गंभीर एकांकिका आहेत. वसंत सबनीस यांच्या एकांकिका (चोर आले पाहिजेत, चायकात पुरुष लांबोडा, प्रेक्षकांनी क्षमा करावी इ.) विश्राम वेडेकरांच्या ‘वाजे पाऊल आपुले’ याला इंग्रजी नाटकाचा आधार आहे, अलीकडे फार्सिकल रचनेला पुन्हा ऊत आला. ववन प्रभु, वसंत सबनीस यांनी लोकनाट्याचा पुरस्कार केला.

वसंत कानेटकर, शं. गो. साठे, मधुकर तोरडमल, विजय तेंडूलकर,

पुरुषोत्तम दारव्हैकर, यांची नाटके मराठी रंगभूमीचे उज्ज्वल भवितव्य सिद्ध करण्यास समर्थ आहेत. बाळ कोलहटकर यांची 'मुंबईची माणसे' विनोदामुळे गाजली व आपल्या आगळ्या शैलीने कौटुंबिक वातावरणाची पाश्वभूमी घेऊन त्यांनी आपल्या नंतरच्या नाटकांतून विनोदाच्या आवारावर लोकप्रियता मिळविली. शं. गो. साठे यांचे 'ससा आणि कासव' तेही त्यातील सूक्ष्म विनोदी लक्डीमुळे. रंजनप्रधान नाटके आता फार्संकडे वळत आहेत. थिल्लर व आचरट विनोदाची लाट मराठी नाटकांत उसळू नये याची खबरदारी मराठी नाटककारांनी घेणे आवश्यक आहे. प्रेक्षकांची अभिरुची चोखंदळ व रसिक आहे हे त्यांच्या उच्च दर्जाच्या नाट्यप्रियतेने सिद्ध केले आहे. विनोद हा शब्दनिष्ठ व अतिरंजित असल्यानेच लोकप्रिय होतो असेही नाही. विनोदाचा नेटका वापर व प्रयोग मराठी रंगभूमीच्या कालच्या यशाला अधिकाधिक उजळ करील असे अनुमान आजच्या मराठी नाट्यसृष्टीवरून सहज करता येण्यासारखे आहे !

## ‘आश्रमहरिणी’ तील तत्त्वदर्शन

‘रागिणी’ कर्ते म्हणून प्रो वामन मल्हार जोशी यांचा लौकिक असला तरी त्याच्या अन्य कादंबन्याही कादंबरीकार म्हणून त्यांच्या कीर्तीत भर घालणाऱ्या ठरल्या आहेत. कादंबरी लेखनाचे वेगवेगळे प्रयोग हाताळण्यात वामनरावांनी जे यश संपादन केले, ते केवळ असामान्यच म्हणावे लागेल. ‘सुशीलेचा देव’ व ‘आश्रमहरिणी’ या आत्मलेखनपर कादंबन्या व ‘इंदू काळे व सरला भोळे’ ही पत्रात्मक कादंबरी या कादंबन्या मराठी-तील तत्कालीन कादंबरी-वाड्मयाच्या कालखंडात अधिक आधुनिक व अभिनव ठरल्या याबद्दल दुमत होण्यासारखे नाही. आत्मनिवेदन व आत्मलेखन हे वामन मल्हार जोशी यांच्या व्यक्तित्वाचे वैशिष्ट्य असल्याने त्याच्या आत्मनिवेदनपर पात्रमुखी कादंबन्या अधिक कलात्मक व परिणामकारक ठरल्या हे सर्वंविदित आहे. ‘आश्रमहरिणी’ कादंबरीतील कथानक, वातावरण-निमित्ती, व्यक्तिदर्शन व तत्त्वदर्शन मनोवेदक व जिवंत वाटते याचे कारणही कादंबरीतून ढोकावणारे वामनरावांचे विकसित व्यक्तित्वच होय. वामन मल्हारांची ही कादंबरी उपेक्षित असली तरी अत्यंत रमणीय व उच्च दर्जाची कादंबरी आहे याचा हवाला रसिकांनी वेळोवेळी दिलाच आहे.

वामनरावांच्या अन्य कादंबन्याप्रभाणे आश्रमहरिणीतही दोन ठळक अंतःप्रवाह आहेत. रत्नाकर मासिकातील एका जुन्यालेखाच्या आधारे असे दाखविता येईल की 'आश्रम हरिणीत' कथानकाच्या साहाय्याने श्री. वा. म. जोशी पुनर्विवाह व दैव— एक सामाजिक व दुसरा तत्वज्ञानपर अशा या दोन प्रश्नांचा उहापोह करतात. या कथानकात ध्येयात्मक व वास्तविक असे दोन प्रवाह स्पष्ट दिसून येतात. 'आश्रमहरिणी'तील तत्त्वदर्शन तर प्रभावी आहेच परंतु तिच्यातील सहृदयानंददायक भावरम्यता, सौंदर्यपूर्ण वर्णनोत्कटता, व कलाविलासाची अव्याज मनोहरता हच्या तीन गोष्टीमुळे रसिक वाचकांचे चित्त तिच्याकडे आकर्षिले जाते. वामन मल्हारांच्या या कादंबरीतील तत्त्वदर्शन आगळे आहे याचे कारण ते सामाजिक प्रश्नांशी निगडित आहे. वामनरावांची तत्त्वप्रियता आत्मप्रवण, भोगनिरपेक्ष अनासक्तीची आहे पण ती स्त्री-पुरुष-संबद्ध असल्यामुळे अधिक प्रागतिक व समाजोन्मुख आहे. व्यवती व समाज या दोहोंनाही प्रभावित करणारे हे तत्त्वदर्शन असल्यामुळे त्याचा ठसा स्पष्टपणे वाचकांच्या मनावर उमटतो. वामनरावांनी विवेचिलेल्या तत्त्वसृष्टींशी व कथासृष्टींशी वाचक समरस होऊन अंत मुखतेने आपल्या अनुभवसृष्टींचा तो विचार करू लागतो व जीविताच्या मूलभूत प्रमेयांची त्याला हळूहळू उकल होऊ लागते.

## महाराष्ट्रीय सॉक्रेटीस

'आश्रमहरिणी' विषयीचे वामनरावांचे आत्मकथन मननीय व उद्बोधक वाटते ते म्हणातात, "पण सध्या एवढेच सांगतो की, मला आपली 'आश्रमहरिणीच' माझ्या सगळ्या पुस्तकांत अधिक आवडते तिच्यातले दोष मात्र मला ठाऊक आहेत पण तिच्यात माझ्या काही अनुभवांचा अर्क 'रस' रूपाने उतरला आहे असे वाटते आणि या ग्रंथाच्या लेखनाच्या वेळी मला 'ब्रह्मानंदसहोदर' म्हणून ज्याला म्हणतात त्या रसाचा जितका व जसा आस्वाद घेता आला तितका आस्वाद इतर ग्रंथाच्या वेळी सापेक्षतेने क्वचित प्रसंगीच घेता आला." वा. म. जोशी यांची 'आश्रमहरिणी' आकाराच्या दृष्टीने सर्वात लहान कादंबरी असली तरी काद-

बरीतील तत्त्वदर्शनं विशेष सहृदयाल्हादकारक व मन पुनीत व उन्नत करणारे आहे. वामनराव हे तत्त्वजिज्ञासु कादंबरीकार होते. 'काव्यशास्त्र विनोद' हा त्यांचा कादंबन्यांचा आत्मा 'वामनराव' हिंदी सॉक्रेटीस नसले तरी थोडे फार 'महाराष्ट्रीय सॉक्रेटीस' होत. असे प्रा. वा. ल. कुळकर्णी म्हणतात. महाराष्ट्राची परंपराच अध्यात्माची व बुद्धिवादाची वामनरावांच्या तत्त्वप्रिय मनाला अध्यात्माचा व आत्मविकासाचा विचार करावयाचा या कादंबरीमुळे भरपूर क्षेत्र सापडले.

आश्रमहरिणीचे कथानक टेनिसनच्या Enoch Arden काव्यावरून सुचले हा आरोपही काही बाबतीतच खरा आहे. प्रो. बेन यांच्या कल्पनेवरून वामनरावांना आश्रमहरिणीतील पोथीची कल्पना सुचली 'आश्रमहरिणीच्या' प्रास्तविकांत श्री पाराशर-पुराणाची एक जुनी पोथी सापडली व तीतील काही मनोरंजक कथांचे यथामति भाषांतर करून विद्वज्जनांचे व सामान्य जनतेचेही लक्ष या पोथीकडे वळवावे असा विचार व्यवत केला गेला आहे.

### अत्मोन्नयन व आत्मविकसन

'आश्रम हरिणीची कथानिर्मिती निष्पाप व निरागस वातावरणावर झालेली आहे. वामनरावांच्या सात्त्विक व्यक्तिमहत्वाचे दर्शन कादंबरीतील कथा व वातावरण या दोहोतून घडते. भारतीय संस्कृतीतील ऋषीतुल्य व धीरोदात वातावरण आश्रमकालीन जीवनातून प्रतीतीला येते. हिरण्यगर्भ नावाच्या राजाला धौम्य ऋषींनी कथन केलेल्या आत्मवृत्तांत आपल्या बालपणातील काही सुखद स्मृतींचा उल्लेख, बाललीलांचे मधुर स्मरण, बाल-सुलभ उच्छृंखल व उपहास वृत्तीचे चित्रण आरंभीच्या भागातून आलेले आहे. आश्रमपरिसराचा, गुरुकुलातील पवित्र संस्काराचा आत्मोन्नतीकारक परिणाम मनावर होऊ लागतो. आश्रमाजवळच्या झाडीतून किंवा डोंगरावरून हिंडणे, गंगातुल्य पवित्र 'सरला' नदीवर पोहणे, अध्ययनाकडे लक्ष देणे, प्रातःस्नान व प्रातःस्नान न चुकणे, आचार्याच्या वेदपठनातील माधुर्यं व पावित्र्य यांचा आत्मविकासकारक व विशुद्ध संस्कार मनावर होतो व भारतीय संस्कृतीतील एका विस्मृत जीवन-

प्रणालीत मन समरस होऊन त्याचे उदात्तीकरण होते. आपल्या बुद्धीची जशी आश्रमांत कीर्ती आहे, तशी आपल्या चारित्र्याचीही करावयाची असा नायक जसा विचार करू लागतो तसा आपल्याही मनाचा कल होऊ लागतो. अध्ययनशीलत्व, दृढ निश्चय व पावित्र्य-प्रीती यांचे ठसे मनावर उमटू लागतात. मातृवियोगामुळे धौम्य मातृप्रेमाला व वात्सल्याला आचवितो. जीविता-विषयी विरक्ती त्याला भासू लागते घोर तपश्चर्या करून संसारसागरातून सुटण्याचा तो निश्चय करू लागतो. आत्मज्ञानाशिवाय ब्रह्मपदप्राप्ती कशी होईल ? केवळ संसार करण्यात जन्म साफल्य नाही. मातृप्रेमाची पाखर नाहीशी झाली याचा घवका धौम्याच्या मनाला बसतो पूर्णप्रज्ञांचा त्याला हाच उपदेश आहे की त्याने विद्या करावी, संसार करावा म्हणजे विरक्ती आणि तपोमार्ग त्याला साधता येईल. ३५कार नामाचा जप करीत असताना एका पातेन्यातून एक नागीण त्याच्याकडे घेतांना दिसते. 'स्थानत्याग' करू नये असे त्याचे अंतर्भूत त्याला सांगते. मोह तपाचरणापासून मनाला विचलित करतात. षड्हिपूना काबूत ठेवणे त्यांच्यावर संयमपूर्वक व निग्रह पूर्वक विजय मिळविणे हा खराखुरा पुरुषार्थ. नागिणी भयाचे नियमन करणे व तरुणपणी स्त्रीमोह व घनलोभ जिकणे हेच आत्मसंयमन होय. तारुण्यात तपापेक्षा 'अर्थ' व 'काम' अधिक प्रिय त्यांच्यावर विजय संपादन करणे व मांनसिक वृत्ती अविचल राखणे हे खरे पौरुष. गमस्तीगती व धौम्य यांच्या जीवनात दैवाधीनतेने आपले प्रावल्य दाखविले यौवनानेही आपला प्रभाव गाजविला. क्रीडेने आणि पुढे विद्येने आकर्षण करून घेतलेले मन एका युवतीने आकर्षण करून घेतले. सुलोचनेने, या दोघांना 'स्वरूप-सद्गुण-मोहजालात' पकडले. 'सुवासिक पुष्पावर जसे भुंग लुऱ्य होतात तसे ते सुलोचनेच्या सौंदर्यावर व सद्गुणांवर लुऱ्य झाले, यांत त्यांचा तरी काय दोष ? कामवश झाला हा दैवाचाच चमत्कार आहे. या दैवाने जगात किती अनर्थ घडवून आणले आहेत !

काम मनुष्याला प्रमत्त आणि उन्मत्त करतो. याचे मार्मिक विश्लेषण वामनरावांनी केले आहे. मानव विकारवश आहे हा सिद्धांत वामनरावांनी

कादंबरीतून प्रतिपादिला आहे. मोहवश व कामवश होणे हे जरी मनुष्य स्वभावानुरूप असले तरी इंद्रिय दमन करून कामासारखा रिपू जिकणे हे पुरुषार्थचि लक्षण आहे. काम मनुष्याचा संहार करणारा विकार आहे. तेव्हा व्यक्तिविकासाचा मार्ग सुकर करण्याकरिता कामाचे उच्चाटन करणेच श्रेयस्कर आहे. कामवश होणे हे मनुष्य स्वभावोचित आहे काम-प्रवृत्ती पापमूलक नाही, ती मानवाच्या स्वैयलिंग व ऐक्याला पोषकच आहे. पण कुटुंबजीवनाचे ध्येय सफल करणे एवढापुरतीच त्याची इष्टता आहे. इंद्रियदमनाची शिक्कण देतांना कुलपतींनी देखील कामवासनेता निषेध केला आहे. इंद्रियांचे दमन करण्यात खरे भौरुष आहे. पशूप्रमाणे कामवश होऊ नये, कामापुढे स्नेह नाही, मैत्री नाही, गुरु नाहीत, लाज नाही, लज्जा नाही, काम आणि प्रेम दोहोत अंतर आहे. प्रेमाकरिता स्वसुख-त्याग करणे हाच उच्च प्रतीचा ध्येयवाद. 'आश्रमहरिणी' काम-विकाराचे मानवी अंतःकरणातील प्रावल्य, इंद्रियदमन व आत्मसंयमन खन्या आत्मसुखाकरिता असाधारण त्यागाचे व चारित्र्याचे पालन या तत्वाचे दर्शन कथानकातून घडते व त्यांचा कादंबरीतील आविष्कार परिणामकारक व बोधप्रद ठरतो.

### धन्यो गृहस्थाश्रमः

वामन मल्हार जोशी यांनी आत्मसंयमनाचे त्यागाचे कादंबरीतून दिंदर्शन केलेले असले तरी सुखी संसाराचा उत्तम कौटुंबिक आदर्श त्यांनी चित्रित केलेला आहे. संसार-निवृत्तीचा व संन्यास-वृत्तीचा मार्ग हा त्यांच्या कादंबरीचा प्रतिपाद्य विषय नव्हे. सुलोचनेसारखी सुविनीत व सदाचारसंपन्न कन्या विधिपूर्वक विवाहाला संमति देते व तिचा आणि धीम्याचा विवाह होतो. वामनरावांच्या अनेक कादंबन्यांतून सुखी संसार-चित्रे रेखाटलेली आहेत. याही कादंबरीत सुखी व सफल विवाहाचे मधुर चित्रण आढळते. सुलोचनेची प्राप्ती झाल्यावर धीम्याला सर्व जग आनंद-मय व प्रेममय दिसू लागले. धीम्य म्हणतो, 'सुशील' आणि सुविनीत पत्नी ज्यांना मिळते ते खरोखरच धन्य होत ! सहधर्मचारिणीच्या संगतीत आणि आश्रमातील प्रेमळ निष्कपट व गुरुजन भक्त छात्रांच्या सहवासात

धौम्याचा काळ फारच सात्त्विक सुखात व आनंदात गेला. त्यावेळी त्याला जो आनंद होत होता, त्याच्यापुढे ब्रह्मानंदही त्याला तुच्छ वाटू लागला. आपल्या सफल व सुखी संसाराविषयी कृतार्थतेचे उद्गार धौम्याने जे व्यक्त केले ते वामनराव जोशीच्या काढवरी वाढ़म्यातील सात्त्विक मनो-वृत्तीचे मधुर आविष्करण करणारे ठरतात. हे सफल संसाराचे अवीट अनुभव दीर्घकाळ घेता येणे धौम्याचे नशिवी नव्हते दिड्नागाच्या क्रोधाला व अविवेकाला बळी पडून धौम्याला आश्रम व धरदार सोडावे लागले. धौम्य त्रृष्णीना अरण्यात वाघाने मारले ही वार्ता सर्वत्र पसरली. धौम्य जिवंत स्थितीत पण अज्ञातवासात असतांना सुलोचनेचे सौमाण्य पुसले गेले. तारुण्यात आलेल्या या अघटित विधिलिखितामुळे सुलोचनेवर वैधव्य-योग ओढवला. अकाली आलेल्या दैवी आपत्तीने सुलोचनेची तारुण्यवेळी काही काळ जरी मलूल झाली तरी शोकाची लाट ओसरल्यावर तिची मुखश्री पुन्हा शांत व रम्य मासू लागली.

गमस्तिगती एवढा इंद्रियदमन करणारा खरा पण तोही अखेर विकारवश झाला. वामनरावांनी गमस्तीगतीच्या अंतःकरणात उदभवलेल्या कामभावनेचे विश्लेषण मोठे मार्मिक व मनोज्ञ पद्धतीने केले आहे. गमस्ती-गती कामवश होतो. वामनराव जोशांनी गमस्तीगतीच्या कामविवशतेबद्दल त्याचा अधिक्षेप केला नाही. गमस्तीगतीचा दिव्य स्वार्थत्याग, त्याचा अलौकिक इंद्रियनिग्रह, शांत गंभीरवृत्ती व विद्याव्यासंग हे असाधारण गुण देखील कामप्रवृत्तीचे निर्मूलन करू शकले नाहीत. धौम्याने या घडलेल्या घटनांविषयी पुढे जे आत्मनिवेदन केले त्यात औदार्याचा व सहिष्णुतेचा भाग अधिक आहे. पत्नी ही एक आपल्या मालकीची आणि केवळ उपभोगार्थ निर्मिलेली अस्वतंत्र वस्तु आहे ही कल्पना त्याने अमान्य केली. गमस्तीगतीसारख्या धर्मज्ञाला व जितेंद्रिय व्यक्तीला कामभावनेचे दडपण झुगारता आले नाही. आणि सुलोचना देखील आश्रमहरिणीप्रमाणे मदनवश झाली.

## पुनर्विवाह व द्विपतिकत्व

वामनराव जोशी यांनी या काढवरीच्या पूर्वाधित कामभावनेच्या

नियमनाचा व आत्मसंयमनाचा जसा आवर्जून पुरस्कार केला तसा कादं-  
 बरीच्या उत्तराधार्ति त्यांनी मात्र कामवासनेच्या इष्टतेचे व अपरिहार्यतेचे  
 समर्थनच केले. समाज-सुधारणेचा व पुनर्विवाहाच्या मंडनाचा विचार  
 त्यांनी अभिप्रेत होता हे जरी खरें, तरी मानवी मनाचे स्वातंत्र्य व  
 नैसर्गिक अभिलाषा यांना त्यांनी पाठिवाच दिला आहे. 'प्राणत्याग करणे  
 हा धर्म नव्हे. वासना मेली पाहिजे. शरीर मरुन काय उपयोग असा  
 त्यांचा दृष्टीकोन आहे. वासना मरत नसेल तर शरीराचे हाल करण्यात  
 अर्थ नाही, आसक्तीचे वामाडे काढण्यात अर्थ नाही. कामवासनेचे उच्चा-  
 टन करण्याचे कारण नाही. वासना-परिपूर्ती ही नैसर्गिक शारीरिक गरज  
 आहे असा आधुनिक नवमतवादाचा निर्वाळा त्यांना द्यावयाचा नाही. व  
 लैंगिक स्वेच्छाचाराचा पुरस्कारही येथे करावयाचा नाही. पण द्विपतिक-  
 त्वाची आवश्यकता व पुनर्विवाहाचे सामाजिक दृष्ट्या मंडनच येथे गृहित  
 आहे. घौम्य म्हणतो की, द्विपतिकत्व - पुनर्विवाहाबद्दल भी निश्चित सांगू  
 शकेन की, पुष्कळ वेळा तो आत्मैत्यन्तिकारक होऊ शकेल. मानवाच्या  
 विकारवशत्वाला व त्याला दूषण देण्याएवजी देशकाल-परिस्थितीप्रमाणे  
 आपल्या मतांना व विचारसरणीला मुरड घालणेच किती औचित्याचे  
 आहे हे यावरुन स्पष्ट होते. वामनरावांची प्रागतिक व सुधारणा-प्रेमी  
 दृष्टी, स्त्रीदाक्षिण्याची उदारमतवादी शिकवण, काळाशी जुळवून घेण्याचे  
 वैचारिक नवमतवादित्व या कादंबरीत प्रकृष्टनि आढळून येते. जुन्या  
 आश्रम-कालीन संस्कृतीतील मूळ्यांचे समीक्षण करताना अद्यावत सामा-  
 जिक दृष्टीकोनाचेही त्यांनी सख्य राखले ही त्यांची वुद्धिप्रामाण्यवादी  
 विवेकनिष्ठा त्यांच्या प्रगमनशील मनाची व समावेशक विचारसरणीची  
 द्योतक आहे.

पुनर्विवाहाच्या इष्टतेबद्दलची वामन मल्हारांची विचारसरणी सडे-  
 तोड व स्पष्ट आहे. सुलोचनेला कुलपतीनी पुनर्विवाहाला प्रवृत्त केले  
 आहे. तिच्या मनातील विवाहेच्छा त्यांना पापात्मक वाटत नाही. शास्त्रात  
 देखील विधवांना पुनर्विवाह करण्यास अनुज्ञा आहे. आपले शास्त्र इतके  
 कठोर नाही अशी शास्त्रार्थाचीही त्यांनी ग्वाहीच दिली आहे. 'रागिणी'

कादंबरीत रागिणीच्या काल्पनिक वधव्याचा प्रहन उपस्थित झाला असताना वामनरावांनी कसलाच पक्ष तेथे घेतलेला नव्हता. आश्रमहरिणीतून मात्र आपल्या सुवारकी वृत्तीचा स्पष्ट आविष्कार त्यांनी केलेला आहे. कुलपती सुलोचनेला म्हणतात—पुनर्विवाह आपद्धर्म म्हणून नव्हे तर सत्पक्ष व सद्धर्म म्हणून पुनर्विवाह करण्यास मी तुला सांगत आहे. … विवाहेच्छा कायम असता आणि विवाहाला सर्व परिस्थिती अत्यंत अनुकूल व उचित असता लोकांना हे आवडणार नाही या भीतीने पुनर्विवाह करण्याचे टाकून तू जर देहावसान करून घेशील तर त्यात विशेष काही लाभ आहे असे मला वाटत नाही. सुलोचना गमस्तीगतीची धर्मपत्नी झाली. दरम्यान दिड्नाग मृत्यू पावल्याने धौम्याने गुहा आणि तपश्चर्या सोडली. आपल्या पत्नीने—सुलोचनेने पुनर्विवाह केला हे पाहून धौम्याचे मन चलित झाले. कुलपतीनी त्यांचा क्षोभ आवरला. वासना जिवंत असता केवळ देहनाश केल्याने आत्मशुद्धी होत नाही हा विचार मांडला. आपल्या मागे राहिलेल्या माण-सांनी आपल्याकरिता जन्मभर दुःखी राहावे, अशी मृत माणसाचीसुद्धा इच्छा नसते. मरतांना पत्नीला वाटत नसते की पतीने सर्व जन्म आपल्या-विषयी शोक करण्यात घालवावा, मग पतीने तरी अशी इच्छा का घरावी? पुनर्विवाह अशुद्ध, अपवित्र व अधःपातकारक का मानण्यांत यावा? क्षुद्र सुखाविषयी खरे वैराग्य प्राप्त होऊन सर्व जगताकडे समतेने व प्रेमदृष्टीने पाहणे आणि तदुन्नतीकरिता उत्साहपूर्वक अर्हनिश प्रयत्न करणे याचेच नाव आत्मोन्नति. देहदृष्ट्या स्वीकारलेले वैराग्य खरे वैराग्य नव्हे. कुलपतीच्या उपदेशाने धौम्याचे मन निवळते. त्याचा क्षुद्र अहंकार गळून पडतो. द्रौपदी जशी पाच पांडवाचीं पत्नी तशी सुलोचना दोघांची झाली. द्विपतिकत्वाचा अभिनव प्रयोग या कादंबरीत वामनराव जोशांनी यशस्वी करून दाखविला.

### आश्रमहरिणी जुन्या नव्याचा संगम

कादंबरीतून सर्वस्वी नवीन क्रांतिकारक सांगावे असा वा. म. जोशी यांचा अट्टाहास—आग्रह नसतो. जगाकडे व मानवी जीवनाकडे तत्त्वजिज्ञासेच्या दृष्टीकोनातून त्यांनी पाहिले आहे. त्यांनी केलेले अवलोकन हे

त्यांच्या कादंबरीतील 'तत्वदर्शन' ठरते. प्रा. वा. ल. कुळकर्णी म्हणतात, सॉकेटिस याने अथेनियन लोकांना एखादे तात्त्विक दर्शन दिले नाही. त्याने त्यांना विचार करण्याची वृत्ती कशी असावी हे शिफविले. 'आश्रमहरिणी' कादंबरीचे हेच वैशिष्ट्य आहे. तीत जुन्या नव्याचा संगम आहे. प्राचीन संस्कृतीच्या पाश्वर्मूमीवर आधुनिक विचारसरणीचा पुरस्कार आहे. आत्मनियमन व दमन या प्रक्रियांचे महत्व विशद करीत असतांना त्यांनी मानवी मनाच्या सहज प्रवृत्तीचाही पुरस्कार केला आहे. आत्म्याचे सर्वमान्यत्व पत्करूनही देह व शरीर बंधनाचाही ते सच्चेपणाने स्वीकार करतात. वासना पाप म्हणून नाकारीत नाहीत किंवडुना त्यांचे अस्तित्व गृहीत घरून त्यांचे मानवी जीवनातील वर्चस्व पटवून देतात. काम प्रवृत्तीचा अपलाप करण्याचा तमोगुण नाही. सात्त्विक राहूनही त्यांनी मानवाच्या उपजत प्रवृत्तीचे समर्थन केले आहे. 'आश्रमहरिणी' ही वा. म. जोशी यांच्या सर्व कादंबन्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरते याचे कारण वा. म. जोशी यांचा निराग्रही जीवितविषयक दृष्टीकोण. तिला पाप-पुण्याचे वावडे असले तरी त्याविषयी क्षुद्र संकुचितपणा नाही. अत्यंत सनातनी राहूनही वामनराव अत्यंत आधुनिक व नवमतवादी राहिले आहेत. 'आश्रमहरिणी' तील त्यांचा तत्वविहार बौद्धिक विलासाचा द्योतक असला तरी त्यामधील सामाजिक विचारसरणी अभिनव आहे. एकाद्या धूसर स्वप्नसृष्टीत रममाण व्हावे किंवा एकाद्या प्राचीन वास्तुमूमीतून फेरफटका करून यावा असा आगळा आनंद 'आश्रमहरिणी'ने वाचकांना होतो. 'रागिणी'ने मराठी वाचकांची अपेक्षा परिपूर्ती केली असेल पण 'आश्रमहरिणी'च्या लेखनाने वा. म. जोशी यांनी जीवनाचे शाश्वत तत्वज्ञानच उपलब्ध करून दिले आहे. मराठी वाचकांवरील त्यांचे हे उपकार खचितच अविस्मरणीय ठरतील.

## मराठीतील चरित्रपर कादंबरी

आरंभापासून कादंबरी हा वाढ्मय-प्रकार लोकप्रियतेच्या बाबतीत सवर्ति आधाडीवरील आहे. कथा—वाचनाची व श्वरणाची आवड सार्वत्रिक व सार्वजनिक आहे. लघु आकाराच्या व छोटेखानी कथापेक्षा प्रदीर्घ कथांविषयी म्हणूनच विशेष अभिरुची आढळते. कादंबरी या वाढ्मय-प्रकाराची वाढ वाढत्या लोकप्रियतेमुळे झपाटचाने झाली. तंत्र—मंत्राच्या बाबतीत नवे नवे प्रयोग व सुधारणा झाल्या. बदलत्या चोखंदळ अभिरुचीचे निदर्शक म्हणून कथेची विविध माध्यमे कादंबरीकाराने हाताळली. सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय हे कादंबन्यांचे स्थूल भेद मानले तर मनोविश्लेषणपर, अंतर्मुख पद्धतीच्या, व्यक्तिपरिचायक व चरित्रपर इत्यादी सूक्ष्म भेदांनी मराठी कादंबरीला आधुनिकता व अभिनवता आणली आहे. मराठी कादंबरीचे क्षेत्र वाढले व नावीन्याच्या ईर्झेने विकास पावलेल्या मराठी कादंबरीची मूळची लोकप्रियता दुणावली.

### कादंबरीतून वैचारिक जाणिवांचे दर्शन

आधुनिकतेच्या पहिल्या टप्प्यात मराठी कादंबरी अद्भुताच्या काळात वावरत होती. सामान्यांच्या मनावर अद्भुताची, अघटिताची मोहिनी पडली होती. कादंबरी म्हणजे चमत्कृतिपूर्ण सुरस गोष्ट हा समज

दृढ ज्ञाल्याने नावलांचा सुळसुळाट ज्ञाला होता. अतर्क्यं, असंभव, अघटित कथा—विस्तारातूनच सामाजिक विषयावरील कादंबन्यांची पुढे निर्मिती ज्ञाली. इंग्रजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राची संस्कृती व जीवनमान बदलत होते. आचार—विचार, राहणी, पोषाख इ. जीवनमूल्यांवर पाश्चात्यांचा प्रभाव दृढ होत होता. या सामाजिक स्थित्यंतराचे व स्थितिगतीचे दर्शन मराठी कादंबरीतून घडू लागले होते. नव्या वैचारिक जाणिवांचे लोकांनी स्वागत करावे म्हणून अनुकूल वातावरण निर्माण करण्याची कामगिरी सामाजिक कादंबन्यांतून कादंबरीकार पार पाडीत होते. आरंभीच्या या कादंबन्यांचे शैक्षणिक मूल्य उपेक्षिता येणार नाही. शिक्षण—प्रसारामुळे व बौद्धिक विकासामुळे समाजाच्या आशा—आकांक्षात बदल होत होता. कालमानाशी समरस होण्याची व युग—प्रवाहाशी जुळवून घेण्याची शिक्षण या कादंबन्यांच्या द्वारे मिळत होती. मानसिक कुवत वाढत होती. सांस्कृतिक अपेक्षा उंचावत होत्या. ललित साहित्याविषयी सुशिक्षितवर्गाची अभिरुची अधिकाधिक संपन्न, सुजाण व सर्वांगीण होत होती.

### कादंबरीच्या निर्मिति—प्रक्रियेचे पुनरुज्जीवन

कथाकथनाचा प्रभाव मराठी कादंबरीवर पडला होता. कादंबरीचे विविध आकृतिवंध ( Patterns ) रुढ होत गेले. वास्तववाद, ध्येयवाद, कलावाद, समाजसंशोधन, राजकारण, मनोविश्लेषण, संज्ञाप्रवाह, प्रादेशिकता, अतिवास्तवता, लैंगिक बीभत्सता व झोपडपट्टीचे चित्रण यावरील कादंबन्यांचे प्रमाणही वाढले. इतर वाड्मय—प्रकारांप्रमाणे कादंबरीही खुरटू लागली होती, तिच्याही निर्मिति—प्रक्रियेत साचेवंदपणा व मरगळ आली होती. कवितेचे व कथेचे जसे नव्या आकारात व आविष्कारात पुनरुज्जीवन झाले तसे कादंबरीच्या आशय—अभिव्यक्तीत विलोमनीय बदल घडू लागले. इतिहास—वाचनाचे अध्ययनाचे ऐतिहासिक कादंबरीत स्थित्यंतर झाले. इतिहासाला या कादंबन्यांनी नवा उजाळा दिला. नव्या दृष्टिकोणातून इतिहासाचा अन्वयार्थ शोधला गेला. कादंबरीतंत्राची नवी फूटपट्टी तपासली गेली. कादंबरी—वाड्मयाच्या आकारात व आविष्कारात अलीकडे जितके बदल आढळतात, तितके अन्य वाड्मय—प्रकाराच्या बाब-

तीत नाही. 'स्वामी' ही रणजित देसाई यांची थोरल्या माघवरावांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीं हा या परंपरेतील महत्त्वाचा टप्पा होय. श्रीमान् योगी ही ऐतिहासिक कादंबरी शिवाजी महाराजांचे चरित्र-चित्रण होय. पौराणिक कथानकांवरील मृत्युंजय हा कर्णजीवनाचाच कादंबरीरूप आलेख आहे. इनामदारांच्या 'झुंज', 'झेप' व 'मंत्रावेगळा' कादंबन्यांतून इतिहास व चरित्र यांचे नवीनीकरण आढळते. भीमराव कुळकर्णी यांची 'ओंकार' ही कादंबरी देखील याच सदरात मोडणारी आहे. आधुनिक कालखंडात नावारूपाला आलेल्या थोरांच्या चरित्रांवर अलीकडे उल्लेखनीय कादंबन्या प्रकाशित झाल्या आहेत. श्री. ज. जोशी यांची डॉ. आनंदीबाई जोशी यांचेवरील 'आनंदी गोपाळ' व मा. द. खेर यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील 'यज्ञ' या कादंबन्या चरित्रपर म्हणून उल्लेखता येतील.

### लोकमान्य टिळकांवरील चरित्रपर कादंबरी 'दुर्दम्य'

प्रा. गंगाधर गाडगीळांची भारतीय असंतोषाचे जनके लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावरील चरित्रपर कादंबरी 'दुर्दम्य' ही अलीकडची महत्त्वाची कादंबरी होय. भारताच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात लो. टिळकांनी जे अद्वितीय कार्य केले त्याचा इतिहास या चरित्रपर-कादंबरीत दोन ठिकाणी विभागळा गेला आहे. प्रथम खंडात टिळकांच्या वालपण, शिक्षण, यौवन व विविध कर्तवगारी या विषयीचा कथाभाग आला आहे. टिळकांच्या जीवितातील घटनांची कादंबरीतून कथारूपाने गुंफण झाली आहे. कादंबरीतून कल्पितापेक्षा इतिहासाचेच प्रावल्य अधिक आहे. ते इतके जाणवते की कादंबरीला कथारूप चरित्र म्हणण्याचा मोह अनेकदा होतो. परप्रत्ययनेय काळाच्या व वातावरणाच्या पाश्वभूमीवर लोकमान्यांच्या व्यक्तित्वाची कार्यनिष्ठा वाचकांच्या मनावर ठसते. १८९५-९६ पर्यंतचा कालखंड पूर्वाधारी समाविष्ट झालेला आहे. टिळकांच्या आयुष्यातील नंतरच्या घटना पुढल्या खंडात आलेल्या आहेत.

## टिळकांचे कौटुंबिक जीवन

टिळकांसारख्या अलौकिक युगपुरुषाचे सार्वजनिक जीवन सुपरिचित आहे. त्यांच्या कौटुंबिक व खाजगी जीवनक्रमाकडे कादंबरीकाराचे लक्ष वळावे तितके वळलेले नाही. ज्या काही घरगुती घटना कादंबरीतून रेखाटण्यात आल्या आहेत त्या टिळकांच्या ध्येयवादी व कणखर व्यक्तित्वाला अनुरूपच आहेत. टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचे व्यक्तित्व नंदादीप्रमाणे सौम्य, स्निग्ध व समर्पणशील होते. त्या जात्याच अबोल होत्या. बळवंतरावांचा त्यांना धाक वाटे. चार बायकात येणेजाणे, बोलणेचालणे कमीच. मनातल्या मनात त्या कुढत. बळवंतरावांच्या सार्वजनिक कार्याची त्यांना धास्ती व भीतीच असे. भवितव्याच्या भयाने त्या दबलेल्या असत. बाहेरच्या जगांत उग्र व आक्रमक असलेले टिळक घरात सुखदुःखाच्या प्रसंगी स्थितप्रज्ञ व सोशिक होते. वामनचा जन्म झाला व तो एकाएकी मृत्यु पावला. त्याच्या मृत्यूचे दुःख टिळकांनी मनावर घेतले नाही. कादंबरीकाराने रेखाटलेले टिळकांचे व्यक्तित्व अंतबर्ही सुसंबद्ध होते. त्यांच्या खाजगी जीवनाच्या त्यांनी प्रकाशात आणलेल्या छटा कादंबरीत विरळच असल्या तरी टिळकांचे व्यक्तित्व सुस्पष्ट करणाऱ्या आहेत.

## इतिहास व चरित्र यांच्या सीमारेषेवरील कादंबरी

प्रा. गंगाधर गाडगीळ यांची 'दुर्दम्य' ही लोकमान्य टिळकांच्या महनीयतेवरील कादंबरी असल्याने तिच्याविषयी मराठी वाचकांच्या व रसिकांच्या मोठ्याच अपेक्षा होत्या. कादंबरीत रौद्र, रोमांचकारक, नाटधोत्कट घटना आलेल्या असतील, कादंबरीकाराने कलेने व कलात्मकतेने लोकमान्य टिळकांच्या विमूतिमत्वाचे तेजोवलय कथेतून साकार केले असेल अशी अपेक्षा रसिक सहजच बाळगून असतो. पण कादंबरी वाचून वाचकांचा अपेक्षाभांग होतो. टिळकांच्या जीवितातील बालपणापासूनच्या घटना चरित्ररूपाने चित्रित केलेल्या आहेत. म्हणून कादंबरीला चरित्राचेच स्वरूप आल्यासारखे वाटते. तथापि लोकमान्य टिळकां सारखा भारताचा

शुंजार राजकीय नेता व प्रा. गंगाधर गाडगीळ यांच्यासारखे आजचे आधाडीवरील कथालेखक असा 'समसमा संयोग' येथे झाला आहे. प्रा. गाडगीळांच्या हातून टिळकांच्या असामान्य कायचि रहस्य विशद झालेले असून त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा व कर्तवगारीचा ठसा वाचकांच्या मनावर उत्कटतेने उमटल्याशिवाय राहत नाही. ब्रिटिश राजसत्तेच्या पोलादी पंजाखाली भारत नामोहरम होत असतांना टिळकांचे व्यक्तित्व शेवटपर्यंत कसे 'दुर्दम्य' राहिले त्याचे दर्शन कादंबरीतून होते व वाचक पुढील खंडाच्या स्वागताकरिता सिद्ध होतो. 'दुर्दम्य'ने मराठीतील चरित्रपर कादंबरीला चालना दिली आहे. वैचारिक संक्रमणाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या भूमीवर ज्या क्रियावान पंडितांनी आपल्या सार्वजनिक कायची पताका रोविली आणि मराठी प्रदेशाची सांस्कृतिक अस्मिता संपन्न केली अशा विचाराग्रणींचे चरित्र कादंबरीतून सादर करून ज्यांनी वाढमय—सेवा व समाजसेवा केलीं त्या लेखकाचे त्रृण मान्य केले पाहिजे. चरित्रातील ढोबळ वस्तुनिष्ठा वाचकाच्या मनावर लवकर ठसत नाही, कादंबरीतील लालित्याने व कलात्मकतेने या चरित्रमूल्यात अधिक आकर्षकत्व येते. चरित्रपर कादंबरी ही इतिहास व चरित्र यांच्या सीमा-रेषेवरील कादंबरी होय. चरित्रमूल्यांची गल्लत होऊ नये व वस्तुनिष्ठेला ढळ पोचू नये याची कादंबरीकाराने सतत जाणीव वाळगली पाहिजे. कादंबरीतील कथेचे धागेदोरे इतिहासाशी चपखल जुळलेले असावेत. चरित्र—विषय कालखंडात ज्या प्रेरणा व निष्ठा प्रसार पावल्या होत्या, त्यांच्याच आधारे कादंबरीतील कथादर्शन साकार व्हावयास पाहिजे. त्या कालखंडातील पाश्वभूमीशी संयोग साधूनच व्यक्तित्वे रेखाटलेली असावीत. मराठीतील चरित्रपर कादंबरी हा अद्यापि विकास पावलेला प्रकार नाही पण आगामी चरित्रपर कादंबन्यांची समर्थपणे ग्वाही देणारा हा प्रकार आहे याची आजच्या कादंबन्यावरून खात्री करून देण्यासारखी आहे.

## मर्ढेकरांच्या काव्यातील शृंगार

नवकाव्य प्रणेते मर्ढेकर यांची शृंगार—कवी म्हणून कीर्ती नाही. सौंदर्यशास्त्रावर जरी त्यांनी लिहिले असले तरी त्यांची काव्य मूर्मिका सौंदर्य—विघ्वंसकच वाटते. प्रतिमांच्या माध्यमातून त्यांनी तरल अनुभव काव्यबद्ध केले. संज्ञाप्रवाहाच्या योजनेने मर्ढेकरांच्या काव्यातून दुर्बोध आशय अवर्तीण झाला आहे. विज्ञानयुगाच्या व यंत्रांच्या वर्चस्वाखाली दबलेल्या मानवाचे त्यांनी कवितेतून वैफल्य दाखविले. जीवन निष्ठेच्या चक्राखाली नवकाचूर झालेल्या मानवाची करूण कहाणी हा त्यांच्या कवितेचा नित्याचा विषय आहे. पण मर्ढेकरांच्या कवितेच्या या स्थायी वैशिष्ट्याबरोवरच प्रीती, प्रेम व शृंगार या भावनाही हळूवारपणे त्यांच्या काव्यातून डोकावतांना दिसतात त्यांची अभिव्यक्ती देखील दखल घेण्या इतकी स्पष्ट व वैशिष्ट्यपूर्ण आहे.

### शिशिरागमातील मर्ढेकर

‘शिशिरागमा’तील मर्ढेकरांच्या कवितेत त्यांच्या आगामी काव्य प्रवृत्तीची बीजे आढळतात. मर्ढेकरांच्या काव्याने अद्यापि नवतेचे स्वरूप धारण केले नव्हते. प्रेमवैचनेचा व प्रेमवैफल्याचा अनुभव मर्ढेकरांनी शिशिरागमातून घवघवीतपणे हाताळला. माधवराव पटवर्धनांची मर्ढ-

करांवरील पकड खोलवर होती. मर्देकरांची कविता ‘स्वप्नरंजनाच्या’ विश्वात वावरणारी आहे असे वाटू लागते. केशवसुतांनी इंग्रजीपासून अनुकरणाने घेतलेली, गोविदाग्रजांनी ‘रोमॅन्टिक’ च्या नांवाखाली जोपासलेली व पुढे रविकिरण मंडळातील कवींनी विकसित व विस्तारित केलेली प्रेमानुभूती मर्देकरांनीहि आपल्या कवितेतून चित्रित केली. प्रेमाचे पर्यवसान निराशेत, प्रेमभंगात वा दारूण आधातात दाखविण्याचे कार्य या कवींनी केलेले आढळते. प्रेमभंगाचे व निराशेचे सूर कवितेतून उमटविणे हा ‘शिशिरागमा’चा प्रमुख विषय दिसतो. बालकवीप्रमाणे मर्देकरांची अभिव्यक्ती कांही ठिकाणी हल्लवार व हळवी झालेली आढळते. पान १३ वर (शिशिरागम) मर्देकर म्हणातात—

प्रंसी हार्दिक बेर्ईमान ठरतो. नित्यातला सत्कम  
तेथे प्रेमच एकनिष्ठ घडले अक्षम्य दुर्वतंन !

हार्दिक प्रेमाचे हे प्रतिकूल फळ हा प्रेमवंचनेचा नियतीने नेहमी चालविलेला क्रूर खेळ होय. प्रेमाचे दुभाग्य म्हणजे समाजाकडून होणारा उपहास व छळ हा कांही कमी मनस्ताप देत नाही. प्रेमभंगाचे शल्य उरी-पोटी सलत असतांना समाजाकडून मिळणारे उपहासाचे गरलही हसत-मुखाने पचवावे लागते. मर्देकरांच्या या कवितातून त्यांच्या आत्मनिष्ठेचा व आत्मकथनाचाच प्रामुख्याने आविष्कार झाला आहे. मर्देकरांच्या या आत्मकथनाकडे अद्यापि टीकाकारांचे लक्ष गेलेले नाही. नवकवितेच्या अध्वर्यूने नवकाव्याच्या अंतरंगातून घडविलेल्या क्रांतिकारक स्थित्यंतराकडे आपले लक्ष जाते. पण मर्देकरांच्या मूक प्रेमभंगाचे हे काव्यात्मक चित्रण अद्यापि असंशोधित दिसते. प्रेमनिराशेच्या दारूण दुःस्थितीचे विदारक चित्र ‘शिशिरागमा’तील कित्येक कवितातून आढळते. प्राचीन व मध्ययुगीन कथातून अशा देशोधडीला लागलेल्या प्रेमिकांची वर्णने आपण ऐकतो. ‘माय असते, वाईल जरी नाही, प्रेमवंता तशी प्रेम-वंचिताही’ असे मर्देकर म्हणतात. ‘कुणी लोभली, लोभ झाला कुणाचा, कुणी कीवली व्यर्थ रस्त्यावरी, अशी मर्देकरांची विटंबना म्हणजे प्रेमभंगाचे अनन्वित दृष्ट्य होय. ‘स्त्री म्हणजे चांचल्य’ हा जो शेक्सपियरचा

उंद्गार त्याचैव प्रगटीकरण 'माय असते, वाईल जरी नाही. प्रेमवंता, तशी प्रेम वंचिताही' या ओळीतून आढळते. 'शिशिरागमा 'तील कविता 'सुहास' नावाच्या एका स्त्रीला उद्देशून लिहिल्या आहेत. त्यामुळे त्यात रहस्यकथनाचा व गूढगोपनाचा भाग आहे असे वाटत नाही.

### प्रेमभावनेचे आत्मकथन

'शिशिरागमा 'तील एका कवितेतून अविष्कृत झालेली मर्ढेकरांची भाववृत्ती किती तरल व कातर आहे, याचे खालील ओळीतून प्रत्यंतर येण्यासारखे आहे.

शिशिरतुंच्या पुनरागमे  
एकेक पान गळावया  
का लागता मज येतसे  
न कळे उगाच रडावया

(शिशिरागमन—पान ५)

प्रेम कवितातून प्रगट होणारे मर्ढेकरांचे काव्य वैशिष्ट्यं हे विशेष उल्लेखनीय आहे असे नाही. 'माझेही तुज प्रेम काय गमले या टफला-सारखे' असे ते प्रेयसीला कठोरतेने विचारतात. प्रीतीची आच म्हणजे आपली कातडी सावधपणे सांभाळणे होय. पण हे सांगण्याचे प्रयोजन म्हणून काव्याला महत्व देण्याचे कारण नाही. हा अनुभव जरी उव्दिग्नकारक असला तरी तो विसरता येण्यासारखा आहे. आत्मकथनातील प्रेमभावनेचे दुःख कितीहि दाहकारी असले तरी त्याची काव्यमय आरंतता काव्यक्षेतील विषय म्हणूनच केवळ बघायची. मर्ढेकरांच्या आगामी काव्यातील जोरदार अभिव्यक्तीपुढे ही भावना निस्तेज व निष्प्रभ वाटावी यात नवल नाही.

### भोग—व्यथेचे प्रछन्न प्रदर्शन

मर्ढेकरांच्या काव्यातील विडंबन व उपरोध (Satire) प्रखर असतो. सामाजिक विषमतेचे, आर्थिक असंतुलनाचे, जातीय व धार्मिक यादवीचे विज्ञान व यंत्राच्या नष्टचर्याचे व प्रकोपाचे मर्ढेकरांनी घडविलेले चित्रण

उपरोधगर्भ आहे. आजच्या जंतुमानवाच्या अगतिकतेचे दैवचिलसितही मर्ढेकर दिग्दर्शित करतात. तसेच मर्ढेकरांनी मध्यम वगाच्या उध्वस्त जीवनमूल्यांचे विदारक चित्रण केले आहे. मर्ढेकर 'स्त्री'त्वाचे पुजारी, 'स्त्री' ही मांगल्याचा ठेवा. स्त्रीत्वाचे त्यांनी काव्यातून पूजन केले आहे. पण 'स्त्री' विक्रिये व बाजारु संस्कृतीत आली म्हणजे तिच्या तत्वशील अस्मितेवर आघात म्हणून झालाच समजावे. स्त्रीच्या भोगव्ययेचे व लिंग गंड प्रदर्शनाचे मर्ढेकर हिरीरीने विडंबन करतात. परंपरेने जतन केलेल्या मानवी मांगल्याची ही होळी झालेली पाहून कुणाचे अंतःकरण विस्मय पावणार नाही? उलटे केस नी तिरप्या भुवया कोरून एका नकटीने केलेल्या साजशंगाराचे वर्णन करून मर्ढेकरांनी विडंबनाच्या सुरात उव्देगाने म्हटले आहे.——

काय हलाखी स्त्रीत्वाची ही  
माणुसकीचे काय विडंबन  
भागशून्य करि भोगव्ययेचे  
लिंग—गंड प्रचलन्न प्रदर्शन

(पान ८६)

'स्त्री'त्वाची परवड, हा यंत्र संस्कृतीचा अभिशाप आहे. 'मुंबई'च्या बकाल वस्तील या कामचेष्टितांचे व शंगारविक्रीयांचे मर्ढेकरांनी केलेले विडंबन उग्र आहे. मर्ढेकरांच्या कवितेतील हा अतिवास्तववादी आशय या कवितातून प्रखरणे प्रगट झाला आहे. 'नाक्यावरल्या हवेलीस या, येणारा जरी कोण नि कुठला' असा शंगाराचा तःहेवाईक थाटमाट आहे. मुंबईतील बकाल जीवनाचे खालील शंगारचित्र बघण्यासारखे आहे.——

त्या नाक्यावर तंग हवेली  
उत्साहाची ठिगळचा चोळी  
घालुन बसली, बोथटलेली  
शिळी स्तनाग्रे झाकित.....

नका टाकून जाऊ चोळामोळा घाण्याने माझा झाला पवळी

## मध्यमवर्गीय शृंगाराचे विडंबन

मर्ढेकरांच्या यंत्र संस्कृतीचे शृंगार—विडंबन मध्यम वर्गाच्या जीवन प्रणालीतही प्रगट झाले आहे. तांब्यांच्या सुखवस्तु ‘सोजवल, मध्यम वर्गीय कुटुंबाचा घरंदाज शृंगार मर्ढेकरांना मानवणारा नाही. तांब्यांच्या एका कवितेचे मर्ढेकरांनी घडविलेले मार्मिक विडंबन खालील ओळीतून दिग्द-शित झाले आहे. आजच्या मध्यमवर्गाचा तथाकथित शृंगार हा शृंगार नसून शृंगाराचे ते विडंबनच आहे. संसाराच्या निवरट किरटी हाडवंडले अशा बायका उष्टी मांडी उरकून बसल्या, विणीत चिमणे जीवन’ तांब्यांच्या ओळीचे खालील विडंबन—

डोळे हे फिल्म गडे ! खोकुनि मज

पाहू नका

काढु मी दलणा कशी, निवडु सख्या !

आणि मका

शृंगार—अभिव्यक्तीच्या चित्रणात मर्ढेकर सहजतेने अश्लीलतेची सीमा ओलांडतात, विश्रांति स्तन कोठे ध्यायचा’ माझ्या ढिल्याशा बोटांचे तळ तुझ्या स्तनावर असेहि अभावितपणे लिहितात. मर्ढेकरांच्या कवितेवर अश्लिलतेबद्दल खटला न्यायालयात झाला होता. मर्ढेकरांच्या कवितेतील या ओळी वाचत्या म्हणजे त्यांचे अश्लील काव्यलेखन समर्थनीय ठरावे का ? हा प्रश्न उपस्थित होतो. मर्ढेकरांनी हे सारे आशयाचे प्राधान्य सूचित करावे म्हणून लिहिले. ही शृंगार संवेदना की आशय—निष्ठता ? आशयाच्या इमानदारीचे हे तात्त्विक प्रमाद मर्ढेकरांचा मोठेपणाच सिद्ध करून जातात. शृंगाराची अश्लीलतेत झालेली परिणती मर्ढेकरांच्या कांही कवितातून विशेषत्वाने उठून दिसणारी आहे यात शंका नाही.

## ‘स्त्री’त्वाला वाहिलेली आदरांजली

मर्ढेकरांच्या ‘स्त्री’त्वाची आदर भावना कांही कवितातून प्रतिविवित होते तांब्यांनी ‘भयचकित नमावे तुज रमणी’ लिहून रमणीचे स्थान गौरवाहं मानले आहे. स्त्रीत्वाची ही महनीय वाजू मर्ढेकरांच्या कवितेतून

प्रगट झाली आहे. एका पोरसवदा मुलीला पाहून मर्ढेकरांना तिच्या उद्योगानुभव मातृत्वाचा साक्षात्कार झाला आहे. मर्ढेकरांनी व्यक्त केले आहे—

पोरसवदा होतीस

काल परवा पावेतो

थांब उद्यांचे माऊली

तार्थ पायांचे घेई तो

स्त्रीच्या प्रसूतीचाही मर्ढेकर मोठा काव्यमय उल्लेख करतात. प्रसूतीने 'सुटका' झाल्यावर 'रस द्रव्याचे ओढे नाले, वेगळी वळणे घेऊ लागतील 'असे मर्ढेकरांनी कवितेतून दिग्दर्शित केले. अश्लीलतेचे, जुगुप्सेचे' क्रीडेचे कवितेतून एक टोक आढळते तर दुसरे टोक सोजवलतेचे शाश्वततेचे व नव सृजनाचे होय. मर्ढेकरांनी ही दोन्ही टोके कल्पकतेने एकत्र आणली हेच वैशिष्ट होय.

ग्रामीण शृंगांराचा हळुवार नर्म शृंगार मर्ढेकरांच्या 'बोंड कपाशीचे फुटे' या कवितेतून झाला आहे. प्रादेशिक आत्मीयतेतून शृंगाराच्या शिडकाव्याने काव्यातून मुग्धमधुर सौंदर्य व्यक्त झाले आहे. 'वांगी झाली काळी-निळी, काटा बोचे काढतांना, आज होतील का खुशी, माणस ग जेवतांना' असा मर्ढेकर खुसखुसीत सवाल करतात.

'दवात आलिस भल्या पहाटे' ही मर्ढेकरांची एक सुंदर प्रेमकविता आहे. या काव्यातील शृंगार-भावनेचा हळुवार गोडवा उल्लेखनीय वाटतो. या कवितेचे सौंदर्यदर्शन ध्वनिपूर्ण झाले आहे. मर्ढेकर दुर्बोध कविता लिहिणारे, यंत्र संस्कृतीशी हातमिळवणी करणारे गद्यप्राय काव्य लेखन करणारे कवी म्हणून ओळखले जातात. पण त्यांच्या काव्यातील ही तरल काव्यसंवेदना शृंगारानुभावाचे सूक्ष्म चित्रण करणारी आहे. या कवितेवरून मर्ढेकरांची कविता सौंदर्यसंकेताचे ध्वनिमय शब्दचित्र रेखाटणारी ठरते. मर्ढेकर हे स्त्रीच्या शालीनतेचे. लावण्याचे, प्रेमपूर्तीचे उद्गाते आहेत. पूर्व जीवनातील आणामाका विसरून प्रेमाचे 'हिरवे धागे' तोडणाऱ्या प्रेयसीला ते म्हणतात-

दवात आलिस भल्या पहाटे  
 शुक्राच्या तोन्यात एकदा  
 जवळुनि गेलिस पेरित अपुल्या  
 तरल पावलांमधली शोभा !

स्त्रीच्या तळहातावरील नाजुक रेषा कुणी वाचलेल्या नाहीत किंवा कुणी पुसलेल्या नाहीत. ओळख विसरून गेलेल्या स्त्रीला अनोळखी व्यक्तीने ओळख तरी कशी द्यायची ? स्त्रियांच्या डोळ्यामधल्या डाळिंबाचा पारा धरता येणे कठीणच. कुणी एकेकाळी, एका भल्या सकाळी दवात मिजत, काकडत आलेली होती. ती आठवण आता देणेही श्रेयस्कर नाही. तेव्हा हरवलेल्या प्रेमाचे या कवितेने घर केले आहे. 'अभ्ररम्य पश्मिनी मोकळ्या केसातून, तिरप्या नजरेतून कुणी सप्तरंग फेकले, पण कालाचे वारे थाबले, हास्यातील रिनघंटेचे शिल्प अकलिपतच पुरे झाले आहे. अधराच्या थरकापरातून एक वेगळी अधिरता घावत येऊन भिवयावर लपून वसली. पण आता सारेच अवघडले. भाषा उच्चार सारे उसने ठरले, हेतू, किंतु आजार उसने झाले !

मर्ढेकरांच्या शृंगार, प्रेम प्रणयपर कवितांच्या तीन ठळक प्रवृत्ती आढळतात. (१) सांकेतिक प्रेमभावनेचा परिपाठ करणारी कविता, (२) रुढ मूल्याचा व संकेताचा उपरोध व विंडबन दर्शविणारी कविता, कवचित् ग्राम्य व अश्लील उघडावाघडा शृंगार परिपोष करणारी कविता. (३) रोमेन्टिक सौंदर्य प्रवृत्तीतून निर्माण झालेली शृंगार कविता.

मर्ढेकरांच्या कवितेचे परीक्षण करतांना काव्यातील नवतेचे विशेष आपण साक्षेपाने पाहतो. पण त्यांच्या एका उपेक्षित विशेषाकडे बघित-ल्यास त्यांच्या काव्यातील आणखी एक मर्म प्रस्फुट होते. मर्ढेकरांच्या काव्याच्या संपूर्ण आकलनास व आस्वादास हे अध्ययन पोषक ठरते. म्हणून मर्ढेकरांच्या याहि काव्यवैशिष्ट्याचा विचार आस्थेने केला आहे.

## मराठीतील आख्यानक-कविता जुनी व नवी

आख्यानक कविता हा प्राचीन मराठीतील एक मौलिक व लोकप्रिय काव्य-प्रकार होय. हा प्राधान्याने कथनात्मक व कथनपर असल्यामुळे महाभारत, भागवत, रामायण इत्यादि प्राचीन महाकाव्यांतील सुरस प्रसंगावर व कथानकांवर आधारलेला आहे. संतवाणीतून जसे भक्तितत्त्व आविष्कृत झालेले आहे तसे श्रृंगाररसाचे व वीररसाचे कथाचित्रण आख्यानक कवितेतून झाले आहे. मराठीतील आख्यानकांतून 'स्वयंवर कथाचा'च समावेश प्रायः आढळतो. निर्गुण अद्वैत भक्तीचा सगुण आविष्कार म्हणजे मराठीतील प्राचीन आख्यानके होत. कथातत्त्व व रसतत्त्व यांच्या समन्वयामुळे पारमार्थिकांची व प्राकृतिकांची मने आख्यानांकडे आकृष्ट व्हावीत यात नवल करण्याचे कारण नाही.

## प्राचीन मराठीतील भक्ति प्रवृत्ती व आख्यान प्रवृत्ती

प्राचीन मराठी कवितेचा इतिहास पाहिल्यास मराठीत भक्तिप्रवृत्ती व आख्यान प्रवृत्ती या दोन प्रमुख वाड्मयीन प्रवृत्ती आढळतात. प्राचीन मराठीत भक्ती हा प्रमुख रस असून अध्यात्म-शिक्षण हे प्रमुख प्रयोजन आहे. संस्कृतातील महाभारत, रामायण ही महाकाव्ये याच उद्देशाने उत्सर्फूर्त झालेली आहेत. ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे—

तैसे कथेचे इये आइकणे ।  
एक श्रवणासि होए पारणे ।  
संसार-दुःखा मोकलविणे । विकृति-वीण ॥

आख्यान कथा श्रवणाचे उद्दिष्ट या ओवीतून स्पष्टपणे ग्रथित झालेले आहे. भक्ति हा प्रमुख माव सर्वच प्राचीन मराठी वाडमयात खेळलेला असला तरी मुक्तेश्वरादिकानी ही परंपरा मोडून काव्यासाठी ‘काव्य’ निमणि केले. ‘अलवण हरीवीण कथा’, ‘आपण कांहीं तरावया गावे’ ही भावना कविताच्या बुडाशी आढळते. उत्तरोत्तर तिचे स्थान गौण मानले जाऊन काव्यातील शब्द, अर्थालिंकार, रीति-लक्षणांचा विचार होऊ लागला. तत्त्वज्ञान, अध्यात्म हा मार्ग सोडून रोचकता, काव्यमयता या वाटा कविजन चोखाळू लागले. या कवींनी रामायण, महाभारत, भागवत या ग्रंथांतील कथानकांच्या आधारे आपली काव्ये सजविली. या प्रवृत्तीतूनच नरेंद्र, मोरोपंत, सामराज इत्यादि कलाकवीचे काव्य जन्मास आले. रुक्मणी-स्वयंवर, सीता-स्वयंवर, गजेंद्र-मोक्ष, वत्स-हरण, कांचक-वध इत्यादि कथा—आख्यानांतू मराठीतील कथनपर कवितांचा उद्भ्रव झाला.

आख्यान—कवि हे भक्तिकवि खरे पण त्याचा भक्तिमार्ग संतांचा क्षुण मार्ग नव्हे. कवित्वाचा व कलेचा मागोवा घेत घेत या कवीचे काव्य घडत गेले, परमार्थ बुद्धीने श्रवण केलेल्या कवितेतून प्रपंचाचे रहस्य रंजकतेने विशद होऊ लागले. निर्वेद, अनासक्ति व निर्द्वंद्व या भाववृत्तीचा संतांच्या वाणीतून उद्घोष आढळतो. महानुभाव ते मोरोपंत, सामराज या पंडित व कला—कवीपर्यंत आख्यान कवितेचे प्रवाह आढळतात. महानुभावांतील भास्कर, नरेंद्र, दामोदर पंडित यां सारख्या आख्यानकारांनी या प्रकाराला चालना व प्रेरणा दिलेली आढळते. मोरोपंत सामराजादिकांत या प्रकारची कथा व कला या दोहोत परिपूर्णता दृष्टोत्पत्तीस येते.

**कथानक-शैली व निवेदन-कौशल्य आख्यानकारांची कसोटी**

आख्यानक कवितेत कथेच्या आशयापेक्षा निवेदनाच्या अभिव्यक्ती-डडे आख्यानकारांचे लक्ष गुंतलेले असते. आपात—रमणीय अभिव्यक्ती

ही आख्यानकारांची निवेदन—कसोटी होय. स्वयंवर कथानक स्वतंत्र नसते. प्राचीन कथा—वाडमय भांडारातून केलेली उसनवारी व कवीच्या प्रजेचा व प्रतिभेचा मालमसाला या रसायनांतून आख्यान कवितेची निष्पत्ती होत असते. शंगाराला स्वयंवर कथेत प्राधान्य असते. शंगार—कथेतील संघर्ष हा सांकेतिक स्वरूपाचा असतो. नायक व नायिका यांच्या विरह—भावनेचे मीलनात पर्यवसान होणेही ओघानेच येते. ‘मीलन’ कथेला ‘स्वयंवर—कथा’ प्रसंग म्हणून संबोधण्यात आलेले आहे. शंगार हा स्वयंवर—आख्यानकाव्यातील स्थायी रस होय. शंगाराच्या जोडीला वीररसाचे साहचर्य रसनिष्पत्तिला पोषक ठरणारे आहे. युद्ध प्रसंगी नायक व प्रतिनायक यांची चकमक होणे छायाप्रकाशाच्या अनुभूतीला सहाय्यकच आहे. मराठीतील प्राचीन आख्यानक कवींनी वीररसान्वित शंगाराला हास्य—रसाचीहि डूब दिलेली आहे. संस्कृतातील वाडमयाप्रमाणे हा विनोद कधी कधी विटूषकी थाटाचा तर कधी नर्मचतुर व सहृदयाल्हादक असतो. ‘कृष्ण—रुक्मिणी’ स्वयंवर कथांचा प्राचीन आख्यान—काव्यांत फार मोठा मरणा आहे. कृष्ण—कथेची धाटणी बहुधा एकजिनसी असल्यामुळे आख्यानकारांच्या स्वतंत्र प्रतिभेला फारसा वाव नसतो. तथापि एकनाथासारख्या परमार्थ श्रवण मौलिक कवीला ‘रुक्मिणी—स्वयंवरातून आपल्या कथा—कथनकौशल्याचे व परमार्थ बुद्धीचे दर्शन घडविता आलेले आहे. आख्यानकारांच्या काव्यगुणांचा परमविकास आख्यान—कवितेतून झालेला आहे. प्रत्येक आख्यान—कवीच्या पृथगात्म लेखनशैलीचा सहजमनोहर आविष्कार त्याच्या आख्यान कवितेतून झालेला आहे. म्हणून शैलीभिन्नतेचे चारुत्व प्राचीन आख्यान कवितेतून जितके आढळते तितके अन्य वाडमयप्रकारांतून नाही. वर्ण कथा सुपरिचित असल्यामुळे कथेचे आकलन हे तत्त्वहि आख्यान कवितेत महत्त्वाचे नसते. आख्यान—काराने कथासौदर्य फुलविण्याकरिता जे वहुविध रंग योजिलेले असतात त्यांचे रसिकावलोकन करणे व काव्यास्वाद अनुभविणे हा आख्यान कवितेचा प्रमुख विशेष होय.

### आख्यान कविता : तंत्र व विकास

कथा—प्रवृत्ति ही मानवाची नैसर्गिक प्रेरणा आहे. कथा—निवेदनाचे

प्रकार 'आख्यान' 'पुराण' 'इतिहास' 'गाथा' 'दिव्यगाथा' इत्यादि काव्यप्रकारातून आढळून येतात. आख्यानक कविता ही प्राचीन समाजातील वाडमयीन करमणूक आहे. मराठी भाषा भगिनीप्रमाणे इतरहि भाषाभगिनीच्या संसारात किंवृत्त वाचात्य देशांतहि कथा-काव्याचे हे रोप बहरलेले आढळते. रंजकतेबरोबर वोध, धार्मिक शिकवण, नीतितत्त्व प्रतिपादन इत्यादि लहानमोठी उद्दिष्टे आख्यान कवितेच्या बुडाशी आहेत. कथानकाचे स्थान गौण व दुय्यमच मानले आहे. आख्यान-कौशल्य, कथन-कौशल्य हे महत्त्वाचे अंग. कथेतील नाट्यमयतेचा परिपोष कथा-निवेदनाच्या ओघात होतो. कथेची रसवत्ता, व्यक्तिदर्शन चातुर्य, यांचे महत्त्व परस्परसमान होय. व्यक्तिदर्शनाची मौलिकता आख्यानक कवितेत महत्त्वाची नाही. व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची नवलाई ही वर्णन विषय नसते. प्रसंगोपात्त त्यांचा भडकपणा, जिवंतपणा व उठावदारपणा वेगवेगळच्या प्रसंगाच्या आधारे स्पष्ट करावयाचा असतो. एकनाथांच्या 'रुक्मणी-स्वयंवर'त युद्ध प्रसंगी बलरामाला चढलेले रणावसान मोरोपंतांच्या 'उत्तर गोग्रहणात' उत्तराच्या मनाची चलबिचल इ. प्रसंगातून त्या त्या व्यक्तीच्या स्वभावच्छटाच प्रामुख्याने चित्रित झालेल्या आहेत. भाषेच्या वर्णन सामर्थ्याचा वाटा मोठा आहे. प्रसादपूर्ण व प्रवाही भाषा, प्रौढ, अर्थवाही व ध्वनिपूर्ण रचना किंवा सुशिल्षण, डौलदार व सालंकार भाषा हे भाषागुणांचे विविध नमुने आहेत. आख्यानक कवितेतून तत्कालीन समाजजीवनाचे. सांस्कृतिक रीतीभातीचे प्रतिर्विब उमटलेले आढळते. आख्यानक हे वर्णनपर, कथनपर व निर्मल वस्तुनिष्ठ काव्य नाही. काव्य लेखकाच्या आत्मनिष्ठेचा आविष्कारहि आख्यानक काव्यातून होतो. त्यामुळे आख्यानक काव्य म्हणजे तत्कालीन समाजजीवनाचा इतिहास किंवा बखर होय.

एकनाथाचे 'रुक्मणी-स्वयंवर' व सामराज्याचे 'रुक्मणी-हरण' या दोहोंतील कथावस्तु एकच असताना या आख्यानकातील तपशील मात्र भिन्न आहे. रुक्मणी-स्वयंवरातील युद्धवर्णने, विवाह वर्णने आणि इतर लौकिक वर्णने ही समाजकाल-परिस्थितीप्रमाणे भिन्न व स्वतंत्र आहेत.

एवढैच नव्हे तर एकनाथांच्या 'रुक्मिणी—स्वयंवरा' तील रेवतीने रुक्मिणीला केलेला उपदेश व सामराजाच्या रुक्मिणीहरणातील शुद्धमतीने रुक्मिणीला केलेला उपदेश हे दोन्ही भिन्न प्रकारचे आहेत. कालसापेक्षते-प्रमाणे आख्यानकारांनी आपल्या काव्यांतून भिन्न भिन्न लौकिकच्छटा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने रेखाटलेल्या आहेत.

वातावरणनिर्मितीचे व अद्भुत रससिद्धीचे महत्त्व अमान्य करता येण्याजोगे नाही. मानवी जीवनाचा अद्भुतरम्य विलास दाखवीत अस-तांना कवींनी अतिमानवी कृतीहि वर्णिलेल्या आहेत. निसर्गविर पशुपक्षादिकांवर मानवी भावनांचा आरोप करून कवि चेननगुणीकृतीचा संनिवेश खुर्बीदारपणे घडवितो. 'नल—दमयंती' आख्यानातील हंसाचे व्यक्तित्वित्र मानवी कोटीतील नाही असे कोण म्हणेल? थोडक्यात सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, सुपरिचित आख्यानातील एखाद्या प्रसं-गाची निवड, तो रंगविण्याचे असामान्य निवेदनचातुर्य, वर्णनसौदर्य दर्शन-कौशल्य, वातावरणनिर्मितीचे कसब, समाजदिग्दर्शनकला, अद्भुतरम्य चित्रण या अंगोपांगांमुळे आख्यानक कविता चित्ताकर्षक व परिणामकारक होत असते.

### मराठीतील प्राचीन आख्यान-काव्याच्या परंपरा

आख्यान कविता हा एक प्राचीन कथाकाव्य प्रकार होय असे मानले तरी तत्पूर्वी आणखीहि काही लहान—मोठे आख्यान—प्रकार अस्तित्वात होते असे मान्य करावे लागेल. 'अतीत', 'आख्यान', 'पुराण', 'इति-हास', 'दिव्य कथा' हे महाभारतकालीन आख्यान प्रकार होत. दामोदर पंडित. नरेंद्र व भास्कर भट्ट बोरीकर हे प्रमुख आख्यान कवी होत. दामो-दर पंडितांचे 'वच्छाहरण' हे ५०० ओव्यांचे एक आख्यान—काव्य. महानुभाव तत्त्वसूत्र, प्रतिभा व पांडित्य यांचा समुचित समन्वय यांतून आढळतो. नरेंद्र कवींचे 'रुक्मिणी—स्वयंवर' या आख्यानातून भक्तिमावना व कला—प्राधान्य यांचा सरस मेळ आढळतो. नरेंद्रांचा वर्णनविस्तार व कल्पनाविकास यांतून उठावदारपणे प्रगट झालेला आहे. महानुभाव परं-

परेतील एक ज्येष्ठ प्रतिभाशाली कवी म्हणजे भास्कर भटू बोरीकर हा असून त्याचे 'शिशुपाल वध' हे शृंगाररसपूर्ण, श्रेष्ठ प्रतीचे काव्य होय. 'आईकता तुटे भव वंधू' असा अध्यात्म प्रधान हेतु असतानाहि त्याने शृंगाररसाचा आदर्शच या आख्यानातून रसिकांना सादर केलेला आहे. माधव कवीच्या 'शिशुपाल वधा'ची रूप कथा समोर ठेवून त्याने ग्रंथ-निर्मिति केलेली आढळते. 'शिशुपाल वध' कर्ता भास्कर हा विद्वान व रसिक ग्रंथकार होता. या ग्रंथात नांवाप्रमाणे वीररसाला प्राधान्य नाही. भास्कराची भूमिका खालील ओवीतून चांगल्या प्रकारे व्यक्त झालेली आहे—

साहित्याचेंनि परिमळे । शृंगाराचेंनि मेळे ।

प्रबंध होती मातावळे । कविजनांचे ॥

कविविलासाच्या जोडीला प्रज्ञा व मावना यांचे वळ भास्कराजवळ आहे. या भास्कराच्या या काव्यांत तत्त्व-दृष्टि, कृष्ण-भक्ति व शृंगारासक्ति यांचा अपूर्व मेळ येथे साधलेला आहे. अंतःकरणाची आर्द्रता वुद्धिविलासाचा प्रभाव, कल्पनेच्या भराऱ्या, मावनेची उत्कटता या गुणांच्या जोडीला, पहिल्या दजचि पांडित्य, महानुभाव कविपरंपरेत आढळते. भाषेची प्रौढ व प्रसन्न रचना हा महानुभाव आख्यानकाराचा प्रमुख विशेष मानावा लागेल.

संत व पंडित आख्यानकवीची दुसरी परंपरा म्हणजे आख्यानकारांची होय. या संत व पंडिती परंपरेत एकनाथ, मुक्तेश्वर, वामन हे प्रमुख आख्यान कवी आहेत. महानुभाव सोडल्यास आख्यान कवितेच्या प्रवर्तकाचा मान 'रुक्मणी-स्वयंवर' कर्त्ता एकनाथालाच द्यावा लागेल. कलागुणांचा उत्कर्ष लक्षात घेता आख्यान कवीमध्ये सर्वश्रेष्ठत्वाचे पद मुक्तेश्वराकडे जाते. इलोकबद्ध स्फुट कथा रचनेची विपुल निर्मिति वामनाने केलेली आहे. एकनाथ, मुक्तेश्वर व वामन यांच्या वैशिष्ट्यांनी आख्यानक कवितेचे वैभव वाढले आहे.

एकनाथांनी आपल्या आख्यानक कवितेतून अध्यात्मिक रूपकाचे वैशिष्ट्य, भरघोसपणे संपन्न केलेले आहे. 'रुक्मणी-स्वयंवर' कथा ही

एकनाथांनी लिहिलेली असून तो भाविकांच्या व रसिकांच्या पसंतीला पात्र ठरली आहे. ‘स्वकरे चंदन घासणाऱ्या’ व कावडीने गंगेचे पाणी मरणाऱ्या कृष्णाच्या स्मरणार्थ एकनाथांनी हा ग्रंथ लिहिलेला असून तो नित्य पाठांतील एक या योग्यतेला चढला आहे. लौकिक कथेचा आविष्कार या ग्रंथातून ज्ञालेला असला तरी ‘ब्रह्मज्ञान’ हा या ग्रंथातील प्रमुख विचार आहे. ‘ये ग्रंथीचे निरोपण जिवा-शिवा होतसे लग्न’ ही आरुयान कवितेची प्रमुख कथाधारा आहे. एकूण अठरा अध्याय आहेत. वीररसाचा व शृंगाररसाचा प्रामुख्याने उठाव काव्यातून चित्रित केलेला असून पौराणिक कथेचा व ब्रह्मज्ञानाचा स्वादिष्ट पेला महाराष्ट्राच्या जिमेला एकनाथांनी लावलेला आहे. प्रपंच व परमार्थ या दोन्ही तत्त्वांची मार्मिक व कुशल सांगड एकनाथांनी या आरुयानकाव्यातून घातलेली आहे.

भक्तिभावनेच्या जिव्हाळ्याने हरिकथा निरूपण करणे हा वामनाचा आरुयान विशेष होता. वामनाची रचनापांडित्यावद्दल तर प्रसिद्धीच आहे. मुक्तेश्वरांची निवेदन पद्धति पौराणिक व आर्ष स्वरूपाची आहे. महाकाव्याचा डौल मुक्तेश्वरी रचनेत आहे. वर्णनपद्धतीचा अभिजात विदर्घपणा हा मुक्तेश्वरांचा रचनागुण सर्वमान्य होण्याजोगा आहे.

### कलाकवींची लोकप्रिय आख्यान-परंपरा

रघुनाथ, मोरोपंत, सामराज, नागेश विठ्ठल या कवींची आरुयानक रचना प्रसिद्ध आहे. या कवींच्या कवितेची वळण पंडिती वळणाची आहे. या कवींनी प्रामुख्याने ‘स्वयंवर-कथाच’ लिहिल्या आहेत. या कथाकाव्याची प्रमुख प्रेरणा जरी प्राचीन काव्ये हीच असली तरी त्यांची दृष्टि कलात्मकतेची आहे. पुराणाऐवजी संस्कृतातील नैषधादि महाकाव्याच्या आदशप्रिमाणे आपली काव्ये त्यांनी सजविली. संस्कृतातील पंच महाकाव्याची घाटणी डोळ्यापुढे ठेवून कलाविलासाच्या दृष्टीने पंडिती काव्य लिहिले गेले आहे. शृंगारवीर करुणरसांनी युक्त असे सगुण, सालंकार आणि वृत्तबद्ध कथाकाव्य म्हणजेच शिवकालातील पंडिती काव्य होय. हे कवि साहित्यकलाभिज्ञ होते. परंतु त्यांची रचना पांडित्याकरिता आविर्भूत ज्ञालेली नाही. म्हणून ‘पंडित कवि’ या उपाधीपेक्षा ‘आरुयान कवि’

किवा 'कला कवि' असा त्यांचा उल्लेख करणे अधिक सयुक्तिक होईल.

सामराज राजोपाध्ये (इ. स. १६१३-१७००) हे या पंडित कवीं-मध्ये (आख्यान कवि किवा कला कवींमध्ये) वयाने ज्येष्ठ कवि होत. सामराजाच्या 'रुक्मणीहरण' आख्यान काव्यांत अष्टसग्रात्मक प्रदीर्घ रचना, धीरोदात्त नायक, प्रेमविहळ नायिका. विप्रलंभ शृंगार, निसर्ग वर्णने, विरहावस्था व तीवरील उपचार, युद्धप्रसंग. लग्नसमारंभ इत्यादि महाकाव्याचा आशय कवीने आणलेला आहे. स्तोत्रे, धावे व उपदेश यांनी 'रुक्मणी हरणाचा' भाग व्यापलेला आहे. लग्नसिद्धतेची लांबलचक वर्णने आख्यानातून विस्तारपूर्वक रेखाटप्प्यात आलेली आहेत. 'रुक्मणी हरणातील' वराचसा भाग संस्कृत महाकाव्याच्या अनुकरण-प्रवृत्तीतून व कवीच्या कलाप्रवृत्तीतून घडला गेला आहे. या सर्व कवींचा संस्कृतातील पंच महाकाव्यांचा व साहित्यशास्त्राचा चांगला परिचय होता असे दिसते. सामराजाच्या रुक्मणी वर्णनावरून पार्वतीवर्णनाची छाप दिसते. कृष्ण भक्तिवर्णन, काव्यांतील प्रसंगवर्णने, व कथेला आध्यात्मिक बैठक देण्याचा यत्न या बाबतीत सामराज एकनाथांचे कृष्णी आहेत. स्वयंवराच्या तयारीचे वर्णन देताना वस्त्रे, दागिने, मांडी, फळे, पकवाऱ्ये यांच्या लांबलचक याद्याहि त्याने दिलेल्या आहेत. सामाजिक परिस्थितीची स्पष्ट कल्पना चोखंदळ वाचकांना सामराजाने दिलेली आहे. त्याची बहुश्रुतता. व्यापक व सूक्ष्म सामाजिक अवलोकन बुद्धि यांची प्रतीति त्याच्या ग्रंथातून उत्तम रीतीने येते. 'रुक्मणीहरण' काव्यांत शृंगार, वीर या रसांना चांगला अवसर मिळालेला आहे. शृंगारचित्रणात सामराजाची लेखणी मागे नाही. काही ठिकाणी सांकेतिक वर्णने आहेत. काव्यात्मकतेची व कल्पकतेची अधूनमधून वाण मासते. सामराजाची माषा संस्कृतप्रचुर व समासबद्ध असून सुद्धा दुर्बोध मात्र झालेली नाही. प्राकृत किंवा ग्रामीण शब्दावरोबर फार्शी शब्दाहि आलेले आहेत.

रघुनाथ पंडित हाहि याच कवीच्या परंपरेतील कवि होय. संस्कृत महाकवींच्या रचनेवरून त्याने आपली काव्यरचना केली हे उघड आहे. मात्र या कलाकवींच्या सामुदायांत रघुनाथ पंडितांचे एक निराळेपण

दृष्टोत्पत्तीस येते. बहुतेक सर्व कला कवींनी लौकिक आशय असलेली कथां न हाताळता श्रीकृष्ण-रामसंवधित आख्यानेच हाताळली आहेत. त्यांच्यावर पडलेल्या जुन्या संत-कवींचा पगडा यावरून स्पष्ट होईल. ‘हरीविण’ कथा नसावी, असा जणू दंडकच त्यांनी आंखून घेतला होता. रहुनाथ पंडितांचे वैशिष्ठ्य असे की, त्याने आधारास घेतलेला कथाभाग हा श्रीकृष्ण रामादि अवतार पुरुषांशी संवधित नसून नळासारख्या राजाशी संवधित आहे. आणि त्यातहि शृंगाररसपूर्ण कथाच पंडितांनी हाताळली आहे. ‘वाढम्यासाठी वाढमय’ या सदरात ‘नलदमयंती—स्वयंवराख्यान’ हे विशेष प्रभावी काव्य आहे, ते याच कारणामुळे. प्राचीन मराठी कवितेतील आख्यानपरंपरेतील काव्यवैशिष्ठ्ये वरील अवस्थातून निष्पत्त होत गेलेली आहेत.

## मराठीतील रामचरित्र कथांचे दालन

एकनाथापासून ते मोरोपंतापर्यंत अनेक प्राचीन कवींनी रामाचे मराठी मापेत चरित्रगायन केलेले आहे. भागवतप्रणीत भक्तिमार्गाचा प्रसार करण्याकरिता संपूर्ण रामायणाची रचना एकनाथांकडून झालेली आहे एकनाथाप्रमाणे कृष्णदास मुद्गल, समर्थ रामदास, गिरीधर स्वामी, श्रीधर स्वामी, या आख्यानकारांनी रामायणाख्याने लिहिली आहेत. वेणाबाई, विठ्ठल, नागेश, आनंदतनय, गोसावीनंदन, चितामणी, वीरेश्वर, अमृतराय यांनी लिहिलेल्या ‘सीतास्वयंवरा’वर एकनाथांच्या पावलावर पावले टाकून रसरंग व नाट्य ओतले आहे. या रामायण कथातून विविध पाठांतरे, व विसंगति आढळते. रामचरित्रगायन करीत असताना भागवतप्रणीत भक्तिमार्गाचा आचार व प्रचार करणे हा या आख्यानकवीचा उद्देश असे. त्यामुळे मूळ इतिहासाला काही ठिकाणी भक्तितत्त्वज्ञानामुळे व श्रद्धेमुळे कलाटणी मिळालेली आहे. मोरोपंतांच्या रामायणातून वालिमकी रामायणाचे सादृश्य व साधमर्य आढळते. एवढी एकनिष्ठता मराठी आख्यानकारांत क्वचित आढळेल. मोरोपंतांनी १०८ वेळा रामकथा गायलेली आहे. या प्रत्येक रामकथेत पंतांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा व प्रतिभेचा नवोन्मेष आढळून येतो. मराठीतील रामचरित्रपर आख्यानांवरून आख्यान-

कारांच्या श्रेष्ठ कवित्वशक्तीचा व स्वतंत्र कल्पनाशक्तीचा प्रत्ययं उत्कट-  
त्वाने येतो.

## आख्यानांची आधुनिक काव्य-परंपरा

प्राचीन मराठी कवितेची आख्यानकविता ही महत्वपूर्ण शाखा आहे. आख्यानकत्व हे तिचे मूळ आहे. आधुनिक मराठी कविता ही प्रायः अंत-  
मुख पद्धतीची कविता आहे. बहिर्मुखता हे गमक होय. कथाश्रवण व  
कथानिवेदन हे कवितेचे अंग आत्मपरतेत परिणत होऊ लागले. ‘राजा  
शिवाजी’ ( कुंटे ), ‘इदिरा ’ ( डॉ. कीर्तिकर ), ‘दैवसेनी’ ( प्रवान )  
ही संघिकालातील मराठीची कथाभूषणे होत. ती रूपांतरित व परभूत  
आहेत. हा प्रवाह एकंदरीत क्षीणच मानावा लागेल. मोगरे, लेंगे, चिता-  
मणीपेठकर, रे. ना. वा. टिळक या कवी परंपरेतून आख्यान कवितेचे  
तुरळक यत्न आढळतात. संस्कृत इंग्रजीतील अनुकरणाचा व कथाग्रहणाचा  
मराठीतील हा प्रयोग संघिकालापुरताच सीमित झालेला आहे. तो  
आरंभी जितका क्षीण होता. तितकाच पुढेहि तो मंद व निष्प्रभ झाल्या-  
सारखा आढळता. चंद्रशेखरासारख्या अभिजात ( Classical ) वळण  
असलेल्या कवींच्या कवितेतूनच आख्यानक कवित्व प्रस्फुट झालेले आहे.  
आधुनिकांच्या आख्यानकलेचा आवाकाच तुटपूंजा आहे. मराठीत अलिकडे  
महाकाव्य निर्मितीला ओहोटी लागलेली आहे हा वाद या संदर्भात आव-  
र्जून लक्षात घ्यावा.

पुराणकालीन श्रद्धेयांविषयी आदरभावनेचा समाजातून होणारा लोप  
हेच एकमेव कारण आहे असे नाही. धांवल्या, गतिमान यंत्रयुगात पुराण-  
कथाविषयी ( Myths ) व आख्यान कथाविषयी अरुचि हेहि आधुनिकांचे  
मानसिक वैशिष्ट्य आहे. सामाजिक उपरोधपूर्ण जाणीवांवर अधिष्ठित  
असलेले काव्यहि आख्यानकथाच्या माध्यमातून उत्सर्फूत झालेले आढळून येते.  
माधव ज्यूलियन यांच्या खंड काव्यातून समाजातील विविध स्तरांवरील  
विदारक भाष्ये अवलोकनात येतात. ‘सुधारक’ व ‘नकुलालंकार’ या  
कथाकाव्यांतील सामाजिक प्रचीति दंभस्फोटमूळक आहे. कथेपेक्षा उपरोध-

दर्शन हीच या काव्यांची प्रमुख प्रेरणा आहे या कथाकाव्यातील कथेचे कवच दुढ नाही. ते तकलादू आहे. कवी माधव जूलियनांच्या जीवनप्रवण वैचारिकतेचे प्रत्यंतर या कवितांतून घडते. कवीचे जीवननिष्ठ संवेदन वाचकांची मने संचालित करिते; संमोहित करिते.

यशवंतांनी मनोविश्लेषणाच्या व भाववृत्तीच्या द्वारा कथाविश्वांची उमारणी केलेली आहे. 'जयमंगला' 'बंदीशाला' या खंडकाव्यांतून कवीचे भाववैभव मुक्तपणे उधळलेले आढळते. यशवंतांनी कथेला मात्रनिक सामर्थ्य दिले आहे. कथेच्या व वैणिकतेच्या सीमारेषा यशवंताच्या कवितांनी पुसून टाकलेल्या आहेत. कथास्पर्शपिक्षा भावस्पर्शाचा गोडवा त्यांच्या कथाकवितांतून विलोभनीय रूपात अनुभूतीला येतो.

गिरीशांनी ग्रामीण, जानपद जीवनाची वैशिष्ट्ये कथाकाव्यांतून साकार केली. वास्तववादाचे व नाट्यात्मकतेचे अधिष्ठान त्याच्या कथाकाव्याला लाभले. आधुनिकतेच्या व अंतर्मुखतेच्या सीमेबाहेरील त्यांच्या खंडकाव्यांतून बहिर्मुख जीवनाचे सौंदर्यदर्शन घडते व ते सुखास्वादकारक ठरते.

सौंदर्य व कलानुभूतीकरिता. समाजान्वेषणाकरिता व प्रचार-प्रसाराच्या हेतूनेहि खंडकाव्यनिर्मिति झालेली आहे. प्रा. या. मु. पाठकांचा 'शशिमोहन' हा दुसऱ्या कोटीतील यत्न ठरेल. आख्यानकाव्याची परंपरा अविरत व अविच्छिन्न असतांना तिला खंड पडण्याची चिन्हे भासमान होतात. मराठी कवितेच्या घटनेत आख्यान काव्यांची उपर्युक्त महत्ता उपेक्षणीय नाही. तिच्या अंतरंगावर प्रकाशझोत टाकण्याचे उपक्रमच उल्लेखनीय आहेत. आख्यान परंपरेचे रहस्य विशद ब्हावे, व मराठीचा हा लोकप्रिय काव्यप्रकार अभ्यासकांना चिरकालिक महत्त्वाचा वाटावा ही या धावत्या समालोचनाचीफलश्रुति आहे.

## कोल्हटकरांचा वाड्मयीन संप्रदाय

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची जन्मगताबदी महाराष्ट्रात सर्वत्र साजरी होत आहे. ललित-वाड्मयाच्या शाखोपशाखातून त्यांनी भरपूर साहित्य-निर्मिती केली. नाटक, कादंबरी, समीक्षा, आत्मचरित्र, प्रवंध-लेखन या वाड्मय प्रकारातून त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आकाराला आली. विनोद-वाड्मयाचे तर त्यांनी मराठी साहित्यातून प्रवर्तनंच केले. कोल्हटकरांच्या नंतर त्यांच्या वाड्मयाचे कृृण मान्य करून अनेक उदयो-न्मुख साहित्यिकांनी वैशिष्ट्यपूर्ण साहित्य-सेवा केली. कोल्हटकरांचा साहित्यिक वारसा पुढील साहित्यिकांनी निष्ठेने चालविला. या परंपरेला आता वाड्मय-संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झालेले असूने या संप्रदायात वरेरकर, माडखोलकर, खांडेकर यांच्यासारख्या प्रथितयश व मातव्वर साहित्यिकांचा समावेश होतो. मराठी साहित्याची गेलो पिढी कोल्हटकर-युगाने प्रभावित झालेली पिढी आहे. साहित्यमूल्यांची व कलामूल्यांची जोपासना या पिढीने ईर्ध्याने केली हीच या पिढीची प्रमुख कामगिरी आहे.

### कोटीबाजपणा व बुद्धिनिष्ठेची चमक

कोल्हटकरांच्या व्यक्तित्वात आणि वाड्मयात दृष्टोत्पत्तीला येणारा पहिला गुण म्हणजे त्यांचा कोटीबाजपणा. कोल्हटकरांची बुद्धी अतिशय

तत्त्वज्ञ व तीव्र होती. कोलहटकरांच्या वाढमयात चमत्कृती व वैचित्र्य याचे प्राबल्य आढळते. कोलहटकरांच्या वुद्धीची गती चपळ होती. व्यक्ती-तील व वस्तूतील विरोध व विसंगती त्यांच्या नजरेतून सुटत नसे. याच गुणांचा प्रभाव पुढे गडकन्यांच्या लेखनावर पडला. कोलहटकरांच्या विनोद-वृत्तीचे मूळ या कोटीबाजपणात आहे, त्यांच्या नाटकात शब्दनिष्ठ विनोदाची रेलचेल आहे. कोटीची युक्तता व समर्पकता कोलहटकरांना पटली की त्याचा उपयोग ते कोट्यांकरिता करीत. 'मूकनायक' या त्यांच्या नाटकात कोट्यांचा अवखल खेळ आढळतो. कोलहटकरांच्या कोटीप्रेमाविषयी केळकरांनी असे म्हटले आहे की, कोलहटकरांची कोटी साधण्याकरिता वाटेल त्या औचित्यगुणाचा त्याग करण्याची जन्मसिद्ध तयारी असे व क्रोक्तीची आवड ही शब्दनिष्ठ कोट्यांना प्रेरक ठरली आहे. घटना व मानवी स्वभावातील वैचित्र्य नेमके हेरण्यात व टिप्पण्यात कोलहटकरांना मनस्वी हौस व छंद आहे. कोटीबाज लेखनाची परंपरा मराठीत सुरु करण्याचा मान कोलहटकरांना चावा लागेल. त्यांच्या साहित्यापासून स्फूर्ती घेऊनच पुढे गडकरी-वरेकरांच्या नाटकात कोट्यांची मुक्त पखरण आढळते. अद्भुताचे ठायी ठायी कथानकातून घडणारे दर्शन गडकन्यांच्याही नाटकातून आढळते. कपोलकल्पित कथानकांचे मध्ययुगीन नाट्यतंत्र गडकन्यांनी कोलहटकरांपासून घेतले. वुद्धिविलास व कल्पनाविलास यांचा चमत्कार भाषाशैलीतून घडविण्याचा मोह देखील गडकन्यांना कोलहटकरांपासूनच झाला. भा. वि. वरेकर हे मराठीचे लोकप्रिय नाटकाकार म्हणून नाट्यक्षेत्रात यशस्वी ठरले. वरेकरांचे लेखनगुरु कोलहटकरच होत. आधुनिकतेचे व प्रायोगिकतेचे लेणे चढवून मराठी नाटके रंगभूमीवर आणण्याचा मान वरेकरांनी पटकावला. प्रासंगिकता व अद्यतनता या वैशिष्ट्यांच्या जोरावर वरेकरांनी सामाजिक नाटके लिहिली व सामाजिक जागृती घडविली पण कोलहटकरांप्रमाणे शब्दनिष्ठ कोट्यांचा हव्यास त्यांना इतका जडला की, 'सत्तेचे गुलाम' नाटकापासून तो 'उडती पाखरे' या नाटकापर्यंत त्यांच्या नाटकातून कोट्यांचा वर्षाव आढळतो. महाराष्ट्रातील नामवंत पुढारी व कलावंत हे देखील वरेकरांच्या कोट्यांच्या मान्यातून सुटले नाहीत. या कोट्या कधी ग्रामीण

स्वरूपाच्या तर कधी अश्लील व भडक असतात. कोलहटकरांच्या वाडमय विशेषांचे वरेरकरांनी जे काही केले ते या बाबतीत विशेषच उल्लेखनीय वाटते.

कोलहटकरांचे तिसरे शिष्य म्हणजे सुप्रसिद्ध कादंबरीकार खांडेकर हे होत. कोटीवहुल लालित्य हा खांडेकरांच्या कल्पक लेखनीचा महत्वाचा विजेत होय खांडेकरांच्या ठिकाणी कोट्या करण्याचे व्यसन इतके वेसुमार होते की त्यांनी या बाबतीत गुरुवरही ताण केली. कोलहटकर-गडक-यां-पेक्षाही त्यांनी येथे आघाडी मारलेली असून खांडेकर म्हणजे कोट्या असे समीकरणच मराठीत रुढ झाले. खांडेकरांच्या कादंब-यातून प्रमुख पात्रे च नव्हेत तर गौण पात्रे देखील कोट्या करतांना दिसतात. कोटी केल्या-शिवाय ही पात्रे बोलतच नाहीत असा त्यांच्या कादंब-यांचा थाट आहे. खोलहटकरांपासून आत्मसात् केलेला हा गुणविशेष अतिरेकाला नेण्याची कामगिरी नंतरच्या या थोर साहित्यिकांनी पार पाढली असे म्हणावे लागेल.

## सौंदर्याची उपासना व आविष्कार

सौंदर्योपासना हा कोलहटकरांच्या वाडमय संप्रदायाचा ठळक विशेष होय. कोलहटकर हे सौंदर्योपासक व सौंदर्यप्रेमी साहित्यिक होते. 'रोमान्स म्हणजे स्वतंत्र कल्पना सृष्टीतील सौंदर्यनुभूती' सौंदर्यनुभूती घडविणाऱ्या रोमान्सचा आविष्कार कोलहटकरांच्या साहित्यात झाला. सौंदर्याच्या आसक्तीतून स्फुरलेल्या चितनाचे प्रतिबिव कोलहटकरांच्या वाडमयातून उमटले आहे. कोलहटकरांचे शिष्य व अभिमानी प्रसिद्ध साहित्यिक श्री. ग. अंयं माडखोलकर यांनी कोलहटकर आणि केळकर यांच्या लेखनगुणां-विषयी तुलनात्मक दृष्टीने लिहितांना असे म्हटले आहे की, कोलहटकर आयुष्याकडे उपभोगाच्या दृष्टीने पाहतात तर केळकर आयुष्याकडे उपयोगाच्या दृष्टीने पाहतात. विशिष्ट दृष्टिकोनाचा परिणाम त्याच्या वाडमयावर झालेला स्पष्ट पहावयास मिळतो. दोघांच्या वृत्तीतील या मूलभूत अंतरामुळे त्यांच्या वाडमय लेखनांचे स्वरूप मिन्न प्रकारचे झाले आहे.

सौंदर्योपासनेच्या या गुणामुळे ते कोलहटकरांचे लेखन रंजनप्रधान झाले आहे तर केळकरांचे ज्ञानप्रधान झाले आहे कलात्मकता हा कोलहटकरांचा प्रमुख गुण तर उद्वोधकता हा केळकरांचा गुण होय. कोलहटकरांचे वाडमय वाचून मनुष्य आनंदित होतो तर केळकरांचे वाडमय वाचून तो उद्वोधित होतो कोलहटकरांच्या वाडमयात बहूश्रुतता आहे. माडखोलकर कोलहटकरांविषयी लिहिताना म्हणतात की त्यांचे सर्व आयुष्य सौंदर्याच्या उपासनेत आणि आविष्कारात गेले असुंदर किंवा असमशील वस्तूविषयी कोलहटकरांना एक प्रकारचा तीव्र उवग होता. सौंदर्यविषयीच्या आत्मीयतेने त्यांनी कलाविलासाचा सिद्धांत अत्यंत आग्रहाने प्रतिपादन केला. कलागुणाचा व सौंदर्य-चितनाचा परिणाम पुढील पिढीवर झाला. मराठी साहित्याला पुढे जे रंजकतेचे व कलात्मकतेचे वलण मिळाले. त्याचे मूळ श्रीपाद कृष्णाच्या या सौंदर्य-निष्ठेचे आहे. कोलहटकरांचे शिष्य माडखोलकर यांच्या कादंब-यांतून जो सौंदर्य-गुणाचा आविष्कार आढळतो तो याच सांप्रदायाचा द्योतक आहे. सौंदर्योपासनेला आवश्यक अशी सौंदर्योपासनेला आवश्यक अशी सौंदर्योसक्ती व हळवेपणा कोलहटकर-केळकर या दोघातही आढळतो. सौंदर्योपासना व प्रेमबुद्धी याच्या अनुषंगाने त्यांच्या वाडमयांत मर्म विनोदाचे आश्चर्यही आढळते. माडखोलकरांच्या कादंब-या वाचून मनावर सौंदर्य-चितनाची जी छाप उमटते. ती खरोखरीच कल्पनाविलानाला व कलाविलासाला चालना देणारी ठरली आहे.

## सुधारकी वाणा व उदार मतवाद

बुद्धिनिष्ठा व उदार-मतवाद हा कोलहटकरांच्या वाडमय संप्रदायाचा विशेष होय. कलाप्रीतीमुळे कोलहटकरांनी जरी विविध स्वरूपाचे वाडमय लिहिलेले असले तरी त्यांच्या ठिकाणी सुधारकी वाणा, प्रखर बुद्धिमत्ता व प्रगमनशील वृत्ती आढळते. कोलहटकरांच्या उदारमतवादाचा प्रभाव त्यांच्या 'सुदाम्याच्या पोह्यात' ही आढळतो. आगरकराच्या समाज-सुधारणेचे अगत्य कोलहटकरांनाही पटले होते. हिंदूच्या रुढीवादी वृत्तीवर त्यांनी विनोदाच्या माध्यमातून हल्ले चढविलेले आहेत. परंपरेचा व पुरातनाचा अभिमान न घरता कोलहटकरांनी प्रगतीवादाचा पुरस्कार केला.

निर्भय बृद्धिवादी असूनही त्यांनी सुधारणेचा आग्रह घरला. वैचारिक गद्य लेखन केले नसूनही कोलहटकरांनी रुढ संकेतांचे, प्रथांचे मूर्तिभंजन केले. कोलहटकरांत छांदिष्टपणा व नादीपणा असे. ज्योतिषाचा त्यांना छंद होता. बुद्धीने ते कल्पक तसेच कुशाग्रही होते. ज्योतिविद्या, कायदा व समाजसुधारणा या बाबतीत त्यांनी व्यासंग व अनुशीलन केले होते. 'हिंदू धर्म व सुधारणा' हा त्यांचा लेख या दृष्टीने अभ्यासनीय आहे.

कोलहटकर हे जसे बुद्धिवादी व कल्पक तसे साहित्यशास्त्र विचारांचा मूळगामी शोध त्यांनी लावला आहे. कोलहटकरांच्या साहित्यशास्त्रीय सिद्धांताचा परिणाम पुढे मराठीतील साहित्यिकांवर झालेला आहे. माडखोलकरासारख्या साहित्य समीक्षकाला टीका-वाडमयाकडे प्रवृत्त करण्याचे कार्य कोलहटकरांचे आहे. माडखोलकरांनी या बाबतीत असे म्हटले आहे की, सर्व लेखनगुरुत कोलहटकरांचा निर्देश मी १९२० सालापासून गेली पंचेचाळीस वर्ष माझे गुरु म्हणून सदैव करीत आलो आहे. त्याचे कारण असे की साहित्याचे शास्त्र आणि पद्धत या दोघांचेही शिक्षण इतर कोणाही पेक्षा मला त्यांचेकडून जास्त मिळाले. काटेकोर टीका व पृथक्करण करण्याचे कौशल्य कोलहटकरांच्या ठिकाणी अधिक होते. तेव्हा लेखनगुरुत माडखोलकरांनी त्यांना पहिले स्थान द्यावे हे स्वामाविकच आहे. विनोद-वाडमयाच्या बाबतीत कोलहटकर हे जसे मराठीत युग-प्रवर्तक ठरतात तसे साहित्याचे मीमांसक म्हणूनही अद्वितीय ठरतात महाराष्ट्रात साहित्याचे जे मीमांसक झाले, त्यात ह. ना. आपटे, श्री. कृ. कोलहटकर, न. चि. केळकर यांनी साहित्याच्या मूलतत्वासंबंधी खोल विचार मांडले. साहित्य-शास्त्राच्या अध्ययनाला कोलहटकरांनी चालना दिली व व्यासंगाला 'पक्वता व गाढता' प्राप्त करून दिली कोलहटकर यांचे साहित्य-शास्त्रीय व वाडमयीन विचार हे पौरवित्य व पाश्चात्य साहित्य समीक्षेची सांगड घालणारे असून नव्याजुन्याच्या संयोगातून मौलिक मते मांडणारे आहेत. 'पण लक्षात कोण घेतो' 'वीरतनयाची ढाल,' 'संगीत सौभद्र', 'तोतयाचे वंड' आणि 'रागिणी व तिची भावंडे' हे कोलहटकरांचे साहित्यविषयक लेख समीक्षेचा स्तर उच्च करणारे आहेत.

## सांगीतिक व नंतर साहित्यिक

कॅ. गोविंदराव टेंबे यांनी म्हटले की, कोलहटकर हे प्रथम सांगीतिक व नंतर साहित्यिक होते. कोलहटकरांचा भास्करबुवा बखले याच्याशी संवंध आला. कॅ. देवल यांच्या तालमीत तयार झालेल्या उदयोन्मुख गायिका व नाटककार कॅ. हिरावाई पेडणेकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला व पुढे स्नेहभाव वाढला. त्यांनाही वाड्मयाची अभिरुची होती. कोलहटकर यांगीतलुव्हध होते. त्यांना संगीताची आस्था व अभिरुची असे. कोलहटकरांनो नाट्य संगीताची मराठीत परंपरा सुरु केली. 'वीर-तनय', 'मूकनायक', 'मतिविकार' आणि 'प्रेमशोधन' इ. नाटकातून त्यांनी नवे नाट्यसंगीत आणले. हे नाट्य-संगीत पुढे खाडिलकर, गडकरी यांच्या नाटकात उत्कषराला गेले. मूकनायकातील 'उगीच का कांता' हे पद चालीमुळे प्रसिद्धी पावले. कोलहटकरांनी नाट्य-संगीताच्या बावतीत मोलाची कामगिरी केली. नव्या चाली आणल्या, वैचित्र्य आणले. ते साकी दिडी पलीकडे गेले, विविध रागांची आणि चालींची योजना केली. 'वीर-तनयात फारवी चालींचे प्राचुर्य आहे. हिरावाई पेडणेकरांच्या सहवासात त्याच्या संगीत-प्रेमाला उधाण आले. त्यांनी मराठी नाट्यगीताचे श्रवण-सौंदर्य त्वामुळे वाढविले, वाड्मयाला संगीताचे कोंदण लाभले !

कोलहटकरांचे वाड्मय जसे संपन्न व समृद्ध तसे त्यांचे व्यक्तित्व देखील सहृदय व समावेशक होते उदयोन्मुख साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे गुणग्राहित्व त्यांचे ठिकाणी होते. कोलहटकरांची मूर्ती वत्सल व चिकित्सक असे. नवोदितांच्या वाड्मयाची ते कसोशीने चिकित्सा करीत. माडखोलकरांची व त्यांची ज्या दिवशी ओळख झाली तो दिवस भाग्याचा असे ते म्हणतात. (मे-१९२०) त्यांच्या दिलदार व स्वागतशील स्वभावामुळे त्यांच्याविषयी नव्या पिढीतील लेखकांना त्यांचे आकर्षण वाटत असे. त्यांचा स्वभाव थट्टेखोर होता. वृत्तीत अल्लडपणा असे. तरुणाशी ते बरोबरीच्या नात्याने वागत. माडखोलकरांना त्यांनी मुलाप्रमाणे वागविले. कोलहटकरांच्या सहवासात नेलेले आयुष्याचे क्षण त्यांना नेहमी सुवर्ण-कणाममान वाटतात. तरुण पिढीला उत्तेजन देण्याच्या वृत्तीमुळेच पुढे

मराठी वाडमयात खांडेकर, माडखोलकर यांच्यासारखे कादंबरीकार व वरेरकरासारखे नाटककार उदयाला आले. कोल्हटकरांनी आपल्या वाडमयाने व व्यक्तिमत्त्वाने साहित्यात एक संप्रदाय निर्माण केला. कोल्हटकरांचा 'वाडमयीन संप्रदाय' म्हणून त्यांचा वोलबाला झाला.

## गुरुपीठ, बुवाबाजी नव्हे !

कोल्हटकर हे वैदर्भीय साहित्यिक होत. विदर्भ ही त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी होती. खामगाव, तेलहारा यासारख्या आडगावी राहून त्यांनी वकिलीचा व्यवसाय चालविला व तेथेच साहित्याच्या चितनात व मननात त्यांनी काळ घालविला. उच्च प्रतीचे साहित्य निर्माण केले. त्यांच्या साहित्याचे असामान्यत्व काळाला कदाचित् अमान्य झाले, तरी त्यांनी निर्माण केलेल्या वाडमय संप्रदायाचे असामान्यत्व मात्र काळाला हिरावून घेता येणार नाही. विनोदाचे प्रवर्तनकार म्हणून मराठीत त्यांनी आपले स्थान सुप्रतिष्ठित केले. या वाडमय संप्रदायाला बुवाबाजीचे स्वरूप प्राप्त होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कोल्हटकरांना तात्यासाहेब केळकरांसारखे स्नेही लाभले हे त्यांचे सुदैवच होय. त्यांची मैत्रीही त्यांच्या वाडमयीन यशाला उपकारकच ठरली आहे. आपण व कोल्हटकर दोघेही वाडमयात लेखन करीत आलो पण आपणाला कोल्हटकरांप्रमाणे साहित्यात संप्रदाय निर्माण करता आला नाही याची कबुली केळकरांनी एके ठिकाणी दिली. पण त्यात वैषम्याचा वा विषादाचा सूर नसून आपल्या मित्राच्या थोरवीचा पुरस्कारच आहे. "आपल्या पिढीत आपटे, परांजपे, कोल्हटकर, खाडिलकर असे पराक्रमी लेखक झाले. पण दैवयोग असा की आमच्या पैकी कोणाचेच गुरुपीठ निर्माण झाले नाही. डोळधांदेखत आम्हाला गुरु म्हणून गौरविणार, आपली शागिर्दी करणारे शिष्य आपणाला लाभले नाहीत" असे उद्गार त्यांनी काढले आहेत. वृत्तपत्र व्यवसायाच्या धबडग्यांत केळकरांच्या वाडमय लेखनाला मर्यादा पडल्या आहेत. क्वचित कलाविलासाला अंकुश लागला आहे. व्यावहारिक बंधनापासून कोल्हटकरांचे वाडमय निरपेक्ष व निर्भेळ असल्यामुळे त्यांच्या वाडमयाचे कलात्मक सामर्थ्य व आवाहन वाढले आहे. प्रत्यक्ष राजापेक्षा राज्यपद

देणाऱ्या व्यक्तिकंवी कधी मोठ्या असतात. प्रत्यक्ष साहित्यापेक्षा साहित्याचे प्रणेते म्हणून कोलहटकरांच्या व्यक्तित्वाला व वाढमयाला आदराचे स्थान दिले पाहिजे. कोलहटकरांची साहित्यसेवा मोठो थोरली असून देखील ते थोडे फार उपेक्षितच राहिले आहे. जन्म शताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या वाढमयाचे मूळयापन व समीक्षण अधिक, आस्थेने होईल असे वाटते. श्रीपादांच्या कलावती वाणीचा गौरव गडकन्यांनी अगोदरच केला आहे. त्यांच्या अनन्य सामान्य योग्यतेबद्दल व कर्तृत्वाबद्दल गडकन्यांच्या एका कवितेतील ओळ यथोचित ठरणारी आहे.

“तात्या ती तलवार एक तुमची. बाकी विळे कोयते !”

## गेल्या पंचवीस वर्षांतील मराठी कवितेची वाटचाल

मराठी कविता गेल्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत ज्ञपाट्याने बदलली. विविध वळणांवरून तिची होणारी वाटचाल समीक्षकांना स्तिमित करणारी ठरावी, नवा प्रत्यय व नव्या जाणिवा कवितेतून साकार करून नवी आवाहने तिने पार पाडावीत. या वस्तुस्थितीविषयी मतमेद असून नयेत. मर्ढेकरांचा काव्यसंग्रह १९४७ त प्रसिद्ध झाला त्या आधीपासून या बदलाचे अंदाज काव्यक्षेत्रातून आढळात येऊ लागले. १९४२ च्या राजकीय आंदोलनाचे १९४७ च्या राजकीय स्वातंत्र्यात रूपांतर व्हावे या राजकारणातील घडमोडीप्रमाणे मराठी काव्यातही समांतर प्रेरणा व क्रांतिकारकता दृग्गोचर झाली. आशय व अभिव्यक्तीतील जोरदार बंडखोरपणा याच कालावधीत घडला व मराठी कवितेचा कायापालट व्हाव्यास याच काळातील कविता कारणीभूत ठरली. साहित्यातील परिस्थितीचा परिपाक म्हणून मर्ढेकर उदयाला आले की मर्ढेकरांच्या आगमनामुळे साहित्यातील परिस्थितीला क्रांतिकारक वळण मिळाले या प्रश्नाचा निवाडा दोन्ही पक्षांनी होण्यासारखा आहे. एवढे खरे की १९४७त मराठी काव्याला कलाटणी मिळाली याचे कारण याच वर्षी मर्ढेकरांचा कविता-संग्रह प्रसिद्ध झाला.

## वाटचालीची दिशा

१९४७ ते ७२ हा कालखंड प्रदीर्घ नाही पण त्या दरम्यान मराठी कवितेच्या वाटचालीची दिशाच बदलली. हा कालखंड मराठी कवितेच्या संदर्भात फार महत्त्वाचा ठरतो. नवीनाचा उोउदो करतांना जुन्या परंपरांचे अस्तित्व गृहित घरावे लागते. मर्ढेकरांची समीक्षा व काव्य स्वयंभू आहे हे जरी खरे, तरी ते संपूर्ण स्वयंभू नाही. रविकिरण—मंडळाच्या कामगिरीचा नवकाव्याच्या संदर्भात विचार करतांना एक परंपरा म्हणून विचार करणे भाग आहे. मर्ढेकरांसारखा नवा कवीही रविकिरण—मंडळातील एक ज्येष्ठ कवीच्या अनुकरणातूनच पुढे आला ही गोष्ट अमान्य करता येण्यासारखी नाही. मर्ढेकरांच्या काळात काव्यलेखन करणारे अनिल, काणेकर व रेगे यांच्या काव्यातील अंतःप्रेरणाही मर्ढेकरांच्या कवितेला पोषक ठरल्या आहेत. अनिलांचा मुक्तछंद, काणेकरांचा उपहास, व रेग्यांची आत्मनिष्ठता. व त्रुटिता मर्ढेकरांनी गिरविली. मर्ढेकरांनी कवितेभोवती रेंगाळणारे वर्तुळ छेदून काव्यात्मकता व अकाव्यात्मकता (Pseudo-poetry) यांची सीमारेषा स्पष्ट केली. कवितेचा अर्थ पाहण्याच्या रूढ विचारसरणीला त्यांनी घक्का दिला. जाती, वृत्त, छंद या अनावश्यक बाबीं गौण मानल्या गेल्या. अलंकरण, कल्पनाविलास, शब्दसौष्ठव ही कवितेची अंगभूत मूल्ये नव्हत असे मांडले गेले. मर्ढेकर हे जसे प्रथम दजाचे कवी तसेच काव्यमूल्यांची समीक्षा करणारे उत्कृष्ट काव्यसमीक्षकही आहेत. आपल्या अभिनव काव्यकल्पनांना व तत्त्वांना त्यांनी अभिनव शास्त्रीय स्वरूपही दिले म्हणून विरोधाच्या झंजावातात देखील त्यांच्या काव्याचे स्वागत झाले. स्पष्टीकरण, अर्थविस्तार-प्रकाशन हा कवितेचा हेतु गौण समजला गेला. कविता विशुद्ध स्वरूपाकडे जात चालली.

### दुर्बोधतेचे स्वरूप

मर्ढेकरांनी कवितेची परंपरा बदलविली नव्या कवींनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. मर्ढेकरांनी ज्या परंपरावादाविहद्ध बंड केले त्याच परंपरा. वादाचे पुढिलांनी पुनरुज्जीवन केले. मर्ढेकरांनी अनुभवत्वाचा पुरस्कार केला पण मर्ढेकरोत्तर कवितेत अनुभवत्वाचे दर्शन दुर्मिळ झाले. कविते-

तोल नवतेचे समर्थक प्रा. वा. ल. कुळकर्णी यांनीच नव्या कवितेविषयी म्हटले की, आजच्या पुष्कळशा कवितांची स्थिती रेषा आहेत, टिंबे आहेत, रंग आहेत, परंतु चित्र नाही यासारखी होतांना दिसते, बुद्धिपुरस्सर अभिव्यक्ती-पद्धतीचे अनुकरण नसले तरी ती इतकी अंगवळणी पडली की नवे कवी मर्ढेकर, रेगे, करंदीकरांच्या भाषेत अवतरू लागली आहे स्वतःची भाषाच त्यांना गवसली नाही, हे कशाचे लक्षण ?" साचेबंदी-पासून मुक्तता व्हावी म्हणून मर्ढेकरांनी कवितेची नवी प्रक्रिया शोधली पण नवी कविता साचेबंद झाली आहे. एकमेकांच्या कवितात विलक्षण सारखेपणा दिसू लागला आहे. रविकिरण-मंडळाने कल्पनाचमत्कृतीपूर्ण कविता लिहिल्या याही संप्रदायाने जी कविता लिहिली तिलाही बनावट-पणाचा व कृत्रिमपणाचा आधार आहे. सत्यापेक्षा सत्याभासाचेच थोतांड अधिक आहे. ठराविक आकृतिबंधात ती रमली म्हणून तिचाही शेवट सांकेतिकेतवर झाला.

मर्ढेकरांनी यंत्रसूष्टीतील प्रतिमा व प्रतीके शोधली भावनानिष्ठ समतानतेची नवी व्याख्या रुढ केली. दुर्बोधतेची मीमांसा झाली. नवकाव्यपूर्व दुर्बोधतेचे स्वरूप नवकाव्यातील दुर्बोधतेहून भिन्न आहे. पुढे नवकाव्योत्तर दुर्बोधताही आली. शब्द, त्याचे भिन्न भिन्न अर्थ व ताण यामुळे कवितेत दुर्बोधता येते. कविता कळली नाही तरीही रसिक ती भोगू शकतात कविता भागायची नसते. भोगावयाची असते. कवीचे सामर्थ्य व रसिकांचे ज्ञान हे गृहीत घरूनही जेथे दुर्बोधता निर्माण होते तीच खरी कविता होय. नवकाव्यात हे दुर्बोधतेचे पीक अमाप वाढले. नव्या कवितेवर आरंभी वारेमाप टीका झाली. काव्यातील नव्या निष्ठांवर व मूल्यांवर गदारोळ उठला. नवतेचे स्वरूप याही मडीमारातून सुखरूप राहिले. त्यालाही स्थैर्य लाभले. मर्ढेकर, अनिल, मुक्तिबोध, रेगे यांनी मराठी कवितेचे सामर्थ्य वाढविले. मर्ढेकर फटकळ आहेत तसेच प्रामाणिक आहेत. जगाच्या विदारक वैषम्याचा त्यांना उद्देग व उबग आहे. नवा कवी कीर्ती-साठी लिहीत नाही. अर्थलाभ व्हावा म्हणूनही लिहीत नाही. त्याने तसे केल्यास त्याची फार निराशा होईल. स्वतःची पोटतिडीक तो कवितेतून

वेयक्त करतो. आदशांची पूजा करतांना त्याला जी विसंभती जाणवली तिचा काव्यमय आविष्कार तो घडवितो. ( He merely writes to vent his own spleen, his own bitterness his own sense of the disparity between the ugliness of the world that is and the beauty of the world that might be—Modern Poetry.—Herbert Read ) मर्डेकरांच्या कवितेत सामाजिक वंचनेचे पडसाद आहेत. त्यांच्या अभिव्यक्तीला उपरोधाची प्रखर धार आहे. पापपुण्याची त्यानी झडती घेतली आहे. स्त्रीत्वाच्या हलाखीतून माणुसकीचे होणारे विडंबन त्यांनी दाखविले. परिस्थितीचे अँसिड पिझन लिबलिबलेल्या हडकुळचा मनाची त्यांनी शोकांतिका दाखविली. गोंधललेल्या, चिचोळचा गिरगावातील चिमण्या अंधाराचे प्रबोधन त्यांनी ऐकविले, मरणारांच्या खंबीर जगण्याचा कानोसा त्यांनी घेतला. जगायची व मरायची होणारी सक्ती. त्यांनी वेशीवर टांगली. मर्डेकरांच्या कवितेतून जीवनाचे निष्ठूर भाष्य आहे. विज्ञानाच्या युगात वावरणाऱ्या माणसाची ससेहोलपट त्यांनी दाखविली. नियतीच्या फटकाऱ्याने उडालेल्या दुर्दशेचे चित्रण आहे. मानवाची दिड्मूळता व शरणागती त्यांनी रेखाटली. वैफल्याने व विकृतीने ग्राललेल्या मानवाची शोककथा त्यांनी काव्यातून चित्रित केली! —

### कवींच्या तीन पिढ्या

१९४७ ते ७२ या पंचवीस वर्षांच्या कालखंडात नवकवींच्या तीन पिढ्या अग्रेसर आहेत. मर्डेकर, अनिल, रेगे यांची पहिली पिढी. करंदीकर, वापट, पाडगावकर, बोरकर, इंदिरा संत ही दुसरी पिढी व दिलीप चित्रे, सदानंद रेगे, आरती प्रभु, ग्रेस, ही तिसरी पिढी. चवथ्या पिढीत कितीतरी नवोदित कवींची नामावली देता येईल. पहिल्या पिढीतील नवकवींच्या काव्यावर दुसऱ्या पिढीतील कवींनी बोळा फिरविण्याचे काम केले असे प्रा. द. भि. कुळकर्णी म्हणतात. बोरकर—पाडगावकरांच्या कवितेचे स्थूल व विश्लेषणपर स्वरूप लपत नाही असे त्यांना वाटते. या दोन्ही कवींच्या लोकप्रियतेचा विचार केला असता असे आढळते की दोघांच्याही काव्यावर नवकाव्यपूर्व परंपरेचा प्रभाव अत्याधिक आहे. मर्डेकरांनी मराठी कवितेला अंतमुख, उत्कट व समाजाभिमुख वळण लावले पण करंदीकर,

बोपट, पाडगावकर यांनी कळत नकळत, तिला पुन्हा 'वहिमुख, नाटकी आणि समाजधार्जिणी केले. करंदीकरांची मर्ढेकरनिष्ठा विवाद्य का ठरते हे कळत नाही. नवकवितेच्या संदर्भात इदिरावाई संत व सदानंद रेगे यांनी प्रामाणिक व सच्चे वळण सोडले नाही. प्रचलित काव्यनिष्ठांची सरमिसळ या पिढीतील कवीतून ज्ञालेली आढळते. व्यक्तिगत प्रतिभेदी झेप उत्तुंग तर आहेच पण नवकवितेने प्रस्थापित केलेली मूल्ये आत्मसात् करून अनंत क्षितिजातून भरारी मारणारे उड्हाण या पिढधातील कवींच्या काव्यातून प्रत्ययाला येते. परंपरा व प्रस्थापित मूल्ये यांची सांगड घालून च ही नवकविता घडली आहे. परंपरा व प्रस्थापित मूल्ये स्वीकारूनही ती बंडखोर राहिली. नवकवितेचा निर्मितीस्रोत अमान्य न करता नवकवींनी आपआपल्या अस्मितेचे विविध आविष्कार कवितेतून व्यक्त केले. कवितेचे सृजन—सामर्थ्य वाढले. तिच्या निर्मिती-प्रक्रियेची क्षमता व कक्षा विस्तारली.

मर्ढेकरांच्या काळात किंवदुना त्याही आधीपासून काव्यलेखन करणारे अनिल हेही पहिल्या पिढीचे मानकरी कवी ठरतात. त्यांच्या निर्मितीक्षमतेचे किंती तरी नवीन नवीन प्रयोग हाताळले. मुक्तछंदाचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य मराठी कवितेला प्रदान करणारे अनिल हे प्रयोग—कुशल कवी आहेत. विविध आशयाचा आविष्कार करण्यातच त्यांचे नावोन्य नाही तर कवितेच्या अभिव्यक्तीचा साचेवंदपणा त्यांनी मोडला. मर्ढेकरांच्या कवितेपेक्षाही त्यांच्या कवितेचे हे खास वेशिष्ट रसिक—मान्य व्हावे. कोणत्या कवीवर कुणाचा प्रभाव अविक आहे व कोण कवी कुणाचा संप्रदाय चालवितो हे ठरविण्याकरित. कवीचे कुळ शोधण्याची घडपड समीक्षक करीत असतात. पहिल्या पिढीतील कवींचा उत्तरकालीन कवींवर ज्ञालेला परिणाम सामूहिक स्वरूपाचा आहे. सेल वांधणी व अनिर्बंध लेखन—स्वातंत्र्य हे विशेष अनिलांचे. पण त्यांनी चोखांदळ रसिकतेचा कवितेतून जो परिचय घडविला तो अपूर्व ठरावा. गूढगुजनापासून सामाजिकतेचा व मानवतावादाचा कवितेतून त्यांनो जो आविष्कार केला त्यातून त्यांच्या व्यक्तित्वाचे दर्शन पडते. प्रा. मं वि. राजाध्यक्षासारखा टीकाकार

त्यांच्या लेखनातील गद्यप्रायतेवर तुटून पडतो. ‘फुलवात ते सांगाती’ हा त्यांच्या कवितेचा प्रवास त्यांच्या काव्यनिष्ठांची व प्रेरणांची प्रयोगशीलता स्पष्ट करतो. अनिलांच्या गद्यवजा काव्यलेखनातही त्यांच्या काव्याभिरुचीचे उच्च, स्वरूप प्रतीत होते हे सिद्ध करण्याचे कारण नाही. आत्मनिष्ठ कवी, सुजाण नागरिक, चोखंदळ रसिक, समाजनिष्ठ तत्त्वचितक वगैरेसारखे त्यांच्या व्यक्तित्वाचे घागे एकमेकात नीट गुफलेच जात नाहीत, काव्यात्मकतेची आभा इतर सर्व घटकांवर पडण्याएवजी काव्येतर घटकच कवितेवर कुरघोडी करतांना दिसतात असा आक्षेपही अनिलांच्या कवितेवर होतो. ( खंडनमंडन—फुलवात ते सांगाती—गो. म. कुळकर्णी पृ. १४८—१९९ ) आशावादी जीवनाच्या व कलेच्या सूक्ष्म अनुभूतीत विश्रब्धपणे रममाण होणारा अनिलांचा प्रकृतिधर्म आहे. क्रांतीला मनोभावे साथ करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असला तरी त्यांचे आंतरमन यात कधी रंगून जात नाही असाही आक्षेप घेतला जातो. अनिलांच्या कलेचा क्रांती हा दुस रा मुखवटा आहे. अनिल हे संस्कृतवादी कवी. त्यांच्या सायुज्यतावादी अंतःप्रवृत्तीला समाजवादाचे विरुद उसनवारीचे नाही. काव्येतर घटकांवरही त्यांनी काव्यमय बनवून सोडले आहेत. मानवतावादी विचारही काव्यमयतेच्या स्पर्शने सुवर्णांत रूपांतरित झालेले आहेत. ‘फुलवातीतील कविता तर सोडाच पण त्यांच्या नंतरच्या खंडकाव्यातून व काव्यातूनही त्यांची तरल भाववृत्तीच आविष्कृत झाली आहे. एखादा तळधाच्या काठी स्वस्थपणे विसावणारा हा कवी मानवतेच्या व क्रांतीच्या उद्धोषात हरवला आहे असे नाही. त्याच्या आंतरप्रतीतिधर्मने विशाल मानवतेतून तादात्म्य शोधले आहे व हे आवाहन मनोमन रुजवून त्यांनी आपल्या काव्यकलेतून साकार केले आहे. कला व क्रांती या दोहोत विसंवाद नाही. अनिलांच्या भाववृत्तीची ही दोन रूपे आहेत. ते परस्परात इतके एकजीव झाले आहेत की त्या दोहोत विसंवाद दाखविणे कठीण वाटवे.

### इंदिरा संतांची सामर्थ्ये

इंदिरा संतांचे ‘शेला’ ‘मेंदी’ ‘रंग बावरी’ हे काव्यसंग्रह गाजलेले

आहेत. अंतर्मुखतेने व सूक्ष्मतेने त्यांचे काव्य वेधक होते. शब्दाच्या पाक-  
ळीतून त्यांचे भावविश्व उमलू लागते. त्यांच्यातील कवयित्री मनोविश्वा-  
तील धागे न् धागे उकलू लागते. आत्यंतिक एकाकीपणा व संयमाने भावो-  
त्कटतेवर केलेली मात पाहून त्यांच्या कवितेत नाट्य कमीच याची जाणीव  
होत राहते. गाडगीळ—आचवलाच्या समीक्षेने त्यांच्या कवितेतील सामर्थ्ये  
नेमकी हेरली गेली. अंतर्मुखतेच्या गाभायातून उमटकेले बोल ऐकून  
त्यांच्या मनाची तडफड जाणवते. एकाकी अनामिक आक्रंदनाचे सूर  
मनाच्या गोलघुमटात घुमतात. हरवलेल्या भावजीवनाच्या आठवणी  
कवयित्रीच्या अंतर्यामी जीवधेणा खेळ मांडतात. ‘ती मी आणि आत्ताची  
मी’ अशा दोलायमान स्थितीत तिचे दुभंगलेले मन चिरव्यथित होते.  
इंदिरा संताच्या कवितेत भावसंपदने सूक्ष्मतेने व अंतर्मुखतेने गुफिली  
गेल्याने एक उदासवाणे पण जिवंत प्रतिमा—विश्व साकार होते. नव्या  
कवितेचा विशेष त्यांनी आपल्या कवितेतून शोधून आपल्या आत्मनिष्ठेची  
ग्राही अनेकवार दिली आहे.

कुसुमाग्रजात नव्या कवितेची चाहूल नसली तरी पारंपरिकतेतून ते  
बाहेर पडल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. ‘जीवनलहरी’ ते ‘स्वगत’ पर्यंत  
विविध आलेख त्यांच्या कवितेतून भासमान होतात. कुसुमाग्रजांची जीवन-  
निष्ठा उदंड आहे. आशावाद व उर्जस्वल विचार यांचे साहचर्य त्यांच्या  
कवितेत आहे अग्निसंप्रदायातील तेजोगर्भ विचारसरणीने त्यांची प्रतिमा-  
सृष्टी प्रकाशमान झाली आहे. त्यांच्या प्रेमकवितातूनच नव्हे तर सामा-  
जिक, राजकीय कवितातूनही भव्य-दिव्यतेचे दर्शन आहे, मानवतेच्या उज्वल  
—भवितव्याची सुखस्वप्ने त्यांनी कवितेतून पाहिली. कुसुमाग्रज हे जसे  
अपार्थिव प्रीतीचे भाष्यकार तसे क्रांतीचे मंत्रद्रष्टे आहेत. कुसुमाग्रज ऊर्फ  
वि. वा. शिरवाडकर हे नाट्यक्षेत्राकडे वळले पण तेथेही त्यांच्या कवि-  
त्वाच्या कवित्वाचा स्फुरिल्लग चमकून दिसतो. गडकन्यांची भावोत्कटता  
व ध्येयवादित्व यांचा संगम कुसुमाग्रजांच्या काव्यातून व नाटकातून झाला.  
आपल्या व्यक्तित्वाची महनीयता त्यांनी काव्य व नाटक यांना सर्मापित  
केली आहे. त्यांच्या कवित्वाचा सुगंध चिरकाल दरवळणारा राहील.

## करंदीकरांची प्रयोगशीलता

दुसऱ्या पिढीतील कवींच्या परंपरेत कवि विदा करंदीकर यांचे स्थान अढळच राहील. 'माझ्या कवितेची वाटचाल' या आत्मचरित्रपर लेखात त्यांनी आपल्या काव्यलेखनाचा इतिहास विशद केला आहे. आपल्या कवितेच्या तीस वर्षांच्या वाटचालीत चार टप्प्यांवर स्थिरावलेली प्रयोग-शीलता दिग्दर्शित केली. समकालीन मराठी कवितेपेक्षा त्यांच्या कविता वेगळधा आहेत. 'स्वेदगंगा', 'मृदगंध', 'धृपद' या काव्यसंग्रहातून त्यांचा काव्यप्रवास झाला. प्रत्येक टप्प्यावर त्यांना नव्या वाटा सापडल्या. त्या वाटांनी त्यांची कविता चालत राहिली. त्यांनी मुक्त सुनीते लिहिली. तालचित्रे लिहिली. बालकविता लिहिली. सूक्ते व थोडेफार गझलही लिहिले. रविकिरण—मंडळाची कविता वाचून आरंभीची कविता स्फुरली. आपल्या जाणिवेशीं अनुरूप अशी भाषा, छंद, शैली व रचना त्यांनी शोधली. १९४१-४४ त त्यांना काही खास सांगण्यासारखे आहे असे वाटू लागले. काव्याची भाषा व गद्याची भाषा, काव्याचे विषय व गद्याचे विषय यांचे रूढ विधिनिषेध त्यांनी झुगारले. नव्या कवितेचे आव्हान त्यांनी स्वीकारले पण समीक्षकाच्या मते हे सर्व प्रयोग बहिर्मुख व नाटकी ठरले. करंदीकरांच्या कवितेने नवतेची कक्षा रुदावली काव्याच्या आशयातून व अभिव्यक्तीतून कवितेतील परंपरेला नवतेचे नवे वळण मिळाले.

वसंत बापट हे मढेंकरी संप्रदायापासून बरेच दूर आहेत. 'बिजली' वर बालकवी व कुसुमाग्रज या दोन भिन्न कवींच्या गुणधर्माचा संस्कार झालेला आहे. 'सेतू' मध्येही त्यांनी कवितेतील नाट्यमयतेचा उत्कट, परिपोष साधून पाहिला. वसंत बापट हा 'हरविलेला कवी' नाही पण आजच्या संप्रदायात तो हरवितो हे खरे आहे. म. म. देशपांडे, सदानन्द रेगे, चित्रे, ग्रेस, केचे हे तिसऱ्या पिढीतील कवी. तिसऱ्या व चवथ्या पिढीतील कवीत मराठी कवितेची अद्यावतता टिकविणारे कितीतरी कवी आहेत. ग्रेस, महानोरांच्या कवितेने शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधाचे बहारदार प्रतिमाविश्व रचले. अतींद्रिय संवेदनांची चाहूल त्यांच्या कवितेतून आढळते. महानोरांच्या 'रानातील कविता' व वही 'या संग्रहांनी प्रादेशिक

व निसर्गसौदयचि उन्मेष प्रगट झाले. कैचे यांची विठ्ठल मरती, अध्यात्म-  
निष्ठा फसवी असून देखील त्यांची ऋजु वृत्ती व साधेपणा त्याच्या कवि-  
तेत देखील डोकावली.

## चालू कविता : नवे दृष्टिकोण

प्रस्थापिताविरुद्ध वंडखोरी करणाऱ्या कवितेविषयी काय लिहावे ?  
रुढ मूळ्यांविरुद्ध प्रतिक्रिया नव्या कवींनी नोंदविली. पण आजच्या या  
नव्या कवितेविषयी मतभेदही काही कमी नाहीत. पड्यावर, पड्यामागे  
आणि नंतर चालू कवितेविषयी आपण अभिप्राय व्यक्त करतांना दि. पु.  
चित्रे यांच्या सारख्या नवसमीक्षकही म्हणू लागले आहेत की मराठीतल्या  
गेल्या पंचवीस वर्षातल्या कवितेत नवे संकेत फारच थोडे कवी प्रभावी  
रीत्या थाटू लागले. जी समीकरणे ज्या तळ्हेने एकेकाळी पाडगावकर-  
वापट-करंदीकर वगैरे कवींनी घोळली व पूर्वी रविकिरण मंडळ व तत्पूर्वी  
तांवे तत्पूर्वी गोविदाग्रज यांनीही घोळली. तोच “घोळ” “चालू” कवि-  
तेत आहे, व चालू कवितेवरील हे भाष्य परखड आहे असे म्हणावे लागेल.  
चालू कवितेवरच नव्हे. तर नव्या कवितेवरीलही हे भाष्य बरेच अन्याय-  
कारक आहें. मर्देकरांच्या कवितेनंतर मराठी कवितेत जी लाट उसळली  
तिने भावना, मूळ, लय यात क्रांतिकारक प्रयोग केले, आणि विशेष हे की  
हे प्रयोग गेल्या पंचवीस वर्षाच्या रारकिर्दीतच घडून आले. गेल्या पंचवीस  
वर्षाच्या कालावधीत मराठी कवितेला इतके काही वळसे व वळणे मिळा-  
लेली आहेत की विविध स्थित्यंतरे तत्पूर्वीच्या कवितेत झालेली नाहीत.  
केशवसुत-कुसुमाग्रजांपर्यंतचा कालखंड लक्षात घेतला तर कवितेच्या प्रग-  
तीची चाल किती मंद होती हे दिसून येईल. मराठी कवितेला अभूतपूर्व  
वळण मिळत गेले याचे कारण कवींचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्य  
प्राप्तीनंतरच्या कालखंडात सामान्य जनतेला नव्हे तर कवींनाही एका  
नव्या जाणीवेच्या प्रत्ययातून नवी कविता आविष्कृत झाली. नवी स्पंदने,  
नव्या जाणीवा यांचे दर्शन कवितेतून झाले. तिने नवी परिमाणे शोधली.  
काळाच्या गतिमानतेबरोबर कवितेने देखील स्थितिप्रियता सोडून काल-  
गतीवरोबर वाटचाल केली आहे. मर्देकरी निष्ठेनेच मराठी कवितेला नवे

सामर्थ्य दिले असे नसून काळाच्या नव्या प्रवाहात मराठी कवितेला नव-  
सृजनाचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे नव्या सृजनाची पाठराखण करण्या-  
करिता नवे समीक्षक पुढे आले. पंचवीस वर्षांपूर्वी 'नवकवितेचे' वादळ  
उठले. 'अतिवास्तववादा'ची नवी विचारधारा कवितेतून प्रकट होऊ  
लागली. चालू कवितेने तर 'जीवनमरणाचे' व निरर्थकतेचे जीवनातील  
विचित्रतेचे (absurdity) कवितेतून (Nothingness) तत्त्वशोधन केले.  
या फुटीर तत्त्वांचेच पुढे तत्त्वज्ञान बनले. भणंग अस्तित्वाचे व भंकस  
जीवनानुभूतीचे वैयर्थ्य कवितेतून मांडले गेले. मर्देकरी सौंदर्यसंप्रदायाने  
कवितेला नव्या सौंदर्यवादी मूल्यांचे नवे परिमाण दिले. काल, अवकाश  
आणि प्रीती यांचीं सर्जनशील जाणीव करून देणारे कवी पुढे आले, त्यांचे  
काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. अस्तित्वाच्या अपरिहार्यतेचे भान राखून काव्य-  
लेखन करणाऱ्या कर्वीना एका नव्या जाणीवेचे अवघान आले. पंचवीस  
वर्षांपूर्वी एका आवतंनाला आरंभ झाला व आजच्या कवितेने हे आवर्तन  
समाप्तही झाले. पंचवीस वर्षांपूर्वी सुरु झालेल्या कवितेची फलश्रुती  
पाहिल्यास वैविध्याचे व वेगळेपणाचे दर्शन मराठी कवितेतून झाल्याचे  
दिसून येते.

त्रिविक्रीलां त्रिविक्रीलां त्रिविक्रीलां त्रिविक्रीलां त्रिविक्रीलां  
 त्रिविक्रीलां त्रिविक्रीलां त्रिविक्रीलां त्रिविक्रीलां त्रिविक्रीलां

## आनंदी गोपाळ

चरित्रपर कादंबन्यांचे अंतरंग व तंत्र इतर कादंबन्याहून थोडेफार  
 भिन्न व स्वतंत्र आहे. वस्तुनिष्ठपद्धतीने केलेले कथा-विवेदन हा या  
 कादंबन्यांचा विशेष नाही. पात्राच्या व्यक्तित्वाचे व कथेचे आकलन  
 सूक्ष्मतेने घडावे या हेतूने ऐतिहासिकतेच्या व आधुनिकतेच्या अंतरंगात  
 वाचकांना कादंबरीकारानी नेलेले असते. इतिहासाचा संदर्भ व्यापक  
 केलेला असतो. गतकालाला नव्याची ढूब दिलेली असते. पात्राच्या व्यक्ति-  
 त्वाचे रहस्य कादंबरीमय व चैतन्यमय बनविलेले असते. इतिहासाचा व  
 आधुनिकतेचा गतार्थ नवतेच्या स्पशनि पुलकित होऊन नव्या आशयाने  
 ओसंडून वाहू लागतो. कथेचे धागेदोरे चरित्रनायकाच्या व्यक्तित्वाची  
 महत्ता दिग्दर्शित करतात आणि त्याच्या व्यक्तिजीवनातील काही  
 अनोळखी पैलू प्रकाशात येतात. कादंबरीतील चरित्रधारा नव्या कुतुहलाने  
 सजलेली असते. वर्तमानाचा साज चढून तिला एक आगळे सौष्ठव व  
 संगति प्राप्त झालेली असते.

## गोपाळरावांच्या विचारांची विधवंसक दिशा

चरित्रपर कादंबन्या हा एक स्वागतार्ह उपकम आहे. श्री. ज. जोशी  
 यांनी डॉ. आनंदीवाई जोशी यांच्या चरित्रावर अलीकडे 'आनंदी'

गोपाळ' कादंबरी लिहून प्रकाशित केली आहे. डॉ. आनंदीबाई जोशी व गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्यासारखी आहे असे लेखकाला श्री. माघव मनोहर यांनी सुचविले कै. तात्यासाहेब केळकर यांनी लिहिलेल्या टिळक-चरित्राचा प्रथम खंड वाचताना गोपाळराव जोशी या व्यक्तिची ओळख झाली. टिळकांच्या काळातील सामाजिक चळवळीत गोपाळराव सहभागी होत असत. त्यांच्या मिस्कील व खोडयाळ स्वभावामुळे आणि विक्षिप्त व एककल्ली वर्तनामुळे तत्कालीन सामाजिक सुधारणेला त्यांनी हातभार लावला असे मात्र म्हणता येणार नाही. बोलकी चळवळ त्यांना मान्य नव्हती व कृतीचे ते भोक्ते होते हे जरी खरे असले तरी त्यांच्या विचारांची दिशा विधवंसक व एकांगी मानावी लागेल. सामाजिक पुढाऱ्यांचा ते दंभस्फोट करीत. 'पंचहौद मिशन'चे प्रकरण त्यांच्यामुळेच उमे राहिले. लो. टिळक व न्या. रानडे यांच्यासारख्या मातवरांनाही त्याची झळ सोसावी लागली.

## पंडिता रमाबाई व आनंदीबाई

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गोपाळरावांच्या पत्नीने-डॉ. आनंदीबाई जोशी यांनी-अमेरीकेतील फिलाडेल्फिया येथील मेडिकल कॉलेजची उच्च पदवी, डॉक्टर ऑफ मेडिसिन (एम् डी.) प्राप्त केली. पदवीदान समारंभ इ. स. १८८६ मधील मार्च महिन्याच्या ११ व्यातारखेस फिलाडेल्फिया शहरात 'ओकॅडमी ऑफ् सायन्स' या समाग्रहात व्हावयाचा होता. पंडिता रमाबाई या जानेवारी १८८३ त इंग्रजीच्या उच्च शिक्षणाकरिता इंग्लडात आलेल्या होत्या. तेथेच त्यांनी खिस्ती धर्म स्वीकारून धर्मातिर केलेले होते. त्यांना या पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्याकरिता अमेरिकेत बोलविण्यात आलेले होते. आनंदीबाई ही पहिलीच वैद्यकी शिकून पदवी पावलेली हिंदू स्त्री. या समारंभाला रमाबाई उपस्थित राहिल्या व त्यांचे त्यांनी मोठ्या आत्मीयतेने वर्णन केले आहे.

'आनंदी गोपाळ' कादंबरीचे कथानकज्या सामाजिक पाश्वर्मूमीवर घडले ती विचारात घेणे आवश्यक आहे. स्त्री-शिक्षणाच्या प्रागतिक

विचाराने गोपाळराव झापाटले असते तर त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी झाले असते. परंपरेने आवळलेली स्त्री—जीवनावरील बंधने शिथिल करण्यात गोपाळरावांनी मनोधैर्यं व आत्मविश्वास दाखविला असता तर वैद्यकीची पदवी सन्मानपूर्वक पहिल्यानेच मिळविणाऱ्या हिंदू स्त्रीचे' ते कर्तृत्ववान पति म्हणून मोठीच योग्यता पावले असते. पण त्यांच्या मनोभूमिकेचे विश्लेषण केले असताना असे आढळून येते की, पारंपरिक-तेला टक्कर देण्याचे साहस तर राहोच पण स्त्री शिक्षणाच्या वावतीत त्यानी अनुदारताच दाखविली आहे. स्त्री—पुरुषसंबंधाचे औदार्यं व उच्च-मनस्कता गोपाळरावांजवळ नव्हती. स्त्रियांसंबंधीचा त्यांचा दृष्टिकोन पराकाष्ठेचा एककल्ली व असहिष्णु होता.

## स्वभावदौर्बल्याची कबुली

आनंदींशी लग्न झाल्यानंतर त्यानी आपल्या स्वभाव—दौर्बल्याची कबुली दिलेली आहे. 'स्त्री म्हणजे आपण जिकलेली शिकार' आहे असा ग्रह (Complex) त्यानी करून घेतला. त्यामुळे आनंदी व गोपाळ यांचे संबंध जितजेत्याचे आहेत. समतेचे, अनुनयाचे नाहीत. तेथे पुरुषगंड गाजविण्याचा अहंकार आहे. या गंडाने ग्रासलेल्या गोपाळरावांना आनंदीची आठवण झाली म्हणजे त्यानी दातओठ खावेत तिरस्काराने, रागाने त्यांचे मन भरून जावे आणि जन्मजन्मांतरीच्या सूडाच्या मावनेने त्यानी आनंदीकडे बघावे, हा पौरुषप्रणीत विचार त्यांना त्रस्त करीत असताना दिसतो. गोपाळरावांच्या व्यक्तित्वातील हा पुरुषगंड अविवेकी व असमंजसपणाचा आहे. हा स्वभावदोष दाखविण्यात श्री. श्री. ज. जोशांनी यश मिळविले आहे. गोपाळरावांनाही या स्वभाव—दोषाची जाणीव होतीच. तसे ते निर्ढाविलेले व निगरगटू होते आनंदीच्या माहेरच्या माणसांना तिच्याशी लग्न झाल्यानंतर ते म्हणतात-'तुम्हास तुमच्या मुलीची काळजी आहे. ती परम पवित्र गंगा आहे. मी खेडेगावात रांहणारा घाणेरडा ओढा आहे. माझे जीवन तिच्याशी बांधले गेलेले आहे. (पा. ५९)' या गोपाळरावांच्या आत्मकथनांत प्रांजलपणापेक्षा फटकळपणाच अधिक आहे. त्यावरूनही गोपाळरावांसारख्या एककल्ली पुरुषावरोबर संसार करून व पुढे वैद्यकीय

पदवी प्राप्त करून आनंदीने जे यशाचे शिखर गाठले आहे ते खरोखरीच अत्युच्च ठरावे. परंपरेची मगरमिठी झुगारून एका स्त्रीने गाठलेला कर्तृ-त्वाचा उच्चांक महाराष्ट्राच्या इतिहासात ललामभूत ठरणारा आहे. आनंदीच्या व्यक्तित्वाची उच्चता व उदात्तता प्रगट करण्यात श्री. ज. जोशांनी यश मिळविले असते तर ते कादंबरीच्या लौकिकाला उजाळा देणारे ठरले असते. प्रतिकूल परिस्थितीतीही आनंदाने यशाचे फार मोठे माप पदरी पाडले आहे. पण तिचे व्यक्तित्व कमालीचे दुबळे दाखविले आहे. ते परिस्थितीने पिचलेले व कारूण्याने भारावलेले आहे.

स्त्रीशिक्षणाचे सतीचे वाण आपण स्वीकारले आहे, या मावनेने गोपाळरावांनी आनंदीला शिकविले असते तर त्याला ध्येयवादी म्हणावे लागले असते. पण स्त्री-शिक्षण हे त्यांचे ध्येय (Ideal) नव्हते, तर ते त्याचे वेड (Mania) होते. गोपाळरावांच्या या विक्षिप्तपणाचा आनंदीला वेळोवेळी विदारक अनुभव येतच होता. गोपाळरावांच्या विकृत छांदिष्ट स्वभावाविषयी आनंदीने अमेरीकेत आपल्या वास्तव्यात असेच करुणोद्गार काढले, ती म्हणते—“या माणसाला हौस नाही. मौज नाही, शृंगार नाही, आनंद नाही. संसाराची चव नाही. ब्रह्मसंभंध झाड पकडतो, यानं ज्ञानाचं झाड पकडलं आहे. उंचच उंच झाड.” या आनंदीच्या उद्गारावरून महाराष्ट्रातील पतिपत्नीच्या कौटुंबिक संबंधाचे व दुभंगलेल्या मनोवृत्तीचे यथार्थतेने आकलन होते व तत्कालीन कुटुंब-संस्थेचे स्वरूप नजरेत भरते.

## कारूण्याने ओथंबलेले चरित्र

आनंदी-गोपाळांचा विवाह व त्यांचे गृहजीवन हा कादंबरीचा पूर्वार्ध मानला तर आनंदीचे अमेरिकेतील प्रयाण व वास्तव्य हा उत्तरार्ध मानावा लागेल. विधुर गोपाळरावांची विधवेबरोबर लग्न करण्याची मनीषा, पुढे आनंदीशी झालेला त्यांचा विवाह, गोपाळरावांची नोकरी, त्यांची स्थलांतरे, आनंदीची शैक्षणिक महत्वाकांक्षा, आपली शारीरिक व्याधि विसरून परदेशगमनाची सिद्धता, भारतात मुंबईहून कलकत्त्यापर्यंत नोकरी-

निमित्त घडलेला प्रवास, अमेरिकेत रोसेल या शहरी आनंदीचे झालेले आगमन हे कादंबरीच्या कथानकातील दुवे होते. अमेरिकेतील लोक, तेथील लोकव्यवहार, आचार विचार, संस्कृती यांच्याशी आनंदी समरस होते. एका नव्या सृष्टीत वावरत असल्याचा आगळा आनंद वाचकांना होतो.

पण आनंदीचे व आपले दुर्दैव हे की तिचा अमेरिकेतील मुकाम हा आजारदुखण्यानेंच व्यापलेला आहे. आपली महत्वाकांक्षा साध्य करीत असतांना रिते, मुकपणे परिस्थितीचे दास्य पत्करते. आनंदीच्या जीवनाचा शेवट जसा कारुण्यात होतो तसे कादंबरीचे पर्यवसानही करूण व शोकांत घटनेंत होते. अत्युच्च पदवी आनंदीने मिळविली खरी. पण क्षयासारख्या व्याधीने तिचे शरीर पोखरून टाकले व मृत्यूने तिच्यावर झडप घातली. अखेरच्या क्षणी गोपाळराव हजर होते. आनंदीचे अहेव मरण त्यांना बघावे लागले. आपल्या कृतकमचि फळ त्यांना अशा रीतीने मोगावे लागले. कादंबरीकारांनी म्हटल्याप्रमाणे डॉ. आनंदीबाईचे हे चरित्र आपाततः कारुण्यानें ओथंबलेले आहे.

### कादंबरीचे यश व अपयश

श्री. श्री. ज. जोशी यांनी लिहिलेल्या 'आनंदी गोपाळ' या कादंबरीवरील परिक्षणात डॉ इरावतीबाई कर्वे यांनी म्हटले आहे की त्यांना ही कादंबरी वाचून काशीताई कानेटकरांनी लिहिलेले डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र वाचण्याची स्फूर्ति झाली. या अभिप्रायातच 'आनंदी गोपाळ' चे यशापयश सामावले आहे. कादंबरीतील चरित्र त्रोटक ठरावे व मुळाकडे वळण्याची वाचकांना बुद्धि व्हावी हे स्वाभाविक आहे. कादंबरीची उणीव हीच की आनंदीच्या व्यक्तिचित्रणावरून तिच्या व्यक्तित्वाची सामान्य पातळीच डोळ्यात भरते. आजच्या काही चरित्रपर कादंबन्यातील व्यक्तिरेखा जशा सुस्पष्ट व उठावदार वाटतात तसे या कादंबरीतील वातावरण व व्यक्तिचित्रण मडकपणाने झालेले नाही. तथापि जिने आधुनिक महाराष्ट्राला गौरव प्राप्त करून दिलेला आहे आणि वैचारिक अस्मितेची जाणीव तेवत ठेवली आहे, त्या वंदनीय पण स्मृतिशेष

झालेल्या कर्तवगार महिलेचे कथारूप चरित्र आपल्याला वाचावयास मिळावे हेच या कादंबरीचे साफल्य आहे. श्री. ज. जोशी यांनी आधुनिक कालखंडाचे चित्रण करून मराठी वाचकांना असामान्य पण अज्ञात असलेल्या व्यक्तीचे स्मरण करून दिले त्याबद्दल त्यांना धन्यवादच द्यावे लागतील.

काषणाक

## कालचक्र

नव्या उमेदीचे कथालेखक व कादंबरीकार श्री. वि. शं. पारगावकर यांनी लिहिलेली 'कालचक्र' ही कादंबरी अलीकडे च प्रसिद्ध झालेली आहे. व तीवर वृत्तपत्रांतून टीकाचर्चाही वरीच वाचनात येते. विदर्भ-मराठवाड्यांत एकेकाळी स्थिर असलेल्या परंतु पुढे मोडकळीला आलेल्या सरंजामशाहीतील कुटुंब व्यवस्थेचे चित्रण लेखकाने या कादंबरीतून मोठ्या यशस्वीपणे सादर केले आहे. लैंगिकतेचा बुजबुजाट झालेल्या आजच्या कादंबन्याहून या कादंबरीचे आगळे वैशिष्ट्य डोळधात मरते. मराठवाड्यातील एका मातवर घराण्याच्या तीन पिढ्यात होणाऱ्या न्हासाचा चित्रपट नजरेसमोर सरकू लागतो. अहर्निश व गतिमान कालचक्राचा निर्दय व वेगुमान फेरा पाहून मन स्तंभित व स्तिमित होते. सोजवलतेचे व प्रतिष्ठेचे मानदंड टिकवून नावारूपाला आलेल्या एका घरंदाज व खानदानी कुटुंबाची इतिश्री पाहून भावना हेलावतात.

### वर्ग-मीमांसेचा सिद्धान्त

एका घराण्याच्या उदयास्तावर ही कादंबरी लिहिली गेली हे या कादंबरीचे महत्वाचे वैशिष्ट्य मानता येणार नाही. कारण ही कादंबरी आकाराच्या आणि कथानकाच्या बाबतीत लघुता दर्शविणारी आहे. बीड

यैथील राजेकर घराण्याच्या जीवितातील काही ओळखरत्या प्रसंगांचा लेख-  
काने कथानकाकरिता उपयोग केला आहे. सुखवस्तु, ऐटबाज व भरमरा-  
टीला आलेल्या अविभक्त कुटुंबपद्धतीचा काही दशकांपूर्वीचा जो वैभवकाल  
दृष्टोत्पत्तीस येतो, त्याच्या विनाशाचे उदास क्षण काढंबरीतून परिणाम-  
कारकपणे चित्रित करण्यात आलेले आहेत. आवती भोवतीच्या सामाजिक,  
आर्थिक व राजकीय घटनांचे पडसाद एखाद्या कुटुंबावरही कसे विदारकपणे  
उमटतात, याचे या काढंबरीवरून प्रत्यंतर येण्यासारखे आहे. आर्थिक दुरव-  
स्थेच्या व अगतिकतेच्या भोवन्यात एखादे कुटुंब कसे अडकते व कोलमडते  
हे देखील या काढंबरीवरून दिसून येते. पण कुटुंबांच्या शोकांतिकेला निय-  
तीचाच अभिशाप भोवतो याचाच पडताळा सर्वंत्र येतो. विशाल समा-  
जाचा घटक असलेले कुटुंब मोडकळते, यातून 'कालचक्र' काढंबरीच्या  
अनुषंगाने श्री. दि. के. बेडेकर यांच्यासारखे समाजवादी समीक्षक वर्ग-  
मीमांसेचा सिद्धान्त पुरस्कारतात. एकसंघ असलेल्या कुटुंबाला अनपेक्षित  
व आकस्मिक घटनांमुळे कसे तडे पडत जातात व कुटुंबाची घडी कशी  
विस्कटते याचे दर्शन काढंबरीतून घडते.

## वारुणा की कालचक्र !

अविभक्त कुटुंबातील विग्रह व वेबनाव हा मराठी कथालेखकांचा  
काही पिढ्यांपासूनचा लोकप्रिय विषय होय, अलीकडे अशीच कथानके  
लेखकाच्या विशेष अभिरुचीची व प्रीतीची ठरली आहेत. ज्योत्स्ना देवधर  
यांची 'घरगंगेच्या काठी', इंद्रायणी सावकार यांची 'सती', या काढ-  
बन्यातून कुटुंबजीवनाचे कथानकावर उमटलेले पडसाद दाखविण्यात  
आलेले आढळतात.

कौटुंबिक संघर्षाचा व ताणांचा आघात घरातील सुजाण व सहनशील  
स्त्रियांनाच झेलावा लागतो. कालिदासाचा 'रघुवंश' व जॉन गॅल्सब दी  
यांची 'फोर्सर्इट सागा' या कलाकृती म्हणजे वंशावळीचा प्रदीर्घ काव्यमय  
कथात्मक इतिहास होय. 'कालचक्र' काढंबरीतील राजेकर घराण्याचा  
कर्ते पुरुष भाऊसाहेब राजेकर होत. सरकारी नोकरीत मामलेदाराच्या

अधिकारावर असेताना त्यांनी कर्तवगारीने आपल्या कुटुंबाला नावाहूपाला  
आणले हा घराणा शंभर मैलात नावाजलेला घराणा होता.

त्यांचे आदर्श दुसऱ्याने ध्यावेत अशी या घराण्याची वागणूक होती.  
कादंबरीकार श्री. पारगावकर यांनी या घराच्या वास्तूचे, येथे राहणा-  
यांच्या ठायी असलेल्या विलक्षण शिस्तीचे, संयमाचे व आज्ञाधारित्वाचे  
चित्रण करण्यात असामान्य यश मिळविले आहे.

मामलेदार भाऊसाहेब राजेकर, त्यांच्या पत्नी गोपिकाबाई, त्यांची  
दोन मुले—वकिलीचा व्यवसाय करणारे दादासाहेब व त्यांचे थोरले बंधु  
पाली येथे शेतावर असलेले तात्या, त्यांच्या पत्नी अनुक्रमे वारुणा व  
आनंदी, खोकरमोह येथे राहणारे त्यांचे बंधु व त्यांचा मुलगा नानू ही या  
कादंबरीच्या कथाकक्षेत येणारी पात्रे होत. भाऊसाहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्याकडे येऊन राहिलेला दादासाहेबांचा पुतण्या—माधव, त्याची वर्ग-  
भगिनी व पुढे झालेली पत्नी सुधा यांनी या घराच्या व घराण्याच्या परं-  
परेला सुरुंग लावला. राजेकरांच्या जुनाट वास्तूत नवे वारे खेळू लागले,  
पण प्राणपणाने जपलेले आदर्श मात्र मंग पावले ! 'कालचक' कादंबरीचा  
घराणे हा जरी कणा असला तरी वारुणाच्या व्यक्तिरेखेमोतवती कादं-  
बरीची कथा घिरटचा घालीत आहे. वारुणाचा आधार घेऊन त्वं लेखकाने  
कुटुंबात घडलेल्या सुखदुःखाचे, हर्ष—शोकाचे, नीति—अनीतीचे कथाप्रसंग  
गुफलेले आहेत. घराच्या व घराण्याच्या रीतीभातीत तिचं व्यक्तित्व घडलं  
होतं. पूर्वीची पुण्याई म्हणून तिला हे घर मिळालं होतं. दादासाहेब तिचे  
पति, त्यांचा दरारा, त्यांचा समाजातला मान, त्यांच्याकडे येणारी अशीलं  
—या सान्या वैभवाची आपण मालकीण हे स्वप्न का सत्य हा सुखद संभ्रम  
तिला पडला होता. या घरातील एकमेकाशी वोलण्याच्या पद्धती निर-  
निराळचा होत्या. इथे उठण्या—चालण्या—बसण्याची पद्धत देखील निराळी  
होती. या सान्यांचं तिच्यां कोवळचा तरुण मनावर दडपण आलेलं होतं.  
अवध्या सोळाव्या वर्षी तिने या कुटुंबात पदार्पण केलेलं होतं.

वारुणा निष्पाप व अल्लड होती. भाऊसाहेब आणि गोपिकाबाई या  
कर्तवगार व करारी सासू—सासन्याच्या छत्रछायेखाली ती वाढली होती.

स्वभावतःच तिच्या ठिकाणचा संयम व सोशिकपणा घरातील या वातावरणात अधिकच वाढीला लागली होती. वयाला अनुरूप नसलेला पोक्तपणा व प्रौढपणा तिच्या व्यक्तित्वात वाणला होता. दादासाहेवांशी—आपल्या नवन्याशीही—ती अगदी मर्यादिने—किंचित भीती, तितकाच आदर आणि जेवढा आदर तेवढाच अभिमान धरून वागत होती. माऊसाहेव आणि गोपिकावाई यांची तर कुटुंबात वडिलघारी निरंकुश सत्ता होती. त्यांच्या अधिकाराला आव्हान देण्याचे समर्थ वारुणे संभवपणे शक्यच नव्हते. व्यवसायाने व प्रतिष्ठेने हलका पण ज्येष्ठत्वाने वडिलघार्या असलेल्या तात्या व आनंदी या दांपत्याशी देखील तिचे वागणे ममत्वाचे व नम्रतेचे होते. त्यांच्या मुलाला—माधवला वालपणापासूनच तिने पुत्राप्रमाणे वागविले. त्यांच्या तारुण्यातही माधव—सुधाचा संसार तिने सुरळित लाविला. अपत्यहीन असतांना देखील तिच्या ठिकाणी कटुतेचा लवलेशही आढळत नाही. आपली सुस्वरूप नणंद—आकळा—बालविधवा घरी वेऊन राहिल्यानंतर देखील त्या उमयतात वैमनस्याचे प्रसंग उद्भवले नाहीत. कुटुंबात सलोख्याचा संदेश घेऊन वावरणारी वारुणा ही निष्पाप, निरागस व पापमीरु वाटते. ‘रागिणी’प्रमाणे तिचा सहवास देखील सावु—संगी-प्रमाणे निर्मल व पवित्र वाटतो. संथ व फारशी खळबळ नसलेल्या या कादंबरीच्या कथानकात ‘नानू’चे प्रकरण मात्र वारुणाच्या व राजेकर कुटुंबाच्या जीवनेतिहासात रोमहर्षक ठरले !

## उच्चतेला व कलात्मकतेला गालबोट

‘कालचक’ कादंबरीत आरंभी व शेवटी हे नानूचे प्रकरण नसते तर ही कादंबरी एक उच्च दर्जाची कलाकृती ज्ञाली असती असा अभिप्राय सुप्रसिद्ध टीकाकार प्रभाकर पाढ्ये यांनी एके ठिकाणी प्रगट केला. (केसरी रविवार—१० मे) या शेवटच्या प्रकरणामुळे कादंबरीच्या उच्चतेला गालबोट लागले असा त्यांचा दावा आहे. कादंबरीचा आनंद एखाद्या चित्रपटासारखा आहे. कादंबरीची सुरवात मोठी वेधक आहे. आज सकाळी तो दीडशे खणांचा प्रचंड वाडा हादरला होता. या वाड्याच्या लौकिकाला न शोभणारी गोष्ट घडली होती. वाड्यावर विचित्र स्तब्धतेचे दडपण

आले. जेवतांना वानर—मंडळी चूपचाप जेवीत होती. प्रत्येकाला समजलं होतं की नानूला आज शिक्षा झाली आहे. वर उन्हात नानू अभ्यास करीत बसला होता. तोंडाने तो कसली तरी कविता घोकीत होता आणि लक्ष मात्र त्याचे पुस्तकाकडे किंवा अभ्यासाकडे नव्हते. समोरच्या नहाणी घराच्या खिडकीतून त्याची नजर आत डोकावून पाहात होती. नहाणी घराच्या आत वारुणा आपल्याच नादात अंग घूत होती. तिचे अर्धे अंग उघडे दिसत होते. दादासाहेबांचे लक्ष गेले. त्यानी पाठीमागूनच नानूचा डावा कान पकडला. तो जोराने पिळला. एखाद्या कुत्र्याने लाथ बसताच केकाटावे तसा नानू जोराने ओरडला. या ओरडधामुळे तिचे लक्ष वर गेले. सारा प्रकार तिच्या लक्षात आला. नानू भावजी दररोज वर गच्ची-वर अभ्यासाला कां बसतात हे आता एकदम तिच्या लक्षात आले. नानूची तिला चीड आली. त्याहीपेक्षा तिला सांया प्रकाराचीं भयंकर भीती वाटली.

पहिल्याच प्रकरणातोल या घटनेची कादंबरीच्या कथानकावर तीव्र प्रतिक्रिया झालेली आढळते. भरल्या घरातून व कुटुंबातून नानू परांगदा होतो. तो पुढे चाळीस वर्षांतर वारुणाला भेटायला आला. त्याच्या दुर्वर्तनाने कुटुंबात केवढा गहजब झाला याची त्याला गंधवारातीही नव्हती. सासूबाईच्या दृष्टीतला अर्थ हृदयाला कळला होता तरी अजून शरीरातील भीती ओसरली नव्हती ! सकाळच्या घटनेवर लेकींना आणि सुनांना मोकळेपणी बोलता आले नाही. पण वारुणाने काही क्षणातच वाडा जिकला. तिला अभय मिळाले. नानूचे वाढाळू यौवनातील हे वर्तन बालि-शच म्हणावे लागेल. काहीशा कुतूहलाच्या व जिज्ञासेच्या मावनेने प्रेरित होऊनच तो हे कृत्य करण्यास सरसावला असावा असे वाटते. नानूचा स्वभाव अपरिपक्व असल्यामुळे त्याच्या वागण्यात व्यक्त झाला असावा. वारुणाविषयीचे अभिलाषेचे बोज त्याच्या मनांत येथेच रुजले असावे व त्याचा परिस्फोट वारुणाच्या व त्याच्या दुसऱ्या भेटीच्या वेळी झाला असावा. नानूच्या चोरून बघण्यातील नजरेचा अर्थ तिच्या फार मागाहून लक्षात आला. हात, पाय, कपाळ अशीं शरीराची ओळख तिला

पटली नव्हती, ती आता पटू लागली; शरींरात काही जादू असते ही जाणीव तिला होऊ लागली. पण वारुणा व नानूच्या दुसऱ्या भेटीच्या वेळी यौवनाचे आव्हान ओसरले होते. तिच्या व्यक्तित्वाच्या अगम्य ओढीने तो तिला भेटू इच्छित होता शारीरिक आकर्षणातून व गरजे-तूनच मानसिक आकर्षण व गरज निर्माण झाली होती. वारुणा तरुण राहिली नव्हती. प्रेम शरीरावर व सौंदर्यविर नव्हते. वारुणाविषयीच्या त्याच्या भावनांचा त्यालाही थांग लागला नव्हता. उभं आयुष्य आपण वाळत टाकलं हा त्याला प्रेमासाठी केलेला त्याग वाटत नाही. त्यागाचे स्वरूपही त्याला कळत नाही. हा त्याग आहे की मनोधर्म आहे का ती एक मानसिक विकृती आहे का ईश्वरी साक्षात्कार आहे, हे त्यांचे त्यालाच कळत नाही !

## मातृवात्सल्याचा आविष्कार

आपल्या हातून काही बरं वाईट घडलं नाही याचं नानूला समावान वाटत. घराण्याला लागला असता तो कलंक टळला. नानूच्या अंतःकरणात वारुणाविषयी पहिल्या भेटीपासून प्रचंड उल्थापालथ झालेली आढळते. वारुणाचे मन मात्र निर्विकार होते. नानूविषयीचा कसलाही शारीरिक प्रतिसाद तिच्या ठिकाणी नव्हता. मावजीविषयीचे तिचे वात्सल्य, त्याच्याबद्दल चीड व तिरस्कार एकेकाळी वाटला असतांना सुद्धा उचंबळून येते. अपत्यहीन असतांना देखील तिच्या सुप्त मातृवात्सल्याचा आविष्कार अनेक प्रसंगी होतो. मरल्या कुटुंबात तिला संयमाची शिकवण नैसर्गिकच इतकी मिळाली आहे की तिने असूया, मत्सर व लोम या विकारांवर असामान्य ताबा मिळविला आहे एवढेच नव्हे, तर कित्येक वर्षांतर नानू घरी परतला असतांना त्याच्यावरून वारुणाला माधव-सुधांचे असम्य भाषण देखील मनोधर्य टिकवून एकावे लागले. नानू-मावजीविषयी वारुणाला विशेष आपुलकी असण्याचे कारण नव्हते. पण त्याचाच सहवास तिला ओळखीचा, जवळचा वाटला. माधव-सुधाच्या खटधाळ हसण्या-खिदळ-ण्याला देखील तिने जुमानले नाही. स्त्रीत्व हे जगात प्रत्येक स्त्रीजवळच असते. ऋषिमुनींनाही वेड लावून अनाचार शिकविणारे स्त्रियांचे स्त्रीत्व

हे भूषण की दूषण ? पण वारुणाच्या मनाने विकारी प्रेमाला थारा दिला नाही. तिच्या रूपाने मातृहृदयाचा झालेला सोजवळ साक्षात्कार हाच स्त्रियांच्या उदात्त चारित्र्याचा संदेश आहे.

नानू तापाने फणफणत असतांना वारुणा त्याला चहा देते, काढा देते, नीट झोपविते, रजई अंगावर घालते. पण नानू 'माझां तुझ्यावर प्रेम आहे' असे वारुणाला जेव्हा म्हणतो, तेव्हा ती त्याला मूर्खाति काढते, तिची अवस्था कठीण होते. बुडण्याच्या व महाप्रलयाच्या कथा तिने ऐकलेल्या असतात. सर्व काही समजण्याच्या आत आपले डोळे मिटावेत असे तिला वाटते.

### भाऊंच्या मृत्यूचा प्रसंग

भाऊसाहेबांच्या मृत्यूचा प्रसंग म्हणजे राजेकर घराण्यावरील वज्राधातच होय. त्यांच्या मृत्यूनं त्यांच्या घराचं स्वरूप बदलून टाकलं. कर्त्त्या व नावारुपाला आलेल्या माणसाच्या मृत्यूने घरात गजबज व गर्दी होऊन घर मृत्युघर कीं लग्नघर हेच कळेनासं होतं. आपल्या हयातीत भाऊंनी गावात प्रेमाचे व मायेचे संबंध निर्माण केले. घरातल्या मजूर-नोकरापासून तो शेतातल्या सरकत्यापर्यंत आणि गावातल्या इष्ठ मित्रांपासून ते दूधवाला, परटीण, न्हावी यांच्यापर्यंतचा सारा परिवार जणु भाऊंच्या नात्यातलाच होता. त्यापैकी प्रत्येकाचा भाऊंच्या वर, घरावर, घराच्या मातीविटांवर देखील जीव होता. तसाच भाऊंचा त्यांच्यावर जीव होता. भाऊ गेले आणि या वाड्याचं, या वास्तूचं महात्म्य संपलं. सूर्य मावळला म्हणजे सूर्यफूल जसे मान खाली घालते, तसे या घराने खाली मान घातली. आप्तकुटुंबाच्या मृत्यूनंतर भाऊसाहेबांनी एखाद्या पोरक्या मुलाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतलेली असते, एखाद्या अडलेल्या लग्नप्रसंगी पैशाची मदत देऊन एखाद्याची आर्थिक अडचण त्यांनी दूर केलेली असते. भाऊंच्या मृत्यूचा वारुणावर फार परिणाम झाला. 'मामंजींचं घर, त्यांचा काळ, सारं सारं त्यांच्यावरोवर गेलं, मागे उरला आहे तो सांगाडा' असं तिला वाटतं. घरात हळुहळू हेवेदावे शिरू लागले. शिस्तीची पोलादी

चौकट शिथिल होऊ लागली. माझंनी क्षणाक्षणाने उभविलेले, उरापोटी बोळगलेले आदर्श भंग लागले होते. नेकदार सरंजामीत वाढलेली वास्तु आता अवकळा आल्यामुळे मलूल भासू लागली होती.

घरात कुजकं नासकं वातावरण वारुणाच्या परिचयाचं नव्हतं.  
‘माऊसाहेव गेल्यावर घरातील माणसांच्या मनांतील खाचखळगे उघडे  
पडू लागले. कुटुंबाची घडी आटोक्यात आली नाही. सावरली गेली नाही.  
इत्रीनेव कर्तवगारीने नावाजलेल्या कुटुंबाचे वैभव खचून गेले.  
शिस्तीच्या, गांभीर्याच्या व परस्परविश्वासाच्या वातावरणाला तडे गेले.  
आधुनिकतेच्या व विभक्ततेच्या नावाखाली राजेकर घराण्याची इतिश्री  
ज्ञाली.

### संसाराबरोबर शृंगाराचे घेतलेले धडे !

राजेकर घराण्यातील स्त्रियांनी संसाराबरोबर शृंगाराचेही धडे  
घेतलेले आहेत. गांभीर्यनि व प्रीढत्वाने भारावलेल्या वातावरणात नर्म  
विनोदाचे क्षणही कादंबरीकारांनी चित्रित केलेले आहेत. कुटुंबाच्या  
शिस्तीच्या यंत्रणेत वावरणाऱ्या पतिपत्नींचा एकांतातील सलज्ज शृंगार  
हा कादंबरीच्या कुंद वातावरणात मनमोकळा उल्हास निर्माण करीतो.  
जीवितयात्रेच्या अखेरच्या प्रसंगी देखील माऊसाहेवांनी आपल्या पत्नीला—  
गोपिकाबाईला आपल्या तारुण्यातील पहिल्यावहिल्या आठवणीचे स्मरण  
करून दिले आहे. ‘चेष्टा’ किंवा गंमत म्हणां प्रौढ व वृद्ध दांपत्यात देखील  
हिरवळ आणते. ‘दुखणी अगोदर नोटिस देऊन थोडीच येत असतात !’  
या वाक्यात दादासाहेवांनी ‘नोटिस’ शब्दावर केलेली वकिली कोटी  
कथानिवेदनात रंग भरते. ‘तू नाही खात पान ?’ या दादांसाहेवांच्या  
प्रश्नाला ‘नाही. मग मला सकाळी खोलीतून बाहेर पडायला लाज वाटते.  
थोरल्या जाऊबाई आणि वन्स सारख्या पाहात असतात माझ्या तोंडाकडे !’  
हे वारुणाचे उत्तर शृंगाराचा मिस्किलपणा सूचित करणारे आहे. या  
घरंदाज लज्जतदार शृंगारासोबत माधव—सुधाचा चावट शृंगारही लेख-  
काने चित्रित केला आहे. विरोधी पाश्वंभूमीमुळे त्यातील अंतर जाणवते.

मोर्धव—सुधाच्या बैच्छूट 'वागण्या'त व 'बोलण्या'त पांचट व बैचवं शब्दफेकच अधिक आहे. आवुनिकतेच्या आहारी गेलेल्या शृंगाराला पाय-वंद घालण्याची आवश्यकता येथे पटू लागते !

## कालोऽस्मि लोकक्षयकृत प्रवृत्तः

काल निष्करुण आहे. कालचकाची गती अनिर्बंध आहे. कालाच्या जपाटच्यात अडकलेल्या घटना कादंबरीकार श्री. पारगावकर यांनी रेखात्त्वाया. मानवी सहृदयतेचे, मनाच्या उंचीचे काही तरळते कालोच्छ्वास त्यांनी साकार केले. हे निवेदन लेखकाच्या माध्यमातूनच घडले आहे. ते जर वारुणाच्या माध्यमातून प्रकट झाले असते तर, कादंबरीच्या कथेचे सामर्थ्य द्विगुणित झाले असते. कुटुंबक्षय व लोकक्षय करणारा काळ हा वेगुमान व बेफाम आहे त्याचे सातत्य अजय व अक्षुण्ण आहे. कालचकाच्या फेन्यात मानवी मन गिरव्या घेऊ लागते. कालचक हे एक अहर्निश गतिमान राहणारं चक्र ! काळाचं चक्र. माणसाच्या जीवनातील प्रसंगांचा कापूस पिजणारं चक्र. हे दुष्चक आहे. सुष्टुपुष्टाची, नीती—अनीतीची कालचकाला तमा नाही. सृजन प्रक्रियेतून विघ्वंसाच्या वाटेकडे ते वळले आहे. राजेकर घराण्याची अखेर ही एक वानगी 'कालचक' कादंबरी लिहून श्री. पारगांवकर यांनी विदर्भ—मराठवाड्यातील सरंजामशाहीतील एका सरत्या कुटुंबाचे यशस्वी चित्रण केलेले आहे.

## मराठी टीका

मराठीतील लिलित साहित्यात नवे प्रयोग व अभिरुची आढळते. कथा व कविता या प्रकारातून नवतेचे दर्शन जसे घडले तसे टीकेनेही आपले स्वरूप बदलविले व नवतेचे स्वागत केले. साहित्याच्या परंपरेलाच आव्हाने दिली गेली. मराठीतून आजवर जी साहित्यनिर्मिती झाली तिच्यावर नव्या दृष्टिकोणातून परखड टीका होऊ लागली. साहजिक मराठी टीकेला वादग्रस्त स्वरूप प्राप्त झाले. नव्याचा कैवार म्हणून जुन्याचा धिक्कारही झाला. पण हे फार काळ टिकले नाही. नवतेविषयीचा दुरभिमान विसरून जाऊन अधिक शोधक व सुजाण बुद्धीने साहित्याच्या मुल्यमापनाचा विचार होऊ लागला. नव्यातही 'हीण' जाणवू लागले आणि टीकाक्षेत्रात उद्भवलेला मतामतांतराचा गलबला ओसरून टीकेचा क्षुण्ण मार्ग गजबजला. नव्या साहित्याने मराठी टीकेला जाग आणली व जाण दिली यात दुसत होऊ नये.

### मराठीतील सृजनशील टीकेचा वारसा

काही वर्षपूर्वी मराठी टीकावाड्मयाचे दारिद्र्य जाणवू लागले होते. इ. स. १९४० मध्ये रत्नागिरी येथील साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून काढलेले प्रा. ना. सी. फडके यांचे उद्गार बोलके वाटतात. 'मराठी

टीकावाड्मय हे महाराष्ट्र साहित्याच्या विशालरम्य वृक्षावरले एक खुरटे वांडगळूच रहाणार' असा उपरोक्तिक अभिप्राय त्यांनी प्रकट केला. कथासाहित्याच्या भरमसाट वाढीच्या तुलनेने टीका-वाड्मयाची क्षुद्रता व स्वल्पता प्रत्ययाला येणारी होती. टीकेचा रोख बालिशतेकडे झुकत होता. काही काळ मराठी टीकेच्या क्षेत्रात सावट आले हे खरे आहे. पण मराठी टीकेची परंपरा समृद्ध होती. मराठी टीकेने विधायक, सूजनशील व मौलिक वाड्मयाचा पाया घातला होता व अग्रेसर टीकाकारांनी मराठी टीकेचा व्याप व आवाका वाढविला होता. खरा टीकाकार हा देखील कलावंत असतो. त्याच्या ठिकाणी कलावंताची स्वतंत्र प्रज्ञा व प्रतिमा असते. 'सूजनशील टीकाकार हा कवी आणि कादंबरीकार यांच्यापेक्षाही एका परीने श्रेष्ठ होय' असे माडखोलकरांनी टीकाकारांचा गौरव करतांना म्हटले. आजच्या मराठी टीकेची पाश्वर्मूमी व इतिहास उपेक्षणीय नाही. अव्वल मराठीच्या कारकिर्दीत पहिल्या प्रतीचे लेखक पहिल्या प्रतीचे टीकाकार म्हणून पुढे आले. संशोधनाच्या, अनुकरणाच्या व माषांतराच्या काळात वावरणाऱ्या मराठी टीकेला टीकेचे डोळस रूप प्राप्त करून देणारे मराठीतील पहिले वाड्मयीन टीककार म्हणजे श्री. कृ. कोल्हटकर होत. आधुनिक मराठी टीकाशास्त्राचा त्यांनी पाया घातला पण त्यांच्या कर्तृत्वाकडे आजच्या काळात उपेक्षांबुद्धीनेच पाहण्यात घेते. कोल्हटकरांची टीका विषयाचा सूक्ष्म वेद घेणारी, गुणदोषपूर्वक रसिकान्वेषण व सौंदर्यन्वेषण घडविणारी मार्मिक व मर्मग्राही असते. विनोदी लेखक म्हणून कोल्हटकरांचा जसा प्रथम क्रमांक लागेल तसा चतुरस्त्र व चुरचुरीत टीकाकार म्हणून देखील त्यांनाच अग्रमान द्यावा लागेल. 'संगीत सौभद्र' 'रागिणी व तिची भावांडे' 'तोतयाचे बंड' हे कोल्हटकरांचे टीकालेख समतोल, निःपक्षपात्री टीकालेखनाचे आदर्शच ठरतात. 'विदर्भ वीणा' या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत रसप्रक्रियेविषयीचे त्यांचे विवेचन त्यांच्या मूलगामी विचारशक्तीचे चोतक आहे. न. च. केळकरांच्या टीका-वाड्मयातून त्यांच्या विदर्भ वृत्तीचे व व्यक्तिमत्वाचे प्रतिविवच उमटलेले आढळते. मतप्रसाराच्या चाकोरीतून फुटून टीका कलाक्षेत्राकडे व विषयाकडे वाटचाल करू लागली. साहित्य, हेतु, प्रयोजन

व आस्वादन याविषयी सर्वस्पर्शी मीमांसा व चर्चा केळकरांच्या टीकेतून प्रसृत झाली टीकेतून व्यक्तित्वाची वूज घेतली गेली. कलावाद, ध्येयवाद, जीवनवाद, समाजवाद व बुद्धिवाद या मूल्यातून टीकेचे आधुनिकीकरण झाले. प्रो. वा. म. जोशी, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, ग. त्र्यं. माडखोलकर, लालजी पेंडसे, श्री. के. क्षीरसागर यांनी आधुनिक काळाचे आवाहन ओळखून मराठी टीकेला नवा आकार व अस्मिता प्राप्त करून दिली. वा. म. जोशी यांच्या टीकेतून त्यांच्या ध्येयवादाचे, फडके यांच्या टीकेतून त्यांच्या लालित्यपूर्ण कलावादाचे, पेंडसे यांच्या टीकेतून समाजवादाचे तर श्री. क्षीरसागरांच्या टीकेतून त्यांच्या स्वतंत्र विवेचक शक्तीचे प्रतिबिंब उमटलेले आढळून येते. या परंपरेतील टीका जशी विधायक तशीच विध्वंसक वृत्तीने अवतरली. 'त्रिदल व त्यांचे काटे' हा खांडेकरांचा टीकालेख खंडनपर असून विध्वंसक टीकेचे उदाहरण म्हणून उल्लेखनीय आहे. या कालखंडातील मराठी टीकेचा अभ्यास आजच्या उच्चभू नवटीकाकारांनी मननपूर्वक केला पाहिजे. परंपरेचा व आधुनिकतेचा समन्वय घडवून मराठी टीकेला व्यासंगाची व विद्वत्तेची वैठक काही टीकाकारांनी प्राप्त करून दिली. ज्यांची टीका पांडित्याकडे व विचक्षणेकडे झुकते असे मराठीचे अधिकारी अभ्यासक टीकेची खोली व गाढता वाढविण्यास मदत करतांना आढळतात. प्रा. जोगांचा नामोल्लेख येथे व्हावयास हवा. त्यांचा 'विचक्षणा' हा टीकालेखसंग्रह प्रसिद्ध आहे. पु. य. देशपांडे, वा. ना. देशपांडे, प्रभाकर पांड्ये, मा. का. देशपांडे या टीकाकारांच्या टीकालेखनाचे नियतकालिकातून घडलेले दर्शन मराठी वाड्मयाच्या विविध प्रेरणांवर व प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारे आहे. साहित्यशास्त्र, नाट्य, संप्रदाय व पक्षोपपक्ष याविषयीची अभ्यासपूर्ण चिकित्सा हे प्रा. वाळिब्याचे टीका-लेखनाचे वैशिष्ट्य होतकरु टीकाकारांना व अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे आहे.

### मराठीतील साहित्येतिहास व साहित्यसमालोचने

मराठी साहित्यावरील समालोचनविषयक टीकांथाचेही प्रकाशन, साहित्येतिहासाला परिचायक झाले. वि. पां. दांडेकर, गं. भा. निरंतर,

अ. ना. देशपांडे व बालशंकर देशपांडे यांनी मराठी साहित्यकांच्या साहित्यकायचि स्वरूप विशद करून त्यावर भरपूर प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्र-साहित्यपरिषदेची मराठी साहित्येतिहास लेखनाची योजना मूर्तस्वरूपात जेव्हा येईल तेव्हा येवो पण एकेका साहित्यिकाने केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांना घन्यवादच दिले पाहिजेत. मराठी टीकावाड्मयातून या समालोचनकायचि महत्त्व नाकवूल करण्याचे कारण नाही.

मराठी वाड्मय-निर्मितीचे स्वरूप हळुहळु पालटून ते नवतेच्या दिशेने वळले. साहित्यातील स्थित्यंतराचे तंत्र समजावून घेण्याचा यत्न टीकाकार करू लागले. नवे निकष व नवी साहित्यमूळे अस्तित्वात आली आणि साहित्यचर्चा रुढ झाली. या उत्क्रांतीची चुणूक प्रा. कुसुमावती देशपांडे यांच्या टीकालेखनातून प्रथमतः जाणवते. लोकप्रिय कथाकादं-बरीकारांच्या वाड्मयावर नवटीकाकारांनी हल्ले चढविले आहेत. नव्या साहित्यटीकेला प्रेरणा व चालना देण्याची महनीय कामगिरी मर्देकरांच्या साहित्य-विचारांनीच केली आहे. नव कवी व कादंबरीकार म्हणून मर्देकर ख्याती पावलेले असले तरी त्यांच्या टीकेची 'स्व'तंत्रता मराठी वाड्मयात बंडखोरपणाची व अभूतपूर्व ठरली. कलात्मक त्रहजुता ही आत्मवंचनेच्या निर्मूलनासाठी प्रथम आवश्यक आहे.' असा कुसुमावती-बाईचा अभिप्राय असून त्यांनी खांडेकरांच्या भाषेतील अलंकारप्राचुर्य, त्यांचा 'सवंग' मावनाविलास सवंग 'ध्येयवाद' सवंग प्रणय, सवंग दुःख यांचा त्यांनी उल्लेख केला व उपहासाने म्हणाल्या 'खांडेकरांच्या कादंबरीत काय नसते ? सारेच असते पण म्हणूनच काही नसते. कारण हे सारे फुटकळ असते. खांडेकरांच्या 'दोन ध्रुव' 'पांढरे ठग' 'हिरवा चाफा' कादंबरीतील व माडखोलकरांच्या 'मुक्तात्मा' कादंबरीतील समाजवाद हा विनवुडाचा व उथळ म्हणून त्यांची टेहळणी केली 'महाराष्ट्रीय समाजवाद' म्हणून या समाजवादी विचारांचा वोजवारा उडाला. मराठीतील तथाकथित लोकप्रिय साहित्याचे वाभाडे काढण्याचे काम मराठीतील विधवंसक नव टीकेने केले आहे. खांडेकर-माडखोलकर हे वाड्मय-समाजजीवनाच्या सीमारेंवेर आणु इच्छिणारे कादंबरीकार !

प्रा. फडके यांच्या कादंबरी वाडमयात कलेची व तंत्राचीच काय ती सांगड घातली गेलेली व तथाकथित समाजवादापासून त्यांचे कथासाहित्य अलिप्त तेव्हा नव्या टीकेने त्यांच्या कादंबरीचे समीक्षण कठोर होऊनच गेले असेल यात शंका नाही. मध्यमवर्गाच्या सांकेतिक जीवन-चित्रांना विट-लेलेल्या टीकाकारांनी खन्याखुन्या जीवन-दर्शनाची मागणी केली. पण दलित समाजाचं रंगविलेलं जीवन-चित्रण प्रत्ययकारी उतरलं नाही. दलित समाजातून आलेला व निपजलेला कथाकादंबरीकार जोपर्यंत आपल्या समाजाचे चित्रण करणार नाही, तोपर्यंत मध्यमवर्गातील कथाकादंबरीकारांनी रेखाटलेले समाज-चित्रण अपूर्णच भासणार व त्यातील वैगुण्येही जाणवणार. पुढे प्रादेशिक कथा व कादंबन्या यांची निमित्ती होऊन नव्या टीकेने प्रसृत केलेल्या आक्षेपाचे निरसन झाले हे खरे आहे. 'मागणी तसा पुरवठा' म्हणून विभावरी शिरुरकरांनी मांगगारुडी समाजातला आवा 'बळी'तून रंगविला व 'जाई'चे दर्शन घडविले पण समाजदर्शनाची ईर्ष्या संपली असे मात्र झाले नाही.

## नवी टीका व समीक्षा

नध्या टीकेला आरंभ मर्देकर-कुसुमावतीबाई यांच्या लेखनापासून झालेला असला, तरी तिचा विकास व उत्कर्ष आगामी पिढीतील लेखकांच्या टीकालेखनामुळे झाला. गंगाधर गाडगीळ, प्रा. वा. ल. कुळकर्णी, प्रा. दि. के. वेडेकर, राजाध्यक्ष, आचवल, द. भि. कुळकर्णी यांच्या टीकेने नवसाहित्याचे समर्थन व स्वागत झाले. नवसाहित्याचा कथाकाव्याच्या रूपाने होणारा आविष्कार एक टूम म्हणून गाजला. त्याचा उपहासही खूप झाला पण त्यामुळे त्याचा सर्वेत्र बोलवाला होऊन त्याला साहित्य-क्षेत्रात वादळी महस्त्र चढले. नवसाहित्याच्या समर्थक टीकाकारांनो मराठी टीकेला धार आणली. बोथटलेल्या व मरगळलेल्या टीकेला नवी पालवी फुटली. नवा व जोमदार अवतार धारण करून तिने मराठी वाचकांना नवी दृष्टी व नवा दृष्टिकोण दिला. नव्या टीकेने रुढ टीका-प्रणालीला वेगळा आशय व अर्थ प्राप्त करून दिला व समीक्षेचा दर्जा वाढविला. पण नवसमीक्षेची प्रवृत्ती स्थिर झाल्यावर तिच्यावरही सांकेतिकतेची छाप

अधिकाधिक पडू लागली.

नव्या साहित्याने वास्तवनिष्ठा व जीवननिष्ठा दिली पण तिचा अतिरेक झाला. लैंगिकता, विकृती, यांत्रिकता, दुर्बोधता व बीमत्सता यांनी साहित्यात ठाण मांडले. नवी प्रतीके व प्रतिमा यांच्या वापरातून आशयाची अभिव्यक्ती झाली. वैकल्याचे पडसाद साहित्यातून उमटू लागले. अलीकडच्या कथाकादंबन्यांमुळे विद्वान व रसिक वाचक देखील वैतागलेले दिसतात. प्रा. श्री. के. क्षीरसागर म्हणतात, आजच्या लैंगिकतेचा बुजबुजाट झालेल्या साहित्याच्या काळात मराठी कादंबरीकारांचं लक्ष ऐतिहासिक कादंबरीकडे वळत आहे ही समाधानाची बाब आहे. या संदर्भात यशवंत कर्वीच्या काव्याचे अध्ययन आस्थेने व्हावे असा हितोपदेशही त्यांनी दिलेला आहे. गेल्या पिढीतील साहित्याविषयी व साहित्यकांविषयी तिरस्काराची भावना कधी कधी व्यक्त झालेली आढळते पण केंद्र सरकारने व महाराष्ट्र शासनाने मराठीत एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मराठी साहित्यकांचा गौरव केला आहे. याबद्दल शासनकर्ते धन्यवादास पात्र ठरतात. वि. स. खांडेकरांना 'ययाती' कादंबरीला लाभलेले शासकीय पारितोषक व नुकतीच साहित्य अकादमीवर झालेली त्यांची निवड ही घटना अभिनंदनार्ह आहे. गेल्या पिढीतील विद्वान व व्यासंगी टीकाकार प्रा. श्री. ना. बनहट्टी यांच्या नाटककार देवलावरील प्रवंधाला सांहित्य-अकादमीने सन्मानिले हे मराठी टीका साहित्याचे सुयश होय.

### नियतकालिकातील समीक्षा व टीका

महाराष्ट्रात प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांतून नव्या वाडमयावर टीका-परीक्षणे प्रसिद्ध होत. सर्जनशील व मूलगामी टीकेने मासिकपत्रांचे स्तंभ गाजत असत. मूळ वाडमयकृतीच्या अंतरंगाबरोबर टीकाकाराचे व्यक्तिमत्वही परीक्षणातून दृग्गोचर होई. अंतरंगाचा विचार केला असतांना तो सध्याच्या काळात किती तरी ढासळला आहे हे हुद्देवाने म्हणावे लागते. रंजकतेच्या आहारी गेल्यामुळे कलात्मक, अन्तरंगनिष्ठ, निर्भीड पण गुणग्राही टीकेला मराठी वाचक दुरावले याचा विषाद जाणवतो.

जोगांसारख्या जुन्या पिढीतील रसिक टीकाकाराला 'मुख्यार्थाची कैफियत' च मांडावी लागली. इलियट या इंग्रजीतील नव्या कवितेच्या अध्वर्यूने असे म्हटले आहे की, रसिकाला ज्या विशिष्ट प्रकारच्या अर्थाची अपेक्षा असते त्या अर्थाला कवीने एक तर एखाद्या आमिषासारखे गौण स्थान दिलेले असते किंवा उत्कटतेची परिसीमा गाठण्यासाठी पूर्णतः गाळलेले असते. अर्थाची प्रतीती न घडताही कवी काव्यानंद अनुभवू शकतो. आकलन ही अडगळ ठरत नाही. कविता 'कळली' नाही, तरी रसिक ती 'भोगू' ज्ञाकतात असे प्रा. करंदीकर यांचे मत आहे. कवितेत काव्यात्मक दुर्बोधता असते, कविता सुवोध करून सांगण्याची जबाबदारी टीकाकाराची नाही. अर्थ सांगण्याच्या भरीला टीकाकार पडला तर त्यातील काव्यच नाहीसे होईल. वाड्यमयातील नव-प्रवृत्तीविषयी जे कुतूहल व खादळ मराठी साहित्यात निर्माण झाले होते. ते आता झपाटच्याने विरत आहे व निवळत आहे. मराठी साहित्यात विफलतेचा व 'उगीचते'चे उद्रेक सामान्य वाचकातच नव्हे तर विक्षण रसिकातही असंतोष निर्माण करीत आहे. नव्या साहित्याविषयीची असंतुष्टतेची जाणीव नवटीकेविषयी देखील मूळ धरू लागली आहे. 'आशयाच्या अभिव्यक्तीच्या बाबतीत नवटीकाकार स्वतःच्या संभ्रमावस्थेत असतांना त्यांना सर्वज्ञतेचा आव आणीत आहे' अशी नवटीकेविशद्ध ओरड समंजस वाचकही करू लागले आहेत. मराठी साहित्यात फुटलेले दुर्बोधतेचे पेव मराठी टीकेतही राजरोस शिरले आहे. व म्हणूनच आजच्या अनाकलनीय दुर्बोध नवटीकेपेक्षा दीड-दोन तपांपूर्वीची मराठी टीका पुष्कळच विधायक स्वरूपाची होती अशी मते लोक ठामपणे व्यक्त करू लागले आहेत. मराठी टीकेच्या परंपरेत नव्या समीक्षेने नव्या सृजनाची व सामर्थ्याची गवाही दिली. पण दुराग्रहांच्या पकडीतून ते बाहेर पडले पाहिजे. जुन्यानव्याचा तोल संभाळला पाहिजे व मराठीत हळुहळू लुप्तप्राय होत असलेली समीक्षा-सृजनाची धारा पुन्हा प्रवाहित झाली पाहिजे. साहित्याच्या अस्मितेचे दर्शन या पुढच्या समीक्षेतून घडावयास पाहिजे.

कलाकृती. आशयावरून कलाकृतीची सरसनिरसता ठरविली जाणार नसूने आशयाची आकृती कलाकृतीतून किती प्रमाणबद्ध स्वरूपात प्रगट झाली यावरूनच तिचे यश ठरणार. आशयाचा विचार म्हणजे 'वजन' 'छटा' 'गतिमानता' 'दिशा' व 'लय' यांचा विचार. जुन्या नव्या कथांचा विचार नव्या दृष्टिकोनातून झाला. व्यक्तीचे प्रेरणाक्षेत्र व कृतिक्षेत्र, आंतरिक जीवन व वाह्य जीवन यामधून संगती असावी. जुन्या कथेने व्यक्तीच्या मनोविश्वाचा व प्रेरणांचा संदर्भ विचारात घेतला नाही. व्यक्तीच्या कृतींचा संदर्भ लक्षात घेऊन त्यावरच कथेचे विश्व आधारले. मानवी जीवनातील संघर्षांचे, यशापयशाचे पेच त्याच्या मावविश्वाशी कसे घटूपणे गुफलेले असतात याचा जुन्या कथाकारांनी शोध घेतला नाही त्यामुळे त्यांचे कथाक्षेत्र एकाकी, विलग व अपूर्ण वाटते. नव्या कथातून जीवनाची स्पंदने, नव्या जाणीवा अभिव्यक्त झाल्या. नव्या समीक्षेने नव्या कथेतील प्रवृत्तींवर प्रकाश टाकला त्यामुळे कथेतील नवतेचे पडसाद नव्या समीक्षेवरही पडले आहेत.

### आगामी साहित्यसमीक्षेच्या अपेक्षा

मर्डेकरांचे प्रतिभाविश्व तर अबोध माववृत्तीतून चित्रित झालेले आहे. मर्डेकर नव्या कवितेचे प्रणेते. नवी कविता दुर्बोध झाली या प्रतिमांच्या अबोध आशयामुळे इंग्रजीतील नव्या युगाचा कवी T. S. Eliot होय. त्याचा 'Nonsense Poet' म्हणून उल्लेख होतो. त्याच्या Non-sense वैशिष्ट्याचा परामर्श खालील विधानातून एका समीक्षकाने घडविला आहे. Nonsense goes deep in Mr. Eliot. One does not describe one's life, even ironically, construct an image system in serious poetry, nor interprete an honoured poet in terms of something one considers trivial. It is we who would be at fault in seeing Nonsense so. इलियटचे काव्य निरर्थक समजणाऱ्या समीक्षकांनी काव्यात्मक दुर्बोधतेपुरतीच ही उपपत्ती शोधली आहे. या दुर्बोधतेतून मुख्यार्थ व गौणार्थ हे काव्याथर्थची दोन घटक मानले गेले. नवकवितेतून मुख्याथर्थची इतकी गळचेपी झाली की, प्रा. रा. श्री.

जोगांसारख्या जुन्या पिढीतील रसिक टीकाकाराला 'मुख्यार्थाची कैफियत'च मांडावी लागली. इलियट या इंग्रजीतील नव्या कवितेच्या अधवर्यूने असे म्हटले आहे की, रसिकाला ज्या विशिष्ट प्रकारच्या अर्थाची अपेक्षा असते त्या अर्थाला कवीने एक तर एखाद्या आमिषासारखे गौण स्थान दिलेले असते किंवा उत्कटतेची परिसीमा गाठण्यासाठी पूर्णतः गाळलेले असते. अर्थाची प्रतीती न घडताही कवी काव्यानंद अनुभवू शकतो. आकलन ही अडगळ ठरत नाही. कविता 'कळली' नाही, तरी रसिक ती 'भोगू' शकतात असे प्रा. करंदीकर यांचे मत आहे. कवितेत काव्यात्मक दुर्बोधता असते, कविता सुवोध करून सांगण्याची जबाबदारी टीकाकाराची नाही. अर्थ सांगण्याच्या भरीला टीकाकार पडला तर त्यातील काव्यच नाहीसे होईल. वाड्मयातील नव-प्रवृत्तीविषयी जे कुतूहल व खादळ मराठी साहित्यात निर्माण झाले होते. ते आता झपाटच्याने विरत आहे व निवळत आहे. मराठी साहित्यात विफलतेचा व 'उगीचते'चे उद्रेक सामान्य वाचकातच नव्हे तर विचक्षण रसिकातही असंतोष निर्माण करीत आहे. नव्या साहित्याविषयीची असंतुष्टतेची जाणीव नवटीकेविषयी देखील मूळ धरू लागली आहे. 'आशयाच्या अभिव्यक्तीच्या बाबतीत नवटीकाकार स्वतःच्या संभ्रमावस्थेत असतांना त्यांना सर्वज्ञतेचा आव आणीत आहे' अशी नवटीकेविशद्ध ओरड समंजस वाचकही करू लागले आहेत. मराठी साहित्यात फुटलेले दुर्बोधतेचे पेव मराठी टीकेतही राजरोस शिरले आहे. व म्हणूनच आजच्या अनाकलनीय दुर्बोध नवटीकेपेक्षा दीड-दोन तपांपूर्वीची मराठी टीका पुष्कळच विधायक स्वरूपाची होती अशी मते लोक ठामपणे व्यक्त करू लागले आहेत. मराठी टीकेच्या परंपरेत नव्या समीक्षेने नव्या सृजनाची व सामर्थ्याची ग्वाही दिली. पण दुराग्रहांच्या पकडीतून ते बाहेर पडले पाहिजे. जुन्यानव्याचा तोल संभाळला पाहिजे व मराठीत हळुहळू लुप्तप्राय होत असलेली समीक्षा-सृजनाची घारा पुन्हा प्रवाहित झाली पाहिजे. साहित्याच्या अस्मितेचे दर्शन या पुढच्या समीक्षेतून घडावयास पाहिजे.

## वाडमयातील नवतेचे स्वरूप

मराठी साहित्याने जे नवे स्वरूप आधुनिक काळात धारण केले त्याची समीक्षकांनीच प्रथमतः दखल घेतली पाढ्चात्य वाडमयातील विचारांचा व अंतःप्रवाहाचा प्रभाव मराठी साहित्यावरही पढू लागला. साहित्य निर्मितीच्या व सृजनाच्या मूल्यात कांतिकारक बदल झाला. तो प्रामुख्याने आंतरिक स्वरूपाचा होता. आशय विषयक होता. हा कालखंड मराठीत तंत्र द्रोहाचा ठरला. तेव्हा अराजकाचे बरेच फावले. मूल्य-संक्रमणाच्या अवस्थेत काही कल्पना नव्वाने उदयाला आल्या. त्यांनी साहित्याच्या परंपरेला उजाळा दिला. काव्य, कथा, टीका इत्यादि साहित्य प्रकारांचे नवनवोन्मेष साहित्यातून विलसू लागले. सांस्कृतिक परंपरांचा आघार या नव्या प्रवृत्तींनी कधी शोधला तर पाढ्चात्य व परदेशी विचारांचे त्रृणही त्यांनी कधीं शिरोधार्य मानले साहित्याच्या विचारधारेत नवतेचा आविष्कार झाल्यावर तिच्या मंत्रतंत्राचे विश्लेषण होऊ लागले. साहित्याच्या बदलत्या स्वरूपावरोवर टीकेचेही शास्त्र हळुहळू पाळटू लागले.

### अंतर्मुखता व मनोविश्लेषण

कथा, कादंबन्या हे साहित्य-प्रकार अंतर्मुख वनले. काळं मावसंचा समाजसत्तावाद व डॉ. फाईडचा मनोविश्लेषणवाद या दोन जागतिक

प्रणालींनी साहित्य क्षेत्र कावीज कैले. समाज सत्तावादाचा प्रसार राज-कीय स्वरूपाचा असल्यामुळे या वादाची (ism) साहित्यातून फारशी प्रगती झाली नाही. पण मनोविश्लेषणाचे नवे युग मात्र मराठीत निर्माण झाले. आरंभी मनोविश्लेषण कथा कादंबन्यातून टूम म्हणून बोकाळले. पण कथा कादंबरीकारांचे लक्ष सूक्ष्मतेकडे, मनोव्यापार दर्शनाकडे व अंतर्मुखतेकडे वेधले गेले. मानवी मनाचे व्यापार जसे बोध तसेच अबोध अवस्थातून घडतात त्यामुळे मानवाच्या संपूर्ण व्यक्तिदर्शनाकरिता अबोधाचा उगम शोधण्याची घडपड सुरु झाली. नवसाहित्यकांनी मानवी मनाचे गूढ व्यवहार व हालचाली टिपण्यास आरंभ केला. मनाच्या तळाचा व अंतर्व्यापाराचा छडा लावण्याचा उपक्रम योजिला. संज्ञा-प्रवाह म्हणजे अबोध जाणिवेचा ठाव घेणे हे साहित्य-लेखनाचे प्रयोजन ठरले. मनोविश्लेषण पुढे मनोविकृतीची व लैंगिकतेची वाट चोखाळू लागले. कामवासना ही माणसाच्या व्यक्तिवाचे व जीवनाचे दर्शन घडविणारी आहे. मानवाच्या कृती-उक्तीच्या मुळाशी लिंगप्रेरणा असते. उत्तानतेचे, उद्दीपकतेचे भडक चित्रण देखील याच प्रवृत्तीचे द्योतक आहे. वासनांच्या, कामवासनांच्या गुहानिवासाला 'खरे मन' मानावयाचे का, अशी शंका विचारवंत समीक्षकांना मेडसावू लागली. 'संज्ञा प्रवाह' एकदम नव्याने आपण वापरीत आहोत काय, कलानिर्मितीचे एकमेव वस्तुनिष्ठ व मूलगामी तंत्र म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे काय, या तंत्राचे स्वरूप कसे आहे, अशी प्रश्नमालिका उमी राहू लागली. संज्ञा प्रवाहाचे तंत्र म्हणजे केवळ तर्काच्या व जाणीवेच्या चाकोरीतून रखडणारी वैलगाडी नसून ते अतिशय स्वैर भटकणारे किंवा अंतराळात हव्या तशा गिरक्या घेणारे चंडोल पक्ष्यासारखे आहे. अशी या तंत्राची तरफदारी समीक्षक करू लागले. अंतर्मुखता व संज्ञाप्रवाह हा आधुनिक साहित्यांचा मानदंड ठरला. आधुनिकतेचे ते मर्म मानले गेले. एकाकी मानवाच्या व्यक्तित्वाचे पडसाद साहित्यातून उमटू लागले. मानवी मावभावनांचे चित्रण, व खोलवर दडलेल्या वासनांचे व विकृतीचे प्रगटीकरण कथा कादंबन्यातून होऊ लागले, मानवाच्या असहायतेचे, विफलतेचे, अगतिकतेचे धारेदोरे त्यातून जोडले गेले. अंतर्मुखता हे नव्या साहित्याचे सामर्थ्य तसेच दुवळे-

पण देखील आहे. अंतमुखतेला वहिमुखतेची जोड मिळाल्याशिवाय सर्वांगीण व्यक्तिदर्शनाचे कार्य अपुरें ठरेल, नवे साहित्य हे मानवाचे, जंतु-मानवाचे, चित्रण घडविणारे आहे ते एकाकी मानवाचे. मनोविकृतीचे प्रतिबिंब आहे अपूर्ण मानव त्यातून डोकावतो. कोंदाटलेल्या मनोविश्वात तो वावरतो. संपूर्ण व्यक्तित्वावर ओझरता प्रकाश टाकण्याचे श्रेय नव साहित्याने मिळविले. मानवाचे संपूर्ण व्यक्तिदर्शन घडविण्याकरिता केवळ अंतमुखतेनेच मागणार नाही. वहिमुखतेचाही शोध घेणे आवश्यक आहे.

### नवकाव्याची गतार्थता

नवकाव्य हे नवसाहित्याचेच एक अंग मानावे लागेल. नवकाव्य 'नव' राहिलेले नाही. तेही आता ऐतिहासिक झाले आहे. नवकाव्यावरील उलटसुलट मते आता निवळलेली असून नवकाव्याच्या 'तंत्रा'तूनही कविता आता वाहेर पडली आहे. मर्ढेकरांनी नवकाव्याचे संचालन केले. मराठी काव्य साचेबंद होऊ लागले. तेव्हा नावीन्याचे इर्ष्येने त्यांनी नवकाव्याला हात घातला. एकाकीपणा, अगतिकता, भकासपणा हा मर्ढेकरांच्या कविमनाला जाणवू लागला. आशय आणि अभिव्यक्तीचा नवा दृष्टिकोण त्यांनी साहित्यशास्त्रातून मांडला. मर्ढेकर हे जसे नवकाव्याचे प्रणेते तसेच ते नवसमीक्षेचेही शिल्पकार ठरतात. अस्तित्ववादाच्या प्रभावाने तो पछाडला आहे. मर्ढेकरांच्या आशयात संक्षेप व मितभाषित्व ( compression ) असते. आजचे निराशय, निःसत्त्व जीवन, त्यांतील भयग्रस्तता व त्रुटिता मन पोखरून टाकणारी आहे. संज्ञाप्रवाहाचे मर्ढेकरांनाही आकर्षण मनाच्या सुप्तासुप्त संवेदनेने त्यांच्या काव्याने प्रतिमेचे माध्यम शोधले. या प्रतिमांचे स्वरूप कमालीचे आत्मनिष्ठ व व्यक्तिगत असल्यामुळे प्रतिमेने प्रवाहित केलेल्या अर्थाचे आकलन होईलच असे नाही. मर्ढेकरांनी काव्य दुर्बोध बनविले. दुर्बोधता हेच नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण ठरले. आजच्या विज्ञाननिष्ठ यंत्रसंस्कृतीत मानवतेची होणारी विदारक ससेहोलपट मर्ढेकरांनी दाखविली. मावनानिष्ठ समतानतेचे नवे मूल्य मर्ढेकरांनी कवितेला लावले. नवी कविता जशी दुर्बोध आहे. तशीच ती बीभत्स ( obscene ) आहे. मोगशून्य करि मोगव्यथेचे, लिंग गंड

प्रच्छन्न प्रदर्शन हे जसे स्त्रीत्वाचे तसे कवित्वाचेही माघ्य आहे.

मर्देकरप्रणीत मराठी नव काव्याचा परिणाम पुढील कवीवर झाला. नव काव्याची परंपरा अविच्छिन्न चालू आहे. नवीन म्हणून ओळखली जाणारी आजची सगळी कविता अंतर्बाह्य नवीन आहे असे नाही. नवकवी ही संज्ञा गौरवाची तशीच उपहासाचीही वाचक झाली आहे. रसिकाला व समीक्षकाला हा प्रकार भोंगळपणाचा व लबाडीचा वाटू लागला आहे. प्रतिमांचा वापर करणे सोपे पण परिणाम साधणे दुर्घट म्हणून मर्देकरां-पासून आरती प्रभूपर्यंत कित्येक कवींच्या कविता अनास्वाद्य वाटतात असे परखड उद्गार टीकाकार अलीकडे उघड उघड व्यक्त करू लागले आहेत. नवतेची विरुद्दे अमान्य करण्यात नवकवींना आता आत्मगौरव वाटू लागला आहे.

### मराठीतील चालू कविता एक चर्चा

'महाराष्ट्र टाईम्स' दैनिकाने साप्ताहिक अंकातून मराठीतील चालू कवितेवर एक परिसंवाद सादर केला. मराठी काव्याच्या विद्यमान प्रवृत्तीं-वर त्यावरून वराच प्रकाश पडला. चालू कवितेवरील मते व विचार उद्बोधक व मार्गदर्शक वाटले. मर्देकरी परंपरेतील आजच्या कवितेने पुढे बरीच वाटचाल केली आहे. पण मर्देकरांनी कवितेतून निर्मिलेल्या मूल्यांची आगामी कवींनी जपणूक केली. उपहास उपरोधाचे पीक कवितेतून अमाप वाढले. उद्वेग व कटुतेचे सूर कवितेतून ऐकू येऊ लागले. वैतागाचे आर्ततेचे व वैराग्याचे उद्गार घोंगावू लागले. पचावर गद्याने आक्रमण केले. मुक्तछंदी संप्रदाय बळावला. वृत्त व रचना शैथिल्याचा अपवाद आता नियम बनला. मासिकेनियतकालिके यांच्या मुद्रित आवृत्या कमी पडू लागल्या म्हणून की काय 'मुंबई सारख्या गजबजलेल्या नागरी विभागात हस्तलिखित नियतकालिकांची वारेमाप गर्दी झाली. नवतेच्या व अनुकरणाच्या वृत्तीने उत्साहित झालेल्या नवोदितांनी या हस्तलिखितांचे रकाने कवितांनी इतके काही गजबजून सोडले की कवितेच्या लोक-प्रियतेची ( की अप्रियतेची ! ) र्वाहीच त्यावरून आपणाला मिळावी.

जीवनाच्या उघ्वस्ततेची, मयाणतेची व मंकंसतेची या कवितेवरून अनुभूती इतका काही थैमान घालू लागते की जीवनाचे पूर्वसूरींनी घडविलेले रम्य चित्रण आता विटलेले व कुजलेले वाटावे. सुरूपतेपेक्षा विद्रूपतेचा, मांगल्यापेक्षा अमंगलतेचा, स्थैयपिक्षा अस्थैयचा, शाश्वतापेक्षा नश्वराचा चालू कवींनी कवितेतून उद्घोष केलेला आहे. यंत्रयुगाने जीवनाची घडी विस्कटून टाकली आहे आणि मानव देखील आता यंत्रमानव बनला आहे. यंत्राच्या संघर्षमय जीवनात त्याची संवेदनादेखील बोथटून गेली आहे. मानवाच्या अमानवीकरणाची ( Dehumani Zation ) प्रक्रिया चालू कवितेतून प्रकर्षनि जाणवते. पुरोगामी बनलेल्या मानवाने नीतीची परंपरेने आलेली मूळ्ये पायदळी तुडविली आहेत. मयाच्या, पीडेच्या जाणीवेने तो जीवनकटाहात उकळला गेलेला आहे. लैंगिक नीतिमत्तेविषयी तो आता पापभीरु राहिलेला नाही. नवनीतीचे त्याचे तत्वज्ञान इतके काही अद्यावत आहे की सर्वच विधिनिषेध त्यांने घाब्यावर बसविले आहेत. जीवनातील अराजकाचे पडसाद नवकवितेतून वारंवार जाणवतात. बकाल मानवाचे कंगाल रिते जीवन कवीच्या पुढ्यात आहे. मरल्या घरातून सुखावलेली एकेकाळची कविता आता उघड्यावर, फूटपाथवर आली आहे. ना घर ना गणगोत. चालता येईल, तेवढी पायाखाली जमीन होती, दुकानांचे आडोसे, व नगर पालिकेची फुटपाथ खुलीच होती. कवीचे काव्य याच विश्वातून साकारले. बेकारी व मध्यान्हीची भ्रांत मनाला नेहमीच सतावीत असते. आजच्या कामकरी मानवाला दोनच वाटा माहीत आहेत. एक कारखान्याची व दुसरी स्मशानाची. मनाच्या घर्म-शाळेत जमलेले हे सोबतीचे प्रवासी आहेत. ही माणसे एकलेपणात सोबत करून एकमेकाला धीर देतात हे कोणीकडून कोणीकडे चालले आहेत ? दगड होऊन ही माणसे पोटचे गोळे विसरू लागले आहेत. पटकूर खांद्यावर टाकून सहधाद्रोचा घाट उतरून कवीचा बाप दारावर उभा राहिला. पोक झालेल्या म्हातान्या घरात एका रात्री हा जन्मला. पगाराच्या दिवशी बाप पिसाठ होऊन आदळत घरात घुसायचा. आई बिचारी भीतीने अंग चोरून कोपन्यात उभी राहथची. वापाला डबा पोचविण्याकरिता हा साच्यावर जायचा. झुंजता झुंजता बापाने सागर तीरावर देह ठेवला. गिरणीत

त्याच्याच साच्यावर दमेकरी मुकादमाने त्याला नेमले. या सौंदर्य—नगरीत दिवसामागून दिवस लोटले. नरकासम चाळीत त्याने आयुष्य काढले. बाजूच्या खाचरात त्याने संसार थाटला. संस्कृतीच्या सडत आलेल्या वारशात तो जगला. लक्षावधी नरनारी दिवस असे तोपावेतो असेच वावरतात. रावत व खपत मेणवत्तीप्रमाणे आयुष्य विझवून घेतात. चालू कवितेचे हे 'रूप' आहे. नवकाव्य ओसरले की आता नव्याच रूपात ते प्रकट झाले हे काळानेच सिद्ध होणार आहे !

### प्रादेशिकतेचे स्वरूप

नव्याचे प्रत्यंतर प्रादेशिकतेत येत आहे. कथा कादंबन्यातून प्रादेशिकतेला उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या लोक जीवनाचे स्वरूप प्रादेशिक साहित्यातून प्रगट होते. बोलभाषा, आचार-विचार, संस्कृती व मनोधर्म यावरून प्रादेशिक अस्मिता सिद्ध होते. या स्थानिक अस्मितेचे दर्शन प्रादेशिक साहित्यातून होऊ लागले. कोकणवरील श्री. ना. पेंडसे यांची 'गारंबीचा वापु' गाजली. कोकणवर पेंडसे यांनी आणखीही काही कादंबन्या लिहिल्या गो. नी दांडेकरांच्या कोकणवरील कथा-कादंबन्या जितक्या लोकप्रिय झाल्या व गाजल्या तेवढी वळ्हाडवरील कादंबरी गाजली नाही. खानदेशावरील माणदेशी माणसांनी प्रादेशिक साहित्याचे नांव उज्जवल केले. माडगूळकरांचे साहित्य प्रादेशिक वैशिष्ट्याने सर्वतोमुखी झाले. वळ्हाडवरील कथा कादंबरीकारांत उद्धव शेळके व मनोहर तल्हार यांनी प्रादेशिकतेचा वाटा उचलला. वळ्हाडच्या लोकजीवनाच्या भाषेच्या अस्मितेच्या लक्बी शेळके यांनी कथाकादंबन्यातून हेरल्या. कादंबरीचे कथानक व व्यक्तिचित्रण यामधून 'वळ्हाड मातीची' वानगी मिळते. शेळके प्रादेशिकतेकडून रहस्यकथा व शृंगारकथा याकडे का वळले हे मात्र कळत नाही. आपल्या कथेचे स्वत्व त्यांनी गमावू नये असे वाटते. मुंबईच्या झोपडपट्टी व गलिच्छ वस्त्यांवर देखील कादंबरी-लेखन झाले आहे. जयवंत दळवी यांची 'क्रक' मधु मंगेश कर्णिक यांची 'माहीमची खाडी' या कृती उखलेखनीय आहेत. अलीकडे चि. च्य. खानोलकर यांची 'गणुराया आणि 'चानी' या कथा कोकण परिसर व वातावरण यावर

चित्रित झालेल्या आहेत. झोपडपट्टीवरील शंकररावं खंरात यांचीही एक कादंबरी अलोकडे च प्रसिद्ध झाली आहे.

इंग्रजीत देखील प्रादेशिकतेला मान्यता मिळाली आहे. प्रादेशिकता ( local colour writing ) म्हणजे ग्रामीणता ( rural back waters ) नव्हे मानवी मनोधर्माचा तो नव्या परिस्थितीतील आविष्कार होय असे म्हणावे लागेल. प्रादेशिक लेखनाने कथासाहित्याला विस्तृतता येते हे खरे नाही. वाडमयामागील प्रेरणादेखील जिवंत असावी. प्रादेशिकतेची मर्यादा देखील दृष्टिआड होऊ नये. प्रादेशिकतेसंबंधी मर्ढेकरांचे उद्गार परखड वाटतात. ते एके ठिकाणी म्हणतात—जिवंत कल्पनात्मक प्रतिक्रियातून आपोआप दरवळणारी नावीन्य सुवास न लाभल्यामुळे गायन-योग्य वृत्ते, कृत्रिम माषा—सौंदर्य, केव्हा केव्हा कुणबाऊ माषेचा किंवा प्रादेशिक माषा संप्रदायाचा अवलंब, प्रादेशिक जीवनातील क्षणभंगर नवलाईपूर्ण प्रसंग बेचव, कुतूहल निर्मित खोटचा नाण्यासारख्या निर्मूल्य पण दिखाऊ कल्पना, विचार असा एक नाही, दोन वाडमयाच्या कित्येक वहिरंगाचा किंवा उपांगाचा अर्क काढण्याचा प्रयत्न आमचे वाडमय-लेखक करतात पण खरे नाविन्य नाही. (मर्ढेकर—सौंदर्य व साहित्य—पृष्ठ -१४४ वाडमयात महात्मता हा लेख) प्रादेशिकता हा वहिरंगापुरता प्रयोग नव्हे. संकुचिततेतून विस्तृततेकडे साहित्याचा कल असावा पण दृष्टीत व्यापकपणा असावा. अनुभव विस्तृतता अंतर्निष्ठ असली पाहिजे. जीवनानुभवाच्या क्षेत्रमर्यादा प्रादेशिक दृष्टीने आडव्या व उभ्या रीतींनी विस्तृत असणे हे वाडमय दृष्टचाहीं महत्वाचे ठरते. सुदैवाने मराठीत प्रादेशिक कथा—लेखनाचे जे प्रयोग झाले आहेत ते अनुभव—विस्तृततेच्या प्रेरणेशी व अस्मितेशी इमान राखूनच झाले आहेत. प्रादेशिकतेने डोके वर काढले. क्षेत्रमयदिमागे उमे असलेले मानवी मन, त्याचे जीवन व्यवहार प्रेरणा, यांचा अन्वयच या साहित्यातून प्रगट झाला. मराठी मुलूखाची जी विखुर-लेली अस्मिता तिचे नवदर्शनच या साहित्यातून झाले.

### लैंगिकतेचे व बीभत्सतेचे थैमान

मराठी समाजाचे दर्शन कथा कादंबन्यातून घडते व्यक्तिस्वातंत्र्याचा

विकास झाला. व्यक्तिगत हक्कांची गळचेपी होऊ नये म्हणून अन्याय—निवारणाचा पुकारा झाला. समाज व संस्था अधिक उद्योगप्रवण बनल्या. आजच्या औद्योगिक युगात मानवी समाजाचे नियम व दंडक ( Laws and norms ) बदलले आहेत. मानवाच्या व्यक्तिगत व कौटुंबिक जीवनात या औद्योगिक स्थित्यांतराचे दुष्परिणामही आढळून येतात. वाढती लोकसंख्या महागाई, दुर्मिळता, जागतिक समस्या यांनी लोकजीवनांत एक नवे पर्व उदयाला आणले. भौतिक समृद्धीवरोबर नैतिक भय आले. ( material success, moral panic ) नैतिकतेचे यक्ष-प्रश्न आजच्या साहित्यातून भेडसावू लागले. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात या प्रश्नांनी कसा हलकल्लोळ मांडला आहे याची कल्पना एका इंग्रजी लेखकाच्या उताऱ्यावरून येण्यासारखी आहे. अमेरिकेत खाजगी नीतिमत्तेचा किती न्हास झालेला आहे व कथा कादंबन्यातून त्याचे दिग्दर्शन कसे होऊ लागले आहे याचा तो पुरावाच आहे. ( Every serious writer of the period testified in one way or another to a profound and epidemic crisis in private moral. Why do we go mad ? Why do we Kill ourselves ? Futler asked in another chieago-novel, the cliff-Dwellers why is there more insanity and more self-murder today than ever before. )

—खून, अपघात, आत्महत्या, कौटुंबिक वेबनाव. अमेरिकेत समाज-जीवन नाही. मांडवलवादी अमेरिकेत जे काल घडले ते भारतात आज घडत आहे, त्याची प्रतिक्रिया साहित्यातून होत आहे. मराठी साहित्यात आज अशा अपप्रवृत्तीचे दर्शन ‘वैपुल्याने होऊ’ लागले आहे. विशेष म्हणजे आधुनिकता या नावाखाली त्यांचे समर्थन होत आहे. अश्लीलतेचे व लैंगिकतेचे कधी नव्हते, ते प्राबल्य साहित्यातून आढळू लागले आहे. व्यभिचार व अनीतीचे चित्रण कथाकादंबन्यातून अलीकडे बरेच बोकाळले. ‘मराठा’ या दैनिकाने अशा अनीतीप्रसार करणाऱ्या कादंबन्यावर टीकेची झोड उठविली होती. माऊ पाध्ये यांच्या ‘वासुनाका’ या कादंबरीने तर अश्लीलतेची वावटळच उठविली. ‘चक्र’ ‘माहीमची खाडी’ या कादंबन्यातील कथादर्शन लैंगिक प्रवृत्तीचे थैमान दर्शविणारे आहे या कादंबन्या

आजच्या समाजाच्या प्रतिधिनिक मानाव्या लागतील. जी गोष्ट कथा कादंवन्यांच्या बाबतीत आढळते तीच नाटकांच्या बाबतीतही दाखविता येईल. अगदी अलीकडचे विजय तेंडूलकरांचे गिवाडे हे नाटक देखील याच धर्तीचे आहे. मानवी मनाच्या भीषणतेवर व शोकात्मतेवर या नाटधाची उभारणी झाली. मानवाच्या मनोबीजात विकृतीचे विषारी मूळ कसे असते याची या नाट्य कथातून प्रतीती येते. पाश्चात्य समाज जीवनाचे व संस्कृतीचे ते भयावह अनुकरण तर नाहीना असे वाटू लागावे इतकी त्याच्या मौलिकतेविषयी शंका येऊ लागते. पण संस्कृतीने व विज्ञानाने झपाटलेल्या वातावरणात मनोविकृतीची व अनीतीची लागणही झपाटधाने होत आहे. पाश्चात्यांच्या जीवन मूल्यांचा प्रसार आपल्याही समाजातून होऊ लागला आहे पण त्यांची संस्कृती व परंपरा अनेक बाबतीत आमच्यापेक्षा आगळी वेगळी आहे. तेव्हा आमच्या जीवन मूल्यांशी व निष्ठांशी प्रतारणा करणारे साहित्य आमच्याकडून निर्माण होऊ नये. साहित्य हे जसे समाजाचे प्रतिविव असते तसेच ते समाजाला आवाहनही करणारे असते.

मराठी लेखकांकडून वाढमयाच्या चौरस वाचनाची व व्यासंगाची अपेक्षा आहे. इंग्रजी व्यतिरिक्त इतर माषांचा अभ्यास मराठी लेखकांकडून क्वचितच होतो. भारतीय माषाभगिनींच्या वाढमय सौंदर्याचे रस-ग्रहण व आकलन करणाऱ्याची अद्यावतता ही साहित्यिकात क्वचितच आढळते. मराठी साहित्यिकांचे कल्पनाक्षेत्र त्यामुळे ठराविकापलीकडे गेलेले नाही. अन्य वाढमयाची क्षितिजे कथेत घेण्याची वौद्धिक झेप साहित्यिकात फारशी आढळत नाही. मराठी साहित्यिकांच्या विचार तादा तस्याला अनुलक्षून मर्देकरांनी एके ठिकाणी म्हटले की “मराठी वाढमय इतके परपुष्ट आहे की ते पूर्णपणे परपुष्ट नाही. याचा अर्थ ते एकांगी-पणाचे परपुष्ट आहे. मराठी वाढमयात विचार, भावना यांचे जे आवर्त आहेत, ते नाहीसे होण्याकरिता व व्यापकता येण्याकरिता मराठीखेरोज अन्य वाढमयाचे परिशीलन व्हावे व मराठीच्या विकासाला ते कारण व्हावे. मराठी साहित्याची सकसतेकडे व संपन्नतेकडे अधिकाधिक गती आहे. साहित्यांच्या पूर्वपरंपरा लक्षात घेऊन मराठी साहित्याने पुढील वाटचाल अधिक सुजाणपणे व निष्ठेने केली पाहिजे.

## आधुनिक कवितील परिष्करणे

आधुनिक कवी व त्यांचे काव्यलेखन यांच्या अधिकृततेबाबत मतभेद किंवा वाद नाहीत. एकदा कविता लिहून ज्ञाल्यावर व ती प्रकाशित ज्ञाल्यावर मुळातील लेखनात फेरफार वा संस्करण ज्ञाल्याची उदांहरणे फारखी नाहीत. प्राचीन व अवचीन कवितेत मुरुग्यत्वेकरून हाच फरक आढळतो. मुद्रणकलेचा शोध लागल्यावर प्रकाशित साहित्यात बदल करण्यास वाव थोडा असतो. प्रकाशित साहित्य सर्वत्र एकाच स्वरूपात उपलब्ध होत असल्यामुळे भिन्न पाठभेदाची शक्यता नसतेच. काव्याचे संस्करण, परिष्करण व्हावे किंवा नाही, ज्ञाल्यास ते किती प्रमाणांत व्हावे, परिष्करणाच्या सफाईने कवीचा स्फूर्तिवादावर विश्वास नसतो हे सिद्ध होते काय, अशी परिष्करणे केल्याने काव्यात सुधारणा झाली की नाही, असे प्रश्न या संबंधात मनात उमे राहतात. परिष्करणे लाभलेली आहेत अशी काव्यस्थळे मराठी कवितेत तुरळक असलीं, तरी आधुनिक कवितेच्या अग्रभागी असलेल्या ख्यातनाम कवींच्या काव्यातच अशी स्थळे असल्यामुळे त्यांचा आस्थेने विचार होणे आवश्यक ठरते.

### केशवसुतांच्या कवितेच्या आवृत्त्या

आधुनिक मराठी कवितेचे प्रणेते केशवसुत यांच्या काव्यात अशी स्थळे बरीच आढळतात. इ. स. १९१७ मध्ये केशवसुतांच्या समग्र कवि-

तेचे संपादन हरिभाऊ आपटे यांनी प्रसिद्ध केले. केशवसुतांच्या कवितेचे पुस्तकरूपाने झालेले हे पहिलेच प्रकाशन होय. या संग्रहात त्यांच्या समग्र कविता आल्या नाहीत. केशवसुतांचे वंधु रा. सीताराम केशव दामले यांनी केशवसुतांच्या कवितांचा संग्रह हरिभाऊना दिला व हा संग्रह पुस्तकरूपाने छापण्याचे विज्ञापन हरिभाऊनी प्रसिद्ध केले. या आवृत्तीनंतर शंकर काशिनाथ गर्ग ऊर्फे नाट्यछटाकार दिवाकर यांनी केशवसुतांच्या अप्रसिद्ध कवितांचे संशोधन केले व प्रसिद्ध कवितांच्या पाठभेदांचेही संशोधन चालविले. केशवसुतांच्या कवितेच्या अभ्यासाची साधने भावी अभ्यासकांना उपलब्ध व्हावीत म्हणून त्यांनी संशोधकीय स्वरूपाचे लेख लिहिले. केशवसुतांच्या कवितेतील पाठभेदांची माहिती या लेखावरून प्राप्त होते. अलीकडे नागपुरचे विद्वान काव्याभ्यासक प्रा. भवानीशंकर श्रीधर पंडित यांनी केशवसुतांच्या समग्र कवितांचे संपादन करून पाठभेदांसह आवृत्ती प्रसिद्ध केलेली आहे. केशवसुतांच्या कवितेच्या अभ्यासाला, रसग्रहणाला व रसास्वादाला हे पाठभेद देखील पोषक असल्यामुळे काव्यचर्चेला ही आवृत्ती उपयुक्त झाली आहे. या पाठभेदातील कोणते पाठभेद अधिकृत मानावेत, कवीच्या काव्यलेखनातील या पाठभेदांची इष्टता कितपत मानावी व मराठीतील कवींच्या हातून झालेल्या बदलांचा आढावा ध्यावा काय, या विचारांना ही आवृत्ती चालना देणारी ठरली आहे.

केशवसुतांची कविता शिकतांना व शिकवितांना पाठभेदाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. केशवसुतांच्या काही कवितांचे भर्म पाठभेदाखेरीज लक्षात यावयाचे नाही. अशी स्थळे केशवसुतांच्या कवितेत मरपूर आहेत. काहींच्या ग्राह्याग्राह्यतेची चर्चा होणे इष्ट होईल. काही निवडक पाठभेद निर्दिष्ट करावे लागतील. केशवसुतांनी काही कवितांचे पुनर्लेखन करून पुढे पुनर्मुद्रणही केले आहे. 'मदन आणि मदनिक' ही कविता प्रथम ६-१२-१८९०च्या 'करमणुकीत' आली. सप्टेंबर १९०३च्या मासिक 'मनोरंजना'त याच कवितेचे पुनर्मुद्रण झाले. एकदा प्रकाशित झालेल्या कवितेचे पुनर्प्रकाशन होणे ही प्रथा मराठीत रुढ नाही. 'गल्लीचाहि गुलाब नंतर मला तोहि तिने जिकला' हा मुळातला पाठ बदलून त्या

ऐवजी 'गालीचाहि गुलाब नंतर मला तोहि तिने जिकला' हा अधिक समर्पक पाठ छापण्यात आला. 'जे भावे रत्ले, क्षण क्षण मुखे स्त्रीनाम उच्चारूनी' या 'पण लक्षात कोण घेतोच्या कत्यर्सि' उद्देशून लिहिलेल्या ओळीत 'रत्ले' या पाठाएवजी पुढील काही प्रतीतून 'तरले' हा पाठभेद देण्यात आलेला आहे प्रा. पंडितांच्या मते 'तरले' हा पाठभेद अधिक समर्पक आहे. पण 'तरले' म्हणण्यात प्रतितत्त्वाचा ध्वनी आहे तो येथे नाही. 'प्रियेला सादर केलेली पुष्पमाला' किंवा 'कर्तव्य आणि प्रीती' या कवितेत 'त्याच्या गे हृदयात नंतर उठे उद्देश तो प्रीतीचा' असा पाठ आहे. 'करमणुकी' त व 'काव्यरत्नावली' त तो असा उद्धृत करण्यात आलेला आहे. पण 'सुविचार समागमा' त मात्र 'उद्देश' बद्दल 'उल्लास' आहे. हा पाठभेद पंडिताच्या मते अधिक समर्पक आहे. प्रीतीतूनच पुढे उद्देश व वैफल्य निर्माण होते हा नित्याचा अनुभव लक्षात घेता मूळ 'उद्देश' हाच पाठ अर्थदृष्ट्या अधिक ग्राह्य व रसोत्पत्तिकारक आहे. सृष्टीचा आपण असा अनुभव नेहमी पाहतो असे सुचविण्यात 'उद्देश' भावनेलाच प्राधान्य आहे. 'प्रियेचे ध्यान' या कवितेत 'विशालाक्षी तुळे जल भरुनिया मी न दिसुनी' या ओळीतील 'विशालाक्षी' याएवजी 'विलोलाक्षी' असा पाठभेद सुचविला गेला. काही प्रतीत हा घेतला आहे. संपादकांनी हा अधिक समर्पक मानला आहे. 'विशाल डोळे पाण्याने डबडबून आल्यामुळे' असे म्हणण्यात विलोलतेपेक्षा विशालताच अधिक अर्थसाँदर्यकारक आहे. काव्यलेखनाच्या ओधात मूळचे सुचलेले व उद्धृत केलेले पाठ काव्यदृष्ट्या अधिक रमणीय ठरतात; तर कधी मागाहून सुचलेले व स्फुरलेले पाठभेद मूळचे काव्यसाँदर्य अधिक द्विगुणित करतात. काव्याच्या आशयाचा संदर्भ लक्षात घेऊन या पाठभेदांची ग्राह्याग्राह्यता ठरवावी.

### काही परिष्करण व फेरफार

'काल आणि प्रियेचे सौंदर्य' या कवितेतील 'काल' शब्दाएवजी 'काळ' हाच पाठभेद अधिक ग्राह्य वाटतो. 'काल' हा वेळेचा सूचक शब्द आहे; तर 'काळ' हा नश्वरतेचा व भंगुरतेचा वाचक आहे. प्रियेचे सौंदर्य देखील काळाप्रमाणे क्षणिक आहे. हाच कवीचा अभिप्रेत अर्थ आहे.

प्रस्तुत संपादित आवृत्तीत जे पाठभेद घेतलेले आहेत व जे अधिक ग्राह्य आहेत, त्यांचा येथे विचार केला नाही. पण टीपेत जे दिलेले आहेत व जे अधिक ग्राह्य आहेत, अशा पाठभेदांचा विचार ब्हावा व काव्यसौदर्यात मर पडावी म्हणून त्यांची येथे चर्चा करण्यात आली आहे. 'प्रियेला सादर केलेली पुष्पमाला' किंवा 'कर्तव्य आणि प्रीती' या कवितेत, 'फुले ती वल्लीच्या नव किसलयी शोभत किती' या ओळीतील 'वल्ली' या अरूढ शब्दाएवजी 'वेल' हा रूढ व समर्पक शब्द अर्थांची चारूता वाढविणारा आहे. शब्दांच्या चोखंदळ योजकतेकडे केशवसुतांचे लक्ष वेताचे, पण अर्थांच्या चमत्कृतीने भारलेले केशवसुत सहजगत्या सुंदर शब्दयोजना कवितेतून करतात. अर्थवाहक व नादमय शब्दांची पेरणी कवितेतून केल्यामुळे केशवसुतांची काव्यरचना प्रौढ, भारदस्त व गंभीर झाली आहे. 'मँग' या कवितेत या अधिकृत संपादित प्रतीत 'परंतु मँग !' तव गान परमानंदे परिपूर्ण !' असा पाठ आहे. दुसऱ्या आवृत्तीत 'मँग !' आणि तुझे गान ? परमानंदे परिपूर्ण !' असा पाठभेद आहे. तो अधिक समर्पक आहे. 'परंतु' या अध्ययाच्या आरंभामुळे कवितेला मिळणारे गद्याचे वळण टळते. 'क्षणात नाहीसे होणारे दिव्य मास' या कवितेचे शीर्षक 'क्षणात नाहीसे होणारे मास' असे टीपेत दिले आहे. पाचव्या श्लोकाच्यां तिसऱ्या ओळीत 'हा ! हा ! हे जर सर्व भास घरता येतील माते, तर !' हा पाठ आहे. येथे भास शब्दाचा विशेषणविरहित उल्लेख आहे. तो लक्षात घेता 'भास' हा एकेरी उल्लेखच बरा. दिव्यत्वाची व सुंदरतेची कल्पना तेथे अध्याहृत आहेत. वेगळ्या विशेषणाची म्हणून जरुरी नाही. 'ज्ञपूर्जा' या केशवसुतांच्या गूढगूंजनपर कवितेत अनेक पाठभेद आहेत. पण अर्थदृष्ट्या जे अधिक समर्पक, तेच या अधिकृत प्रतीत योजलेले आहेत. 'ज्ञानाच्या कुंपणावरून' या पाठाएवजी 'ज्ञाताच्यां कुंपणावरून' असा पाठभेद अन्यत्र आहे. ज्ञात-अज्ञाताची, व्यक्त-अव्यक्ताची परिभाषा कवितेतून वापरली असल्यामुळे 'ज्ञात' अधिक अर्थगम्भ व ल्यीला पोषक वाटतो. 'प्रीति आणि तू' मधील 'ही गाणी कुसुमेही' ऐवजी 'गाणी ही कुसुमेही' असा किचित फेरफार आहे. 'तुतारी'तील आठव्या नडव्यात 'सडत न एक्या ठायी ठाका' ऐवजी 'टाका' असा पाठभेद आहे. 'सतारीचे बोल,' 'कोणीकडून

कोणीकडे,’ ‘म्हातारी’ या चितनिकांतून जे पाठभेद स्वीकारले, ते रुढ असून रसवत्तेस अधिक पोषक ठरणारे आहेत. ‘सतारीचे बोल’ कवितेत पाचव्या परिच्छेदात ‘जाहले’ ऐवजी ‘जहाले,’ सहाव्या परिच्छेदात ‘टेकुनि’ ऐवजी ‘टेकुन,’ ‘करांजली’ ऐवजी ‘करयुगलतली,’ ‘आकर्षुनि घे’ ऐवजी ‘आकृष्ट करी,’ हे पाठभेद टीपेत आहेत. ‘करांजली’ ऐवजी ‘करयुगलतली’ म्हणण्यात अधिक औचित्य व रसवत्ता आहे. ‘आकर्षुनि घे’ हा पाठ इतका रुळला आहे, की तोच अधिक ग्राह्य वाटतो. आठव्या परिच्छेदात ‘अगणित’ ऐवजी ‘असंख्य’ म्हणण्यात अधिक ठसका व जोर आहे. ‘वाद्यातुनि त्या निघती नंतर, उदात्ततेचे पोषक सुस्वर’ या पाठातच अधिक सफाईदारपणा व रम्यता आहे. परिच्छेद दहाव्यातील पाठात ‘प्रेमरसाचे गोड बोल ते’ असा पाठ आहे तेथे ‘गोड पेक्षा ‘मधुर’ अधिक काव्यमय व रसानुकूल वाटतो. अकराव्या परिच्छेदातील ‘निशा’ ऐवजी ‘निशिथी’ हा पाठ अधिक बोजड व जड वाटतो. मुलातून त्याचाच वापर झाला आहे. ‘कोणीकडून कोणीकडे’ कवितेत ‘हृदय हे उले त्यामुळे निराशा जडून’ हा पाठ ‘त्यामुळे हृदय हे उले निराशा जडून’ पेक्षा अधिक हृदयांगम व काव्यात्मक वाटतो.

## हरपले श्रेयः स्वभाव की आभास ?

‘हरपले श्रेय’ ही केशवसुतांची काव्य व विचारदृष्ट्या एक सरस व सुंदर कविता आहे. या कवितेतील प्रत्येक कडवे स्वतंत्र आहे. श्रेय कशाचे, कोणते याविषयी टीकाकारांचे वेगवेगळे निष्कर्ष आहेत. हरवलेल्या श्रेयाचा शोध ध्यावा म्हणून कवी अस्वस्थ आहे. वर्डस्वर्थच्या Ode on Intimations of Immortality from Recollection of Early Chilhood. या कवितेचा केशवसुतांच्या मनावरील पगडा स्पष्ट आहे. हे श्रेय मिल्टनच्या Paradise Lost शी समांतर आहे, असे प्रा. पंडित म्हणतात. या काव्यातून मुक्त होणारे साम्य बाजूला सारले, तरी या कवीच्या मनःस्थितीतील साम्य हेच खरे महत्वाचे आहे. हरपल्या श्रेयाची साक्ष निसर्गात आढळते काय, या भावनेने आसुसलेला कवी वनातून, अरण्यातून संचार करतो. एकाकीपणे वनविहार करणाऱ्या कवीला

तेथे हरवल्या श्रेयाची साक्ष पटते व तेथेच त्यांची वृत्ती रमते. विजनात जाऊन कवी श्रेयाला आळवू लागतो. पण हे श्रेय आपला ओळखरता मास दाखवून झट्टदिशी लुप्त होते. आपले अंतरंग दाखवून न दाखवून हे श्रेय अनंतात विलीन होते. वर्डस्वर्थंच्या उक्तीची येथे प्रचीती येते. ‘Nature yet remembers, what was so fugitive !’ हे मास सारेच पळपुटे असतात, मायावी व फसवे असतात. केशवसुतांच्या या कवितेतील चवथ्या परिच्छेदात ‘स्वभाव’ व ‘स्वभास’ असे दोन पाठ आहेत. हे हरपले श्रेय स्वभाव दाखवून लुप्त होते की ‘स्वभास’ दाखवून लुप्त होते ? शब्द-कोडचासारखी या पाठभेदाची फोड होणे जरूर आहे. हे श्रेय, आपले मास दाखवून कवीला भ्रांतीत टाकते. कवी अगोदरच उद्भ्रांत, उन्मनस्क आहे. या मानसिक व्यामोहात फसलेला कवी वृत्तीने विषण्ण आहे. या श्रेयाने आपला ‘स्वभाव’ असाच फसवा, मायावी तर दाखविला नाही ना ? श्रेयाचा ‘स्वभाव’ की हे त्याचे ‘स्वभास’. मास म्हणजे ‘Illusion’ कल्पना, आभास. पण हे श्रेय खास आहे; हा भ्रम किंवा मास नाही. केवळ कल्पनेने आकळलेली वस्तुही नव्हे. मग हा श्रेयाचा ‘स्वभाव’च ! आपले खरे स्वरूप दाखवून लगेच लुप्त व्हायचे. वस्तुस्थिती की मास ही भेडसावणी-भ्रम मनाला विफल करते. चवथ्या परिच्छेदातील पाठात ‘स्वभाव’ व ‘स्वभास’ यातील ग्राह्याग्राह्यता संदर्भाच्या रोखाने ठरविणे इष्ट आहे. केशवसुतांची मनोभूमिका व वृत्तीतील नैराश्य, ‘अस्वस्थता’ व ‘तडफड’ या कवितेतून प्रामुख्याने प्रगट झाली आहे. केशवसुत अश्रद्ध आहेत. आयुष्याच्या अखेरीस शून्यमनस्क स्थितीत त्यांनी ही कविता लिहिली आहे. श्रेयाच्या अस्तित्वाची त्यांना ओळखरती ओळख पटते. लगो-लग लृप्त होणारे ते श्रेयच, त्याचा मास नव्हे. इमर्सनच्या Immortality चा पडताळा या कवितेतून येतो. केशवसुतांच्या व्यक्तित्वावर व काव्य-हेतुवर अधिक प्रकाश पाडणारा पाठच येथे निवडणे समर्पक ठरेल.

### परिष्करणकवी माधव ज्यूलियन

केशवसुतानंतर कवी माधव ज्यूलियन यांचा परिष्करणावर विश्वास दिसतो. माधव ज्यूलियन हे परिष्करण-कवीच होत. ‘विरहतरंगा’च्या

तिसऱ्या आवृत्तीला प्रा. रा. श्री. जोग यांची परामर्शवजा प्रस्तावना आहे. 'विरह-तरंग' प्रसिद्ध ज्ञाल्यानंतर इ. स. १९३३ मध्ये कवीने त्याची दुसरी आवृत्ती संपादित केली. या दुसऱ्या आवृत्तीत कवीने काही पाठमेद घातले आहेत. या पाठमेदांचा व परिष्करणांचा विचार प्रस्तावनाकारांनी परामर्शात केला आहे. कवीनेच केलेले हे परिष्करण असल्यामुळे त्याच्या अधिकृततेविषयी वाद नाही. या निमित्ताने परिष्करणासंबंधी परामर्शात जे मुद्दे आलेले आहेत, ते मराठी काव्याच्या आलोचनेत व इतिहासात नेहमीच महत्त्वाचे ठरतील. 'एखादा दुसरा शब्द इकडचा तिकडे करणे किंवा त्याएवजी दुसरा शब्द घालणे यावद्दल कोणाची विशेष हरकत येण्याचे कारण नाही. परंतु पटवर्धनांनी जवळजवळ प्रत्येक श्लोकात आणि अनेक वेळा त्यातील प्रत्येक ओळीत परिष्करण करून ओळीच्या ओळी बदलून टाकल्या आहत.' मूळची कवीची रचना लोकप्रिय असल्यास सामान्य लोकांच्वा तोंडी ती बसलेली असते. हे परिष्करण कवीखेरीज दुसरे कोणी केले असते, तर वाचकांनी त्याला विरोध केला असता. पण कवीनेच हा बदल केला असल्यामुळे निमूटपणे तो मान्य केल्यावाचून गत्यंतर नसते. प्रा. जोगांच्या मते 'अधिक बोचक भाग म्हणजे परिष्करणाच्या मार्गे स्वतः कवीने रसिकांच्या रुचीवर केलेल्या टीकेचा होय.' मूळ शब्दयोजनेत परिष्करणाची व सुधारणेची आवश्यकता होती अशीच कवीची समजूत असावी. काव्य हा भावनेचा सहजोद्रेक होय. भावनेच्या उपशमनानंतर हातून काव्य लिहून होते. तात्कालिक परिणाम होऊन कवी काव्यरचनेला उत्स्फूर्त होतो. स्फूर्ती, प्रतिभा, काव्य-लेखनाची सिद्धता हे गुण कवीला आवश्यकच आहेत. बदलाचा व परिष्करणाचा विचार मागाहून येणारा. असे बदल सुचवून कवी आपल्या अंगच्या प्रतिभासामर्थ्याविषयी शंका दर्शवितो. कधीकधी अशी परिष्करणे व बदल सुचवून कवी काव्यात सुधारणा करतो. असेही नाही. औचित्य-हानी, विसंगती, ग्राम्यता, अश्लीलतां, क्लिष्टता, परकीय भाषेतील शब्दयोजना हें दोष टाळण्यासाठी परिष्करणे आवश्यकच असतात. पण सुधारणेच्या अतिरेकी हव्यासामुळे परिष्करणे फसतात असेही दाखवून देता येईल. परिष्करणाचे बाहुल्य हे माधवराव पटवर्धनांच्या 'विरह-तरंगा'तच आहे. 'विरह-तरंग' हे

कथानकावर लिहिलेले खंड काव्य असल्यामुळे कथानक, पात्रपरिपोष, संवाद, वातावरण व पार्श्वभूमी स्पष्ट होण्याकरिता काही बदल मागाहून करण्यात औचित्यदोष नाही. ‘विरहतरंगा’ तील परिष्करणामुळे काव्यात एकंदरीत सुधारणाच झाली असा विद्वानांनी कौल दिला आहे.

## ‘विरह—तरंगा’त परिष्करणे का?

‘विरह—तरंगा’त काही पाठभेद फारशी भाषेतील शब्दाऐवजी सुच-विण्यात आले आहेत. माधवराव पटवर्धन हे फारसीचे प्राध्यापक. आरंभी त्यांच्या काव्यातून फारशीप्रेम ठिकठिकाणी व्यक्त झाले. पण पुढे त्यांनीच फारसीविरुद्ध बंडाचे निशाण हाती घेतले. माधवरावांनी जिहीने फारसीचे खूळ मोडून काढले. त्यांच्यावर तऱ्हेवाईकपणाचा आरोपही घेतला गेला. येथेही त्यांच्या खंबीर घ्येयनिष्ठेचा व लढाऊ बाण्याचा लोकांना प्रत्यय आला. ‘विरहतरंगा’त क्वचित परिष्करणामुळे सौंदर्यहानी झाली हे जरी खरे असले, तरी अशी स्थळे नसती, तर वरे, वरे वाटू लागते. ‘तस्वीर ती रंगीत’ म्हणण्याऐवजी त्यांनी ‘आलेख्य ते रंगीत’ असे म्हटले आहे. ‘शिष्यवृत्ती विरुद्दे’ हा पाठ स्वीकारून ‘बक्षिसे नि पदके’ हा स्वाभाविक पाठ त्यांनी नाकारला आहे. नाकारलेला पाठच अधिक समुचित व सरस वाटतो. ‘डोके नीट वुकामध्ये खुपसूनी’ या पाठाऐवजी ‘खाली मस्तक पुस्तकी खुपसूनी’ हा पाठभेद घातल्याने सुधारणा झाल्यासारखी वाटेल. ३० व्या श्लोकात इंद्रगोपाच्या उल्लेखानंतर पैशासारख्या कुमीचा उल्लेख आला आहे. तो पुढील प्रतीत गाठला आहे. प्रथम आवृत्तीतील १६७ व्या श्लोकातील ‘केले स्पष्ट पिधान काय अथवा उल्लेख किवा युती’ असा अश्लील पाठ पुढील आवृत्तीत, अश्लीलता—परिहाराकरिता बदलून घेतला आहे. परिष्करणाने काव्यहानी होण्याऐवजी सुधारणाच झाली, असे म्हणावे लागेल.

## शारीरिक सौंदर्यावरील सहज कल्पना

‘विरह—तरंगा’च्या पहिल्याच ओळीत ‘सोसू इन्दु किती तुझा विरह मी?’ ही काय लागे झळ’ असा जुना पाठ आहे. तो अधिक प्रवाही व

भावपूर्ण आहे. तिसऱ्या श्लोकात जुन्या आवृत्तीत चवथ्या चरणाच्या शेवटी 'अन् होणार सुरु विनोद, गमती, संवाद, गप्पाषटके' असा पाठ आहे तोच जास्त सरस व स्वाभाविक आहे. चवथ्या श्लोकातील 'वेगे झालिस गुप्प निष्ठुर पळापूर्वील तू प्रेमला हा पाठ अधिक अन्वर्थक वाटतो. 'प्रेमळ' या विशेषणाच्या युक्ततेने नेहमीच्या भाषेत चुकल्यासारखे होते. पाचव्या श्लोकातील तिसऱ्या व चवथ्या ओळीतील मूळचे पाठ अधिक सफाईदार परिणामकारक वाटतात 'ज्याची लज्जत तूच लावूनि दिली लाभे इथे पेय ते.'

'ज्याची लज्जत तूच लावूनि दिली गेले कुठे प्रेम ते.'

या ओळी उत्स्फूर्त वाटतात. पकड घेणाऱ्या वाटतात. आठव्या श्लोकातील 'वाटोळी, अगदी हुबेहुब तुझी ही चेहरेठेण,' 'लालित्यासह या मुखावररमे शालीन भोळेण' ही शारीरिक सौदर्यविरील कल्पना अधिक सहज व हार्दिक वाटते. दहाव्या श्लोकात 'अन् आता सह नौ भुनक्तु' म्हणता वाटे वियोगातं ना ?' ही चवथी ओळ रसपरिषोषाला अधिक सहाय्यक व समर्पक वाटते. जुन्या आवृत्तीतील चवदाव्या श्लोकातील पहिल्या दोन ओळीतील पाठमेद 'वेडी आस म्हणा खुशाल, न परी आशा मनीची सुटे' 'वेडी प्रीति म्हणा खुशाल, न परी हा प्रीतितंतू तुटे'

हा भावोत्कट व रसोत्कट वाटतो. पंचविंशाव्या श्लोकातील तिसऱ्या ओळीत 'कष्टी शेतकरीच, तेथ पटते,' या ऐवजी अगोदरचा 'कष्टाळू कुणबीच, जेथ गमते' हा पाठच अधिक स्वीकार्य व स्वाभाविक वाटतो. ३२ व्या श्लोकातील 'माझ्याशी कधि तू न, सृष्टि पण ती दंगा करी वायुशी' हा पाठ अधिक हृद्य वाटतो. ५५ व्या श्लोकातील 'आता मात्र अवर्षणे करपले माझ्या मनीचे मळे' या पाठाने मूळ कल्पनेला कितीतरी बहार आणली आहे ! ५७ व्या श्लोकातील चवथ्या ओळीतील—'तुझ्यावीण सुने गमे शहर हे आता सहाऱ्याहुनी' या पाठाने मावनेलाच हात घातला आहे. ११६ व्या श्लोकातील वर्ण भावनेचा उठाव खालील पाठमेदातूनच उत्तम रीतीने व्यक्त होतो.

कथानकावर लिहिलेले खंड काव्य असल्यामुळे कथानक, पाठपरिपोष, संवाद, वातावरण व पार्श्वभूमी स्पष्ट होण्याकरिता काही बदल मागाहून करण्यात औचित्यदोष नाही. 'विरहतरंगा' तील परिष्करणामुळे काव्यात एकंदरीत सुधारणाच झाली असा विद्वानांनी कौल दिला आहे.

## 'विरह-तरंगा' त परिष्करणे का?

'विरह-तरंगा' त काही पाठभेद फारशी भाषेतील शब्दाऐवजी सुच-विण्यात आले आहेत. माधवराव पटवर्धन हे फारसीचे प्राध्यापक. आरंभी त्यांच्या काव्यातून फारशीप्रेम ठिकठिकाणी व्यक्त झाले. पण पुढे त्यांनीच फारसीविश्वद्व बंडाचे निशाण हाती घेतले. माधवरावांनी जिहीने फारसीचे खूळ मोडून काढले. त्यांच्यावर तन्हेवाईकपणाचा आरोपही घेतला गेला. येथेही त्यांच्या खंबीर घ्येयनिष्ठेचा व लढाऊ वाण्याचा लोकांना प्रत्यय आला. 'विरहतरंगा' त क्वचित परिष्करणामुळे सौंदर्यहानी झाली हे जरी खरे असले, तरी अशी स्थळे नसती, तर वरे, वरे वाटू लागते. 'तस्वीर ती रंगीत' म्हणण्याऐवजी त्यांनी 'आलेख्य ते रंगीत' असे म्हटले आहे. 'शिष्यवृत्ती विस्त्रेद' हा पाठ स्वीकारून 'बक्षिसे नि पदके' हा स्वाभाविक पाठ त्यांनी नाकारला आहे. नाकारलेला पाठच अधिक समुचित व सरस वाटतो. 'डोके नीट वुकामध्ये खुपसूनी' या पाठाऐवजी 'खाली मस्तक पुस्तकी खुपसूनी' हा पाठभेद घातल्याने सुधारणा झाल्या-सारखी वाटेल. ३० व्या श्लोकात इंद्रगोपाच्या उल्लेखानंतर पैशासारख्या कृमीचा उल्लेख आला आहे. तो पुढील प्रतीत गाळला आहे. प्रथम आवृत्तीतील १६७ व्या श्लोकातील 'केले स्पष्ट पिधान काय अथवा उल्लेख किंवा युती' असा अश्लील पाठ पुढील आवृत्तीत, अश्लीलता-परिहाराकरिता बदलून घेतला आहे. परिष्करणाने काव्यहानी होण्याऐवजी सुधारणाच झाली, असे म्हणावे लागेल.

## शारीरिक सौंदर्यावरील सहज कल्पना

'विरह-तरंगा'च्या पहिल्याच ओळीत 'सोसू इन्दु किती तुझा विरह मी?' ही काय लागे झळ' असा जुना पाठ आहे. तो अधिक प्रवाही व

भावपूर्ण आहे. तिसऱ्या श्लोकात जुन्या आवृत्तीत चवथ्या चरणाच्यां  
शेवटी 'अन् होणार सुरु विनोद, गमती, संवाद, गप्पाष्टके' असा पाठ  
आहे तोच जास्त सरस व स्वाभाविक आहे. चवथ्या श्लोकातील 'वेगे  
झालिस गुप्त निष्ठुर पठापूर्वील तू प्रेमला हा पाठ अधिक अन्वर्थक वाटतो.  
'प्रेमळ' या विशेषणाच्या युक्ततेने नेहमीच्या भाषेत चुकल्यासारखे होते.  
पाचव्या श्लोकातील तिसऱ्या व चवथ्या ओळीतील मूळचे पाठ अधिक  
सफाईदार परिणामकारक वाटतात 'ज्याची लज्जत तूच लावूनि दिली  
लाभे इथे पेय ते.'

'ज्याची लज्जत तूच लावूनि दिली गेले कुठे प्रेम ते.'

या ओळी उत्सूर्त वाटतात. पकड घेणाऱ्या वाटतात. आठव्या श्लोका-  
तील 'वाटोळी, अगदी हुबेहुब तुझी ही चेहरेठेवण,' 'लालित्यासह या मुखा-  
वररमे शालीन भोळेपण' ही शारीरिक सौंदर्यावरील कल्पना अधिक सहज  
व हार्दिक वाटते. दहाव्या श्लोकात 'अन् आता सह नौ भुनक्तु' म्हणता  
वाटे वियोगातं ना ?' ही चवथी ओळ रसपरिपोषाला अधिक सहाय्यक  
व समर्पक वाटते. जुन्या आवृत्तीतील चवदाव्या श्लोकातील पहिल्या दोन  
ओळीतील पाठमेद 'वेडी आस म्हणा खुशाल, न परी आशा मनीची सुटे'  
'वेडी प्रीति म्हणा खुशाल, न परी हा प्रीतितंतू तुटे'

हा भावोत्कट व रसोत्कट वाटतो. पंचविंशाव्या श्लोकातील तिसऱ्या  
ओळीत 'कष्टी शेतकरीच, तेथ पटते,' या ऐवजी अगोदरचा 'कष्टाळू  
कुणबीच, जेथ गमते' हा पाठच अधिक स्वीकार्य व स्वाभाविक वाटतो.  
३२ व्या श्लोकातील 'माझ्याशी कधि तू न, सुषिट पण ती दंगा करी वायुबी'  
हा पाठ अधिक हृद्य वाटतो. ५५ व्या श्लोकातील 'आता मात्र अवर्षणे  
करपले माझ्या मनीचे मळे' या पाठाने मूळ कल्पनेला कितीतरी बहार  
आणली आहे ! ५७ व्या श्लोकातील चवथ्या ओळीतील--'तुझ्यावीण  
सुने गमे शहर हे आता सहान्याहुनी' या पाठाने भावनेलाच हात घातला  
आहे. ११६ व्या श्लोकातील वर्ण मावनेचा उठाव खालील पाठभेदातूनच  
उत्तम रीतीने व्यक्त होतो.

लोकांनी म्हटले म्हणूनि कधि का होई खरा मंचर  
मी साहित्यकलाविहीन नुसता होतो तदा प्रस्तर  
इच्छा ही, स्वपराक्रमे हृदय ते घ्यावे हरनी तुझे  
कर्तव्यक्षम जाहलो, कधिकधी तत्राप मी निर्बुजे

## परिष्कृत पण पढिकपाठ

पुढील ११७ व्या श्लोकात देखील मूळचाच पाठ अधिक समर्पक वाटतो. ११८ मध्ये 'तान्हेल्यास दुरून चोरून जणू दृक्पेय तो चाखवी' ही ओळ अधिक रसोत्कर्षकारक वाटते. ११९ मध्येही मूळचाच पाठ अधिक सुखद वाटतो. 'आता बंद, कडीकुलूप जडले, अंधार झाला घनी, अंधारासच ऐकवीत बसलो माझी खरी काहणी' या पाठातून नायकाची विरहोत्कटता व तीव्रता प्रत्ययाला आल्यावाचून राहत नाही. इंदूच्या शारीरिक लावण्याचे मूळ प्रतीतील १४१ व्या श्लोकातून घडणारे दर्शन मनोज्ञ वाटते. 'तेव्हा पातळ फेनशुभ्र हलके होतीस तू नेसली' या ओळीच परिष्कृत रूप मांसे पातळ, फेन वा सित घुके लावण्यगंगाजळी' हे मनात काही ठसत नाही. १४५ श्लोकातील 'जे जे रम्य निसर्गसुंदर, तया शोभाच दे विकृती' हा पाठ किती अनुरूप आहे हे शब्दांनी सांगणे कठीण. पण या पाठाएवजी कवीने 'जे जात्याच सुरम्य, विकृतिहि दे शोभाच त्याला तर' असा परिष्कृत पण पढिक पाठ निवडला आहे, काव्यातील मार्दव व माधुर्य या परिष्करणाने हरविले आहे असे वाटू लागते. १५२ तील 'ध्याया सद्गुण केघवा कुठूनही लज्जा नसावी नरा' हा पाठ, १७३ तील 'गप्पा, काव्य, विनोद, खेळ अथवा कर्तव्य विद्यार्जन' हा, १७७ मधील 'देवा, ती पहिलीच वेळ, दिसले अश्रू तुझ्या लोचनी' हा, १८६ तील 'स्त्री' 'भाषा विपरीत अर्थं सुचवी, खोटे, खरे नाकळे' हा पाठ, १८८ तील 'होती काय सुषप्ति गोड मग ती मायाविनी वैरिणी?' हा पाठ, अधिक सुगम व सरळ आहे. श्लोकातील मूळ पाठ, 'डोळा हा उजवा लवे, पलिकडे ती आरवे, कोंबडा' हाच सहजोत्कट व मावमधुर वाटतो.

## प्रा. वाबगांवकर यांचे मत

'विरहतरंगा' तील पाठभेदांचे हे विहंगमावलोकन आहे. माधवराव

पठवर्धन हे पंडित कवी. कवित्वापेक्षा पांडित्याविषयीचा त्यांचा लौकिक काकणमर अधिक. त्यांच्या कवित्वावर पांडित्यानें दडपण आणले आहे. असे कधीकधी वाटू लागते. काव्यातील विपुल परिष्करणे हा त्यांच्या पांडित्यप्रतीतीचा च पुरावा आहे. परिष्करणाने 'विरहतरंगा'त सुधारणा घडविली याविषयी दुमत होण्यासारखे नसले, तरी परिष्करणाचे वैपुल्य या काव्यातून डोळ्यात भरणारे आहे. 'विरहतरंग' या काव्याला खंड-काव्य वा मावकाव्य म्हणण्याची प्रा. डॉ. द. भि. कुळकर्णी यांची तयारी नाही. (पहा-सत्यकथा सप्टेंबर १९३७) तसेच ते कथाकाव्यही नाही, असे ते मानतात. खंडफाऱ्य हा निवेदन-प्रधान काव्यप्रकार. 'श्रोता' हे अत्याहृत पात्र त्या काव्यात निर्माण होते. 'विरहतरंगा'स श्रोता हे परिमाण नाही. प्रा. कुळकर्णी यांच्या युक्तिवादाला प्रा. म. श. वावगांवकर यांनी उत्तर दिले आहे. स्वतः नायक हाच निवेदक आहे. 'विरहतरंगा'त कथेचे कथन आहे व श्रोता हे परिमाण आहे असे त्यांचे मत आहे. (सत्यकथा-जून ७०) 'विरहतरंगा'तून कथाकथन आहे. स्मृतिरूपानें कथनाचा आविष्कार झाला आहे. नायकाचे हे स्वगत असले, तरी श्रोत्यांच्या अपेक्षेने ते शब्दरूप धारण करून वाहेर पडले आहे. कथनाचे माध्यम घेऊन ते व्यक्त झाले म्हणून त्यावर परिष्कार व संस्कार झाला आहे.

'विरह-तरंगा'च्या निमित्ताने माधवरावांची परिष्करण करणारे कवी म्हणून फार प्रसिद्धी झाली. लहानमोठ्या स्फुटकाव्यातून ते परिष्करणाकडे वळले नाहीत, हे एकापरी बरेच झाले. एकाच काव्यापुरती ही गोष्ट मर्यादित राहिली. 'संगमोत्सुक डोह' या माधवराव पठवर्धनांच्या लोकप्रिय व गांजलेल्या कवितेवरून कुणीतरी उपहासानें कवीच्या परिष्करण-मक्तीचे विडंबन केले होते. 'संगमोत्सुक डोहा'त लक्षणेने प्रियकराच्या प्रेयसी-मीलनाचे आत्मगत व्यक्त झाले आहे. कवितेची सुरवात

‘एकत्र गुफून जीवित-घागे  
प्रीतीचे नर्तन नाचलो भागे’

या ओळींनी झाली आहे. कवितेच्या शेवटच्या कडव्यापर्यंत प्रीतीचे वैफल्य, जगाकडून प्रेमिकांचा झालेला खट्याळ उपहास, आवतीभोवतीची प्रति-

कूल परिस्थिती, अपेक्षा—पूर्तीचे स्वप्न इ. चे चित्रण आले आहे. शेवटच्यां  
कडव्यातील ओळी अशाः—

महणत मंगल जंगल गान,  
कडधाहुनी खाली लोटून प्राण,  
होऊन काषाय रंग  
संगांत पूर्ण निसंग  
पावू गे समाधिसागरी अंत ।  
—अजून संपेना वैशाख हंत'

परिष्काराचा उपहास करणाऱ्या व्यक्तीने लिहिले— ‘अजून संपेना वैशाख  
मंथ ।’

परिष्करणांची योजना कवीकडून तारतम्यानेच झाली पाहिजे, हे  
सांगितलेच पाहिजे, असे थोडेच आहे ?

## आधुनिक मराठी साहित्याचे प्रणेते-

साहित्याचार्य श्रीपाद कृष्ण कोलहटकर व साहित्यसम्मान नरसिंह चितामण केळकर यांचे मराठी साहित्यातील स्थान ध्रुवतान्याप्रमाणे अद्वा व अक्षय्य आहे. या दोन साहित्यग्रणींनी मराठीचे वाग्वैभव वाढविले व साहित्यकलेचा परिमल दशदिशात बहरून टाकला, मराठी वाडमयाच्या आधुनिक कालखंडात या साहित्यद्वयांनी जी लोकोत्तर साहित्य—सेवा केली व अनेक वाडमयसेवकांना लेखनाला उत्स्फूर्त केले त्यावृद्धल मराठी सार-स्वत त्यांचे कायमचे ऋणी राहील. वाडमयाच्या प्रत्येक प्रातांत या दोन्ही साहित्यपुंगवांनी सलील संचार केला व आपल्या लेखणीचे सर्वतोगामित्व व अकुतोभयत्व सिद्ध केले. या त्यांच्या कर्तंबगारिचे स्मरण म्हणून आजच्या साहित्यिकांनी वाडमयक्षेत्रातील या दोघांच्या ऐतिहासिक कायविद्वल हादिक आदरभावना व कृतज्ञता वृद्धी व्यक्त करावी यात नवल ते कोणते ?

कै. श्री. कृ. कोलटकर यांची जन्मशताब्दी महाराष्ट्रात या वर्षी सर्वत्र साजरी होत आहे. कोलहटकर हे इ. स. २६-६-१८७१ रोजी जन्म पावले. त्यांचा जन्म होऊन याच वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना गौरविष्ण्याचे सर्वाना आवाहन केले. सुदैवाने

श्री. कृ. कोलहटकरांचे परमभित्र कै. न. चि. केळकर यांचाही जन्मदिन इ. स. २४ आगष्ट १८७२ हा असल्याने त्यांचीही जन्म शताब्दी साजरी करण्याचा योग पुढील वर्षी येत आहे. मराठी साहित्याच्या या प्रणेत्यांची जन्मगताब्दी सार्वत्रिक रीतीने साजरी होण्यात फार मोठे औचित्य व कालोचितता आहे हे विसरून चालणार नाही. या दोन श्रेष्ठ साहित्यिकांना गौरविल्याने मराठी भाषेचा व वाडमयाचाही गौरव होत आहे यात शंका नाही. झपाटघाने पुढे जाणाऱ्या कालाच्या प्रवाहावरोबर गतकाळातील ज्येष्ठाचीही द्रुतगतीने विस्मरण व्हावे व त्यांच्या कामगिरीची बूज समुचितपणे राखली जाऊ नये असेही घडण्याचा संभव असतो. श्रीपाद कृष्णांच्या व्यक्तित्वाच्या व वाडमयाच्या विविध पैलूंचा व विशेषांचा नव्या पिढीला परिचय व्हावा हा देखील जन्मशताब्दी साजरी करण्यामागे हेतु असतो व तो स्तुत्य आहे असेच कोणीही म्हणेल ! विविध साहित्य परिषदा व वाडमय—संस्था तसेच विद्यालये व महाविद्यालये यांच्या वतीने जन्मशताब्दीचा सोहळा उत्साहाने संपन्न होतो हे अभिमानास्पद व अभिनंदनीय आहे.

### वाडमय—क्षेत्रातील गुरु—पीठ !

श्रीपाद कृष्ण कोलहटकरांनी आपल्या हयातीत व नंतरही वाडमयाच्या क्षेत्रात एक संप्रदाय निर्माण केला व तो चालविला. हा संप्रदाय किंवा गुरुपीठ हट्टाहासाने किंवा प्रचाराने स्थापन होणारे नाही हे खरे आहे. कोलहटकरांच्या पिढीत आपटे, परांजपे, कोलहटकर, खाडिलकर, केळकर हे घुरंघर व पराकमी लेखक झाले. पण कोलहटकरांना गुरुपीठ निर्माण करण्याचे भाग्य लाभले ते अन्य एकाही साहित्यिकाला लाभले नाही. कोलहटकर हे साहित्यदृष्टचा सर्वश्रेष्ठ व थोर साहित्यिक होते असेही नाही. कोलहटकरांचे अभिमानी व प्रमुख शिष्य श्री. ग. त्र्यं. माडखोलकर म्हणतात, ‘वरेरकर, गडकरी, गुर्जर, चितामणराव जोशी, खांडेकर किंवा मी सुद्धा जरी आमच्या गुरुंच्या मानाने लौकिक दृष्टचा यशस्वी ठरलो असलो, तरी त्यांच्या प्रतिभेची उज्वलता आणि विशालता, विचारांची तार्किकता आणि मौलिकता, विद्वत्तेची गाढता आणि सूक्ष्मता आमच्यापैकी एकाच्याही वाडमयात दिसत नाही. वाडमयसंप्रदाय किंवा

गुरुपीठ निर्माण करण्याची योग्यता कोलहटकरांच्या ठिकाणी का होती याचा उलगडा यावरून होण्यासारखा आहे. उदयोन्मुखांना व तरुणांना प्रोत्साहन देण्याचे, त्यांनी लिहिलेल्या वाडमयाची गुणदोषपूर्वक चिकित्सा करण्याची वत्सलता व वडिलकी दाखविण्याचे अपार सौजन्य कोलहटकरांनीच प्रकट केले वरेकर, खांडेकर, माडखोलकरांसारखे ललित-लेखक कोलहटकरांच्याच परंपरेत तयार झाले कोलहटकरांचा छात घरून आपण रंगभूमीवर पदार्पण केले असे गडकरीही अभिमानानें म्हणत. कोलहटकरांच्या साहित्यात कल्पकतेचे व अद्भूततेचे मनोहर मिश्रण आढळते. कोटधा व कृप्तीची मार्मिक योजना आढळते. कलाविलासाचे व सौंदर्यान्वेषणाचे कौशल्य आढळते. विद्वत्तेचे व चितनाचे तेज आढळते. विनोद निर्मिती, नाट्य लेखन व साहित्य-टीका याबाबतीत कोलहटकरांनी नवे आदर्श निर्माण केले. कोलहटकरांची भाषाशैली, अंतर्मुख व मनोज्ञ वाटते. केळकरांच्या लेखनशैलीत बुद्धिवादाचे युक्तिवादाचे आलंकारिकतेचे प्रौढत्व व गांभीर्य जाणवते. कोलहटकरांचे वाडमयकलेकडे व कल्पकतेकडे, तर केळकरांचे वाडमय उपयुक्ततेकडे झुकलेले आहे. तारुण्यसुलभ भावभावांना आवाहन करणारे व त्यांच्या सृजनशीलतेला उद्दीपीत करणारे वाडमय कोलहटकरांनी लिहिल्यामुळे त्यांच्या वाडमयाचा व वृत्तीचा परिणाम तत्कालीन तरुण साहित्यिकांवर होऊन त्यांनीच त्यांच्या वाडमयीन संप्रदाय बनविला असेल असे म्हणणे अधिक इष्ट ठरेल.

## साहित्य-जन्मभरचा उद्योग

केळकर ही 'व्यक्ती नसून संस्था' होती. लोकमान्य टिळकांच्या निमंत्रणावरून सातांच्याला चालू असलेली वकिली सोडून केळकर पुण्याला १२ मार्च १८९६ रोजी आले व केसरी-मराठा संस्थेत दाखल झाले. दोन्ही पत्रांच्या संपादकत्वाचा बहुमान मिळणे ही गोष्ट अभूतपूर्व होती. वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी केळकरांना हा बहुमान मिळाला. या कालखंडात त्यांच्या साहित्याच्या व्यासंगाला बहर आला. ते केसरी पत्राचे २५ वर्षे व मराठाचे २० वर्षे संपादक होते. राजकारणाच्या धकाधकीच्या मामल्यात त्यांचे साहित्यविषयक प्रेम यर्त्किंचितही कमी झाले नाही. ४१ वर्षांच्या

श्री. कृ. कोलहटकरांचे परमित्र कै. न. चि. कैळकरे यांचाही जन्मदिन इ. स. २४ आगष्ट १८७२ हा असल्याने त्यांचीही जन्म शताब्दी साजरी करण्याचा योग पुढील वर्षी येत आहे. मराठी साहित्याच्या या प्रणेत्यांची जन्मगताब्दी सार्वत्रिक रीतीने साजरी होण्यात फार मोठे औचित्य व कालोचित्ता आहे हे विसरून चालणार नाही. या दोन श्रेष्ठ साहित्यकांना गौरविल्याने मराठी भाषेचा व वाडमयाचाही गौरव होत आहे यात शंका नाही. झपाटचाने पुढे जाणाऱ्या कालाच्या प्रवाहाबरोबर गतकाळातील ज्येष्ठाचेही द्रुतगतीने विस्मरण व्हावे व त्यांच्या कामगिरीची वूज समुचितपणे राखली जाऊ नये असेही घडण्याचा संभव असतो. श्रीपाद कृष्णांच्या व्यक्तित्वाच्या व वाडमयाच्या विविध पैलूंचा व विशेषांचा नव्या पिढीला परिचय व्हावा हा देखील जन्मशताब्दी साजरी करण्यामागे हेतु असतो व तो स्तुत्य आहे असेच कोणीही म्हणेल ! विविध साहित्य परिषदा व वाडमय-संस्था तसेच विद्यालये व महाविद्यालये यांच्या वतीने जन्मशताब्दीचा सोहळा उत्साहाने संपन्न होतो हे अभिमानास्पद व अभिनंदनीय आहे.

### वाडमय-क्षेत्रातील गुरु-पीठ !

श्रीपाद कृष्ण कोलहटकरांनी आपल्या हयातीत व नंतरही वाडमयाच्या क्षेत्रात एक संप्रदाय निर्माण केला व तो चालविला. हा संप्रदाय किंवा गुरुपीठ हट्टाहासाने किंवा प्रचाराने स्थापन होणारे नाही हे खरे आहे. कोलहटकरांच्या पिढीत आपटे, परांजपे, कोलहटकर, खाडिलकर, केळकर हे घुरंघर व पराक्रमी लेखक झाले. पण कोलहटकरांना गुरुपीठ निर्माण करण्याचे भाग्य लाभले ते अन्य एकाही साहित्यिकाला लाभले नाही. कोलहटकर हे साहित्यदृष्ट्या सर्वश्रेष्ठ व थोर साहित्यिक होते असेही नाही. कोलहटकरांचे अभिमानी व प्रमुख शिष्य श्री. ग. त्र्यं. माडखोलकर म्हणतात, ‘वरेरकर, गडकरी, गुर्जर, चितामणराव जोशी, खांडेकर किंवा मी सुद्धा जरी आमच्या गुरुंच्या मानाने लौकिक दृष्ट्या यशस्वी ठरलो असलो, तरी त्यांच्या प्रतिमेची उज्ज्वलता आणि विशालता, विचारांची तार्किकता आणि मौलिकता, विद्वत्तेची गाढता आणि सूक्ष्मता आमच्यापैकी एकाच्याही वाडमयात दिसत नाही. वाडमयसंप्रदाय किंवा

गुरुपीठ निर्माण करण्याची योग्यता कोलहटकरांच्या ठिकाणी का होती याचा उलगडा यावरून होण्यासारखा आहे. उदयोन्मुखांना व तरुणांना प्रोत्साहन देण्याचे, त्यांनी लिहिलेल्या वाडमयाची गुणदोषपूर्वक चिकित्सा करण्याची वत्सलता व वडिलकी दाखविण्याचे अपार सौंजन्य कोलहटक-रांनीच प्रकट केले वरेकर, खांडेकर, माडखोलकरांसारखे ललित-लेखक कोलहटकरांच्याच परंपरेत तयार झाले कोलहटकरांचाच हात घरून आपण रंगभूमीवर पदार्पण केले असे गडकरीही अभिमानानें म्हणत. कोलहटकरांच्या साहित्यात कल्पकतेचे व अद्भूततेचे मनोहर मिश्रण आढळते. कोट्या व कृप्तीची मार्मिक योजना आढळते. कलाविलासाचे व सौंदर्याचेषणाचे कौशल्य आढळते. विद्वत्तेचे व चितनाचे तेज आढळते. विनोद निर्मिती, नाट्य लेखन व साहित्य-टीका याबाबतीत कोलहटकरांनी नवे आदर्श निर्माण केले. कोलहटकरांची भाषाशैली, अंतमुख व मनोज्ञ वाटते. केळकरांच्या लेखनशैलीत बुद्धिवादाचे युक्तिवादाचे आलंकारिकतेचे प्रैढत्व व गांभीर्य जाणवते. कोलहटकरांचे वाडमयकलेकडे व कल्पकतेकडे, तर केळकरांचे वाडमय उपयुक्ततेकडे झुकलेले आहे. तारुण्यसुलभ भावभावांना आवाहन करणारे व त्यांच्या सृजनशीलतेला उद्दीपीत करणारे वाडमय कोलहटकरांनी लिहिल्यामुळे त्यांच्या वाडमयाचा व वृत्तीचा परिणाम तत्कालीन तरुण साहित्यिकांवर होऊन त्यांनीच त्यांच्या वाडमयीन संप्रदाय बनविला असेल असे म्हणणे अधिक इष्ट ठरेल.

## साहित्य-जन्मभरचा उद्योग

केळकर ही 'व्यक्ती नसून संस्था' होती. लोकमान्य टिळकांच्या निमंत्रणावरून सातान्याला चालू असलेली वकिली सोडून केळकर पुण्याला १२ मार्च १८९६ रोजी आले व केसरी-मराठा संस्थेत दाखल झाले. दोन्ही पत्रांच्या संपादकत्वाचा बहुमान मिळणे ही गोष्ट अभूतपूर्व होती. वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी केळकरांना हा बहुमान मिळाला. या कालखंडात त्यांच्या साहित्याच्या व्यासंगाला बहर आला. ते केसरी पत्राचे २५ वर्षे व मराठ्याचे २० वर्षे संपादक होते. राजकारणाच्या घकाघकीच्या मामल्यात त्यांचे साहित्यविषयक प्रेम यांतिकचितही कमी झाले नाही. ४१ वर्षांच्या

या प्रदीर्घ काळात केळकरांनी ४ चरित्रपर ग्रंथ, ५ नाटके, ४ निबंध स्वरूपाचे ग्रंथ, २ कादंबन्या, ३ इतिहास ग्रंथ, १ विनोद चचर्पिंथ व १ आत्मवृत्तपत्र ग्रंथ लिहिले व 'केसरी'तील प्रचंड स्फुट लेखन केले, मराठी भाषा व वाडमय त्यांच्या जाजवल्य निष्ठेतूनच केळकरांनी हे सारे वाडमय लिहिले. संस्थेच्या हितसंवंधाचा विचार नित्य मनात वागवावा लागल्याने व्यक्तिहितापेक्षा संस्थेचे हितच त्यांच्या वाडमयाला प्रेरक ठरले. लहानमोठ्या पुस्तकांना पुरस्कार किंवा प्रस्तावना लिहिण्याची त्यांनी इतकी अवाढव्य कामगिरी पार पाडली आहे की त्यांच्या प्रस्तावनांवर प्रवंध लिहिता येण्यासारखा आहे. महाराष्ट्रात त्यांच्याइतका गुणग्राह्यता प्रस्तावनाकार दुसरा झाला नाही. अच्युतराव कोलहटकरांप्रमाणे त्यांचे वर्तमानपत्री लेखन घसरते किंवा ओऱ्हरते नाही. केळकरांच्या लेखनाची वैठक व्युत्पन्न पढिकाची नसून विद्वान रसिकाची आहे. त्यांचा वाड्यीन उद्गार मर्मग्राही व मार्मिक आहे. साहित्यात त्यांना पहिले व राजकारणांत दुय्यम स्थान द्यावे लागते हे त्यांच्या अत्युच्च साहित्यभक्तीचे निर्दर्शक आहे. त्यांच्या लेखनाचा गुणसंभार व आवाका लक्षात घेता तात्यासाहेब केळकरासारखा चतुरस्त्र व बहुरंगी लेखक महाराष्ट्रात अजून झाला नाही हे प्रा. श्री. ना. वनहट्टी यांचे उद्गार अर्थपूर्ण व खरे वाटू लागतात. 'साहित्य हा माझा जन्मभरत्वा उद्योग आहे' असे केळकरांचे म्हणणे आत्मविश्वासाचे द्योतक असून त्यांच्या साहित्यनिष्ठेवर ते प्रकाश टाकणारे आहे !

### साहित्य-क्षेत्रातील कर्मयोगी, ज्ञानयोगी व भक्तियोगी

केळकर हे साहित्य-क्षेत्रातील कर्मयोगी व ज्ञानयोगी आहेत. वाडमय क्षेत्रात ते खरे 'भक्ति-योगी ही आहेत. असे प्रा. वा. म. जोशी यांनी केळकरांच्या साहित्यसेवेला अनुलक्षून म्हटले. 'आपणावर आम्हा साहित्य-सेवकांचा जितका हक्क आहे. तितका दुसऱ्या कोणाचाही नाही. आपण प्रथम साहित्य-प्रणेते व नंतर इतर सर्व काही आहो' असे साहित्य-संस्थेतर्फे त्यांना देण्यात आलेल्या मानपत्रात निर्देशित करण्यात आले आहे. टिळकांच्या चरित्राचे 'सार' म्हणजे 'लढा'. केळकरांच्या

चरित्राचे सार म्हणजे 'उद्योग' होय. सततोद्योगानें त्यांनी वाडमयांत अमाप यश मिळविले. व बहुतेक वाडमय केसरी-मराठा पत्राचे व संस्थेचे काम सांभाळून लिहिले 'स्वास्थ्य-प्रिय' केळकर उतारवयातही कार्यपत्र असत. निर्मळ चरित्र व निरलस वृत्ती या दोहोच्या जोरावर त्यांनी साहित्य-क्षेत्रात अटकेपार झेंडे रोवले !

'प्रथम श्रेणीचे वृत्तपत्रकार, खरेखुरे प्रथम पुरुषी देशभक्त, समाज-सेवक, राजकीय लेखनाचे व्यासमुनी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. 'आता माझ्या जागी तुम्ही क्रमानें आला आहा असे लो. टिळकांनी नर-सोपंताना म्हटले. ते 'लोकमान्याचे मातवर सहकारी' ठरले. पुष्कळ लिहावयास व वाचावयास मिळेल. म्हणून ते केसरीत आले. त्यांच्या वाडमयगुणांना तेथे वाव मिळावा. महाराष्ट्राला साहित्य-सम्राट लाभला. विचार व शैली यांचे सौंदर्य लेखातून आढळू लागले. ललित-लेखनाचे ते सिद्धहस्त साहित्यिक होते. मार्मिक व गुणपूर्ण लेखनाचा आदर्श त्यांनी मराठी वाचकासमोर मांडला. दृष्टातांनी नटलेला, समर्पक अवतरणे व उदाहरणे यांनी पल्लवित झालेला चोखांदळ वाडमयामिरूचीने व सुसंकृत-तेने विभूषित झालेला त्यांचा लेख म्हणजे रसिक वाचकांना एक मेजवानीच असे. 'तोतयाच्या बंडा'सारखे नाटक लिहून त्यांनी प्रयोगप्रधान इतिहासिक नाटक मराठीत लोकप्रिय करून दाखविले. टिळक व गॅरीबालडी यांच्या जीवनावरील चरित्रग्रंथ सादर करून चरित्र वाडमयाचे दालन मराठीत समृद्ध केले, 'गत गोष्टी-माझी जीवन-यात्रा' हा त्यांचा आत्मचरित्रपर ग्रंथ म्हणजे मराठी वाडमयाचा अलंकार आहे. 'नवल-पूरचा संस्थानिक' या त्यांच्या कादंबरीने संस्थानिकांच्या राजकारणावर प्रकाश टाकला आहे. 'मराठे व इंग्रज' या इतिहासविषयक ग्रंथाने मराठांच्या पराभवाची कारण-मीमांसा केली आहे. 'संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन या लेखाने प्राचीन संस्कृत भाषेच्या अध्ययनाची निकड पटवून दिली आहे. 'हास्य-विनोद-मीमांसा' या 'सुभाषित व विनोद' नावांच्या मूळ ग्रंथावरून वाढवलेल्या प्रबंधात केवळ मराठी वाडमयाच्याच नव्हे तर जागतिक वाडमय-याच्या आधारे हास्यविनोदाची शास्त्रीय चर्चा केली

आहे. याशिवाय किती तरी नाटके व काढंबन्या रोचक, विषयावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ 'विविध विषयाचा परामर्श घेणारे ग्रंथ, ज्ञानाच्या शाखो-पशाखावर आधारलेले विद्वत्तापूर्ण प्रवंध त्यांनी लिहिले व मराठी ज्ञानच-चैला चालना दिली. मराठी वाचकांना सुवुद्ध सुवृत्त व सुजाण बनविले. केळ-करांचा हा 'ज्ञानयोग मराठी वाडमयात अपूर्व नाही असे कोण म्हणेल ? गोल्डस्मिथने म्हटल्याप्रमाणे That such a small head could carry all he knew केळकरांच्या ज्ञान-योगाचा गौरव पुढील पिढी अहमह-मिकेने करील यात शंका नाही.

### सामाजिक नाटकाचे कोलंबस—कोलहटकर

रंगभूमीचा आजचा टिकाकार कोलहटकरांच्या नाटकांचा जरी यशस्वी नाटके म्हणून उल्लेख करीत नसला तरी मराठी रंगभूमीचे भवितव्य या नाटकांनी उजवळ केले असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. 'शिव-पवित्र्य' हे एक ऐतिहासिक विषयावरील नाटक सोडले तर बाकीची नऊही नाटके सामाजिक विषयावरील आहेत. विवाहविषयक पाच नाटके असून विधवाविवाह, मद्यपाननिषेध, स्त्री-शिक्षण, विषम-विवाह, इत्यादी विविध विषयांचा परामर्श सामाजिक नाटकातून घेतला गेलेला आहे. ही नाटके पंचाक्षरी आहेत. गडकन्यांनीही पंचाक्षरी नावांचा उपयोग आपल्या नाटकातून केलेला आहे. 'मूक नायक' हे कोलहटकरांचे नाटक केळकरांसारख्या विव्दान रसिकांनी अतिशय गौरविले. रंगभूमीवरील अखंड प्रयोग-परंपरा हे या नाटकाच्या लोकप्रियतेचे रहस्य आहे असे वि. स. खांडेकर यांनी म्हटले. 'प्रेमशोधन' 'मतिविकार' 'जन्मरहस्य' ही नाटके रंगभूमीवर प्रयोगरूपाने झाली असती तर याही नाटकांना 'मूक-नायकांचीच, लोकप्रियता मिळू शकली असती !

मराठीत सामाजिक नाटकक्षेत्रात नवयुग निर्माण करण्याचा मान कोलहटकरांना द्यावा लागेल. मराठीतील सामाजिक नाटकांचे ते कोलं-बसच ठरतात. अद्भुताचे झापड असलेले मराठीतील कथा वाडमय, नाट्य-वाडमय सामाजिकतेचे मूळ धरू लागले होते. सामाजिक परिस्थितीतील

स्थित्यंतराप्रमाणे खियांचे समान हक्क, स्त्रीशिक्षण, मद्यपान निषेध, विधवा विवाह, अनुलोम-विवाह याविषयीच्या समस्या नाटकातून चित्रित करण्यात येत होत्या. कोलहटकरांच्या नाटकातून अद्भूताचे प्राबल्य आढळते. याचे कारण जुन्या रंगभूमीचे त्यांच्या मनावरील प्रभुत्व कमी झालेले नव्हते. अद्भूताचे अवशेष मराठी रंगभूमीवर अद्यापि रेंगाळत होते. याच कालखंडात कोलहटकरांनी नाटके लिहिली. कल्पकतेचे पंख त्यांच्या प्रतिमेला फुटले होते. त्यांचे लक्ष सामाजिकतेकडे वळले. त्यांची नाटके सामाजिक स्वरूपाची असली तरी ती मध्ययुगीन व कल्पनारम्य (Romantic) वाटतात. या कल्पनारम्यतेचे पडसाद गडक-यांच्या नाटकावर उमटलेले आहेत. अद्भूताचे आकर्षण नाटकातून जाणवणारे होते सामाजिक प्रश्न ज्वलंत असतांना सुद्धा तो नाट्यदृष्टचा चित्रित करताना अद्भूताचे साहचर्य वरेकरांच्या नाटकातून जाणवते याचेही कारण हेच होय. सामाजिकता व प्रासंगिकता यांचा मेळ घालण्यात कोलहटकरांनी समयज्ञता दाखविली. पौराणिक कथासृष्टीची परंपरा टिकवून घरणारी मराठी नाटके नव्या सामाजिक पाश्वभूमीवर व जाणीवावर आधारली गेली यांचे श्रेयही कोलहटकरांना द्यावे लागेल.

वैचित्र्य हा कोलहटकरांच्या नाट्यप्रतिमेचा प्रमुख पैलू. वैचित्र्य प्रियतेमुळे त्यांच्या नाटकातील स्वाभाविकता बरीच कमी झाली. भाव-परिपोषापेक्षा कल्पनाचमत्कृतीकडे कोलहटकरांचा कल अधिक. कोलहटकरांची दृष्टी सौंदर्यवादी आहे नाटकातील वातावरण देखील काव्यमय आहे. मराठी काव्यात केशवसुतांनी, काढंबरीत हरिभाऊ आपटे यांनी तशी कोलहटकरांनो नाट्यक्षेत्रात क्रांती केली. पण नाटकातील प्रयोग-दृष्टीच्या अभावी, कला व सौंदर्य यांच्या अतिरेकामुळे कोलहटकरांच्या सामाजिक नाटकांना रंगभूमीवर हवे तसे यश मिळू शकले नाही.

## विनोदाचे व्यासपीठ

कोलहटकरानी 'सुदाम्याचे पोहे' लिहून विनोदाचे व्यासपीठ निर्माण केले. वक्रोक्ती व वैचित्र्य या दोन गुणांची कोलहटकरांच्या ठिकाणी मूळ-

चीच रुची. या वैशिष्ट्यांच्या आधारे कोलहटकरांनी मानवी वृत्तीतील व स्वभावातील वैगुण्यांचे व वैलक्षण्यांचे आविष्करण केले. त्यांनी निमिलेली तीन विनोदीपात्रे' सुदामा, वंडूनाना व पांडुतात्या ही सत्यसृष्टीतील व्यक्तिवरून घेतलेली असली, तरी कोलहटकरांच्या कल्पकतेची किमया त्यातून प्रत्ययाला येते. नित्याच्या अनुभवातील घटनांच्या बारकाव्यामागे मानवी मनाची विकृती व विषमता कशी दडलेली आहे याची सूक्ष्म जाणीव कोलहटकरांनी विनोदी लेखातून दिली आहे. कोलहटकरांनी लिहिलेले विनोदीलेख निंबंघ आहेत असे टीकाकारांचे म्हणणे आहे. त्यांनी गोष्टीचे स्वरूप धारण केलेले नाही. तिचा वेगळा साचा आहे आगळेच तंत्र आहे. कोलहटकरांचा मराठीतील विनोद हा विनोदी वाड्मयाचा पाया मानावा लागेल. हा उपक्रम अपूर्वं व अद्वितीय होय. अशी टीकाकारांनी रवाही दिलेली आहे. विनोदी लेखनाची कोलहटकरापूर्वी काहीच सुरुवात आढळत नाही. मराठीत विनोदाविषयी फारशी प्रतिष्ठेची बुद्धी नव्हती. प्राचीन वाड्मयात अधून मधून विनोदाचे फवारे उडविलेले आढळतात पण 'टवाळा आवडे विनोद' हा रामदासासारख्या पारमार्थिकसंताचा अभिप्राय असे. विनोदी स्वतंत्र लेखनाचे मराठीला वावडेच असे. निंबंघमालेत चिपळूणकरांनी देखील मराठीत विनोदी लेखनाची प्रवृत्ती आढळत नाही. असा खेद व्यक्त केला होता. १९२० मध्ये कोलहटकरांचा 'साक्षिदार' हा पहिला लेख अवतरला. विनोदाचे नवे दालन उघडले गेले. मराठी वाचकात संमिश्र प्रतिक्रिया आढळली. टीकाकारांच्या रोषालाही न जुमानता कोलहटकरांचा विनोद मराठी वाड्मयात स्थानापन्न झाला. चुटके, कहाण्या, विडंबने केवळ यांच्या पुरताच मराठीत मर्यादित रूपात असलेला विनोद स्वतंत्र वाड्मय-प्रकार म्हणून सुप्रतिष्ठित झाला. त्याचे सर्वं श्रेय कोलहटकरांनाच द्यावे लागेल. पाश्यात्य साहित्यशास्त्रांचा तुलनात्मक दृष्टिकोनातून व्यासंग करून मारतीय साहित्य शास्त्रातील विचारधारेशी त्यांचा समन्वय साधण्याचे बिकट कार्य कोलहटकर-केळ-करांनीच पार पाडले. मराठी साहित्याच्या विविध प्रकारांना रुढ करण्याचे व वाढीला लावण्याचे कार्य या साहित्यिकद्वयाकडून झाले आहे. कोलहट-करांनी मराठीत सामाजिक नाटकाचा पाया घातला. अमिनव स्वरूपात

विनोदाचे प्रवर्तन केले. साहित्य शास्त्राचे मूळभूत सिद्धांत नव्या पद्धतीने मांडले, तर केळकरांनी मराठीतील वृत्तपत्रसृष्टीचे मूळ शास्त्रशुद्ध व व्यवहारिक भूमिकेवर रुढ केले. साहित्यशास्त्राला रसिकतेची व आस्वादाची बैठक प्राप्त करून दिली. मराठी वाड्मयांचा आधुनिक कालखंड या दोन अतिरथीनी व महारथीनी गाजविला. साहित्याचे आदर्श स्थिर केले. वाडमय-मूळयांना महत्ता प्राप्त करून दिली. विविध वाड्मय-प्रकारांना व्यापिक आवाहन मिळवून दिले. नव्या पिढीचे कर्तृत्व साहित्य-क्षेत्रात उजेडात आणले. आजकालच्या साहित्याचे नेतृत्व करणाऱ्या या दोन साहित्य-प्रणेत्यांचे स्मरण कृतज्ञतेने ब्रह्मवयास हवे.

## मराठी कादंबरीच्या अंतःप्रेरणा

मराठी कादंबरीचे क्षेत्र आधुनिक कालाचे दर्शन घडविणारे आहे. मराठी कादंबरीकारांनी मध्यमवगच्या बदलत्या सामाजिक प्रेरणांतून आपले विषय निवडले आहेत. जीवनाचा व्याप व आवाका जसा अधिकाधिक फुलत गेला तसा कादंबरीसृष्टीचाही विस्तार वाढला. आधुनिकतेच्या व वास्तववादाच्या नावाखाली अलीकडे प्रादेशिकता व अंतर्मुखता आली. नवी कादंबरी झोपडपटीपर्यंत पोचली. ऐतिहासिकतेनेही मरारी मारली, तिचेही स्वागत झाले. पौराणिक अंतरंगाच्या कालखंडात शिरून त्यातूनही नवी दुष्टी व संदर्भ शोधले गेले. अन्य वाडमय-लेखनाला जशा काही प्रेरणा उपकारक झाल्या तशाच कादंबरीच्या निर्मितीतही त्यांचे साहा झाले. बदलती वाडमयाभिरुची व निकष यांचे क्रूण मान्य करून कादंबरीकारांनी वाटचाल केली. विषयाच्या व आविष्काराच्या मर्यादा जशा अन्य वाडमय प्रकारावर पडलेल्या आहेत त्यातून कादंबरी वाडमय बचावले आहे. म्हणून रचनेचे व तंत्राचे अभिनव प्रयोग कादंबरी प्रकारांतून जसे जाणवतात तसे अन्य प्रकारातून नाहीत. कादंबरीवाडमयाचा हा आगळेपणा नेहमी स्वागताहूं ठरावा.

कादंबरीवरही काही बंधने आहेत. ती वाचकनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ आहेत. कांदंबरी हा मूळचा अंतर्मुख व मननशील प्रकार होय. कादंबरीतून

वैचारिकतेला व तत्त्व-चितनालाही अधिक वाव आहे. व्यक्तिमनाचे त्यातून जसे विश्लेषण असते तसे समाजप्रेरणांचे दर्शनही त्यातून घडते. सामाजिक तणाव, घडामोडी व उलथापालथी याचे कादंबरीतून चित्रण आढळते समकालीन इतिहासावर नवा प्रकाश पडतो. घटनांचे बारकावे सुस्पष्ट होऊ लागतात आणि नव्या दृष्टिकोनातून वर्तमानाचे व गतार्थाचे रहस्य जाणवू लागते.

## मध्यमवर्गाच्या सामाजिक प्रेरणा

समाजाच्या स्थितीगतीप्रमाणेच कादंबरीचा उगम व विकास होत गेला. वाचनाच्या व मनोरंजनाच्या काळात अद्भुततेकडे व नाट्याकडे समाजाचा कल होता. इंग्रजी राज्यसत्तेखाली डोके वर काढू इच्छिणाऱ्या सुशिक्षितांना बौद्धिक भूक लागत होती. साक्षरतेला खाद्य पुरवेल असे वाढमय निर्माण होऊ लागले होते. परवशतेचे चटके जाणवू नयेत म्हणून कल्पिताचे कथादिकांतील प्रावल्य वाढते होते. समाजातील स्पर्धा व गुंतागुंत वाढली नव्हती. वाढमयदेखील धोपट व उथळ होते. खिस्त्यांचा धर्म-प्रचार उजळ माथ्याने व राजरोस वाढमयातून मिरवीत होता. कुठे समाजसुधारणेचे वैयर्थ्य व उपहास तर कुठे इष्टत्व व प्रसार कथाकादंबन्यातून प्रगट होत होता. कादंबरी-वाढमयाचे मूळ धरू पाहत हीते. ते आकार घारण करू पाहत होते. अद्भुताच्या पकडीतून कादंबरी बाहेर पडली. ती वास्तवाभिमुख बनली, नव्या युगाचे आवाहन ती ओळखू लागली. हरिभाऊंनी या बदलत्या काळाचे प्रतिनिवित्व केले. मध्यमवर्गाच्या सामाजिक प्रेरणा चित्रित केल्या. नावलाचा सुळसुळाट कमी केला. कथाकथन हे हरिभाऊंचे घ्येय. त्यांच्या वास्तवनिष्ठेला बोधवादाची घार होती. ती मध्यमवर्गपुरती सीमित होती. नवशिक्षित समाज, स्त्रिया हा त्यांचा वाचकवर्ग. त्यांच्या आशाआकांक्षाचे व भावभावनांचे प्रतिबिंब कादंबरीतून उमटलेले असे. बहुंशी मध्यमवर्ग व स्त्रिया हा कथाकादंबन्यांचा वाचकवर्ग होता आणि बहुतेक संपादक आणि प्रकाशक या वाचकवर्गाच्या अभिरुचीला आत्मसंतोषपूर्वक खाद्य पुरवीत. मध्यमवर्गाचे सुखदुःख त्यांनी साकार केले. त्यांनी दारिद्र्याची व असहायतेची कथाचित्रे रेखाटली.

परकीय सत्तेच्या सावटाखाली मराठी समाज वावरत होता. शिक्षण उपजी-विकेचे साधन म्हणून त्याचा प्रसार सर्व थरावर होत होता. आधुनिकतेचे वारे महाराष्ट्रात पसरू पाहत होते. जुन्या मूल्यांना नवा उजाळा मिळत होता. हरिभाऊंनी कथाकादंबन्यांच्या द्वारे वैचारिक जागृती घडविली. सामाजिक रुढी व स्त्रीवर्गाची कुचंबणा हा त्यांच्या सामाजिक कादं-वन्यांचा आवडता विषय. रुढीनिर्मूलनार्थ 'कागदी अस्त्रा'चा वापर त्यांनी केला. दारिद्र्याची व प्रतिकूलतेची कोंडी फोडून शिक्षणाचा व आत्मविकासाचा ध्यास व ध्येयवाद सफल करणारी नवी प्रगतीप्रिय पिढी हा हरिभाऊंचा जिव्हांळचाचा विषय होता. मने उमलू लागलेली होती. वैधिष्णु समाजाच्या प्रगतीचे व वैचारिक आकांक्षांचे अभिमुखत्व हरिभाऊंच्या कादंबन्यांतून आढळते. राजकीय व औद्योगिक विचारधारेने अद्यापि समाज अंकित झालेला नव्हता. सामाजिक चळवळीला अद्यापि बाळसे आले नव्हते. समाजशिक्षणाच्या प्रगतीच्या कल्पना माफक होत्या. सामाजिकक्रांतीची भडक मावना सुशिक्षितात फोफावली नव्हती. हरिभाऊंच्या कादंबन्यांतील जीवन-दर्शन मवाळ होते. गतिमान समाजाची सामाजिक स्पंदने देखील उग्र स्वरूपाची नव्हती. त्यांच्या कादंबन्यांचा 'कुटुंब' हा प्रमुख घटक. त्याच रिंगणामोवती त्यांचे कथाकार्य घोटाळले. कौटूंविक समस्यांचे दिग्दर्शन नव्या पार्श्वभूमीवर सादर करण्याचे कार्य हरिभाऊंनी पार पाडले. त्यांचा दृष्टिकोण डोळस व वास्तवाभिमुख होता. सासुरवास, छळवाद, सामाजिक कोंडी, आत्मविकासाला पडलेले अडसर, समाजातील बुरसटलेल्या चालीरीतींचे व प्रथांचे प्रस्थ, सांकेतिक आचार-विचारांच्या दडपणाखाली व्यक्तिस्वातंत्र्याचे होणारे अपहरण हरिभाऊंनी दाखविले. विचार, अभिव्यक्ती व कृती यांचे स्वातंत्र्य हरिभाऊंनी कांदं-बन्यांतून पुरस्कारले. समाजाचा आगामी काळात होऊ घातलेला कायापालट हरिभाऊ निष्ठेने पण हळूवारपणे घडवीत. नव्या समस्यांना व प्रश्नांना तोंड फोडत. सामाजिक समस्यांचे स्वरूप सुजाणपणे अवलोकन करून त्यांनी तटस्थतेने कादंबन्यातून ते आविष्कृत केले. राजकीय स्वातंत्र्या-पेक्षा सामाजिक व बौद्धिक स्वातंत्र्याचा कैवार हरिभाऊंनी घेतला. गुलाम-गिरीत राहुनही समाजाकरिता जे करता येण्यासारखे होते, ते त्यांनी केले.

शिक्षणाची व वैचारिक प्रगल्भतेची चोखंदळ जोड मिळवून त्यांनी कांद-बरीलेखन केले. मानसिक विकासाकरिता व प्रतिकाराकरिता इष्ट त्या सहिष्णुतेकरिता हरिभाऊंनी प्रबळ नैतिक संवेदना व मनोवैर्यं जागृत केले. एकसुरी समाजसुधारणेचे व सीमित लोकजागृतीचे चित्रण हरिभाऊंच्या सामाजिक कांदंबन्यांतून आढळते. म्हणून त्यांच्या कांदंबन्यांतून मध्यमवर्गनिष्ठेचे आपाततः दर्शन घडते. ठराविकता मोडून बंडखोर क्रांतिवाद पुरस्कारण्याचे वैचारिक आक्रमकत्व हरिभाऊंच्या कांदंबन्यांतून अभावानेच आढळते.

सामाजिक मनाचे पोषण करण्यासाठी व परवशतेची झापड मोडून काढण्यासाठी हरिभाऊ ऐतिहासिक कांदंबन्यांकडे वळले. त्यांनी अद्मुताचे वीरवृत्तीतून घडलेले पर्यवसान दाखविले. प्राप्त कालात आलेली मनो-दुर्बलता व किंकरंव्यमूढता नाहीशी केली. इतिहास हा परवशतेच्या व परकीयतेच्या कालावधीत स्फुरणदायी ठरला. साहसाला व ध्येयनिष्ठेला त्याने प्रेरणा व चालना दिली. हरिभाऊंनी सर वॉल्टर स्कॉटपासून सफूर्ती घेऊन लिहिलेल्या ऐतिहासिक कांदंबन्यांनी आधुनिक काळात एक वैशिष्ठ्यपूर्ण दालन उघडलेले असून ऐतिहासिक कांदंबन्यांनी मराठी कांदंबरी प्रकाराला समृद्धपणा व भरघोसपणा प्राप्त करून दिला. हरिभाऊंनंतर ना. ह. आपडे नाथमाधव व वि. वा. हडप यांनी व अलीकडे रणजित देसाई, ना. सं. इनामदार, भीमराव कुळकर्णी इत्यादी कांदंबरीकारांनी शिवकालीन, पेशवेकालीन इतिहासाचा कांदंबरीरूपाने आगळा परिचय करून दिला. थोर व्यक्तींच्या प्रतिमेमोवती विस्तारलेले वलय रंगरेषांनी गडद करण्याचे व तथाकथित समजूती-अपसमजूतींनी झाकोळलेले व्यक्तित्व अधिक ऐतिहासिक व सत्याधिष्ठित करण्याचं कार्यं या कांदंबरीकांनी पार पाडले. कधीकधी कांदंबरी-लेखनाच्या अभिनिवेशाने पारंपरिक विचारसरणीला हादरा देण्याकरिता व ऐतिहासिक विभूतिमत्व सिद्ध करण्याकरिता इतिहासाचा अपलापही केलेला दिसतो व त्याचे सादपडसाद कांदंबरीतून उमटलेले दिसतात.

### ध्येयाच्या मृगजळामागे लागलेले नायक

हरिभाऊंनंतर कालांतराने सामाजिक कांदंबरीचे क्षेत्र अधिक

तात्त्विक, अंतर्मुख व वैचारिक बनले. सनातनी व नवमतवादांच्या संधि-  
 कालात, लोकमतातही संक्रमण दिसू लागले होते. शिक्षणामुळे व्यापक  
 प्रतीचा ध्येयवाद व विवेकवाद सुशिक्षितात शिरू पाहत होता. आत्म-  
 शोधन व आत्मपरीक्षण या मूल्यांनी विचारवंतांत बौद्धिक जागृती घडत  
 होती. केवळ माफक मनरंजनाहून वाढमयाचे कार्य अधिक हेतुपूर्ण आहे  
 याची जाणीव कादंबरीकारांना होऊ लागली होती. तत्त्वप्रसाराचे कार्यही  
 याच माध्यमातून होण्यासारखे आहे हा विचार त्यांना पटू लागला होता.  
 स्त्रीजीवनातील समस्या सुशिक्षित स्थियांच्या वाढत्या बौद्धिक आकांक्षा-  
 मुळे नवे रूप धारण करीत होत्या. वा. म. जोशी यांच्या कालात 'सफेजेट  
 स्त्री' उदयाला आली होती. मिल्ल, स्पेन्सर या अंगल लेखकांच्या वाढमय-  
 वाचनाचा परिणाम समाजावर होऊन घर्ष, ईश्वर, समाज याविषयी  
 आस्था वाढली. १९१५ ते १९१९ या दरम्यान लिहिलेल्या वा. म. जोशी  
 यांच्या कादंबन्यातून समाजात घडू लागलेल्या स्थित्यंतराची व परिवर्त-  
 नाची ओळख पटू लागते. वाढमयवाचनाच्या वाढत्या हव्यासामुळे बौद्धिक  
 चर्चा करण्याची व वादविवादाची हौस शिक्षितांच्या ठिकाणी बळावली  
 होती. त्याचे प्रत्यंतर वामनरावांच्या चर्चाप्रिचुर कादंबन्यातून येते. काव्य-  
 शास्त्रविनोदाचे कारंजे त्यातून सदैव फुललेले आढळते. त्यांच्या कादंबन्या-  
 तून बौद्धिक व्यासपीठे मरलेली आहेत. श्रेष्ठप्रतीचा कलानंद, आत्मानंद  
 व काव्यानंद यांचा आस्वाद या कादंबन्यांच्या वाचनाने घेता येतो. स्त्री-  
 दाक्षिण्यांचे ( chivalry ) युग उगवल्याची जाणीव वामनराव जोशी  
 यांच्या कादंबन्यांमुळे होते. त्यांच्या कादंबन्यांची नावे देखील स्त्रीसृष्टीतून  
 घेतलेली आहेत. वामनरावांचे नायक ध्येयाच्या मृगजळामागे लागले  
 आहेत. आत्मवंचनेचा अनुभव घेऊन दुःखी झाले आहेत. ज्या व्यक्तींच्या  
 सान्निध्यात राहून वा. म. जोशी यांनी ध्येयवाद दाखविला त्याची परवड,  
 व शोकांतिका शेवटी त्यांना चित्रित करावी लागली.

तत्त्वशोधनावरोबर समाजसंशोधनाचेही कार्य समांतरपणे चालले  
 होते. ह्याचा प्रत्यय डॉ. केतकरांच्या कादंबन्यातून येतो. समाजवस्त्राची  
 वाण व धागेदोरे समाजजीवनाशी कसे घटृपणे एकजीव झालेले असतात.

याची साक्ष या कादंबन्यांहून पटते, अनूढ, पुनरूढ, कानोन, अकरमाशी संततीचे भवितव्य यासारख्या नव्यानेच निर्माण झालेल्या सामाजिक समस्यांचे मूळगामी दर्शन घडविण्याचे साहस केतकरांनी कादंबरीतून दाखविले. समाजदर्शनाच्या हव्यासामुळे तंत्राची व कलेची मातव्बरी त्यांनी बाळगली नाही हे खरे आहे. हॉवेल या अमेरिकन कादंबरीकाराच्या वास्तववादाचे दोषान्वेषण करीत असतांता एका टीकाकाराने असे म्हटले की, 'हॉवेल याच्या वास्तववादाचा दोष असा की त्याचा वास्तववाद हा अंकगणिती स्वरूपाचा आहे.' केतकरांच्या कादंबरीतील समाज, संकुल व संकीर्ण आहे, त्यांचा वास्तववादही त्यांच्या निरीक्षणाच्या व अवलोकनाच्या गोळावेरजेतून बनला आहे. समाजसंशोधनाच्या हव्यासापायी केतकरांच्या कलेचा विचका झाला हे खरे असले, तरी त्यांच्या मूळ अंतःप्रेरणेला मात्र घवका पोचत नाही.

### कलावादी व समाजवादी अंतःप्रेरणा

'कलेकरिता कला' व 'जीवनाकरिता कला' या घोषणांनी कादंबरीचे क्षेत्र गजबजून गेले. तंत्र व कलामूल्यांचे पोषण ना. सी. फडके यांच्या कादंबरी वाड्मयातून झाले. प्रेम-प्रणय व शृंगार यांच्या चाको-न्यात फिरणारे कथानक, रेखीव, सुस्पष्ट व कलापूर्ण व्यक्तिचित्रण, परिणामकारक व सफाईदार भाषाशीली या वैशिष्ट्यांनी फडक्यांच्या कादंबन्यांनी वाचकांचे मन वेधून घेतले. 'मागणी-पुरवठा' या तत्त्वानुसार वाड्मयाला अमाप लोकप्रियता मिळाली. संगीत, चित्र व शिल्प या कलां-प्रमाणे वाड्यदेखील कला आहे ही जाणीव फडक्यांनी सतत बाळगली म्हणून कादंबरी-क्षेत्रातील ते जादूगार ठरले. पण जे तंत्र फडक्यांच्या यशाला कारण ठरले तेच त्यांच्या अपयशालाही कारण ठरले. कारण तंत्रवादाचं स्तोम माजवित्यामुळे फडक्यांच्या उत्तरकाळात लिहिलेल्या कादंबन्यांना उत्तरती कळा लागली व पूर्वकाळात लिहिलेल्या कादंबन्यावरून त्यांच्या वाड्मयाचे मोजमाप होऊ लागले.

'कलेकरिता कला' या तत्त्वाचे जसे फडक्यांनी तसे 'जीवनाकरिता कला' या तत्त्वाचे वि. स. खांडेकरांनी प्रणयन केले. साहित्यद्वारे लोक-

जागृतीच्या व मतप्रचाराच्या ईरेला खांडेकर पडले. त्यांच्या असोमान्यं कल्पकतेला व लालित्य गुणाला मानवतेचे व भूतदयेचे कोंदण असल्यामुळे त्यांच्या कांदंबरी-वाडमयाला वाचकांत वारेमाप लोकप्रियता लाभली. मार्क्स व फ्राईडची नवी विचारघारा जागतिक क्षेत्रात प्रभाव गाजवीत असतांना त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील मराठी वाचकांवर होती. समाजवादाच्या अंतःप्रेरणेने लुब्ध होऊन खांडेकरांसारखे कलावंत कांदंबरी-वाडमयातून त्याचे स्वागत करीत होते. पण मुळात ती परस्फूर्त असल्याने या प्रवृत्तीचे स्वरूप कृत्रिम व अनुकरणात्मक वाटले. समाजसत्तावादाच्या पुरस्काराने खांडेकर-माडखोलकर व्याज-प्रचारक ठरले व त्यांच्या मतप्रसाराला ‘महाराष्ट्राय समाजसत्तावाद’ म्हणून घरचाच अहेर लाभला. हेतूचा विचार असूनही कलेचाच बडेजाव मिरविला म्हणून ‘जिनगरी कलावंत’ असा टीकाकारांनी त्यांच्यावर शिक्कामोर्तंब केले. राजकीय घडमोडी व राजकारणी पुरुष यांच्या सतत सान्निध्यात राहिल्यामुळे ग. चं. माडखोलकरांनो राजकीय कांदंबरी हा प्रकार लोकप्रिय केला. पण राजकारणाचे महत्त्व प्रासंगिकच असल्यामुळे त्यांच्या सर्वच कांदंबन्यांचे वाडमयीन मूल्य नेहमीच सर्वमान्य राहील असे वाट नाही. बदललेल्या कौटुंबिक जीवनाचा व विवाहजीवनाचा रोख ओळखून घटस्फोटाची त्यांनी प्रतिपादिलेली आवश्यकता त्यांची समर्यज्जता दाखविणे. काळाचे आव्हान त्यांनी ओळखले असेच म्हणावे लागेल.

### नवमतवाद व नवी लैंगिक नीती

बदललेल्या सामाजिक परिस्थितीचे प्रतिविव साहित्यातूनच स्वच्छ रीतीने उमटत होते. स्त्रियांच्या व्यक्तित्वाच्या विकासाबरोबर महत्त्वाचे प्रश्न समाजात उपस्थित झाले. शिक्षणामुळे सामाजिक दर्जा सुधाराला. परंपरेने चालत आलेल्या सामाजिक प्रथा अन्याय व जाचक होत्या. स्त्रीवर्गाच्या बाबतीत त्यांची नाडणूक तीव्रतेने बोचणारी होती. स्त्रिया आर्थिकदृष्टच्या स्वावलंबी व स्वतंत्र झाल्या पण निसर्गाने व समाजाने त्यांच्यावर परावर्लंबित्व लादले. वैवाहिक जीवनात असंतुष्ट व दुःखी असून देखील त्याचे पाश तोडण्याची मुभा तिला नव्हती. प्रौढ कुमारि-

कांची संख्या वाढत होती. त्यांच्या आर्थिक मिळकतीवर वडिलधान्यांचा संसार चाले. नवमतवादाचा व नव्या लैंगिक नीतीचा प्रसार झाल्याने त्याचा समाजव्यवस्थेवरही परिणाम होणे अपरिहार्य होते. विभावरी शिरुरकरांनी या सामाजिक व लैंगिक कांतीचा नव्या संदर्भात कादंबरीतून पडसाद उमटविला. 'वान्यावादळाशी झगडणारी' स्त्री त्यांनी चित्रित केली. स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा व व्यक्तिविकासाचा निर्मय पुरस्कार केला. स्त्रीपुरुषसंबंधातील समानतेचे व न्याय्य हक्कांचे बीजारोपण केले. क्रांतिकारी व्यक्तित्व असलेल्या स्त्रीचे नेतृत्व विभावरी शिरुरकरांनी आपल्या कादंबन्यांतून सादर केले आहे. त्यांचे सर्वच वाढऱ्या प्रक्षेपक ठरले यात शंका नाही.

मनोगाहनाचा व संज्ञाप्रवाहाचा नवा प्रयोगही कादंबरीतून आढळतो. वेडेकरांची 'रणांगण,' मर्देकरांची 'पाणी,' 'तांबडी माती' व अलीकडे गंगाघर गाडगील यांची 'लिलीचे फूल' या कादंबन्या मनोविश्लेषणपर आहेत. विकृत-मनस्कांच्या मानसशास्त्रीय अभ्यासाची गरज डॉ. सिंगमंड फार्डच्या संशोधनाने सिद्ध केली. इंग्रजीवर्णन मराठीत हा विचार फार उशिरा आला. खांडेकरांच्या 'दोन मना'त याची चुणूक आहे बहिर्मन व अंतर्मनाचे व्यापार कसे अनियंत्रित असतात याचे विश्लेषण मनोगाहनपर कादंबरीतून आढळते. अंतर्मनाचे खेळ कसे चालतात हे गूढ 'संज्ञाप्रवाहा'च्या आधारे उलगडते. सुप्तासुप्त कियांचे संचलन हे या कादंबन्यांचे कार्य. मराठीत संज्ञाप्रवाहाचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. तो प्रयोगापुरताच राहिला असे म्हणावे लागते. नवकथेत त्याने आपले ठाण कितीही ऐसपैस मांडले असले तरी कादंबरीत मात्र तो फसला.

### प्रादेशिक कादंबरी : तंत्र व स्वरूप

मात्र प्रादेशिक कादंबरीने या क्षेत्रात उंच भरारी मारली आहे. प्रादेशिक कादंबन्यांना ग्रामीण जीवनावरील कादंबन्या म्हणण्याची गल्लत नेहमी होते. या दोहोंच्या सीमारेषा आखून टाकण्याची पाळी आली आहे. ग्रामजीवनातील लोकाचारांचे व परंपरांचे दर्शन काही कादंबन्यातून घडते.

ग्रामीण विभागातील देवदेवस्कीच्या प्रकारावर वरेरकरांच्या काही काढ-बन्या आहेत. ग्रामीण काढबन्यांहून प्रादेशिक काढबन्यांचे स्वरूप कसे आगळे असते याचे विवेचन एका इंग्रजी लेखकाच्या अभिप्रायावरून दाखविता येण्यासारखे आहे. तो म्हणतो—

‘प्रादेशिक कथाकथन ग्रामीण भागापुरते मर्यादित नाही. आधुनिक समूहजीवनातील मानवी मनोरचनेचे वैशिष्ट्य लक्षात यावे म्हणून प्रादेशिक कथेची निर्मिती होते. स्थानिकता व सामूहिकता यांचा परिचय त्यातून घडतो. समानतेतील पृथकतेची प्रतीती येते.’ परंपरा, लोकजीवन व लोकाचार यांच्या सातत्यातून प्रादेशिक वैशिष्ट्य वनते. मातीचे गुणधर्म माणसाला चिकटलेले असतात. या मनांची व स्वभावांचीही वैशिष्ट्य-पूर्ण घडण असते. लोकजीवनाचे सूत्र त्यातून गुफलेले असते. संस्कारांचे व प्रथांचे काही बारकावे असतात. भाषेतून व बोलीतून प्रादेशिक अविभाज्यत्व प्रकट होते. पाच कोसावर भाषा बदलते तसा माणूसही व्यक्तित्व, वृत्ती व वेष यांच्या रूपाने पालटत असतो. मनोरचनेची ठेवण ही प्रदेशाने बहाल केलेली नैर्सर्गिक देणगी. प्रदेशाच्या संदर्भातीही माणूस लहान—मोठा होतो. त्याच्या आवडी निवडीचा व सवीरींचा वोघही प्रादेशिक एकात्मकतेवरून होऊ लागतो. सलगपणातही विलग असे वरेच असते. त्याचे स्वरूप अज्ञात असते एवढेच. प्रत्येक कुटुंबाची व गावाची जशी संस्कृती असते तशीच ती प्रदेशाचीही असते. प्रदेशातील साधमर्यादी प्रादेशिकतेत रूपांतर होते. कोकण, खानदेश, मराठवाडा व विदर्भ हे मराठी भाषिकांचे प्रदेश. भाषेच्या निकषावर ते एकाकार झाले पण त्यांचे पृथगात्मकत्व दृष्टिआड होऊ नये. या वैशिष्ट्यांचे दिग्दर्शन एकात्मकतेला उपकारकच होणार Regionalism—प्रादेशिकतेच्या चळवळीची तरफदारी करतांना एका इंग्रजी लेखकाने म्हटले आहे की ही चळवळ अमेरिकेत इतकी प्रसार पावली की प्रत्येक भिन्न भागात हिचे लोण पोचले असून तेथे त्या भागाचा एक एक वाढमयीन प्रतिनिधीच निर्माण झाला आहे.

मराठी प्रदेशातील वेगवेगळच्या विभागांचे वैशिष्ट्यदर्शन कथाकाढ-बन्यांच्या रूपाने पूर्वीपासून होत असले तरी त्याचे प्रादेशिकत्वच ठसावे

म्हणून ते झालेले नाही. गोव्यातील संस्कृतीवर व लोकजीवनावर लक्षण-राव सरदेसाई, वा. भ. बोरकर यांनी बरेच कथावाडमय लिहिले. कोकणच्या प्रादेशिक पार्श्वमूमीवर अलीकडे कितीतरी वाडमय झाले आहे. श्रो. ना. पेंडसे यांची 'गारंबीचा बापू' 'हत्या' यांना प्रादेशिक अस्मिता लाभली आहे. हर्ण बंदराचा परिसर प्रादेशिक साहित्याने फुलून गेला आहे. गो. नी. दांडेकरांची 'शितू', 'पडघवली' कोकणच्याच कथेतून उठावदार झाली. मराठवाड्याच्या प्रदेशजीवनावर ए. वि. जोशी यांनी आणि वन्हाड्या प्रादेशिकतेवर उद्धव शेळके, मनोहर तल्हार यांनी कादंबरी-लेखन केले. वातावरण, लोकजीवनाचे संकेत व परंपरा यांचे साहचार्य शोधूनच प्रादेशिक कथानिर्मिती झाली. घटना, संवंध व वातावरण यांच्या जुळणीतून प्रादेशिक कादंबरीतील व्यक्तींचे व्यक्तित्व घडते.

'माणदेशी माणसां'तील व्यंकटेश माडगूळकरांनी दाखविलेल्या व्यक्ती हाडामासाच्या आहेत. 'माणदेशी माती'तून त्या पोसलेल्या आहेत. तेथील वातावरण, लोकजीवन व संकेत यांच्याशी त्या संबद्ध आहेत.

जी गोष्ट 'माणदेशी माणसां'ची तीच ए. वि. जोश्यांच्या 'रानभूल'ची. मराठवाड्यातील परंपरेची पार्श्वमूमी घेऊनच ती घडली. उद्धव शेळक्यांच्या 'धग'मध्ये, मनोहर तल्हारच्या 'माणस'मध्ये वन्हाड मातीचे हितगुज आहे. वन्हाडी बोलीचे गावकरी संवाद आहेत. प्रदेशाशी परिचित असलेल्या बोलीचे सहृदय संलाप आहेत. प्रादेशिक कादंबरी अस्सल जीवन-निष्ठेच्या प्रेरणेतून उत्स्फृत व्हावयास हवी. केवळ टूम म्हणून नावीन्याच्या होसेनं तिची निर्मिती होण्याचे दिवस आता संपले आहेत.

### नैतिक अराजकाची चाहूल

कथेतून अश्लीलतेची लाट उसळली. तिची प्रतिक्रिया कादंबरीतून झाली. लैंगिक वाडमयाला अलीकडे उधाण आले आहे व मराठीतील कित्येक नियतकालिके लिगप्रवृत्तीचे दर्शन घडविण्याच्या हेतुने किती तरी गोष्टींचे प्रकाशन मोठचा प्रमाणावर करीत आहेत. भौतिक सुखसोयींच्या समृद्धीच्या काळात नैतिक निर्णयिकीचे युग सुरु झाल्याची जाणीव होऊ

लागते. विकृत लेंगिक जिज्ञासेपोटी निर्माण होणाऱ्या साहित्याचा प्रच्छन्न किंवा प्रगट रीतीने घिक्कारही होतो. पण बाजारी वृत्तीचे पितळ केव्हातरी उघडे पडते. विज्ञान व भौतिकतेची भरमसाट वाढ हा समाजाला भोवलेला अभिशापच आहे. औद्योगिक शहराची लोकसंख्या अधिकाधिक फुगत आहे. सत्तासंपत्तीच्या स्पर्धेचे रूपांतर भांडवलशाही मनोवृत्तीत होत आहे. कृषीमंदीची चक्रे फिरत आहेत व श्रमिकांमधील असंतोष उद्रेक पावत आहे. अमेरिकेतील गजबजलेल्या व आधुनिक औद्योगिक संस्कृतीत गुरफटलेल्या समाजात वैयक्तिक व नैतिक अराजकाची भीषण दुश्चिन्हे विचारवंतांना आज भेडसावीत आहेत. उन्मागकिडे व विकृतीकडे अधिकाधिक ओढला जाणारा मानव मानसिक दुरवस्थेने घेरलेला आहे. अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या कथा-कादंबन्यातून या भीषण अरिष्टांची चाहूल वाचकांना मिळत असते.

## झोपडपट्टीवरील कादंबन्या

मुंबईसारख्या धांदलीच्या व धावपळीच्या औद्योगिक शहरातील वस्तीचे व झोपडपट्टी विभागातील जीवनाचे चित्रण मराठीतील नव्या कादंबरीतून घडू लागले आहे. भाऊ पाध्ये यांची 'वासुनाका', जयवंत दलवी यांची 'चक्र', शंकरराव खरात यांची 'हातभट्टी' या कादंबन्यातून शहरी विभागातील उपेक्षित वस्तीचे अंतरंग उमे राहते. काळाचा वेग गतिमान आहे व त्या सदर्मात कादंबरी-लेखकांनी नव्या अंतःप्रेरणा तपासून घेतल्या आहेत. साहित्य हे समाजाच्या अंतरंगाचे प्रातिनिधिक चित्र होय. कादंबरी हा वाढ्मय प्रकार अधिक जीवनाभिमुख असल्यामुळे जीवनाचे उत्कट व भव्यत्व जसे त्यातून प्रगट होते तसेच क्षुद्रत्व व लघुत्व देखील प्रत्ययाला येते. अलीकडच्या कथाकादंबन्यांचा दर्जी लक्षात घेता आजच्या समाजरचनेचे स्वरूपही कळण्यासारखे आहे. उद्याच्या कादंबरीचे भवितव्य यावरून कसे निश्चित होणार आहे याचे भविष्य आज सांगता येणार नाही. मराठी वाचकांच्या समंजस दृष्टिकोणावरच ते ठरणार आहे.

## ‘पैस’च्या सान्निध्यात

श्रीमती दुर्गाबाई मागवत या व्यासंगी लेखिका म्हणून मराठी साहित्यसृष्टीत ख्यातनाम आहेत. बुद्ध व बौद्ध धर्मवरील त्यांचे लेख, ऋतूंच्या विविध व बदलत्या स्थित्यंतरावरील त्यांचे निसर्गवर्णनपर काव्य-मय लेख, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरोच्या कादंबरी वाड्मयावरील त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन इत्यादींनी मराठी वाड्मयात सुयश मिळविले आहे. प्राचीन व आर्ष वाड्मयाच्या चितन—मननाचे संस्कार ‘पैस’ या संग्रहावर ज्ञालेले असून यशस्वी निबंधकार म्हणून त्यांना या निबंधसंग्रहाने मान्यना दिली आहे. महाराष्ट्र शासनाने या संग्रहाबद्दल त्यांचा बहुमानही केला आहे. या निबंधसंग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या लेखन—प्रक्रियेचा इतिहास सांगण्याकरिता या लेखसंग्रहाला एक प्रास्ताविक—‘स्वच्छंद’ जोडले आहे. प्रत्येक निबंधाच्या रसग्रहणाला ‘स्वच्छंद’ सहाय्यकही झाले आहे.

### लेखनाची प्रक्रिया

लेखनाची प्रक्रिया सांगताना श्री. दुर्गाबाई मागवत स्वानुभवाच्या खोलात शिरल्या आहेत. स्वतःसंबंधी लिहिताना व आपल्या लेखनाची कुळकथा सांगताना दुर्गाबाईंना साहजिकच अवघडल्यासारखे वाटते.

स्वतः संबंधी लिहितांना लागणारी नग्नमनस्कता आपल्याजवळ मुळातच नाही असे त्या म्हणतात. वाडमय हे त्यांच्या मनातले मुक्त विहाराचे स्थान होय. मराठीतील नवे जुने ग्रंथ त्यांना आपलीच अनंत जन्मीची अनंत रूपे वाटतात. वाचनवेड त्यातूनच स्फुरलेले लेखन-वेड व त्यातूनच कवितेचेही वेड त्यांना स्फुरते. 'ज्योत्स्ना' मासिकातून त्यांनी वा. रा. ढवळथांच्या आग्रहाखातर लेख लिहिले. 'पखरण' करिता 'गौतमबुद्ध व स्त्रिया' हा लेख त्यांनी लिहिला. अभ्यासू लेखन व ललित लिखाण असे त्यांच्या लेखनाचे दोन भाग पडले. 'ऋतुचक्र' व डॉ. केतकरांच्या कादंबन्या या वाडमयप्रकारांची जातकुळी वेगळांच असली, तरी त्याचे मूळ एकच. एकाच शारीर व मानसिक अवस्थेतून या दोन्ही स्वरूपाच्या लिखाणाचा जन्म झाला. आजार-आपदा व वरदान ही त्यांच्या जीवनातील गूढे आहेत. झपाटणारा आनंद व आशावाद देणारे त्यांच्या मते दोन लेखक. रॉबर्ट ब्राउनिंग व डॉ. केतकर, यांच्या लेखनाच्या दोन तळ्हा असल्या तरी त्यांचे मूळ एकच. फरक फक्त प्रक्रियेत व आविष्कारात आहे. एखादे दृश्य, घटना व शब्द महिनोमहिने, वर्षानुवर्षे मनात घोळत राहतात. त्यांना लेखनाची स्फूर्ती होते. त्या लिहू लागतात. त्यांना नवा जोम मिळू लागतो. ललित लेखनाला माववृत्तीत डूब घेण्याची आवश्यकता आहे. माववृत्तीशिवाय सृजनाचा अंकुर उगवणार नाही. माववृत्ती व अंतश्चक्षुंनी जे पाहिले त्याचे एकीकरण होते. एक रूपबंध तयार होतो. लेखकाप्रमाणे वाचकही साहित्यकृती घडवितो अशी त्यांची श्रद्धा आहे.

### पैसाचा खांब

'पैसाचा खांब' हा त्यांच्या या संग्रहातील पहिला लेख. ज्ञानेश्वरांच्या काव्यातील 'पैस'चे व काही शब्दांच्या औचित्याचे व सौंदर्याचे या लेखातून त्यांनी रसग्रहण घडविले. पैसाचा हा खांब, ज्ञानोवांचा खांब मराठी माविकापुरताच या खांबाचा महिमा नाही. लेखिकेने आपल्या चिकित्सक मावुकतेतून काल व अवकाश याची सीमारेषा जोखली. लेखिकेच्या बुद्धि-सामर्थ्याची मर्यादा हरवल्यासारखी झाली. मृत्यु आणि जीवन, मोळेपणा व ज्ञान यातले ऐक्य टिपले गेले. श्रीमती दुर्गाबिंदुच्या अंत:-

इच्छकूना व प्रज्ञाचक्षुना व्यापक दर्शन घडले. ज्ञानेश्वरी मराठधाच्या घरो-  
 धरी फिरते आहे. पण तिच्या जन्माची एक खूण म्हणजे हा मुका दगडी  
 खांब गोदा—प्रवरेच्या परिसरातील महाराष्ट्रातील या पुण्य—पावन स्मार-  
 काचे—पैसाच्या खांबाचे दुर्गाबाईंनी जे दर्शन घडविले ते या उदारचरित  
 संतांच्या गौरवार्थच होय. ‘ज्ञानेश्वराने जगच कमळथिले त्यामुळे त्याचा  
 हा स्थाणु हा खांबही पाषाणी’ दृढता सोडून मऊ झाला. ‘आश्रयाची  
 काठी तो बनला.’ या शब्दात कृतज्ञतेने मिजलेल्या भावनेने त्यांनी या थोर  
 संताला आदरांजली वाहिली आहे. ‘महाशून्याच्या पैसाची व आकाशा-  
 तील अवकाशाची प्रतिमा आपोआप पुंजाळली. महाशून्य, पैस, आकाश  
 आणि अवकाश यातील अनाकलनीय घागेदोरे ऐतिहासिक दृष्टीने’ त्यांचे  
 मन चाळवू लागले. या छंदातून त्यांना ज्ञानेश्वरीतील चार शब्द आठवले.  
 हे चार खास शब्द म्हणजे ‘महाशून्य’, ‘सहनसिद्धी’, ‘दुःखकालिदी’ व  
 ‘ज्ञानमित्र’ या शब्दाबरोबरच उडलेल्या प्रतिमाही त्यांच्याच आहेत.  
 बौद्ध दर्शनातला शांत व नाथ व वैष्णव दर्शनातला शांताद्भूत रस मिळ-  
 वून ज्ञानदेवांनी या शब्दप्रतिमा तयार केल्या आहेत. ‘सहनशक्ती’ शब्द  
 रूढ असूनही गाळला. प्राचीन वाडमयात ‘तितीक्षा’ म्हणतात त्याच  
 अर्थाने हा शब्द आला आहे. सहनसिद्धीतील गहनता व गूढ सामर्थ्य  
 अतकर्य आहे. ‘दुःखकालिदी’ शब्दांचेही तेच, तरंगिणी हा नदीवाचक  
 शब्द वापरला नाही. ‘यमुना’ हा शब्द न वापरता इथे ‘कालिदी’ हा  
 शब्द वापरला. तो काळेपणाशी निगडीत, कालप्रवाहाशी संबंधित. कालिदी  
 म्हणजे संस्कृती, कालनदी होय. ‘ज्ञानमित्र’ हा शब्दही तसाच उभयअर्थी  
 आहे. ज्ञान हे सूर्याप्रिमाणे प्रखर व तेजस्वी आहे. सूष्टीला आधारमूळ  
 आहे, उपासनीय आहे. एवढा अर्थ या छटेत स्थूलपणे येतो. भारतीयांना  
 ‘सूर्य’ पूर्वज वाटतो, पिता वाटतो. ‘पैस’ म्हणजे अवकाश. ज्ञानेश्वरांनी  
 हा शब्द वापरला. अन्य संतांच्या साहित्यातही तो आढळतो पण या  
 शब्दाचे अर्थवाहकत्व ज्ञानेश्वरांना जसे अभिप्रेत आहे तसे अन्यत्र नाही.  
 ‘शब्दाच्या आशयातून प्रतीत होणारी अर्थवलये व प्रतिमाच्या अभि-  
 व्यक्तीतून प्रकट होणारी व्यापक जाणीव’ ह्या शब्दांच्या मुळाशी आहे.  
 ज्ञानेश्वरांचे तर हे अपार शब्दसामर्थ्य आहे पण दुर्गाबाई मागवतांनी

ज्ञानेश्वरीतील हेच नेमके शब्द हुडकून आपल्या व्यासंगाची व अचूक निरीक्षणाची खाहीच पटविली आहे. 'सहनसिद्धी' हा शब्द अध्याय १० ओवी क्रमांक ८१ मध्ये आला आहे ती ओवी ज्ञानेश्वरीत खालील प्रमाणे

प्रथम जाण बुद्धि । मग ज्ञान जे निरवधी

असंमोही सहनसिद्धी । क्षमा सत्य ॥ (ओ. ८१ अ. १०)

मगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्राणी-मात्रांचे निरनिराळे धर्म माझ्यामुळे दैवी शक्तीच्या निमित्तानें कसे उत्पन्न होतात याचे प्रतिपादन वरील ओवीत करीत आहेत. जो पुरुष परमेश्वर हा सर्व विश्वाचा प्रभु आहे असे जो जाणतो तो मानवी प्राण्यात मोहरहित पापापासून मुक्त होतो अशी श्रीकृष्णाची वरील ओवीत उकती आहे.

परि असो ऐसेया । मज पुरुषोत्तमाने धनंजया ।

जाणे जो पाहालेया । ज्ञानमित्रे ॥ (ओ. २५ अ. १५)

ज्ञानी व अज्ञानी, स्थितप्रज्ञ व अविवेकी लोक यामधील फरक दाखवीत असतांना मगवान् श्रीकृष्णांनी वरील ओवी म्हटली आहे. जे सूर्यातील तेज सर्व जगाला प्रकाशित करते व चंद्रात आणि अग्नीत जे तेज आहे ते माझेच आहे असे समज असा श्रीकृष्णाचा मावार्य आहे.

हे बापुडी भूतसृष्टी । मोटके येवि करी पाहिले दीठी ।

आणि दुःख-कालिदीचा तटी । झाड होउनि ठेली ॥

(ओ. ४२ अध्याय ११)

श्रीकृष्णाचे विराट स्वरूप पाहून अर्जुनाची पाचावर धारणन बसली. जेय असे श्रेष्ठ अविनाशी ब्रह्मतत्त्व तू आहेस. विश्वाचे आश्रयस्थान आहेस. सनातनी धर्माचा संरक्षक आहेस, अनादि पुराणपुरुष आहेस अशा प्रकारचे उद्गार तो श्रीकृष्णाचे स्वरूप पाहून व्यक्त करीत आहे. 'दुःखकालिदी' असा शब्द योजीत असताना काळाचा उद्बोधक असा शब्द त्यांनी मार्मिक-पणे योजिला आंहे. अर्थच्छटेचा विस्तार करण्यास हा शब्द कसा समुचित आहे याचे मर्म कळून येण्यासारखे आहे. 'दुःखतरंगिणी' न म्हणता 'दुःख-कालिदी' हा समुचित शब्द योजिला आहे.

आता महाशून्याचा डोही | गगनासी चि थाऊ नाही |  
तेथ तागा लागेल काई | बोलाचा एआं || (ओ १५ अ. ६)

शांतचित्त, निर्मय व ब्रह्मचर्य व्रताने राहणाऱ्या स्थितप्रज्ञ वृत्तीच्या 'योगी' पुरुषाचे वर्णन वर आहे. या संदर्भात वरील ओवी आहे. 'पैस' शब्दाचा तर ज्ञानेश्वरीत बन्याच ठिकाणी वापर आहे. 'पैस' शब्द 'अवकाश' अर्थने योजिला असून ज्ञानेश्वरांच्या गव्दकळेचे सामर्थ्य या गव्दाने कितीतरी ठिकाणी प्रतीत होते.

पातां आत्मेयाकडे : परबूद्धिचा पैसु साकडे ।

सनिद्रा स्वप्न बुडे । जागणां जैसे ॥ (ओ. ११० अ. ६)

काई बहु वानू ऐसी । अभिव्यक्त ये पैसेसी ।

केली देवी गुणाराशी । शांतिरूप ॥ (ओ. २१० अ. १६)

नातरि श्रीगृहवचना । दीठि देतु जतना ।

शिष्य आत्मभवना ।—माझि पैसे ॥ (ओ. ५४ अ. १६)

तेथ ब्रह्म आत्मा ईशु । या बाला मोडे सौरसु ।

न बोलणेया हि पैसु । नाही जेथ ।: (ओ. ७ अ. १८)

## वारकरी संतांची परंपरा

'पैस', 'पैसार', 'पैसिजे' अशा शब्दांचा ज्ञानेश्वरीत वापर आहे. 'पैस' ने अवकाशाशी जोडलेले नाते येथेही लक्षणीय आहे. संसार- मार्ग, पैसणे- प्रवेश करणे, पैस- विस्तार. पसारा असा अर्थ गुहित आहे. महाराष्ट्र-संस्कृतीचे श्रीमती दुर्गाबाई मागवतांना विशेष प्रेम आहे. मारतीय संस्कृतीबद्दल ते नाही असे नाही. जीवीच्या जिव्हाळ्याने त्यांनी मराठी लोकांविषयी, त्यांच्या श्रद्धास्थानांविषयी, त्यांच्या देवदेवतांविषयी, आचारविचारांविषयी व निष्ठांविषयी लिहिले आहे. 'पंढरीच्या विठोबा' विषयी लिहितांना त्यांनी वारकरी संतांची परंपरा कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, तिचे अंतरंग कडकडीतपणे विशद केले आहे. पंढरीचा विठोबा कसा जातीभेदातीत आहे, स्त्रीपुरुष निरपेक्ष आहे, गरिबीश्रीमंतीपासून कसा

विभिन्न आहे ते दाखविले आहे. ज्ञानेश्वरांनी 'जळो वरचिल झाला' या शब्दात अवडंबराचा निषेध केला आहे.

दुर्गाबाई भागवतांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीतून भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा शोधल्या आहेत. व्यापक एकात्मतेची जाणीव करून दिली आहे. साध्या वत्सलतेचा आविष्कार म्हणजे पंढरीचा पांडुरंग. तो लेकुर-वाळा व कुटुंबवत्सल आहे. तो विठ्ठल विष्णुरूप आहे तसा शिवरूपही आहे. नाथसंप्रदाय व वारकरी संप्रदाय या दोहोंची सांगड विठ्ठलाने घातली आहे. वैर पुसून टाकले आहे. शिव संहारक, कूर नाही. वैराग्याचे प्रतीक आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र यांच्या एकात्म संस्कृतीचे पूर्ण प्रतीक म्हणजे पंढरीचा विठोबा. या तिन्ही संस्कृतीचा समवाय विठोबात झाला आहे. प्रादेशिक व प्रांतीय अभिनिवेशाचे वारे वाहत असताना लेखिकेने संस्कृती—ऐक्याचे तत्त्वज्ञान साकार केले आहे. फुटीर—वृत्तीचा नायनाट केला आहे व श्रद्धेच्या परंपरेच्या वंघनांनी मराठी संस्कृतीचे आगळेपण प्रगट केले आहे. 'कुरूप पढरी' तही स्वाभाविकतेचे सौंदर्य त्यांनी शोधले. नैसर्गिकता व स्वाभाविकता ह्या सौंदर्याच्या खन्या स्वरूपाचे दिग्दर्शन केले आहे. कर्नाटक, आंध्र, गुजरात या प्रांताचे महाराष्ट्रीय संस्कृतीशी असलेले एकात्म्य भारतीय संस्कृतीच्या ऐक्याला किती उपकारक आहे याचे वैचारिक सूत्र त्यांनी आपल्या लेखातून शोधले आहे.

'पंढरीच्या विठोबा' या लेखात लेखिकेने एक लोककथाही निवेदन केली, पद्मावती राणी व तिचा पति विठोबा एका मांडलिक राजाची. पद्मावतीची रुक्मणी कशी झाली ही सुरस कथा भागवतांनी सांगितली. या दोघात विठोबाने दिलेल्या शापामुळे कायमचा विभक्तपणा आला !

### विष्णु पण काव्यमय भाष्य


जीवनाचे ऐसपैस चितन हे 'पैस'चे प्रमुख वैशिष्ट्य. जीवनाबरोबरच मृत्यूचेही विष्णु पण काव्यमय भाष्य या संग्रहात आहे. देवादिकांचे, पुण्यवान भक्तांचे जसे या संग्रहात स्थान आहे तसे 'जोगवा' या लेखात ना पुरुष ना स्त्री अशा हिंडघांचेही नृत्य वर्णिले आहे. वेश्यावस्तीचे

चित्रण आहे. कानडी वेश्यांच्या एका खोलीच्यापुढे तीन नारीवेषघारी हिजडे, पोरगेलेसे जोगवा मागायला आले होते. यल्लमाच्या जोगतिणी तेथे त्यांनी पाहिल्या होत्या. 'स्त्रष्टेपणा होमून' घडविलेल्या या तृतीय प्रकृती मानवाकृतीची दुर्दशा कुठल्या धर्मपरंपरेत रुजू झाली आहे? कोन्या रेशमी वस्त्रासारख्या कोवळ्या पण गंभीर उजळ्याने भळन गेलेला चेहरा पाहिल्यावर 'पाषाणी देवतेचे' रक्तमांसाचे तो प्रतीक आहे असे त्यांना वाटू लागले. मानवपणाच्या नि देवपणाच्या सीमेवरचे अनामिक व अनाकलनीय मान त्यांना जाणवले, द्वारकेचा राणा नि चिरंतन दुःखदैन्य यांची अजोड सांगड त्यांनी पाहिली. त्याचा उलगडा मारतीय अध्यात्मात केलेला भागवतपुराणाच्या दहाव्या स्कंदातून त्यांना झाला. यमुनेची कालिदी व यमुना हीं दोन नावे, पण ही नावे वेगळ्या वृत्ती सूचित करतात. यमुना नेहमीची परिचित नदी पण कालिदीमुळे एक व्याकुळता, दुःखातल्या सान्या भावछटा कालिदीत दिसू लागतात. ज्ञानेश्वरांना दुःखी कालिदी आकळली. कालिदीच्या हळुवार लाटात लेखिकेला मरणसौदर्य आकळले यमुना मरणाला सामोन्या जाणान्या जीवनाचे प्रतीक आहे. यमुना नि मृत्यु यांची सांगड वैदिक यमयमीच्या मग्न प्रेमकथेत आहे. 'महेश्वरची महाश्वेता' या लेखात अहिल्याबाईच्या व्यवहारी पण थोर व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविले आहे. स्त्रीस्वमावानुसार महेश्वरी सणंगाचा व लुगडघाचा उल्लेख आहे. लुगडी दररोज सतीच्या प्रतिमांवर चढताहेत. सर्वाहून विशेष म्हणजे अहिल्याबाईने चालू केलेले कोटिलिंगार्चन तिथे दररोज चालू आहे. 'खिस्त संगत' या लेखात खिस्ताच्या उपदेशाचे व एका प्रार्थना समाजाचे चित्रण आहे. मुबईचे पहिले आर्चिविशेष थाँमसकार यांचे संगमरवरातल्या प्रेतशिल्पाचे दर्शन आहे घन्य मरणाचे भाष्य आहे. 'डोंगरमाथ्यावर' हा लेख काव्यात्मक चितनाचे नमुनेदार उदाहरण आहे. भारतातील एकमेव प्राचीन बौद्ध स्मशानाचे वर्णन आहे. 'ऊनपारखी' या लेखात वेळळच्या कैलासलेण्याचे मनोहर व काव्यपूर्ण चित्रण आहे. बुद्धाच्या मुखावरील सुखस्मिताचे लेखिकेने घडविलेले दर्शन मनोज्ज आहे. 'आसन्नमरण काळी राणी' व 'बूद्धप्रलोभन' हे दोन्ही पालीवाड्यमयातील लोककथांवर आधारलेले

आहेत. गौतमाने नंदाला मोहातून परावृत्त होण्याचा उपदेश केला 'संसार तरी सोड नाहीतर संन्यास तरी सोड' असा उपदेश दिला. त्याची राणी जनपदकल्याणी ही आपल्या नवन्याच्या विरहाने व ध्यासाने झुरून झुरून मेली. 'बुद्ध-प्रलोभनात' 'बुद्ध व मार' या दोहोतील संघर्ष आहे. बुद्ध-त्वाचा छंद घेतलेल्या सिद्धार्थचि लहानसहान वैगुण्य टिपण्यासाठी त्याला त्याच्या साधनेपासून परावृत्त करण्यासाठीच माराचा आविष्कार बौद्ध-वाङ्मयात झाला आहे. 'मार' हे संसाराचे प्रतीक आहे. माणसाच्या मनातत्त्वा मोहभावनेच्या उद्दीपनाचे आकाराला आलेले रूप आहे. अंजिठ्याच्या चित्रातील सर्वोत्कृष्ट भित्तिचित्र बुद्धप्रलोभनाचे आहे. मार व बुद्ध यांच्यातले 'युद्ध' प्रतीकात्मक असून शेवटी माराचा पराभव दाखविला आहे. गौतमबुद्धाने विजय मिळविला. या त्याच्या विजयातही उन्माद नाही. करुणा व दृढता आहे. श्री दुग्धविराई भागवत यांच्या मुक्त चितनातून तात्त्विक विचार जसे विखुरले आहेत तसे त्यांच्या काव्यात्मकतेचा व कलेचा परिपाकही या ललित निवंधातून उतरला आहे. बौद्धाच्या पाली वाङ्मयाचे त्यांचे गाढ अध्ययन रुक्ष व जड नाही तर त्यात आगळे लालित्य आहेत. या लालित्यानेचे त्यांचे निवंध रोचक व मनोरंजक झाले आहे. नियतीचा दारुण विलास त्यांनी दाखविला. विरक्तीचा व विरक्तीचा अनुभव रेखाटला. मानवी जीवनातील करुणाचे व मरणाचे प्रतिबिब दाखविले. गूढ व अव्यक्त जाणीवांचे व पर्युत्सुक विषषणतेचे व औदासिन्याचे माव व्यक्त केले. प्रत्येक लेखातून चितनाची साक्ष उमटली आहे. म्हणून मानवाच्या जीवितातील अव्यक्तताचे आवाहन प्रत्येक लेखाला आहे.



REFBK-0018708



## ले ख क-ना म-सू ची

अत्रे ३५, ३९  
 अनिल १८, ८६, ८७, ८९  
 आपटे ह. ना. ८०, १४०, १५१  
 आचवल माधव ११३  
 आरती प्रभु २६, ८७  
 इलियट टी. एस्. ९, १२, २५,  
     ११६  
 इनामदार ना. सं. ५५, १५१  
 एकनाथ ६८  
 करंदीकर गो. वि. १२, १३, १५,  
     २१, २६, ८७, ९१, ११७  
 कालीदास १०१  
 काणेकर अनंत ३९  
 कार्ल मार्क्स ११८  
 कीर्तिकर ७४  
 केळकर न. चि. ८०, ८२, ९५,  
     ११०, १३९ ते १४७  
 केशवसुत १०, १२८, १३२  
 कुंटे ७४  
 केतकर श्री. व्य. १५२  
 कुळकर्णी गो. म. ८९  
 कुळकर्णी द. मि. ८७, ११३, १३७  
 कुळकर्णी वा. ल. १२, २६, ८६,

११३  
 कुळकर्णी भीमराव ८९, १५१  
 कॉलरिज १६  
 कोल्हटकर श्री. कृ. ३७, ७६ते८३,  
     ११०, १३९ ते १४७  
 कोल्हटकर बाळ ४३  
 खांडेकर वि. स. १११, १४१,  
     १५३  
 खरात शंकरराव १५८  
 खेर भा. द. ५५  
 खाडिलकर नाट्याचार्य १४०  
 गडकरी १६, ३८, ७८  
 ग्रेस २६, २८, ८७  
 गाडगीळ गंगाधर ४२, ५५, ११३,  
     १५५  
 गोविदराव टेंबे ८१  
 गिरिश ७५  
 गॅल्सवर्दी (जॉन्) १०१  
 गुर्जर वि. सी. १४०  
 चित्रे दिलीप २६, ८७  
 जोग रा. श्री. १२, १८, २६,  
     १११, १३३  
 जोशी ना. ग. १७

- जोशी ए. वि. १५७  
 जोशी वा. म. ४२ ते ५२, ५७,  
     १११, १४२, १५२  
 जोशी श्री. ज. ५५, ९४  
 जोशी शं. प. ३९  
 जोशी चिं. वि. १४०  
 टिळक रे. १४, १६  
 टेनिसन ४६  
 तल्हार मनोहर १२३, १५७  
 तांबे १६  
 ताम्हनकर ना. धो. ३९  
 तेंडुलकर विजय ४२, १२६  
 दांडेकर वि. पां. १११  
 दांडेकर गो. नी. १११  
 दामोदर पंडित ६६, ६८  
 देवल ३४, ८१  
 देवघर ज्योत्स्ना १०१  
 देसाई रणजित ५५  
 देशपांडे अ. ना. ११२  
 देशपांडे कुसुमावती ११२  
 देशपांडे मा. का. १११  
 देशपांडे पु. य. १११  
 देशपांडे पु. ल. ४१  
 देशपांडे वागभट नारायण ३७  
 देशपांडे वा. ना. १११  
 देशपांडे म. म. ९१  
 देशपांडे बालशंकर ११२  
 दलवी जयवंत १५८  
 नरेंद्र ६६, ६८
- नागेश ७१  
 नाथमाघव १५१  
 निरंतर गं. भा. १११  
 पटवर्धन माघवराव १६, १७,  
     ७४, ७५, १३२, १३७  
 पाध्ये प्रभाकर १२, १०३, १११  
 पेंडसे श्री. ना. १४, १२३, १५७  
 पेंडसे लालजी १११  
 पाराशर पुराण ५६  
 पद्माकर डावरे ४२  
 पाटील वसुधा ४२  
 प्रभु बबन ४२  
 पाठक या. मु. ७५  
 परांजपे शि. म. ८२, १४०  
 पेडणेकर हिरावाई ८१  
 प्रधान ७४  
 पंडित रघुनाथ ७२  
 पंडित वामन ७२  
 पंडित भ. श्री. १२८  
 पाडगावकर मंगेश १५. १८, ८७  
 पारगावकर वि. शं. १००  
 पाध्ये माऊ १२५  
 फडके ना. सी. १०९, १११, १५३  
 फाईड डॉ. ११८  
 बनहटी श्री. ना. ३५  
 बालकवी १०  
 बालिंगे १२  
 ब्राउनिंग ४२  
 बापट वसंत ९१

वी. १४  
 बेडेकर विश्वाम १४, ४२, १५५  
 बेडेकर दि. के. १८, १०१  
 बेन ४६  
 बोरकर बा. भ. १५७  
 मास्कर ६६, ६८  
 मागवत दुग्बिाई १३०, १५९ ते  
     १६६  
 मावे विष्णुदास ३१  
 माधव मनोहर ९५  
 मढ़ेकर बा. सी. ९, १०, १२,  
     १३, १७, २०, २३, ५८, ८४,  
     ८५, १२०  
 मुकितबोध २६, ८६  
 मतकरी रत्नाकर ४२  
 मुक्तेश्वर ६६  
 महानुभाव ६६  
 मोरोपंत ६६  
 माडखोलकर ग. ऋयं ७६, ७९,  
     ८१, १११, १४०, १५३  
 माडगूळकर व्यंकटेश १५७

यशवंत ७५  
 रेगे सदानन्द १८, २६, २७  
 रेंगे पु. शि. २६, २७  
 रांगणेकर मो. ग. ४०  
 वर्डस् वर्थ १६  
 वरेरकर मा. वि. ३९  
 वूलफ वहजिनिया ४२  
 वावगावकर म. शं. १३३, १६७  
 वालिबे रा. शं. १११  
 सरदेशमुख ऋयं. वि. १८  
 संत इंदिरा २६, ८७, ८९  
 सवनीस वसंत ४२  
 साठे शं. गो. ४३  
 सामराज ६६, ६८, ७१  
 सावकार इंद्रायणी १०१  
 सुर्वे नारायण २७  
 शेळके उद्धव १२३, १५७  
 शिरुरकर विभावरी ११२  
 हडप वि. वा. १५१  
 क्षीरसागर श्री. के. १११, ११४  
 ज्ञानेश्वर १६२, १६३

त्रिलोकी ग्रन्थ संग्रहालय, ढाणे, स्वतंत्र

प्रकाशन... ८०५५३ वि: निष्ठेध  
२२३७ वि: निष्ठेध  
०१८५७

## लेखांची प्रसिद्धी

प्रस्तुत टीका-लेखसंग्रहातील लेख या पूर्वीच समोर निर्दिष्ट केलेल्या नियतकालीकातून प्रसिद्ध झालेले आहेत.

१. वाडमयीन समीक्षेचे नवे प्रवाह- 'तरुण भारत' १९६९ नागपूर
२. नवी कविता दुर्वोध की अबोष- 'उन्मेष' दिवाळी अंक, १९६८  
अमरावती
३. नाटकातीन विनोद- 'वसंत' जून १९७० मुंबई
४. आश्रमहरिणीतील तत्त्वदर्शन- 'ज्योतिप्रकाश' १९६९ अमरावती
५. मराठीतील चित्रिपर कादंबरी- 'वसंत' जून १९७१ मुंबई
६. मढँकरांच्या काव्यातील शंगार- 'उन्मेष' दिवाळी अंक, १९६७  
अमरावती
७. मराठीतील आख्यानक कविता-जुनी व नवी- 'दिपकळी' ११६१  
नांदेड
८. कोलहटकरांचा वाडमयीन संप्रदाय- 'उन्मेष' दिवाळी अंक ११७१
९. गेल्या पंचविस वर्षातील मराठी कवितेची वाटचाल- अप्रकाशित
१०. आनंदी गोपाळ- 'तरुण भारत' १९६८ नागपूर
११. कालचक्र- 'तरुण भारत' १९७० नागपूर
१२. मराठी टीका- 'वसंत' १९७० मुंबई
१३. वाडमयातील नवतेचे स्वरूप- 'उन्मेष' दिवाळी अंक १९७०
१४. आघुनिक कवितेतील परिष्करणे- 'तरुण भारत' दिवाळी अंक  
१९७०
१५. आघुनिक मराठी साहित्याचे प्रणेते- 'महाराष्ट्र' दिवाळी अंक  
१९७१
१६. मराठी कादंबरीच्या अंतःप्रेरणा- 'वसंत' डिसेंबर १९७१
१७. 'पैस 'च्या सांत्रिध्यात- 'ओज' दिवाळी अंक १९७२